



## विज्ञापन ।

—○—

इस ग्रन्थ के छापने में अद्यता संशोधन करणे में  
बी कोइ बगे अच्छर स्टोट, फानासाचा भुल तुवा  
होय अद्यता और कोई तरेह ज्ञाना दिला छापने में  
आगतना तुवाहोय, चौसकल श्रीसंषसनजे बनव-  
चन कायाकर निर्द्वानि दुखहुँ होय, और चाष-  
मिक योसंष से इह प्रार्थना है, कि इस मुस्तकसे  
जोकुछ कहिं र अशुद्ध होय, तिसकुं संशोधन करके  
दायना से उपयोग कर पाठ करणे में आवे और  
बी छाताज्जं के मेरे परम चैहो वादु हरखुचंट  
शोड़ापती ने पहली बार इसमुस्तक के संघर्ष  
करणे में दिशेप साहाज्य कीयाहे इस वाली में उन  
को धन्यवाद विगरदीये नहीं रह सकता है इति ॥  
श्रीरसु कल्याण मसु । उक्तरीत्तर महालोक ॥

—○—

# सूचीपत्र ।

---

## विषय ।

पृष्ठा

वहोसाधुवन्दना	...	...	...	...	...	१
मोलरोनववाह	...	...	...	...	...	२४
देवकिभिरोषोपरे	...	...	...	...	...	४६
अच्छामितीराम	...	...	...	...	...	५८
मैणरेहागिको चोपरे	...	...	...	...	...	१०३
बुडारोढाम	...	...	...	...	...	१२८
माजीराम	...	...	...	...	...	१३४
मिश्चाय	...	...	...	...	...	१३५
छेकायानो विनतो	...	...	...	...	...	१०२
कनिष्ठुग विततो	...	...	...	...	...	१०५
धर्मचरित	...	...	...	...	...	१०८
मालिकटेविभीकोराम ।	...	...	...	...	...	१५०
चोषदगुरुकृष्णवोयम्	...	...	...	...	...	२००
देवाय लालरो	...	...	...	...	...	२०२
मपथसन सिद्धाय	...	...	...	...	...	२०३
सेन्यामहामतो मिश्चाय	...	...	...	...	...	२०४
त्रिनेको चाल	...	...	...	...	...	२०५
मांगनिकमरणा	...	...	...	...	...	२०६
प्रतिक्रमण मिश्चाय	...	...	...	...	...	२००
मांगलिकमूलि	...	...	...	...	...	२०८

चौनमः

## छालावली ।



८ अथ तीरे ( १३ ) दालकोषड्होसाधुवंदनालिङ्गते ॥



॥ दूहा ॥ चरिष्टन्तसिष्ठसाधुननी । नगतांकीडक  
खांप ॥ सावृत्यांगुष्ठगायत्री । मन्त्रेशायंदयाप  
र ॥ गुषगादुंगोरुर्गतया । मन्त्रोटेसंडाय ॥  
गिर्दासङ्गेशुगुरुरे । सीमैर्द्धितकांग ॥ २ । इष  
ज्ञीश्वर्द्धोदीपमै । यथर्ताजगदीप । भावकरीवंदन  
करु । उद्धकलन्त्यतिर्जुन ॥ ३ ॥ भावप्रधानकृष्णो  
निमै । तदैभावप्रश्नात्म ॥ तेजावैस्तकुंतम् ॥  
अनन्तवैतोसीनाम ॥ ४ ॥ उठप्रभातेसमरोदाडा  
साधुवंदण्ठार । गुषगावीमोटात्पर्णा ॥ पापरोग  
सुबज्जात ॥ ५ दाल० १ खी० ॥ चौपर्द्धीपादन्ते

गद्वंग ॥ पंचपन्नपांचदुरवजाय । पांचमाडा  
 विद्वंहवयाण । चक्रवर्णसङ्कुच्यरिवंत । करजोडी  
 प्रणमुत्तेसन्त ॥ १ ॥ जोडीडाविचरेजिगचंद ।  
 येचविद्वंहमटासपकंद ॥ करजोडीडमणमुत्तसुपाय ।  
 आरतविष्णवसङ्कुचनजाय ॥ २ ॥ सिद्धश्चनंतापनरे  
 भंद । तेषणमुमनभायनुमेट ॥ एचारजप्रणमु  
 गणधार । आउस्थामस्तुप्रहार । माघमटा  
 प्रणमुकिवलो । कालद्वनादचन्तेवने । जहिवहा  
 विचरण्यांत । माघमावरामध्यभगदंत ॥ ३ ॥  
 तिसङ्कुप्रणमुसनक्त्राम अर्पणंत मध्यमोध्य प्रकाम  
 माध्यव्रदना कर्णाडितकार । तेमाभलक्ष्यमत्तना  
 नार ॥ ४ ॥ दुलह जंवद्युध ॥ भरतजनामै  
 व्यव । गलवरुचनलभक । तरमलतावन्वच  
 ॥ ५ ॥ तद्वौधीमि.जग्धा । रथन दृक्षन च ॥ ६ ॥  
 पर्वभवक । दुष्णक्षय ॥ ७ ॥ माज्जेभवतार ॥ ८ ॥ पूर्व  
 भवचक्रवर्णथय । रिषभद्वेवनरभोध । अजिताटिक  
 शंखामृगण । राजामध्यमुलेक ॥ ९ ॥ दुर्वलेह  
 पूर्वचवद ॥ १० ॥ भगवासनर्ग । दर्वभवतेवामिजिण  
 भगवादुम्यार्द्यग ॥ १ ॥ वैमस्यानकतिज्ञमिरीया ॥  
 वैज्ञेभवसुरगाय । तिजायोधविद्वौविमिजिण । तिज्ञया  
 द्रवत्तुदाय ॥ ५ ॥ द्रवत्तुदी ॥ ६ ॥ नमग्नीपमणी ॥  
 एहनीएदियो ॥ यौचक्रवर्णपूर्वभवगाय । यैरनाम

तिहानांमध्यांण ॥ चट्ठप्रभदेवप्रणुजगभाण । गुण  
 गावंताहकैश्चन्मप्रमाण ॥ २ ॥ विमराईपूर्वभवनांस  
 अज्ञितजिणेसरकरुपूरणाम । विमलवाहनपूर्वभव  
 राय ॥ योसुभवप्रणमुचितलाय ॥ ३ ॥ पूर्वभवधर्म  
 सीराजान । अभिनन्दनप्रणसुशुभव्यान ॥ पूर्वभवध  
 यासुमतप्रसिध । रुमतजिणेसरप्रणमुसिध ॥ ४ ॥  
 पूर्वभवराजाधर्मजित । पद्मप्रभुजीनैवांदुनित्य । पूर्व  
 भवज्ञेसुदरवाह ॥ तेहरुपासप्रणमुजगनाह ॥ ५  
 पूर्वभवद्वगवाहमुनिस । चंद्राप्रभुपूरणमुनिश्टौस ॥  
 जगदाहपूर्वभवज्ञीव । प्रणमुसुभदजिनन्दसदीय ॥ ६  
 लठशाहपूर्वभवजास । योशीतलप्रणमुहुलास ॥  
 दीनराईकुलतिलकसमान ॥ प्रणमुयोद्योयासप्रधा  
 न ॥ ७ ॥ इद्रदत्तमुनिवरगुणवंत ॥ वासपूजवांदू  
 भगवंत ॥ पूर्वभवसुन्दरवहभाग । वांदूविमलधरो  
 सनराग ॥ ८ ॥ पूर्वभवजेरायमहिन्दर । तेहचनंत  
 जिणप्रणमुसुखकर ॥ साधुसोरोमणसिहरयराय  
 धर्मनाथप्राद्युचितलाय ॥ ९ ॥ पूर्वभवसेषरयगुण  
 गालं । सान्तिनाथजिष्वरचितलात् । पूर्वभवरुपि  
 मुनिकहीयै । कुंधनाथप्रणम्बासुखलहियै ॥ १० ॥  
 रायमुदर्शणमुनिविष्यात । पांदुच्छर्जुनलिभुवनतात  
 पूर्वभवनन्दनसुनीचंद ॥ तेपूर्णसुषीगस्तिलिगंट  
 ११ ॥ सीईगिरोपूर्वभवसार । मुनिशृवनजिष्वमग

आपार ॥ अटीनसचुमुनिवरसिवसाथ । करणीहो  
 प्रणमुंनभिनाथ ॥ ११ ॥ संसनरेसरसाधुमुजाज्ञ  
 राहनेमोप्रणमुंगुणपांग । गायसुदरसषजेमुनिस  
 पाईनाथप्रणमुंनिष्ठेस ॥ १२ ॥ छडेभवपोटिल  
 गनिजांग । कोडियरमयारोचप्रमाण ॥ चोथेभवनंद  
 नराजांग ॥ करत्राडोप्रणमुंवडेजांग ॥ १३ ॥ चोवि  
 रितिलावरभगर्वत । ज्ञानदम् पचारिचचनंत । वारं  
 वारकरुंप्रणाण ॥ अयुक्तगर्वेहरियाकमि ॥ १४ ॥  
 दूषा ॥ मिकदक्तउत्तरदिम । एहिजर्वूदोप । इर  
 वयेचमुडागर्वा । शिर्विभगोतीमीप ॥ १५ ॥ शिरा  
 चोवीमितिलहरा ॥ चंद्रानंदवारिपिल ॥ एठीनीरी  
 सोमेंगहो । रिपुणमुंमममिण ॥ १६ ॥ शःन० ३५१०  
 रागविलापकोएहेगाछै ॥ चंद्रानंदशिलगुंधमिलिश  
 रु ॥ हृजाधीचुर्चंदमगर्वतक ॥ अगिरमितील्याती  
 र्यकर । चोयाथीनंदपेलवरिरुतक ॥ विष्णुरुद्ध  
 मुदानिलप्रणमुं ॥ १७ ॥ इरवयेचतलरिचोवोमुक  
 खदभाटिकस्त्रामोअनुक्तगहवा ॥ एकममेलम्भग  
 लगटीसर्वे ॥ चि०२ ॥ परिवानिर्वाटिनश्वाजै,  
 वलिहारोहडाजिलगायक ॥ सौमयंदमातमाजिन  
 रुमरु ॥ हुक्षिर्विलालाटमसुदमायक ॥ १८ ॥ नवमी  
 चान्द्रेदमेष्विलप्रनमुं । दममायोगिष्मिणउटारक  
 उरममहिम्यारमायाड । यारमानिपतमुहितमुपका

रक ॥४॥ चिं ॥ तेरनां शासु जलजिगतोरक ॥ चयदसा  
 यीजिगनायचनेतक ॥ पनरराँ उपस्तं तनगीजै ॥  
 मोलपायः गुहनिलगहंतक ॥ ५ ॥ चिं ॥ सतरसां  
 अतिपासमुगीजै । प्रणसु ब्रह्मठारजां यीकुपासक ॥ उ  
 नयीहन्मामस्तेवसनोहर । यीसरायीधरप्रदमुँड  
 खालक ॥ ६ ॥ चिं ॥ इकबोनसांहमकोठमुहंकर  
 दार्वीहस्मामरमुँचगीसेपक ॥ तिवीसमांचगीपुच  
 श्वनेपन । चीजोनमांपूरुम् दारोचेषक ॥ ७ चिं  
 चीघेपूरुषकोएनाच्छा ॥ आदनांगामनिलेसुरेन्मांस  
 क ॥ छठैचहकहानुनिसुमत ॥ रुपविपाकरमवा  
 हुस्ताम्मृट ॥ ८ ॥ चिं ॥ शिष्टपदचासर्एग्रदचनवचने  
 रमयनेतहुवाकारिहंरक ॥ नहरकांनवलैचल्लवर  
 दिचरै ॥ कीवन्होलाधनहुमगपत्तह ॥ ९ ॥ चिं ॥  
 लिहयथावलैमंद्रतिविचरै ॥ करज्जोडोपूरुम् तरु  
 पायक ॥ हिवलैकामदनं रसुमिहै ॥ तेलुगिवरक  
 हिट, चितहायक ॥ १० ॥ पूर्वमज्जियनरगष्वर  
 समयी ॥ वक्तरर्हहल्लवरदलतिष्ठक । पूर्ववत्तसुर्ना  
 सजगुरुगायस्य ॥ चौयाचहुचकोतेहक ॥ ११ चिं ॥  
 चौदोसेविनतीर्घचंतर । क्षीडुचसु चलवामुनी  
 लिहक ॥ कड्जोडोपूरुम् तेपासन ॥ नामफङ्गँहि  
 दसेपरसिहक ॥ १२ ॥ चिं ॥ हाल ईघो० ( रागध  
 न्वासरी ) एदेशी० ॥ पोमुमपूरुम् लूपमजिदेमहै

श्रीमद्देवासिधमुहंकर ॥ चौरासीगणधारसिरी  
 मगो ॥ उसभमेषमुनिवरपूर्णम् सुखुभगो ॥ १ ॥  
 ऊलालो ॥ सुखुभगोपूर्णम् याहुवलमुनो । सह  
 सचौरामीमुनि ॥ श्रीससहमपूर्णम् केवलीवसे ॥ सि  
 धययाचिभुवनधलो । तोनलापसमग्नीधूरनम् नित नं  
 मवाद्वीसुन्दरी । सहसचालीसिकेवलीयसे 'नमु' यम  
 गचितधरो ॥ २ ढाल० । आगोमैवरभरथनरेसह०  
 ध्यानवलेकरकेवललहेवर० ॥ सहसदसेसंधातौनर  
 पतो । विचरेषगमैपूर्नम् सुभगतो ॥ ३० ॥ स  
 भगतोअंद्वीपैपन्नैतीवपांगीयै ॥ भरतनीवलेपरके  
 वल । येमदूरथज्ञागायै ॥ दंदीयैचक्रीहरवौमैनि  
 भावमुनितमनरालो । हिवैभरथपाटैआठ आकुक्रम  
 थंटोएन्हपकेवलो ॥ ० ढाल० ॥ श्रीआर्जसमहार्ज  
 मकेवलो । अद्वलयहियलतिजयिरियैवलो । कीर  
 तविरीयैटंडर्षीरोयैशारूयै । जलविरियमुनिनियगुण  
 गारूयै । ३० । गारूयैताणांशंगमुनिवरेएहभाथाम  
 जतो । योकुद्यभतैवलैअग्नितश्चतर । हिवैसुणोकर०  
 'सुभगती' । पचासलापकोडमागर । तिहंश्चमै  
 किवलो । लेययादुनिवरतिहपूर्णम् । असुभदुरमति  
 निरद्वली ॥ ४ढां ॥ अग्नितज्जिनेसरनेऊगणधर० ॥  
 युरप्रणमुसहमिषासुहंकर० । पूर्णमुपोमगफगुमा  
 लयो । हर्षमुंद्रमगड़मामुनि ॥ ५० ॥ सहामृ

नीसुगडतोसल्ल!पैकोड़चंतरस्त्रिया ॥ केवलोमुनो  
यरतेहपृष्ठम् ॥ दोयकरजोडोमया । योंसंभवत्तो  
रुमुनिवर । चित्तसामतेगुणरम् ॥ लायदसेहौको  
हमागर । चंतरैसिधमहनम् ॥ ४ । टा० ) श्रीम  
भिन्दनपृष्ठम्'गुणपत्ता ॥ वैरनाभमुनिअजीयास  
तो ॥ सागरनामैनवकोड़चंतर ॥ केवलोजेघयावंदौयै  
सुभपरे ॥ ५ उ० ॥ सुभपरैसुमतजिणेसरगणधर  
चमरकासविच्छिया ॥ नेत्रसहस्रधोड़सागर । विच्छन  
मुंजेगिरघया योपद्धृपृष्ठमुमोसनामीसुल्लियेकटपिवंदि  
येआहाङ्गयोतेरईनामि ॥ पृष्ठगम्यादूपदूरनिकंदीयै ॥ ५  
टा० ॥ फोडसुहस्रनयसागरविच्छलो । पृष्ठमुंमु  
निवरजेघयाकेवलो ॥ योसुपासनिणविघगुणद्विषि  
पृष्ठमुंसौमासमणीगुणनिधी ॥ ६० । गुणनोधी  
नवसैकोड़सागर । चंतरैजोकेवलो , तेहपृष्ठमुंभा  
वस्तुए । दुपजाकैसुडलो ॥ योचंद्रापृष्ठमुदीनगण  
धर ॥ सतोसमणाध्याद्यै ॥ नेत्रसागरकोड़चंतरै  
केवलोगुणगार्द्यै ॥ ६ टाल० ५भी०) सफलसुंसार  
चबतारएङ्गिण(एदेगो) सुवधनिष्ठेसमुनिवराए  
साहुणीवंदीयैचिक्तडछाहए । चंतरीकोड़नवसा  
गरसङ्गिहाँ ॥ २ । कालिकसुचनोजोहमाथीतिहाँ  
। खामीसीतलजिनसाधयायंदर ॥ सतोसुलसान  
मुंचिक्तचानंदर ॥ एकमागरकोड़तयोग्यन्तरोकहाँ

एकसोसागरज्ञोकर्मसंग्रही ॥ २ ॥ सहस्राशीम  
 व्यासठलापञ्चपरै । कालिकसुचनोहेददूषचंतरै  
 शोश्रेयांसम निर्गोवधधाइयै । धारखोसाङ्गयीवलीच  
 र्यचितज्ञाइयै ॥ ३ ॥ पूर्वभवगुरुकङ्गसाधसंभृते  
 विसमंटीवलेहुगुणसंयुक्तए । अचलमुनिधरनम्  
 पढ़म हलाधराए । वंधवन्दृपटकेसवमिरधराए ॥ ४  
 चोपनसागरवचदयाकीवलो वंटीयैहुचनोवीहथा  
 म्यावली । इमविछेटवचसातजिग्यचक्तरै ॥ ५ ॥ स्वामीवासपू  
 ज्यगिणसाधुसोधर्मधर । साङ्गोवलेजिहंधर्यित-  
 पद्रहर ॥ हुगुरसुभद्रहुवंधववदाणीयै । विजैमुनिवं  
 धवंड ईष्ठह रजाखीयै ॥ ६ ॥ तीसागरवचअन्ता-  
 रेजिदया । केवलोवंटयैभावभगोनया विजक्षजिग  
 वंटीयै साधसिमन्धरवलो । समणोधरणोधराचा-  
 गमसामिली ॥ ७ ॥ गुरुद्रुद्रसगनुनिसागरदत्तए ।  
 भवहंरवंधभद्रसिवपत्तए ॥ नवसागरविचक्तरै  
 केवली ॥ जोययातेमहुवंटीयैवनिवली ॥ ८ ॥ स्वामी  
 अनतजिग्यपूर्यमीयैजसुगणो समणोपीमानम्  
 हुगुदरथैअसुमनि समवमोक्षुपूर्णम् प्रभय-  
 ली ॥ नातपुर्योत्सवीसवन्दृपनो ॥ ९ ॥ सोगच्या-  
 रनाथंतरोभापीयै ॥ केवलिवंदनसिद्धुपचापीयै  
 विशिष्यवरधर्मचैरदृग्यधरकङ्गं ॥ सतोंसमर्णसिवायां

दिग्दिवसुंयसाङ्कं ॥ १० ॥ पूर्वभयणप्णगुरुलालततम्  
सीसए । रोमपूर्पम् सुद्रसणनिसदीसए ॥ यंधवपुर  
सरोऽहकेसदभयो । आयवग्यंच सुमरमुद्वीगयो ॥ ११  
सागरतीनविच्छातरे भाषीये ॥ पूर्णपल्लोपमउ  
णोकरिदापीयै । तिहांकणरायरिसी । यषवमुनि  
वरभयो । क्षेधनल्लीडिनैसुधसंयमयो ॥ १२ ॥ चो  
घोचक्षिसरसनतकुमारए । बंदियैचंतक्षिरियाच्छि  
कारए । इण्ड्यन्तरमुनिमुक्तिगयाणिके । किवलिर्वं  
दियेभावभगतैतिके ॥ १३ ढाल० । ६ । घिरजिखे  
मुरचरणकमल । कमलाफरदोसो ( एहनि एदेशो  
सोलमंथीसंतिनमुचक्षिजिनरायो ॥ चन्द्रायूध  
गणिसमयिसुप्रणम्यासुपपाया । पूर्वभयगंगदत्तगुरु  
तसुस्तिज्ञवाराह ॥ १ ॥ चहंपल्लोपमचंतरैपसिधावह्नभेद  
तोहसुनिभुरवंदतांनहितिरघ्यहेह । चक्षियोषीकुं  
घनमुसंभदगणधार । आक्षुकच्छावंदताङ्क्षेजैजै  
कार ॥ २ ॥ सागरगुरुधर्मसेनसिसनंदनहलधार  
बंधदक्षिगवदत्तनामसातमोविचार ॥ कोडसहस्र  
घरसैकरिडणोपलियैचौभाग ॥ इण्ड्यवसरसङ्कसि  
धयङ्क्षयंदृधरिराग ॥ ३ ॥ आर्जुनचक्षिसातमोए  
कुंभगणघरगाउं ॥ कहपियासमपिबंदताए । घिव  
यंपतपाउं ॥ कोडसहस्रपर्चंतरैए ॥ छिधामुनि

देंद ॥ सातमिनरकस्त्रूयक्रिपङ्क्तीमतमंद ॥ ४  
 मल्लिजिनेसरवंटियैश्चभिनैयमुण्ड ॥ गणमिक्तु  
 चण्कमस्तप्रणमुसुखकन्द ॥ सहमपचायनसाधयो  
 साधुमहसचालिम ॥ अच्छिमसोमूनिकेयलिप्रणमुनि  
 सदिस ॥ ५ ॥ मल्लिजिनेमरपूर्वभयमहिष्मलचनगा  
 तातपलेतसुषम्ब्दियेश्वलेमनिवारंवार ॥ अचलजिः  
 ययोपहौशुधधर्णचंद्रछाया ॥ पूर्णजिवतीर्णशुद्धसुरं  
 पिकडाया ॥ ६ ॥ वेममनतेश्विनसुशुभिचंद्रजि  
 तमवु ॥ गाहिकियलमहोगया ॥ पूर्वभयमिशु ॥ सुनि  
 यरनन्दणनंदमिष्मसुमिष्मयदाग्नु ॥ यालमिष्मयोभाषि  
 मिष्मचमरापतच्छाणु ॥ ७ ॥ अमरमेष्ममहासीणश्चा  
 देनायकुमार ॥ मिलिसंघातेसाधययाचंगाछहौ वचार  
 अमरोहुजायलेजाणीयैलाग्न्यसौपन्नयाम ॥ कियस्ती  
 तिहावहुबंदोयैथरीहर्यङ्गलाम ॥ ८ ॥ खंटजिलेसर  
 वीममासनिसुप्रतस्तामी गणघरइङ्गकुंभपुस्तव  
 न्तीप्रणमुंसिरनामी ॥ सुरवरमागमैकप्पथयोमुनि  
 यरगंगदक्षी ॥ किञ्चीयसोहमहुदृपणैसुर्यीदमै  
 दक्षी ॥ ९ ॥ राहियीमहापीमचक्रोवद्वकरजीहौ  
 कमहुद्वयपराजीयोए ॥ गाउंमनमीहौ ॥ रामर  
 यैभूरवंदोयैए ॥ ममिष्मैमगेह ॥ किमयनारायकत  
 योए ॥ वंघवकल्पतेह ॥ १० ॥ गाहिकियलमुक्ती  
 गदा ॥ आठंश्वलदैर ॥ नवमीहुरनुप अनुभय

इहसिसिशक्तुपहेषः कुनिसुक्तनमी अन्तरीएवसु  
 जाप्तछैमार्दः । किवधीसीधातेह ॥ प्रनसुंसुष्टुप्तीर्द  
 ॥ १ ठाल० ७मी ॥ यीनवकारजपोमनरंगैः । ( एह  
 नीदेशो ॥ इकादीसमांयीनेमजिनवांडुः । गणधरसुभ  
 प्रधानरीमार्दः ॥ सुमणी अमिलागुणगावंता ॥  
 सफलज्ञवैनिजज्ञानरीमार्दः ॥ १ यीजिनसासण  
 उनिवरबंदू ॥ ए० आ० ॥ भक्तैनिजसिरनांसरीमार्द  
 छमंहयीनैकिवलपाम्बा । पङ्क्तासिवपुरठामरी  
 मार्दः ॥ यीनधनिधचवदैरेणजिणत्यागी । चक्रीयी  
 हरि से परीमार्दः । आश्रवलंडीसंधरमण्डी । धीग  
 ररोसिवज्ञेनरीमार्दः ॥ यी० ३ ॥ वरसुष्टुप्तांप  
 दलपथंतरतिहांचक्रीजयरायरीमार्दः ॥ यत्तेऽनेरा  
 उक्तपङ्क्ताता । तिक्तन्दुमनलायरीमार्दः ॥ ४ ॥ गोतम  
 सुन्द्रसागरगाडः ॥ गंभोरेधंभीरउठाररीमार्दः ॥  
 श्वच्छकंपिलच्छोभप्रसेप ॥ दथमोविष्णुकुमार  
 रीमार्दः ॥ ५ ॥ यी० १ पोममप्रथमंशोनेमोखुरसुम  
 ष्टेसहस्राररोमार्दः ॥ यरदक्ताचादसुनिपनर  
 सि । बांटुकेवलधाररीमार्दः ॥ ६ ॥ यी० १ अच्छीम  
 सागरसमुद्रबंडु ॥ देमधन्तश्वच्छलसुचंगरीमार्दः ॥  
 अरिणपुरिणचमिचंदचाठमौ ॥ भख्यादग्वारैच्छु  
 रीमार्दः ॥ ७ ॥ यी० १ अन्वकविष्णुसुतधारणीच  
 श्वस ॥ सुनिष्वरएहभठाररोमार्दः ॥ ८ ॥ वसुदेशदेश

कीचंगजछडँ ॥ आंणोसेणाच्यांतसेणरीमाई ॥  
 आजोसेणनैचणिहयरिपु ॥ देवसेणमुकुसेणरीमाई  
 ह ॥ श्री० ॥ सुलासानाघरेमुरजोगै ॥ वधीरमनव  
 न्तीसरीमाई ॥ छंडीक्षठतपचवदशपुर्वी ॥ संयमव  
 रसेयीसरीमाई ॥ १० ॥ श्री० ॥ यशुदेवदेवकोच्च  
 झाजआठमी ॥ मनिवरगजशुकमालरीमाई ॥ सहि  
 परिसोमुक्तिपङ्क्तितो ॥ तिवंदूचिक्षाजरीमाई ॥ ११ ॥  
 साख्यदाखणकुमरच्याढी ॥ चयधैपर्वधाररीमाई  
 यीसवसंसंयमआराधी ॥ कोयोकर्मसंहाररोमाई  
 १२ ॥ श्री० ॥ जालीमयांजीनैउबीयाली ॥ पुरिसी  
 यारीसेणरीमाई ॥ यारैचंगैसोलावरसै ॥ पाल्यो  
 संयमतीणरीमाई ॥ १३ ॥ श्री० ॥ बशुदेवधरणोच्च-  
 झाजआठै "रमणीतजीपचासरीमाई" सुसताभावै  
 सिषपुरवङ्गता ॥ प्रणमुतीहउलासरीमाई ॥ १४ ॥  
 श्री० ॥ सुमुषदुमुपनैकुवरएवंदू ॥ बलदेवधारणीपू  
 तरीमाई ॥ यीसवरससंयमधरसीध्या ॥ चयदैपुरव  
 सूतरीमाई ॥ १५ ॥ श्री० ॥ रमणीकुण्ठाकलंकु  
 मरपरजन ॥ छंघुवतीसुतसंवरीमाई ॥ परजनसुत  
 अनरुधयनोपम ॥ जासवेदरवीचंवरीमाई ॥ १६ ॥  
 श्री० ॥ समुद्रविजैसेवादेवीरानंदण ॥ सचनेमीहृ  
 तनेमरीमाई ॥ यारैचंगैसोलावरसै ॥ रमणीपचा  
 सितमरीमाई ॥ १७ ॥ श्री० ॥ समुद्रविजैसुतमुनि-

रहनेमो ॥ एसङ्गराजकुमाररीमाई ॥ कर्मइषीनैन्दु  
 न्हीपहँता ॥ तिग्रषमुंधारूवाररीमाई ॥ १८ ॥ श्री•  
 आरज्यग्नश्चयीचाददेसिच्छयी ॥ समयीसहस्रचा  
 लीसुरीमाई ॥ साधयासीघीतीनसहस्रती ॥ यांदक  
 मतिटालरीमाई ॥ १८ श्री• ॥ पौमांगीरीनैगंधारी  
 लपभयासुमांनामरीमाई ॥ जंवुबतीसतभांमारुपम  
 ए ॥ इररमयोधभिरामरीमाई ॥ २० श्री• ॥ सु  
 लसरोमुलदन्ताथेरुंसंधकुमररीनाररीमाई ॥ अंतग  
 हसंगे एसहुभाषी ॥ पानिभयनीपाररीमाई ॥ २१  
 श्री• ॥ उत्तराध्येनराजेमतीसती ॥ संयमसीखरीपा  
 यरीमाई ॥ प्रतिवीध्योरहनेमीपांच्योसासतासुप  
 - निरवाणरीमाई ॥ २२ श्री• (ठाक्ष•टमी•) गोत  
 मसमुद्रकुमारसागरगंभीर• (एदेशी•) यावद्वा  
 रुतसुपसेकगच्छाददे ॥ पंदकप्रमुपमुनीपांच्च सोए ॥  
 माससदेपणांकरीतपश्चतिष्ठां ॥ पुंडरीकगिरहिव  
 पुरदख्योए ॥ राईयुहीघली । भीमच्छतिवली ॥ च  
 उननकुलसहदेवज्ञोए ॥ रायदीगहरी ॥ सुधसंय  
 मधरी ॥ साधुजीसिवपदवीतजीए ॥ २ ॥ चवदैपूर्व  
 घरी । विवरधर्मयोप ॥ घर्सहचीसीसगुणभरप्रीए  
 नागयोनाहायी ॥ विशदीयोपापयी ॥ तुंवांनीमसु  
 पारखोक्षीयोए ॥ सार्वसिध्यवतरी ॥ तदमरभव  
 करी ॥ सेषविदेहमैसिवगयोए ॥ तिमुनिषंदता ॥

कर्मवक्तिनंदतां ॥ अग्निगीवतसफलोययोए ॥ २ ॥  
 समणीगुणाजीया ॥ तिणस्तुपमालीयां ॥ दिर्यायाता  
 सङ्गंगुणभण्णुए ॥ तिभवणीस्तुवता ॥ द्रोपदीसंयता  
 नेमसासणगुणयुर्णुए ॥ विमलजिणभन्त ॥ अंतरै  
 रायमहि ॥ बलदेवपदमावतौए ॥ तासतेअंगए ॥  
 कुमरविरह्णए ॥ तकणीवत्तीसतकणोपतीए ॥ ३ ॥  
 तांमसिवत्यगुरु ॥ पासंसयमवरु ॥ मद्मलोकैशुरउप  
 नोए ॥ चविश्लेष्टवरे । रेवतीचपद्रवर ॥ निपढ  
 नांमस्तसंपनीए ॥ नेमपार्छ्यनसरी ॥ अधिरधन  
 परहरी । रमणिपचासतजबतघ्नोए ॥ करीषज्ज  
 समदमवरसनबसंयमै ॥ पाखीनैसर्वार्थसिधलज्जो  
 ए ॥ ४ ॥ ज्ञेष्विदेहमैकैबलसंयम । सिद्धही—  
 सीलेतीमूनीए ॥ दूणपरिश्चनिवह । दो एगतीस ॥  
 सहयतोकहंगुणयुर्णीए ॥ दसरहद्रठरहै ॥ महा—  
 धनुतीह ॥ सतधरुगुणमुक्तमनबस्याए ॥ नयधनुह  
 सधलु ॥ सहिधरुमुनिएहभापीयो । सुच्चवन्दहौद—  
 शाए ॥ ५ ॥ प्ररब्धभयहरयुरु ॥ नामद्रुमसेण । ऊज  
 ततीनामपूरवभवैए ॥ रामवलदेवयर्ण ॥ नयमोहण—  
 धार । मद्मलोकैसुरअनुभवैए ॥ चविजिणतीरमोना—  
 मनिकसाय ॥ थायसीसहौसुरतक्षसंमोए ॥ बंधयके  
 सवएकाच्यवतार ॥ अममहीसीजिणवारमोए ॥ ६  
 सहस्रस्तेत्यासीयं ॥ सातसीभास्त्रोर्या ॥ बंसप था

सहस्रांचन्तरोप ॥ तिहांबलेचित्तासुनि ॥ सिहस्रं प्र  
 रात् ॥ नामलैर्द्वन्द्वैकोरतकर्षण ॥ पूर्वभवयंधव ॥  
 चक्रीप्रम्भद्वन्द्वा ॥ सातमोनर्कगयोमरीए ॥ इण्ठन्त  
 रैबलौनमुं ॥ बल्लकैबलीघेगमिवस्तुन्दरीज्यांवरीए  
 उ ॥ टालू ८ मो०) रामचंद्रकैवागच्छ्योमोर्हीरही  
 रो (एहनोएदेगी ॥ तिशोमनांजिनतारक ॥ पुर  
 सादापीयपास ॥ मुनिवरसोलैमहस ॥ गपधरचा  
 ठहुलास ॥ अर्जिदिनेसुभस्तुभषोक ॥ पांदुवासठना  
 मै ॥ बलेमध्यचारोसोमल ॥ चीधरफक्षप्रणाम ॥ १  
 वीरभद्रजमशाङ्कदे ॥ सोषासहस्रग्रन्थ ॥ तिहमु  
 निवरदंदता इवैपरस्तकल्पाण ॥ साधवींमेघासु  
 घटनीसु ॥ सहस्रपांषु ॥ पुष्पचुञ्चाटिकसहस्रदो  
 कीषीतिमनश्चाणु ॥ २ ॥ समषीहुपार्मीयामीम्भेमी  
 भासीधर्मचौकीम ॥ ऐश्विकारकही ॥ योठाणांग  
 रुठाम ॥ चौदशपूर्खीचले ॥ औनांणीकीकुमां  
 परदेशीप्रतयाधीयो ॥ कीषीवहडपगार ॥ ३ ॥  
 वरहचठाईसोच्चन्तरी ॥ सिधासाधुचनेक ॥ तेसन  
 दंदसुविनयहु ॥ चांषीचित्ताविदेक ॥ मुनिवरचारे  
 सहस ॥ गुरुप्रणमुंदीमहावीर ॥ सातसोक्तेवल्लोप  
 दीयै ॥ गयघरएकादशधीर ॥ ४ ॥ रंद्रमृतीचन्नि  
 मुन ॥ तीजाइंदुवारमुर्द ॥ विगतसुधर्मायंदतांस्  
 भक्तनिष्ठालहोर ॥ कुंषीपत्नसोरीपत ॥ काफ्पित

कर्मवलिनंटतां ॥ अग्न्यजीवतसुफलोधयोए ॥ २ ॥  
 समण्णीशुवालीया ॥ तिणासुप्रभालीयां ॥ दिर्षायाता-  
 सङ्कुण्णगुणभग्नेए ॥ तिभवलीसुवता ॥ द्वोपदीसंयत  
 नेमसासणगुणघुण्णेए ॥ विभज्जिणभनंत ॥ अंतरै  
 रायमहि ॥ बलदेवपदमवतोए ॥ तासतीचंगए ॥  
 कुमरविरक्षए ॥ तरणीवत्तीमतगणोपतीए ॥ ३ ॥  
 तांमसिद्धत्यगुरु ॥ पासंमयमवरु ॥ मद्भालीकैशुरउप  
 नोए ॥ चविभज्जदेवधरे । रेवतोउपद्रवर ॥ निष्ठ  
 नांमसुतसंपनीए । नेमपार्छ्यनसरी ॥ अधिरधन  
 परहरी । रमणिपचासनग्रन्थतयाहोए ॥ करोबड़-  
 समदमवरमनवसंयमै ॥ पालीनैसर्वायैसिधज्ज्ञो-  
 ए ॥ ४ ॥ चेपविदेहमैकेवलमंयम । सिहही-  
 सोखेतिमूर्मीए ॥ इणपरिअनिवह । टो एगतीस ॥  
 सहुयतोकहंगुणघुणीए ॥ दसरहद्रढरहे ॥ महा-  
 धनुतीह ॥ सतधरुगुणमुझमनवस्याए ॥ नयधनुद-  
 सधरु ॥ सहिघसुसुनिएहभापीयो । सुचयन्तहीद-  
 शाए ॥ ५ ॥ प्रवभवहरगुरु ॥ नामद्रमसिण । खल  
 तरीनामप्रवभवैए ॥ रामवज्जदेवयर्ल ॥ नयमोहल-  
 धार । मद्भालीकैशुरअनुभवैए ॥ चविजिणतीरमोना-  
 मनिकसाय ॥ धायसोसहीसुरतरुसंमोए ॥ बंधयके-  
 सवएकाधवतार ॥ अममहोसीजिणवारमीए ॥ ६  
 सहस्रवलेन्मासीयां ॥ सातसोभासीयां ॥ वरसपचाः

सरहं घनतरोप ॥ तिहावस्त्रेचित्तमुनि ॥ सिहस्रं प  
 रासु ॥ नामलोर्नैकीरतकरुण ॥ पूर्वभवधं धव ॥  
 चक्रोमध्यदत्त ॥ सातमोनर्कगथोमरीए ॥ दण्डन्त  
 रैवलीनमुं ॥ बलकेवलीयेगसिवसुन्दरीज्यांवरीए  
 उ । दाल० ( ८ मी० ) रामचंद्रकैयागच्छम्पोमोरीरहौ  
 री ( एहनोएदेगी० ॥ तेषोसमाजिनतारक ॥ पुर  
 सादायोयपास ॥ सुनिवरमोलैमहसु ॥ गणधरथा  
 ठडुलास ॥ आर्जदिनेसुभस्तुभषोक ॥ यादुवासठनर  
 मै ॥ बलेमध्यचारोसोमल ॥ चीधरकरुं प्रणाम ॥ १  
 वीरभद्रजसआढदे ॥ सीधासहस्रमाण ॥ तिहमु  
 निवरधं दत्ता झबैपरमकल्याण ॥ साधवींमं प्यांसहु  
 अढतीम ॥ सहस्रवर्णाणु ॥ पुप्पघुलांटिकसहस्रो  
 सीधीतेमनश्चाणु ॥ २ ॥ समयीसुपार्शोयासीभेसी  
 भासीधर्मचौजाम ॥ ऐश्विकारकहौ ॥ यीठाणांग  
 रुठाम ॥ चौदशपुर्विवले ॥ चौनांणीकेसीकुमार  
 परदेशोप्रतवाधीयो ॥ कीधौवहउपगार ॥ ३ ॥  
 वरस्थठार्दसोच्तरी ॥ सिधासाधुअनेक ॥ तेसह  
 बेदुसुविनथसु ॥ चाणीचित्तविदेक ॥ मुनिवरस्तादे  
 सहसु ॥ गुरुप्रणमुं थीमडावीर ॥ सातसोकेवलोवं  
 दीयै ॥ गणधरएकादशधीर ॥ ४ ॥ इद्रमृतीचम्नि  
 भुत ॥ तीजावंदुवाहभुर्द ॥ विगतसुधमीधं दतामु  
 खमतनिष्ठं लहौद ॥ संडीपूतमोरी पूत ॥ शक्तिपित

नितसिवटा सै अचक्षमया मेतार्थ ॥ प्रनम् श्रीप्रभास  
 ५ ॥ वोरगऐ वीरजसान्तप ॥ संजहृणीजनेय ॥ मितन  
 संषुडदायण ॥ नरपतसंपकडाय ॥ योरजिणे सर  
 आठैइ ॥ दिक्षाराइजांण ॥ मूनिषरपीटिष  
 बाद्य ॥ गोधतीर्थं करठांण ॥ ६ ॥ पालकथावक  
 पुचती ॥ वादुसमुद्रपाल ॥ पुन्यनैपापैदौच्चीकरी  
 सिधासाधुदयाल ॥ नयरिखावयिदोर्क्षमिल्याकेसि  
 गौतसखांमि ॥ सिद्धारिसंकाकाढ़नै, पंचमहवहयि  
 यासिरनंमि ॥ ७ ॥ ठ (क्ष. १०मि) भरणकमुनि  
 धरचाल्यागोचरी (एदेगो) महाकुङ्डनयरोप्ते  
 धिपती । नाइयकुलनामचंदोलो वोरजिणे सरतात  
 जगुगानंजो ॥ अपभद्रमुण्डीजो ॥ ८ ॥ नितनि  
 तवांदूमुनिवरएसङ्ग ॥ चिन्तरणसुधपिकालोजो ।  
 विधम्युद्देहते नगदचिणा । कहुचंजलो निजभालोजो  
 २ ॥ नि० । राईउदाइसि॒ङ्क॒दसवीरनो । निमंमस  
 संलमधायोजो सिठ सुदर्शणमुनिमुक्तेगयो । सुणि  
 महायल्लाधिक्षारोजो ॥ ३ नि० ॥ करसुसंयेसोगंगा  
 योगणो ॥ पिंगलनैगिवराणीजो ॥ फामउदाइचैवं  
 तोमुनि । बंदतायीभैकाजीजो ॥ ४ नि० ॥ मकाइ  
 मुनिकिंकमईटियै ॥ अर्णुनमाले हङ्लागोनि । का  
 गवमधधरजांषियै केवलरूपकैलागोजो ॥ ५ नि० ।  
 मुनिहरचंटवारतियैवलि ॥ सुदरसुष्पूरषभद्रै

की ॥ साधुमण्डलमन्ताचादरै । सुपर्यहुसमयम्  
द्वोजो ॥ ५ नि० । मे हनुनिखरचैषक्तोमुनि । राय  
हरिष्वक्तव्योजो ॥ श्रीशिखसोमरमहम् कुण्डया ॥  
सेवैसुरनरसङ्गोजो ॥ ७ नि० । महसद्वतोमेसमण्डो  
पंडरा । चाहदेष्वदैसैमिधोजो । देशानंदालय  
नोदेरनो । केवलज्ञानसमिन्दोजो ॥ ८ नि० । नितमित  
वंदूसमण्डोपसङ्ग० ) समण्डोजैबंतीपदगमिभावात्तरी  
स्त्रीधोकेवलपोमोजो ॥ नन्दानंदददतोमंदोतरा ॥  
दखेनन्दसेषीयानामोजो ॥ ९ नि० ॥ महतसमरु  
तामाहामस्तानसु । महदेवावस्त्रजागोजो । भद्रा  
सुभद्रासुशयाविषयनष्टी । पालोनिर्मलुक्ताणोजो ॥  
१० ॥ १ नि० ॥ समष्टासमण्डोभुद्दीनानसु । रागो  
येषकरादोजो ॥ मासमसेपणतेरैकुइयर्ह । ग्रन्थ  
व्यंपातिक्षणायोजो ॥ ११ नि० ॥ काल॑सुकाल॑  
माहाशालोमसु ॥ कन्यासुकन्यातेमोली । गडा  
फलाषीरकन्धासाहुखी ॥ रामफल्दंसुदन्माजा ॥  
१२ नि० ॥ मोदसेषकरामाहासेदददक्षा । उै  
ददसेषहतोमोही । निलनिश्चनंदनकामासुएकरी  
स्त्रीषोहंदमभरोही ॥ १३ नि० ॥ चैदगममण्डोरि  
परैषावणी । चाहदेष्वदैप्रकारोजो ॥ तदहिष्टेददुर  
महुक्तेगद । तदृष्टृष्टदारोही ॥ १४ ॥ नि० ॥  
दानु० ) १५ नो० ॥ रुपकारट भवीद्दम्भरीनिता

नवकार ॥ एहनो ॥ एटेशीहै ॥ योधर्मघो  
 मुनिस्वर ॥ माझिवलगुरसुतधार ॥ जिग्यपूछ्योरो  
 लोकालोकविचार ॥ विसाले सावण । पिङ्गलनांमा  
 हंत । पर्वायकपूछ्या । पन्थकसमयपहंत ॥ २ ॥ य  
 खोपुष्पमेहल । आणान्दकृपयोज्ञान ॥ बलेकास  
 चोथो । यिवरांपाससम्भान ॥ ३ ॥ सुनितोसकु  
 दच्च ॥ बलेनियंतोपूत ॥ धननारदपुष्पमुनि ॥ स  
 महतीसंयुक्त ॥ ४ ॥ सुनिष्ठपसर्वयमूर्द । चिपा  
 कच्छीआणन्द ॥ जिनचोसोख्यायो । धनधनसिही  
 सुणिन्द ॥ ५ ॥ बलेपुछ्याजिननै ॥ सेस्थादिकपृ  
 ष्ठेद ॥ गुणगाडंमहामुनि । माकंडोपुष्पदमेद ॥ ६  
 हिवयेणकसुतकहं । जातोकुमरमयाली । उवया  
 खोपुरससेण । वारसेणआपदाटाल । देहदन्तनैरु  
 ठदन्त ॥ धारणीनंदणहीय । वेहखनैवेयास । चेल  
 यांचहाजहीय ॥ ८ ॥ इकनंदानंदण । सुनिवरश्चभय  
 नहन्त ॥ देहसेणनैमहासेण । लहूठन्तनैगुढदन्त  
 कुधदन्तकुमरहस्त । द्रूमनैद्रूमसेण । गुणगाडं  
 महाद्रूमसेन । सींहनैसींहसेन ॥ १० ॥ मुनिवर  
 रहासेन ॥ उन्वसेनपरधान । एधारनोचहाज ।  
 नेतरणसमान ॥ ११ ॥ नृपयेणिकनंदण । ईय  
 गमिरैकुमार । चाठ आठरमणितज्जो । चणुंतरसुर  
 तार ॥ १२ ॥ तिष्ठश्चयमुरलयरो । काकंडो अभि

राम । तिष्ठपुरबदेशैभद्रा । सारथयाहीनांम ॥ १३  
 तसुनंदनघन्नौ । सुन्दररूपनिघान तिनपरणीतर  
 यी । अक्षोसुरंभहमान ॥ १४ ॥ जिष्ठैषसुषीनै  
 ल्लोधोसुंयमजोग ॥ मुनितरस्यपणैमै । कुंदारसना  
 भोग ॥ १५ ॥ मितछठतपपारपो । आंबलडंभत  
 भात ॥ लसुसुमणवणीसग । कार्णनवंछैतिलमात  
 १६ ॥ चतिदुहरतपस्या । आराधीनयमासु ॥ एक  
 मासुसुंयारै ॥ सर्वार्थसिधवासु ॥ १७ ॥ काकंदीम्  
 षीदक्ष ॥ राजगृहीसरौदास । पेलकएवेच्छ । एक  
 दनगरक्षलासु ॥ १८ ॥ रामपुष्पनैचंद्रमां ॥ साक्षेत  
 पूरबरठांम । पुटीमांपेद्वालै । पुच्चवाणीयाग्रांम ॥  
 १९ ॥ हययापुरपोटिख । सङ्गएवनासमान । तद  
 षीतपनिषन्नो । कुंयमवरसीमान ॥ २० ॥ हियै  
 वहलकुमरक्षुर्द्वं ॥ राजगृहीचाँधास । सर्वार्थसिध  
 पहंतो । धरसुंयमलैस्यासु ॥ २१ ॥ इकभयसिद  
 गांमो । एं स्त्रीजिनवरसीसु ॥ सङ्गनवसैचंगै । भा  
 म्यासुनितेतीसु ॥ २२ ॥ हियपौमसहापौम । भर्त  
 रुभद्रवपांश ॥ पौमभद्रनैपौमसीन । पौमगुप्तमन  
 द्धान ॥ २३ ॥ निलणीगुल्मच्चाखन्द ॥ नंदनएहमु  
 निजान ॥ कालादिकनासुत ॥ कष्ठवहंसीयाटांश  
 २४ ॥ मुनिउदगपृथ्वा । गोतमनैपच्चयांश । चौमा  
 मपकीकीये । पंचतषीपरिमांट ॥ २५ ॥ निनतिन

भतम'डो शंडोकुमतभनेक । तेआद्रकुमरमनि ॥  
 धनधनयुहविवेक ॥ २५ ॥ गर्वपालोवोथो ॥ संजय  
 शृष्टचाणगार । मुनीचाचिभाष्या । यजुर्विधश्चर्यप्र  
 कार ॥ २६ ॥ महिमगडलविचरे ॥ विगतसोऽच  
 नाथ । गुणगायंताच्छनिस । मंपदोगियप्रसाद  
 उद । शृष्टथैलिकनंदन मुनिवरमेष्टुजांग तजआउ  
 अस्तीउर । उपनोविजयविमाण ॥ २७ ॥ अपमंजो  
 वैन्दा । आदरोम'यमजेज । जिनपालकगुनिवर ॥  
 खोइमसुरथयातिज ॥ २८ ॥ जरीचिरचिलायतो ॥  
 भूमसाताततीयन्तो । आगधोस'यमसि।हमगुरुठ  
 पन्ना ॥ २९ ॥ श्रोथोरजिगौमर ॥ मामणमनिवरनांग  
 निजभक्तगाउँ ॥ तिइतर्णांगुणग्राम ॥ ३० ॥ दाल  
 २० मां ॥ विगान्लियापि'गल ( एटेगो० ) घर्षणोप  
 गुरसोमदका । मामनैपारनैहमुपम । प्रतिला  
 धीभूमनिक । शुद्धयथयोभयवियमुवाळ । सूरथयो  
 कंजमसूर्हेमाझ । गुणतर्णगाउँनिक ॥ ३१ ॥ यी  
 खमयाउँनिकरसाधी । तिमेहमर्णुगलाभीभाष्य  
 योग्यमरमहुँही ॥ भै।एतजाददै।सादम्पील ।  
 छरी।म्बेदहो।साद्याहुँह । गुणतर्णगात्माण०  
 अपदृक्षार्णुदेहरमंत ॥ तिमेहमिलाखोम्पील  
 योग्यहीत । तिमेहोदवीक्षात । तिमेहमर्णुर्णी  
 अपदृक्षात । नदुर्णी।याउँप्राप्तमात । अविगम

तसुगुणगात् । पूर्वभवनृपतिघनपाल । विममणभट्ट  
नैदानरक्षाल । देर्दिगिवाशिवयाय । संयमलेहंसैम्  
निराय । सहिकेवलनैशिवपुरज्ञाय । तेषंदूमनलाय  
४ ॥ ५ ॥ पूर्वभवमेषरथराजान् । सुधर्मसुनिनैदेर्दंन  
बीजैभवेषनदास । संवारपालीजेषयामिह । फैवल  
ठरणष्ट्रानममिह । बांदुरीहव्यास ॥ ६ । मिचार्द  
पूर्वभवजाण । संभूतविजैनैदैनुवदाण । कुमरते  
धनपतहोर्द । वीरसुभीपिसंयमलीघो । ततच्छिख  
फस्त्व्योनैसोघो ॥ दिनप्रतिषंदूसोर्द । ६ ॥  
पूर्वभवनागटन्तवनेसुर ॥ ग्रतिलाभ्योदूर्दपुर  
मुनिमर । महिवलनामकुमार । संयमलेहंकारज्ञ  
माररा भवसायरथोचेतनताररा ॥ तेषंदूवङ्गवार  
॥ ७ ॥ शुहपतिष्ठंतोधर्मसोप ॥ तिनप्रतिलाभ्योच  
तिसंतोप ॥ नामसु नधर्मसोह । वीजैभववयोभद्र  
नंदी । नुक्तिगयोभवद्धनछंदी ॥ तिषंदुमुनौर्दह । ८  
पूर्वभवजितसदुनरेसर ॥ ग्रतिलाभ्योधर्मष्टतसुलेसर  
महिचंदनामकुमार । तिष्ठछंडपङ्गरार्दकुमार ।  
पांचमैश्यपद्धरनैचृषीहार । बंदूकिवलधार ॥ ९ ॥  
दिनलवाहयनामैराजान । धर्मरुचोनैदेर्दंन । वर  
टक्कहुवोभववोचै । संयमलेहंसुरथोपामी । कष्य  
चंतरजेशिष्यपुरगामी ॥ कीक्तीतेहनौकीजै ॥ १० ॥  
पूर्वभवहंदंनवठदार । वीजैभवघयारायकुमार ॥

त्यां तजीपांचसैनार ॥ सङ्गथयावीरजिगेमरसीम  
 सुखविप्रकैएडमुनिस ॥ पंचमहाप्रतधारी ॥ ११ ॥  
 नामिमातंगनैसोमलगाउं ॥ रामगुतीसुदर्शणाथाउं  
 नमुजमालोभोगालि ॥ किंकमपेक्षकालीयेतोजी  
 अंतगठनगेवाहिणवीजी ॥ ठांणांचंगसंभालो ॥ १२ ॥  
 पूर्वभवमाहापौमतेवीजै ॥ तेतलौपुचमुनिप्रणमीजै  
 महापौमपुंडरोकतात ॥ वैलेवंदृजितसचुसुबुद्धी ॥  
 कांहणीतिरकरोविशुद्धी ॥ तेक्षदुषियात ॥ १३ ॥  
 मुनिशयघोषविजैघोषवांदु ॥ वस्त्रयोनाममृगापुचवा  
 दू ॥ कमलावतीदृचुकार ॥ पुचपुरोहितवलेतसुना  
 र ॥ नामजसासम्बेगेसारी ॥ बंदतानितजयकारी ।  
 १४ ढाख० १३ मी ॥ चतुरविचारीयैरे ( एदेशी  
 मुनिदासनैधन्नोवलेवपांशीयैरे ॥ सुनिखुर्तकित्ती  
 यसंयुक्त ॥ संझाणसाखभद्रचाणंटतेतलीरे ॥ दगा  
 र्यभद्रचैवंत ॥ १ ॥ मुनिगुणगाईयैरे ॥ ) गावंतापर  
 माणंद ॥ सिधसुपसाधणेकरो ॥ चउनिससंपञ्जैरे ॥  
 भाजैभवरटंद ॥ २ मु ॥ अणुकरचंगनैएहीजवी  
 जीयाचनारे ॥ चैदसमुनिवरनाम ॥ नंदीसुभमीमा  
 धसुभद्रपणैकच्छारे ॥ नंदीसेणाच्छ्रभीराम ॥ २ मु ॥  
 विषमनंदीफलाच्छिकारधन्नोमुनिरे ॥ घन्नोदिवदिन  
 तात ॥ सुब्रतासमणीयुरव्योसिष्यगीपोटकारे ॥ पुंड  
 रोककुंडतीकृतमात ॥ ४ मु ॥ गुरुणीसुभद्राकि

तीसमणोसुभत्तारे ॥ पूर्णभद्रसुचंग ॥ मांणभद्रनैष  
 क्षमिवषष्टमुनीरे ॥ अष्टाढोपुष्पीयाडपेंग ॥ ५ मु  
 ष्टनतैक्षपिल्लजती भतिनिर्मलमतीरे ॥ तिष्यतज्या  
 सोभम्संताप ॥ रुद्रपरिच्छाच्छयहरउपममच्छाद्गोर  
 नज्जोनमावैच्छाप ॥ ६ मु ॥ कुरवरमेवतयीहरके  
 सौवल्लमुनिरे ॥ संवरधारसुल्लेच ॥ मङ्गनप्रेष्ठीप्रति  
 संज्ञमच्छादरयोरे ॥ दशाष्टभद्रनरेष ॥ ७ मु ॥ मु  
 निक्षरकंडुराजादेष्टकल्लोंगदीरे । दुमुझौपंचम्पाल  
 शलेपिदेहौमृपतिनमोनामैहृतीरे ॥ निरघार्दगंधार  
 रहाल्ल ॥ ८ मु ॥ सितविजैनैमहिषमएमङ्गराज  
 थीरे एतलैर्दयथाच्छगार ॥ कांसकथायनिधारीही  
 तसुधातमारे । पिशरतेग्रकगदधार ॥ ९ मु ॥ हिं  
 ष्टपीयोरविखेस्तरसौसुहमगणीरे ॥ तासपरंपर  
 एह । चूम्प्रभयवलिस्यंभवजांयीयैरे ॥ मनगपीया  
 रुनितीह ॥ १० मु ॥ शौजसोभद्रनैनुनिसुभुतवि  
 लेष्टलीरे ॥ भद्रवाङ्गूलभद्रएम ॥ चनेराजिष्टवर  
 चांदमाहोइयारे ॥ तेमुनिगाठंसुमुद्र ॥ ११ मु ॥  
 कालपनैतैसुमिदरमुद्देगद्यारे ॥ सुप्रतिविश्वरैतीह  
 नांपद्यर्थदनैच्छर्यकर्द्यर्थरंधुरारे ॥ योद्देश्वरैतीह  
 १२ मु ॥ बसुयद्दम )पौदिमनिष्टवर ॥ प्रथमगद्य  
 परंक्षीहसुधरक्ष्मवर ॥ सुदारतोरक । केतसौद  
 (क्षमस्तुमसौसुदुषा ॥ सुविगद्यतपरस्तुहुक्ष्म

र । अगमयचर्गंजे सुरथा । ग्यानचंद्रगुरुप्रसार्य ॥  
शीदेवचंद्रेमंथगुरा ॥ १३६ ॥ ईति श्रीबड़ीमात्र  
चंद्रगा १३ तेरै द्वालकोचोपार्द मंपुर्णम् जाताः ॥

—०—

॥ अथमीलगीनवत्राडनिष्ठतः ॥

दृढ़ा । श्रीनेमिसरचरणानम् ॥ प्रणमं उठप्रभात  
याथोममजिगंजगतगुरु । भद्राचारजविष्यात ॥ १  
सुद्रश्चपद्मरमारणी ॥ रतिममराजकुमार ॥ भर  
क्षीबनमेजगतसु ॥ छोड़ीराजुनार ॥ २ ॥ भद्रच  
र्यजिणपालीयो ॥ धरतादुध्यरजेह ॥ तेजताणांगुष्ठ  
वरणादू ॥ पामेभवजलहेह ॥ ३ ॥ कोहकेपलीगुष्ठ  
कहै ॥ रमगामहमपनाय । तोरेश्चर्मचर्यमेगुणवर्ण  
तेषुराकद्वानजाय ॥ ४ ॥ गमितपलितकायाधर्द ॥  
तोरेनपूर्णिग्राम ॥ तक्षपणैजेटतधरै ॥ कुंयलिहा  
रेतामु ॥ ५ ॥ जोशदोमासो जागतु । विप्रीराचे  
गिमार ॥ थोहालुगमैकारणी । मतिजमारोहार ॥  
दमहटालीदीहिनो । याथोनाभद्रमार ॥ शीक्षण  
स्त्रीनवदाङ्गस्युज्ञानद्वलक्ष्मैयतार ॥ ६ ॥ मील  
माहिरुद्धरतिदमा । तेषुराकद्वानजाय ॥ योहा  
मादराहुहरै ॥ तेषुलउपरिनश्च ॥ ७ ॥ दाल)

। त्वे । नतकरोकायामाय, कारमोऽजी । १३५नी०  
 सोलसुरत्तद्वरमेवीयै ॥ तृष्णतामिगर्द्धंहृष्टरै ।  
 सोलसुग्रिष्ठसुखपामीयै । त्वांमुखारीकटेनप्रावैद्वे  
 हरै ॥ सोलसुरत्तद्वरसेऽबोयै ॥ ॥ सौलमोटैसुप  
 चामै ॥ भाष्योल्लेखीभगवतरै । ज्ञाममकितर्हृष्ट  
 ततोकपालोयो ॥ त्वांकोष्ठैसुंसारनोऽप्तंतरै ॥ २ ॥  
 सौ ॥ चिल्लसास्त्रवनश्चतिभलो ॥ तीनंदददनश्चतु  
 स्ताररै ॥ शिनवरपालकतैहना ॥ करनारसम्भृतारै  
 ३ सौ । हृष्टतिष्ठनमैसोलरूपीयो ॥ निष्ठर्मल  
 द्विद्वसमकितगांनरै, साहार्णैमहादरनांनर्ण । ४५  
 साहार्णुवरतवस्त्रादरै ॥ ४ सौ । साधुसाधवीद्वद्वक  
 अधिका । त्वंगगुणसुप्रपञ्चनेकरे । लघुकरकर्मनु  
 भवंधनो ॥ परमलगुणंदिसेष्वरे ॥ ५ सौ । उत्ता  
 मसुरसुष्ठुप्रपञ्चलरो ॥ शिवसुखतेफलज्ञानरै ॥  
 तिष्ठसोन्नद्वचनेजतनकरी ॥ ज्युधिगोपामोनिरवं  
 दरे ॥ ६ सौ । सुंसारमोलघरोऽधर्मः । ज्ञेपाल  
 नवकोटीद्वभंगरे ॥ च्यवंभुरभग्नितत्त्वोतिररो ॥ सि  
 पर इनदीगंगरे ॥ ७ सौ ॥ उत्तराधैगरैसु॒लमै ॥  
 द्वंभसमाद्वयाठोणरे । कोष्ठोतिष्ठहृष्टनैरायजा ॥ ग  
 ववाहृष्टमनीक्षिएज्ञानरे ॥ ८ सौ । (दुहा) हिष्ठक्षु  
 कुशुरै ॥ २ । सौलतर्णान्नद्वयाडे दसमीकोट्टैचि  
 हृष्टदिष्टा । नार्दिष्टद्वच्यविस्तार ॥ ३ । मित्रावृत्तै

१ । कागद च गंज सुरा ॥ यानि दग्ध शुष्मा ॥  
थीर्ति देव धरा ॥ १३८ ॥ इति श्रीवर्णास-  
चंद्रा , इति दालकोचीपाई मंपाण्म जाता ॥

। अपमीलीता राज्यान्वयं ॥

कुर्वा । शीतेसिमरभृत्यनम् ॥ प्रणामः उत्तमाम  
गतापमा ॥ गताजगतगुरु । महामारजविष्यात् ॥ ई  
श्वरुद्धर्माकुरमारवी ॥ इतिष्ठराजकुमार ॥ भर  
पर्वदमित्यगामु ॥ आदेशाजुलभार ॥ २ ॥ अद्वै  
त्त्वं प्रथयालीयो ॥ भरताद्विभाजिष्ठ ॥ तिष्ठताद्वृ  
ष्टवृष्ट ॥ एवं विष्ठताद्वृष्ट ॥ ३ ॥ कीर्त्तिर्लीय  
वृष्ट ॥ रमामद्वृष्टवृष्ट ॥ तोडुरद्वृष्टवृष्ट ॥ गृष्टवृष्ट  
दिष्ठ ॥ राष्ट्रद्वृष्टवृष्ट ॥ ४ ॥ गवित्तद्वित्तकायामी ॥  
स्त्रीदेवद्वित्तवृष्ट ॥ तद्वित्तवृष्ट ॥ द्वृष्टवित्त  
वृष्टवृष्ट ॥ ५ ॥ आदेशीमायोज्यामु ॥ विष्ठैर्लीय  
दिष्ठवृष्ट ॥ यहां द्वृष्टवृष्ट ॥ अदिष्ठैर्लीय ॥  
दिष्ठवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ आदेशीमायोज्य ॥ द्वृष्टवृष्ट  
वृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ ६ ॥ द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट  
द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट  
द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट ॥ द्वृष्टवृष्ट

त्वा ॥ जतकरोकायामायः कारमोजी ॥ ( एहनी ) •  
 त्रीलक्षुरतद्दरमेवीयै ॥ तेशस्तानेगिरद्वैष्टुरु ॥  
 त्रीलक्षुगिरसुपुपांमोयै ॥ त्वामुद्धृतीकुंतप्राद्वैष्टु  
 रु ॥ सीलक्षुरतद्दरमेवीयै ॥ ॥ सौम्यसोटीमुर  
 वरामे ॥ भाष्योर्णवीभगवत्तरे ॥ इति अविकास च  
 गतोनपालीयो ॥ त्वाकोष्ठैमुमारनोच्चतरे ॥ ३ ॥  
 कुरी ॥ शिष्यसत्तमयवनश्चतिभजो ॥ तेन इष्टवद्वन्द्वन्द्व  
 साररे ॥ शिनदरपालकतीइना ॥ करुनारम्भं डाररे  
 इ पो ॥ उच्चतिष्यवनमैषोल्लपीयो ॥ तिलर्मस्त्व  
 (इडुम्भकितज्ञानरे) साहुल्लैस्त्रावरतां वर्ण ॥ ॥ गुर  
 भाष्याश्चक्षुरतवधारिरे ॥ ४ मो ॥ साधु साधवी व्याख्या  
 भाविका ॥ त्वारायुग्मयपच्छनेकरे ॥ साधुसरक्षणं चु  
 भरं घनी ॥ परमलगुणां तिसिष्ठरे ॥ ५ मो ॥ ॥ उपा  
 मस्तुरसुपद्धयम्भल्लरे ॥ यित्तम्पत्तेष्टुर्मरे ॥  
 तिम्भमोद्दृच्छनेजतनकरो ॥ ज्युष्मिगोपामोनिरव  
 ररे ॥ ६ मो ॥ मंभारमंभयर उद्दं शेषक्ष  
 नवकोटीम्भं गरे ॥ स्वयंभुम्भस्त्रितामोत्तरे ॥ मि  
 पा दोगटीगंगरे ॥ ७ मो ॥ उत्तरार्थं गर्भमोम्भमे ॥  
 दंभस्तनार्थयाठीवरे ॥ फोषीतिरुद्दृच्छनेगापदा ॥ ॥ द  
 दयारुटममीक्षाटहेलरे ॥ ८ मो ॥ (दुष्ट) दिवद्वाष्ट  
 द्वुष्टरे ॥ ९ ॥ सीलक्षुर्द्वैष्टुरु ॥ दृष्टमीक्षिरुर्द्वैष्टु  
 रु ॥ द्वैष्टिष्ठा ॥ नार्याद्वैष्टुर्द्वैष्टिष्ठा ॥ १ ॥ वित्तम्भर्द्वै

गोरवै नरहै कीधंयाहु ॥ रहभीतो पेतज्जयविधे ।  
 दैलोकीधायाहु ॥२॥ नद्वा नारो विचरेशठै ॥ ठां  
 मठांसल्लैनार ॥ तिणज्ञारणरेनसी नरी ॥ यीरकही  
 नवाहु ॥३॥ याड़नलोपेतेहरी । रहै वरतश्चमंग  
 ययरागो विरक्ततयया । दिनदिनचढ़तैरंग ॥४॥  
 पहली बाहुमै दूमकाहो ॥ नारिरहै तिहांगत ॥ ति  
 णठांगैरहणोनहो ॥ रघ्यां वरततणीहै धैयात ॥५॥  
 अथवानारी एकली । भलीनसंगताम । धरमक्षणा  
 कहै योनही यै सोतिणारै दास ॥६॥ तिणथो अश्वगुण  
 उपजै । संकापै मैलोक । आवै खुटो आलसिर । बले  
 हीवै वरतनो फोक । तिणसुं बघ्याचारो भणो । रैहपछै  
 एकांत । हियै कुणजायगां परवीयां तेसुणज्यो भतवंत  
 द ( ढाख२जि ) नणदृत्तुहिनणदृत्तुहिजो धनभि  
 खरह्यो ॥ ( एडेशी ) भाषधरिनितपालोयै ॥ गीरवी  
 है व्रहु चर्यसारहो ॥ बघ्याचारो ॥ तिनसुं शिवसुप  
 पांसीयै सुं बाहुमधं डलिगारहो ॥ बघ्याचारी ॥८॥  
 यापहली बाहुमध्यर्यनो ॥ एच्चा ॥ ॥ योमज्ञारी  
 सहातरमै ॥ कुकड़मूसमीरहो ॥ दृ ॥ ॥ कुमलकि  
 है धोतिहनो ॥ जारै कंठकरोहहो ॥ दृ०२ ॥ चा०  
 क्षोपसुनोपोसगतिहांवतै ॥ ज्यांनहीरै धोगा  
 सुहो ॥ दृ० ॥ तेहनोसहतिनिवारीयै । भतरोकरै  
 विणासहु ॥ दृ० ॥ प्र० ॥ ३ ॥ इय प्रथमै दम

की था ॥ फौननालछेद्यीहैतासुहो ॥ ४ ॥ तीपिण  
से बरसांरीहोकरी ॥ तोहीरहैयोनहोतिनपासुहो  
हु ॥ ५ पै ॥ समसियागारदेवंगया । आयैचताव  
पतामहो ॥ ६ ॥ तिखच्चानैतोचलीयोनहो ॥ तो  
हीरहवोएकेतवासुहो ॥ ७ ॥ ५ पै ॥ लोहवैविहा  
कावासैरहै । कदेवलशादैप्रपांसुहो ॥ ८ ॥ जब  
इहरहपोदोहीक्षी ॥ स्तुष्टुत्रैतिषठासुहो ॥ ९ ॥ ६  
पै ॥ सोंहरुकावसोयोधतो ॥ रघ्विसाचिच्चसा  
खंहो ॥ १० ॥ तोतुरतपहोवसतेहनै ॥ गयोदेशने  
पालहो ॥ ११ ॥ ७ । पै ॥ कुलशालवोसोधयो ॥  
तिष्ठभाग्योवरतरसालहो ॥ १२ ॥ कोणकरीविसावसु  
पद्यो ॥ इत्तसियनंतोकालहो ॥ १३ ॥ ८ ॥ ८ पै ॥ मुं  
से मंजारीमेलहि ॥ तोषीतंपामेततकालहो ॥ १४ ॥  
नारीहवैतिहामद्यचारीरहै ॥ तोभाग्नैसोनुरमाल  
हो ॥ १५ ॥ ९ पै ॥ याड़महितसोलपालोय ॥ पूर्व  
मनरोखुंतहो ॥ १६ ॥ यामौक्त्रीबोहुंताभर्णो ॥  
तूरहीज्योत्तायगाएकंतहो ॥ १७ ॥ १० पै ॥ ( दृढ़ा )  
कथानकहयोनारनी । तेजिष्ठकहैदृजोयाड़ ॥ ना  
रीकथाकहैतेहसु ॥ वरतरोहवैविगाड़ ॥ १८ ॥ उे  
भीलरक्षाहद्यवरतमै ॥ तिष्ठरैदिएनहीमनसाहि-  
रैविद्यचारोनैनारीकथा । कंरवीसोमैनंहि ॥ हाल  
३ जी ॥ कपूरहैवैयतिउगकोरे मिरच्चोकीरैसंग

एहनीएहेमी ॥ जातस्थपकुलदिग्नीरि ॥ नारीकथ  
 यहैज्ञेह ॥ चारथारकहैनारनीरि ॥ रोकिसरक्षेप्र  
 सुनेहरे ॥ भयिथा ॥ नारीकथनिवार ॥ १ आ  
 अन्द्रमधीमृगलोयणीरि ॥ धीर्णाजांगैभुयंग ॥ दी  
 भिष्टाजांगैनामकारे ॥ हिठपरवालीरंगरे ॥ भ०  
 २ ॥ ना० ॥ धांगीकियलज्जेहवीरि ॥ छाथपावर  
 अरेहराण ॥ अंसागतीकडसिंघर्णीरि ॥ नाभरीकम  
 मगाणरे ॥ भ० ३ ना० ॥ कुच्छवैज्ञानीशतिभली  
 खेलअहुउपहुअनेह ॥ त्यानैयाकनस्त्रायणीरि ॥ अं  
 गीननमैविदिकरे ॥ भ० ४ ना० ॥ कथारीहकहती  
 धर्णारे ॥ द्वायनहोछैनिगार ॥ दिग्गकारभक्तपौ  
 बहुरी ॥ नारीकृपमीषमारहे ॥ भ० ५ ना० ॥ नारी  
 नंगमरावतारे ॥ धांगैविधयनिकार ॥ परिधांगच्छ  
 दिवस्तेषुवेरे ॥ घरतराङ्गैनिगाहरे ॥ भ० ६ ना०  
 मद्दीकृमरीनोइपमभलीरि ॥ छुनाशारात्तलीया  
 गर्णाम ॥ त्यमिगार्इकराहुतभाकन्धारि ॥ दिग्गो  
 खांटोमैलितान्दरि ॥ ७ भ० ना० ॥ ८ भ० ना० ॥ दूरा  
 चामहीरे ॥ अंडदर्शनराजेन ॥ कामंवीलगरी  
 देराटोवेरि ॥ कोधामिगार्इतममाणरे ॥ ९ भ०  
 ना० १० तिलरैहाथनथानीमृगावतीरि ॥ उधारुप  
 दूरार्ण ॥ किटकिटक्षया धेलाम्बाकमीरि ॥ धमीप  
 इःहावरे ॥ ११ भ० ना० ॥ धर्मेमानामनारहुत्तर्णे

द्वैपटो राहपरोक्तुणीवात् । देवमंगाईतिणद्वे पटो  
रे ॥ भाद्रज्ञतपड़द्विमास्यात्तरे ॥ १० भा० ना० ॥ ना०  
रिक्षयासुषाधिगद्यंपत्तरे ॥ तिषागोक्ताहतांनाविपार  
वस्तेष्टद्विष्टप्रवरतभौमन्तरे ॥ तिषयाजमारोहारे ।  
११ भा० ना० ॥ नींदुफलनौवारतासुख्लंरि ॥ सुख्तु  
पांचिमेलैहृष्टताय । उद्युनारिक्षयासुष्णियांघकंरे  
ग्रथंमद्याडामैचलज्ञायरे ॥ १२ भा० ना० । संका  
कंसंवितकंह्रामनठपचैरे । सोलवरतपालुक्तिनैःही  
तौष्टुगारोक्षयाफहणिनहिरे । दूजोवाड़रैकंहि  
रे । भा० १३ ना० । वारवारचम्बौतणिरे । कथान  
कड़गतौम । दुजोवाड़सुधपालसंरे । तैयामसिज्ञा  
यिच्छस्तुमरे । भा० १४ ना० ॥ दूहा ॥ तौजोवाड़गै  
इनकह्दो । मम्हचारीनारिसिज्ञित । एकणसिज्ञान  
हौवैस्थयो । याज्ञियमारगरिरेत ॥ अगनकुण्डयाशै  
रहे । तैमगलैष्टतनोकुम । ज्युनारोहंगतपरम्परो  
उहेकिसिपरव्यंम ॥ २ ॥ भम्हचार जीर्ण जतो । भत  
करमारौमसद्व ॥ एकणसिज्ञावैसुता । हिविवर  
ननोमंग ॥ ३ ॥ पात्रकगालैलोहनै । जीरहैपावक  
संग । ज्युएकणसिज्ञावैसुतो । नरहैवरतसुरंग  
४ दाल ॥ ४ ॥ घो० ॥ अमंयारंसिकहैधायद्यै ।  
एहनोएदेश्मी० ॥ तौजोवाड़हैसिज्ञाविचासे ।  
नारीसहितएकास्त्वनिवारोहैनालै ॥ एकच्छादृण

एहनीएहेगी ॥ ) जातस्यकुलदेवनीरे ॥ नारीकथा  
 कहैजेह ॥ चारथारकहैनारनीरे ॥ तोकिमरंग्रत  
 खुनेहरे ॥ भवियण ॥ नारीकथानिवार ॥ १ चार  
 चन्द्रमुपीदगलोयणीरे ॥ धैर्योजांगैभुयंग ॥ दीप  
 सिखुजांगैनामकारे ॥ होठपरवालोरंगरे ॥ भ०  
 २ ॥ ना० ॥ बाँगीकोयलजेहवीरे ॥ हाथपावर  
 करैबखाग ॥ खंभागतीकड़सिंघणीरे ॥ नाभतीकमल  
 समाणरे ॥ भ० ३ ना० ॥ कुच्छछैझेहणीशतिभलीरे  
 बंलेअहउपहुअनेक ॥ त्वानैवामनसुरावणीरे ॥ चाँ  
 गोमनमैविदेकरे ॥ भ० ४ ना० ॥ कथातैहकहतां  
 थकांरे ॥ दिघनहोलैलिगार ॥ विणकारणाहवी  
 नहीरे ॥ नारीकपमीणगाररे ॥ भ० ५ ना० ॥ नारी  
 कपसरायतांरे ॥ बाँधैविष्वयनिकार ॥ परिणामस्व  
 विचलेझवीरे ॥ वरतराङ्गवैविगाड़रे ॥ भ० ६ ना०  
 मणीकुमरीनोस्यसांभलीरे ॥ छड़राणाराचलीया  
 प्रणाम ॥ त्वासगाईकरवाहृतभोकल्यारे ॥ विगण्डी  
 भाहौमाहितानरे ॥ ७ भ० ना० ॥ मृगायतीरीक्षण  
 मांभलीरे ॥ चंडप्रद्योतराजांन ॥ कीमंवीनगरी  
 देरादोयेरि ॥ कीषोभिनसुंरीषममाणरे ॥ ८ भ०  
 ना० ॥ तिणरैहाथनधार्योहगावतीरे ॥ छषोड़ु  
 इमरावं ॥ फिटफिटज्जयोंपणोलिकमैरे ॥ धणीप  
 डुईआवरे ॥ ९ भ० ना० ॥ पद्मीन्तरनारदकनैरे

कुद्दिया । मोगमेंहिगिरुधोषकेमुखे हिलाल - सातमो  
नरकमाहेजायपड़ोया । पापसंपुरणमरीये हिलाल  
ए तो ॥ नारीफरसबैध्यांस्यौगण्यच्छनेक ॥ तीण  
सुंचासुगनबैइसमेंएकहिलाल ॥ संकायंसुंविनेत  
कंछाडपञ्चमनमाहि । सीलपरतपालंकैनाहि हिलाल  
ज ॥ १० तो ॥ ईयत्राड्लोशीतिष्ठरतविभोया ।  
तिलदोयेअस्त्ररतदोयोहिलाल ॥ तेनरकनिगोद  
नेजायपहीया । संसारसैरड़पहीयोहिलाल ॥ ११  
तो ॥ बाचरकीहिलोफाडोकरकाटी । तिष्ठसु  
वाकतुड़डबैपाटीहिलाल ॥ तिष्ठकारणएकआसुण  
बैठानाम ॥ मम्हचारोरोचलैपरणामहिलाल ॥  
१२ तो ॥ मंविइनबेटीईसत्तांसो ए पकआनण  
मतोदेशाखीही लाल ॥ एक आसुण घेठतामां  
गाघनंत ॥ ईमभाव्योशीभगवंतहो लाल ॥ १३  
तो ॥ ईमस्तांसोपद्धतिज्ञकोदा ॥ षुगचर्चर  
करतोयोहिलाल ॥ उंचुयवरगरीयोगावरमोश्वादा  
गमणनहोकरम्होहि लाल ॥ १४ सतो ॥  
( हृषा ) नारीसुपनहोनिरखनो । याभिष्ठकहोचो  
योशाड ॥ सुवैमनसोपांसित्यासुपंलकोयोश्वनार  
॥ ॥ चिष्ठलिभिनभेपृतखो ॥ तेपिष्ठजोयवानाहिं ।  
केदलग्वानीहृषकहो ॥ दसभीकालखनाहि ॥ १५  
( लाल ) इमी ॥ नारीहंगतनहोकीजंहै ॥ एह

या । १ एकेश्वरी । अनेहर दुँडोनारनीरे ॥ तिलदि  
 ठाहोवधेविकार । बृगजालच्छुनरमर्णीरे । पार्थर  
 श्यासंसार ( सुगणनरनाराकृपनज्जोजाय ) नारीह  
 पेंटोवलोरे ॥ भोगीपक्षयपत्तम । कुंयैसुमनैकार्य  
 हे ॥ दाम्भैशोमलच्चंग सु ॥ २ ना ॥ कामण्डमा  
 गोकमिणीरे । तिमैषमोक्तीयामर्वंसार आमीथी  
 गोकौकराश्वीरे । सुरनरगयामवडार ॥ सु ॥ ३  
 ना ॥ कथैरभासारग्यारे ॥ वलेमोठावाकोहृष्टैना  
 तेनिशारभरेनिराग्यारे । मष्टाचारेनिराहृष्टैविगाड़  
 सु ॥ ४ ना ॥ रुपनेरुडोटेखर्मरे । माहेपडैकी  
 मचंध । सुषमागैपिणजांयेनहीहे ॥ तिपाइंदुरगत  
 गांध । सु ॥ ५ ना ॥ रुपमैयणीरलीयमणी  
 रे । अपद्धरनेऽक्षिणिष्ठार ॥ तिदेवोरीभोराकिष्ठैरे ॥  
 आमलापुचनेभंडार ॥ सु ॥ ६ ना ॥ आसुघघम  
 धोचनोकायत्तोरे ॥ वलेकलैकाजलरोटाम ॥ यारै  
 सुरतवहैसडारे । चरमदीयहोनाम । सु ॥ ७ ना ॥  
 दिहिलहारिकाकारगोरे ॥ द्युष्मादिभिंगुरथाय ॥  
 ममदातराकियत्तोरे ॥ जतनकरंताजाय ॥ सु ॥ ८  
 ना ॥ नारीयदनरपतियवीरे ॥ वलेपछुकसीलो  
 याथाय । वाकुभागलंगामवारे ॥ वलीयारुपीराय  
 सु ॥ ९ ना ॥ मिठदरार्दीमदीयरे । नंमहूमापुष्ठ  
 लाम ॥ नदुरीदेखोमाहुंयारे । रमीद्युम् ॥ यै

इदम् ॥ सु० ३ ना० १० ॥ वासुदेवरच्छब्दोखेलवारे  
 ; नमाहिहरयनमाय ॥ योगांकैषनरामनोरे ॥ गाय  
 काहैं एगीयात ॥ सु० ११ ना० ॥ भवत्यवद्धमा  
 रेयोरे ॥ मेषरेहानोदेषुःस्व ॥ भवत्यपांचोतिष  
 ठिगल्लुरे ॥ जाटदद्वीपंधकुद ॥ सु० १२ ना०  
 दरगुकमंषभशाटग्नोरे ॥ तिगडीघोमंसारनेपृठ  
 नारीहवेमोषीयोरे ॥ नारीमुोषीतिमैल्लुरे ॥ सु०  
 १३ ना० एक्षषधोमादलेघायतोरे ॥ तिष्ठगैमारग  
 रेमन्तियोचोर ॥ घण्ठीर्वदराघादस्तुरे ॥ चोरकर  
 त्रीमु०नाप्यातोह ॥ सु० १४ ना० । एवयात्या  
 तिरहांरे ॥ अपरातोदिष्ठोतोद्दद्वीमाय ॥ रुद्दे  
 तोचोरनोहोयोरे ॥ घवीरांदम्मांदीदीतिमैल्लाय  
 ० ॥ १५ ना० चोरपद्धोइच्छन्तरे ॥ घवीलरवान्ना  
 तोमाप ॥ चोरकहेमहेक्षिमु०रे ॥ झारीनारीनेता  
 रात्यागार्वप ॥ सु० १६ ना० १ इत्यादिहस्तमा  
 त्वोरे ॥ तिष्ठहितानिराष्ट्रैषार ॥ लेनारोरप्पेत्वा  
 त्वोरे ॥ तिष्ठदाहमारोहार ॥ सु० १७ ना० ११ ना०  
 रेहरहनेहस्तारे ॥ एट्टप्राह्वैच्छमेह ॥ तेडैटांगु  
 ल्लुर्विहु०रे ॥ उहरोत्तरथारदिक्षिक ॥ सु० १८  
 ना० ॥ लालावर्णापूर्वनीरे ॥ शुरदमाइगोमीदं  
 चलहोष ॥ ज्ञानेवनारेतिरस्तनोरे ॥ गरजामुहुमु  
 द्वैराम्बुद ॥ सु० १९ ना० ॥ बहुदारेतिरद्वाम

तीरे ॥ नारोक्षप्रियगार ॥ यासोक्षदोधीकृतिआ  
 जीरे ॥ नज्जिचकेल भोथोवाड ॥ सु० ॥ २१ ना०  
 दृष्टा ) शीरारिरागांतरे । तिहारहताहुङ्गैन  
 रगार ॥ तिहारम्भ वारोनैरह तेनहो । एथिणम  
 होपाचजोशाड ॥ २ ॥ सुंशार्गोपास्तरहै ॥ बम्हसा  
 रीदिनरात । तीतण्ठासब्दमीभत्ता । हुयैपरतनीशात  
 २ ॥ शैदरनेउरम्भकरी ॥ सप्तपड़यायकान ।  
 अवचलजायमहवरतथी ॥ खागोदिपैसुंधान । ३  
 नाल० ६ठी० । आणंदममकितउच्चरैखाल० )  
 पहनौएदेगी ) याडसुगोहियैपाञ्चमोरेखाल ॥  
 शीलतण्ठाक्षयथाम ॥ एषाचार्गर० । ज्यूवरतकुम  
 हौरहैसहैरेखाल ॥ यकेनायैआछतीशाल ॥ ४०  
 घाडसुगोहियैपाञ्चमोरेखाल० ) भींतपरेजीताटीशा  
 क्तरैरेखाल ॥ अल्लोपनपरहताहुयैरात ॥ ५० ॥  
 तिहारुण्यकुमदैपउपजैरेखाल । रीसामलज्योविष्या  
 त ॥ ६० २ या० । किलुहरैनिशकंतसुैरेखाल । ती  
 खतीशगाँडुकैंग ॥ ७० । विहारुमवदकरैतिहं  
 रेखाल ॥ रोहनमवदकरैतिलाटाम ॥ ८० ३ या० ॥  
 शियलुहुयालैदंतसुैरेखाल ॥ गाविमवरस्ताद ॥  
 दामवसैहुहसैरेखाल ॥ विलयोहरैसुंदराद ॥  
 ९० ४ या० ॥ विहारुमवदकरैतिहंैरेखाल । देहैप  
 विसहटैविताम ॥ १०० । तिहारईतीएदापुदद





सुख्योरेलाल । चण्डायेतुरतपरिणाम ॥ छ० ५ वा०  
 राजतयोस्वदसंभव्यरेलाल ॥ रिस्पामैपपिर्या  
 नैसोर ॥ ब० ॥ ज्योमोगममैरास्वदमामल्यरेलाल  
 लागेवरततनेष्टोऽह ॥ छ० ६ ॥ रूमस्त्रभलनैरहथीनही  
 रेलाल ॥ सप्तप्तैतिहाँकांन ॥ ब० ॥ तिहाँशारर  
 रहथीनहीरेलाल । तीक्ष्णोजिनराज ॥ य० ७ वा०  
 दृढा ॥ छठोषाहमैरूमक्ष्मी ॥ चंचलमनमतिडि  
 गाय , खाधीपीधीविल्लस्त्रैये ॥ तीमतियादशामाय  
 ॥ ॥ सनगमतामोगभोगव्या ॥ शीयाहकियांगुष्ठ  
 नं ॥ हि । चाड़मायांवृत्तपैयडुष्वै ॥ पलेचणसङ्क्षेप्तो  
 कांमांच ॥ ८ दाल उमी० ॥ छोवमोहश्चाखुकंपान  
 चालरे० ॥ एहनो० एदेया० ) हावभावस्वदतारी  
 तयां ॥ सुखीदंषधैविषयविकाररे । एहयास्वद  
 आगेसुष्णोयाहुष्वै ॥ त्वानैयादनकरणंजिगाररे०  
 छहोदाहृहियसुग्यैविरक्षचरणनो० ॥ १ ॥ वरनगो०  
 राहियसगोरना० ॥ रुदसोमायनान ॥ अनंतरेहइदो  
 स्त्रीमुंमोगभोगव्या । तीवितारैनहीहृष्टदात्तरे०  
 २ छ० । चंदषोषादिक्षतैचंदण्डां ॥ रस्तडगाडिक  
 अनेकरे० । तीक्ष्णोसंदात्तमोगव्या । तीपिण्डवाटनयर  
 दंऐकरे० ॥ ३ छ० ॥ इापपांवसुर्दमालनातोत्तदं  
 हुगुनालहरोरसुखदायरे० ॥ एहवोनारोहंपत्तै  
 किलोक्ती० । तीवितारैनहीमनमाहरे० ॥ ४ छ० ॥

तीरे ॥ नारोदपमिषगार ॥ यासोच्छटोघीकैतोग  
 जीरे ॥ नहिंचृशोल्लोधीयोवाढ ॥ सु० ॥ २१ ना०  
 दृढा ॥ खीनरवरिदरटोचांतरे ॥ तिहारहताहुवैन  
 रनार ॥ तिहाब्रह्म वारीनैरह तेनहो । एविगाम  
 होपाचजोगाढ ॥ १ ॥ सुंदागीपासैरहै ॥ ब्रह्मचा  
 रोदिनरात । तेतथासुब्दमाभल्या । झडैवरतनीषात  
 २ ॥ शैदरनेउरखलकरी ॥ सुब्दपडैयायकान ।  
 अवचलजायब्रह्मवरतथी ॥ खागोदिपैसुंध्यान । ३  
 द्वाख० ६ठी० ॥ आर्यंदसमकितउचरैरेलाख० ॥  
 एहनीएदेगी ॥ थाढ़सुगोहिवैपाञ्चमोरेलाख ॥  
 सीलतग्णंकरपथाम ॥ दृष्ट्यचारीरे० ॥ ज्यूवरतकुम  
 लैरहैसहोरेलाख ॥ वलेनावैआखतोचाख ॥ १८०  
 वाढ़सुणोहिवैपाञ्चमोरेलाख ॥ भींतपरेजोताटोचा  
 न्तरैरेलाख ॥ अखोपदपरहताहुवैरात ॥ २० ॥  
 तिहाकुण्ठकुण्ठदेवउपजैरेलाख । तेसामलुच्योविष्या  
 त ॥ २० २ वा० ॥ कीलकरैनिजकंतसुैरेलाख । वी  
 खतीजगाइछैकंम ॥ २० ॥ विहाँद्रसवद्फरैतिहाँ  
 रेलाख ॥ रोदनसवद्फरैतिगाठाग ॥ २० ३ वा० ॥  
 योयखज्युवैलैदंतसुैरेलाख ॥ गावैसधुरखाद ॥  
 खामवस्तैहङ्कहसैरेलाख ॥ वीलतीकरैचदमाद ॥  
 २४ वा० ॥ खिणद्राँदसवद्फरैतिहाँरेलाख । वहेप  
 तिसवद्वैयैताम ॥ २० ॥ तिहारहैतीएवासवद्

सुरदरिलाल । चलभवितुरतपरिर्द्याम । ४० ५ दा०  
 गान्ततदोचवदसांभखारिलाल ॥ रिस्पान्नपिर्दया  
 नेहैर ॥ ६० ॥ व्योमोगमनैरासवदमामल्लरिलाल  
 एगेवरतनेउह ॥ ७० ॥ इमत्तभत्तनैरहदीनही  
 रिलाल ॥ सदवप्रदैतिइकान ॥ ८० ॥ तिइंवारर  
 रउवानहीरेलाल । तेकझ्योजिनराष ॥ ९० ॥ ३ दा०  
 हुहा ॥ हठोवाडमैरमक्ष्यो ॥ चंचलमनमतिडि  
 गाय । खापियोधेरिलसौये ॥ तेमतियादसाणाय  
 ॥ ॥ सनगमतामोगमोगव्या ॥ तीयाडकियागुप  
 नाहिः वाहमायांडूनपैरहुवै ॥ वलेचलसुहुवैलै  
 कांमाडि ॥ २ दा० ७मी० ॥ जीवमोहश्चाघुक्तंपान  
 आघरे ॥ एहनो० पद्देश० ) होवभावसवदनारो  
 नटा ॥ सुष्टीदाँवष्टैविष्टविकारे । एहवात्तदद  
 खागेसुष्टीयाहुवै ॥ त्वांतैयाडनकरणैलिगारे ॥  
 खहोवाहुहिवैसुष्टैविरमचरजनो ॥ १ ॥ धरनगो  
 रादिष्टमुरोना ॥ रुपसोभायनान ॥ धनंतरेएहदो  
 स्तीकुमेगमोगव्या । तिचितारैनहीहद्दृक्तरे ।  
 २ छ० । गंदचोशादिक्कदैचंदण ॥ रमलङ्गरादिक्क  
 धनेकरे । तेक्षोसंशतमोगव्या । तिपिष्टयाडनकर  
 खंपिकरे ॥ ३ छ० ॥ इष्टपांवसुखमालनारोत्था०  
 रुपनालुष्टरोरहुखदायरे ॥ एहवोनारोसुंदातै  
 किलोकरी । तिचितारैनहोननमंहिरे ॥ ४ छ० ॥

सवद्दृपगन्धरसफरम् ॥ पांचप्रकारनंकामभिण्ठरे  
 तेपिणल्लीसंधाति'भोगद्या ॥ त्यानैयादनकरणाखोग  
 रे ॥ ७० ॥ रस्यासारपामासुगटादिक ॥ शुद्ध  
 टांटकरामतश्चनेकरे ॥ श्रीपिणल्लीसंधाति'रामत  
 करो, त्यानैयादनकरणोऐकरे ॥ ८७० ॥ सवद्दृपगद्यां  
 भागैषाडपंचमो रुपमुंखोबोदाहुरे । एकएकमि  
 त्यवेन्द्रियामरो ॥ रोकथामुंदुजिवाहुरे ॥ ७१ ॥ एक  
 यादकर्त्यांसाहिलो तिष्ठमुंभागैहुडोवाहुरे, तेसम  
 नीयादकीयंधक्कं, मझदृतनोऽनुवैविगाहुरे ॥ ८८०  
 जनगमताभीगभोगद्या देपैमुरतसंभालरे । तिग  
 बाडमहितवृक्षागुरुद्यो । पांचीकिअरकैफूर्णीपालरे  
 ८९० ॥ पुरवलाकामभीगचितारने । रांधोइवोसुं  
 धोधीप्रितरे । जपिणल्लीपनैश्चनाम्प्रीयो । रांधी  
 देशीमारगोविपर्वतरे ॥ १०० ॥ जहरसदितछाकु  
 पीयचालोव्या । त्यांतोपकीनहुवोवालरे । त्यानैप  
 लांदरमांपाहुवाल्ला ॥ तिगमुंगरणपंच्योततकालरे  
 ११० ॥ भाईनेपवनभुञ्चोदेलने ॥ भाईनेनारण  
 व्यातादिरे ॥ जाग्योतिष्ठादिगमसकोपद्यो ॥ तत  
 ता १२० ॥ तिगकायरे ॥ १२७० ॥ एमुगाधीहरयाद  
 दद्यः दीयो ॥ पामीद्युचितवोअनभादरे । उद्युभा  
 गैट्टावारामोसमुं ॥ कामपोग्नेकरगदाहुरे ॥  
 १३० ॥ कामभोग्नेयादकीदायको । सद्वाकंदा

उपजैमनमाहिरे । सीलशालंकैपाल्हुनहो ॥ वले  
काषकभृष्टहयैताहोरे ॥ १४ छ० ॥ ईमसभलनै  
नरनारीयां ॥ मतस्त्रोपोछठीयाहरे ॥ तीसोजवरत  
सुधर्मेपञ्जै ॥ तिणसुँडुबेउषोपाररे ॥ १५ छ०  
हुहा ॥ नितनितघतिसरसुचाहारनै ॥ यरज्योक्तान  
भौदाह ॥ तीहृष्मचारिनीतभोगवै ॥ ताविरतराहुवै  
विगाह ॥ १६ ॥ एतादिकसुँपूरणभरग्रो । एष्वोभारी  
आहोर । तीधातुदोपायैच्यतिधणी । तिणसुँवधैवि  
फार ॥ २ ॥ खाटोचारीचरचरो ॥ गौटाभोजनज्ञेह  
दिविधपर्यंरमनीपर्ण ॥ कैरमनासुरपरमलेह ॥ जेह  
नोरामासुनहो । तीहावैसरसुचाहार ॥ वरतभा  
गमागमहुयै ॥ खोयैष्टाध्यमतसार । ४ दाल० )  
मो । ) नितक्षसाधुजीनैयन्दणा० ) एदेगा० ) यार  
खोपरेचाहारउपरतां ॥ एतदिंदुषरतोचाह ॥ रभा  
रगीए ॥ एहविसरमचाहारचापचापनै ॥ 'नत  
नितमक्षरंमद्यचरो ॥ याहुगलोपिमातमो ॥  
दयतरदीरिगरहितहै । तीकरैसरसचाहराए ।  
तीचाहारहडोरीतपरगमै ॥ तिणसुँवदेअत्यंत' व  
हारीए ॥ २ शाह ॥ विष्टारवध्यामन्दवरतनै । दीप  
रस्तेष्टिष्टनागेए ॥ यस्तुच्छकुचेटाउदञ्जै ॥  
इष्टहृष्मतिहंभागोए ॥ ३ वा० ।, भुरसुचाह ॥ नै  
पाप॒कैथा० ॥ एतभागेदिग्दुष्टहेगीए ॥ चु०

दैनुखोऽहुवै । पथताजायैरेगन्ते सि॒गोए ॥ ४ वा०  
 वयतक्षणो काया शीरणपड़ै ॥ लोकरै सरस आङ्हा-  
 रीए ॥ पेटफाटै पद्मो नल नलै ॥ बलै आवै अजीरण  
 डकारीए ॥ ५ वा० ॥ विविध गणैरेग उपजै ॥ नित  
 सरस आङ्हार को शंभारोए ॥ अकालो भरेथरम सो-  
 यनै ॥ यलै डोय जावै आनंत मंसारीए ॥ ६ वा० ॥  
 वयतक्षणपणा धणो दै प्रिभजरै ॥ नित कीधं सरस  
 आङ्हारोए ॥ तोयुटा रोक है बोकिसु ॥ तिलरै पेटहु-  
 रत जालु भारौए ॥ ७ वा० ॥ दुधदहो पकवाननै ॥  
 सरस आङ्हार भावैरहै सुतोए ॥ पायममणो कह्यो उचा-  
 ध्येयनसै ॥ तोसाख पणा यो विगुंतोए ॥ ८ वा० ॥  
 चक्र गर्भ नीर सवतो ॥ भोगवै भुत देवा मह छाड़ो न-  
 खाजीए ॥ कामविडम्बणा तिणलही ॥ यैहनवेठी  
 सुंकोधी आकाजीए ॥ ९ वा० ॥ सरस आङ्हार तणो  
 लंपटोघनो ॥ भंगुआ चार ग्रथयोए ॥ तेजरने गवी अ॑  
 आरीकमै ॥ संधमला रै उड़ाई खोहीए ॥ १० वा० ॥  
 सिखगराय कर्खे सरू ॥ सरस आङ्हार तणीक्षं वीरि गिर  
 धीए ॥ तेजिद्धांष सपड़ीयो धको ॥ क्रीया अलगी धरदि  
 धीए ॥ ११ ॥ कुंडरी करस लंपटियदी पाल्लो घरमै आ  
 योए ॥ भारी आङ्हार सुंरो गंड जै सुधी ॥ पड़ीयो सात  
 नीनरकमै ज्ञायीए ॥ १२ वा० ॥ इत्यादिकवद्दुसाध  
 साधवी ॥ स्त्रो यन सातमैयांडीए ॥ एवह चार गटत

च्छोदनै ॥ गथः प्रसारोऽहारए ॥ २३ वा ॥ मनोगा  
 तिथेऽदुदिसोधीपीवै । तिग्रस्तरीप्राहयदति । देखोह ॥  
 ज्युहस्तवारीसरमडाहारसु ॥ दिक्षारवद्धेदिसीप्राप्त  
 १४ वा ॥ इमप्रामलनेनरनारीया नितभागामल  
 रक्षोष्टाहारैए । सीलवृत्तसुप्रपालनै । आत्मगम  
 सनिवारोए ॥ १५ वा ॥ सरसच्चारतोज्य द्रैर  
 ह्वो ॥ लुच्छोद्दिपिण्डाहारैए ॥ चंपनितकरणो  
 नहो ॥ दिवैकहस्ताहाठनोवाडोर ॥ १६ वा ॥  
 दृहा ) आठ्मिदाउमैदूकसहा । च्छंरकरलोचाहा  
 र प्रमाणालोगवधकोक्तरै ॥ तोउरतरोहुवैविगःहु  
 १ ॥ आतौचाहारघिदुखहै । गलदपबलगाय ॥  
 परमादरोगनिद्राचासमहूयै ॥ बलेच्छनेफनोगही  
 यज्ञाय । च्छतिच्छाहरघोविदैवधै ॥ घण्ठाहृषकारंदे  
 ट ॥ घानचानावरक्षतोऽहाङ्कोफटेनेठ ॥ ३ के०  
 दाउलोदिक्षुलघका करसीच्छिक्तिचाहार । त्या  
 रेहुपरच्छगुदन पञ्जै ॥ तेमंभलन्द F. स्लार ॥ ४  
 हाल० ) ( दूसी० ) यिनखकि । नोपकरेचं शहग ॥०  
 एदेशी ) रारहायनरेहाँहरे । देहिर्नारागं क्षाद  
 नःहितेवनर्जोड़ियलंण चाँकिशंचाहाररे ।  
 पर्णमतावसु ॥ ता॒ अदेवये॑ तप्ये॑ चण्ठो॑ ॥ १ । घव  
 गमतालागैसोगरे ॥ छांनकैराहै॑रहि॑ ॥ वस्तिगमती  
 दत्तैश्चद्वीए ॥ २ । सीलपालुकेनाहिरे ॥ संक्षा

उपजैपकुमोग । नारीयधक्षात्पञ्जैए ॥ ३ ॥ मेनै  
 लाभहेसीकिनाहो ॥ सीलयरतपालीया ॥ पिण्डां  
 सीडपञ्जैए ॥ ४ ॥ छवद्वष्टुष्वैवृत्तभंगरे ॥ भेप  
 मीहियका ॥ किर्भेपछोड़ुष्वैगिरसतीए ॥ ५ ॥  
 चोपैकोष्ठाश्चाहाररे ॥ पश्चैश्चक्षीतने ॥ तोर्द्वैसुष्ठीचन  
 रघनियजैए ॥ ६ ॥ किर्कांरेडुष्वैरोमरे ॥ तीचाला  
 अरुथकीफरे ॥ वक्षेमासथाविश्वधीयकीए ॥ ७ ॥  
 प्लाटैपेठप्रभनंतरे ॥ धङ्गवेनाद्योया ॥ वक्षेल्लमाता  
 वेटगीए ॥ ८ ॥ शीघ्रैश्चोरणरोगरे ॥ मुखदासैवुर्खं  
 अलैपेटकालचाफरोए ॥ ९ ॥ तीउठेउकोलापिटर्सि  
 चालैकलमती ॥ वक्षेछुटैमुखथुकगीए ॥ १० ॥ शी  
 खान्नरैस्तकडीलरे ॥ पिण्डादुसैधणां ॥ चालैमुखडे  
 मातकणीए ॥ ११ ॥ आयैमाठीपणोडकाररे ॥ वक्षे  
 आयैगृह्णतुका ॥ जहाचाहारमागउलटोपडैए ॥ १२ ॥  
 चालमरोहालीहरे ॥ पेटदूखेधणो ॥ वक्षेलोहोधांश  
 दरोप्तयेए ॥ १३ ॥ नाक्कांगैलपञ्जेरोगरे ॥ तीचाला  
 अउनडो ॥ उद्युखावैउद्युनोकलैए ॥ १४ ॥ वक्षेता  
 वक्षट्टंततकालरे ॥ यंधङ्गवेमातरो अधकीचालारकी  
 याए ॥ १५ ॥ दर्शनेहोपडैकुयाररे ॥ चालारमाते  
 नहो ॥ अदर्मामतीहोद्विनद्विनपटैए ॥ १६ ॥ रोष  
 पटैलयडैहरे ॥ नियन्तार्द्वैवक्षेहायपर्णासिजोष  
 हैए ॥ १७ ॥ दंभैदहोइतिमाररे ॥ औपदकरेदप्ता

दन्तदिनफेरोद्वयकीहुइवैए ॥ १८ ॥ पश्चैजायकरुद्वै  
 बन्धरे । चुक्षेऽधर्मध्यानघो । यज्ञेबोलेऽपणोटयामणोए  
 ॥ १९ ॥ बलोहुवैसासुनरयासरे । जन्मोधरवधेसुन्यवुच्य  
 देहोपड़ैए ॥ २० ॥ यधेंयपचोरागरे । आहारपचे  
 नहोए ॥ उंपथकोलागेनहोए ॥ २१ ॥ वन्मित्रपक्षे  
 आहसनीरे । यज्ञानागोरहेरे, पठमूलचालैधण ॥ २२ ॥  
 विश्वाहुवैचांप्याकांनरे । साजहुवेधणोए ।  
 यज्ञेरोगपीतंजरचुपन्नैए ॥ २३ ॥ ईत्यादिकषङ्गरा  
 गुरे । उपज्ञेचाहुराघो । ह्यंकहिनेकितरोकहुंच  
 ॥ २४ ॥ एहुवैचाहारयोरिगरे । नंवलेचापरना ।  
 त्वंकेकाहुवधेपणीए ॥ २५ ॥ तेचांपकरेचाहुरेरि  
 शिरधीपेटरी । तोप्पनैमाचवालणोहाहिलीए ॥ २६ ॥  
 केहुगावुक्तहेरामरे । येच्छाचारयोकाकरे । तो  
 पणोकुड़ैतिलउपरैए ॥ २७ ॥ जामिलनकरेचान्नजा  
 रे ॥ तुच्छाहुराघकोकरे । तोहोकल्लानमानेएग  
 नोए ॥ २८ ॥ पूरणपरेनितपेटरे । दूधकोचोपने ॥  
 चतुर्पाणीपूरोगावैनहोए ॥ २९ ॥ तिरस्योमागेच  
 नन्तरे । पेटहूम्पेपणो । टबदकाटकरेपणीए ॥ ३० ॥  
 याचेचावलीयाहोनरे । यकनहीतिहमे । च्युषक  
 पणोविक्षेहनेए ॥ ३१ ॥ च्यमडोपदुःखपभारे तिर  
 छीगिरधीपेटरो । निवाचवगुणकुड़ैनहीए ॥ ३२ ॥  
 चबरेगरोहनैच्छांशरे । मारैमाटोरेनरे ॥ शीर्जित

धर्मगमायनेहे ॥ ३३ ॥ च्यानुगतरेमांहि । भमंग  
 करैष्यो ॥ अनंतकालदुखभोगविषे । ३४ ॥ कुँडगी  
 करेंउपनोरीगरे ॥ आङ्गार्द्धकोकीयां ॥ मरनेग  
 योनरकसातसीए ॥ ३५ ॥ हाँडोफाटेनेटरे । ईधको  
 उरीयां । तोपिठनैफाटेकिणविषेए ॥ ३६ ॥ दृष्ट  
 चारिद्रमजाणरे । ईधकोनहीजिमीए । आगोढरीमी  
 गुणशणाए ॥ ३७ ॥ उन्तमचाणोदरीतपैरे । करता  
 होहीलो । वयरोगबीनाङ्गवैनहीए ॥ ३८ । एकडी  
 आठमीवाडरे । सूम्हचारिभणी । चोखिचित्तथरा  
 धजीए ॥ ३९ ॥ दूङ्घा ॥ नवमीवाडविरमचर्यनी ।  
 विभुपानकरणोच्चंग ॥ विभुपाकीधांयका ॥ यायै  
 वरतनोभंग ॥ १ । सरोरविभुपाजेकरै । करेतन  
 सिणगार ॥ रहेंघटारीयमेठारीया । त्यालोपीदृष्ट  
 दृतयरङ् ॥ २ ॥ सरोरविभुपाजेकरें ॥ तेसंज्ञोगी  
 होय ॥ दृष्टचारीतननसीमवै । तेकालपैनहीकीय  
 ३ ॥ वाडभग्यांकिणविधरहे ॥ अगोलंकसीलरतन  
 तिणसुंमहचारीदृष्टवरतना ॥ किणविधकरेणतन्न  
 ४ ॥ टाल० १० भी०) धीणकरैसीतासतीरेखालरे  
 एहनी एदेशी० ) सोभाकारणीदेहनीरै । नहीकर  
 खोतनसिणगाररे ॥ दृष्टचारी० ॥ पीठोउगटणीक  
 रणोनहिरेलाल ॥ मरदनकरणालिगार ॥ बृ० १  
 नवमीवाडदृष्टचर्यनीरेलाल० ( उंनाठंडापाणीय

कीरे ॥ युजनवारखोच्छील ॥ २० ॥ केसुरचंटन  
 नहीचरचरणरिलाल ॥ दातरंगनकरणोचोल ॥  
 २० २ न० ॥ यडमोलानेउजलारेलाल ॥ बणपहर  
 सांनांहि ॥ २० ॥ टोफातिलरुकरणांनहीरेलाल  
 नवमीवाहरेनांहि । २० ३ न० । कांकणकुण्डलमु  
 दहीरेलाल । भालानोतीनोइर ॥ २० ॥ बद्रचा  
 रौपहरेनहीरेलाल ॥ गहयांविविधप्रकार ॥ म० ४  
 ना० ॥ नहीरहयोषडरगोलठारायर ॥ केसादिक  
 नहिरगार ॥ म० ॥ वस्ताटिकपिष्ठपहरनेरेलाल  
 सुमनकरणोचिष्णगार ॥ म० ५ न० ॥ विभुपाचंगक्ते  
 कुमोलनोरेलाल ॥ तिष्ठसुंचिष्णाकर्मवंधाय ॥ व०  
 पढ़ैसंसारसगरमांहिरेलाल ॥ तिष्ठरोपारवेगीनहो  
 चाय ॥ व० ६ न० । गिषगारकियारहेतैहनैरेलाल  
 चक्षीदैदैचलाय ॥ म० ॥ भटकरदैदैवतैहनैरेलाल  
 ठालीकरदैवताहि ॥ न० ७ न० । रतनहायिहैवेरा  
 कनैरेलाल ॥ तदैखिपोसलेस्थेराज ॥ व० । ज्युबद्ध  
 चारीविभुपाकीयारेलाल ॥ स्तोसीलरतनखोसले  
 ताय ॥ व० ८ न० ॥ बन्धचारीदूससांभलोरेलाल ॥  
 विभुपामतिकरज्योलिगार ॥ म० ॥ ज्यूसौलरतन  
 कुगलैरहैरेलाल ॥ तिष्ठसुंदतरोभवपार ॥ म० ९ न०  
 हूहा० ) नवमीवाहकहीमम्हचर्यनौ । हिवदसमी  
 कहंकोट । तेवाड़दीलीतीटोरघो । तिष्ठमीमुक्तनघा

लैखोट ॥ १ ॥ कीटभाग्यांशोगुगहैयाडुने ॥ याडमा  
स्यापरेतनैजांग ॥ तिणमुंकौटडिगजैदेवैनही ॥  
तीडाहिअतुरमुजांग ॥ २ ॥ कीटभागवारापडाथकां  
बाटभाँगताकितीयकवार ॥ तिणमुंविसीरकोटरो  
करवीअतनविचार ॥ ३ ॥ सहरयोटमैठोएक्षै ॥  
तरेंचिंताजपांमैलोका ॥ उङ्गुआडगकोटदृग्दृग्दयनो ॥  
गोमीखुप्रागैदैप ॥ ४ ॥ तीफोटकरगैकिमविध  
कह्यो ॥ किमविधकरगोजतन्द ॥ तिणमुंदृम्ह चारो  
भितरामुध ॥ साभलज्याधरमन्न ॥ ५ ॥ (टाल) ११  
गी० ) विनाराभाबमुण्डगुणोग । ( एटिगी० ) मन  
गमतीसवदइयाल ॥ आगगमतीमयद्विकराल ॥  
गमतीसयद्सुगदांगहीरोभौ ॥ आगगमतीसुंगांग  
हीरु० ॥ २ ॥ कालानोलारातापोलाधोला ॥ पांच  
गुकारनंगपविहीला ॥ रागमंगैभजारुपदेष ॥  
जाटादिगुनैचांगैदेष ॥ ३ ॥ गंधमुंगंधदृग्दृग्दिय ।  
गमताआगगमतामीय ॥ गमताकुरतनहंजाय ॥ ४  
रमपांचप्रकारनंगांगी ॥ लारामपटादिक पलीह  
गिछैला ॥ गमतीमुंरागनहीरहगु ॥ आगगमता  
मुंधिकनवहलो ॥ ५ ॥ फरमयाटवकार्मीराम ॥  
लाराजुटार्हनाग ॥ रागगमतागगमतार्मिर्ह प  
गंटायांमुंरुक्षोनिगपिशु ॥ ६ ॥ मयदमयगंभरम  
क्षरम् ॥ भलामुंदाइकामानिदाग ॥ लासुंराग

दैपकरवीनहो । भीमरहमोणहाकेऽरमंडि ॥  
 ६ ॥ सोलातनहृज्जुभारो । तिषादण्वयवक्षणो  
 लतन ॥ भशन्नाटनोर्महिटनस्तोटो ॥ तिगरीङ्गता  
 नमोशक्षणोक्ताटो ॥ ७ ॥ जेम्बद्विकपुङ्गवैराज्ञी  
 माकेऽरजावैर्माझो ॥ किअटखांज्यावादुचकच्चरो ॥  
 दष्ठटतपितपडिजायद्वो । ८ ॥ तिनसुक्ताटगका  
 र्माजतन ॥ रोकुगनरहेमोलरतन ॥ टवजावैसगि  
 खार्द्दिदोप ॥ तिगरुङ्गंगैच्यपिचनमोस्त ॥ ९ ॥ इम  
 कांभलनेहरुचारित् ॥ किअटमर्दुलिगारंज्य  
 दिनङ्गृथकोशालंट ॥ दूसभापाउंयारोनक्षर्म  
 १० ॥ एक्किअटमहितकहीनवयाड । इममांभलनन  
 -नारि ॥ इयरोतसुहरहटतपालो ॥ ज्यरोहैसव  
 श्वालजंज्रास्तो ॥ ११ ॥ उत्तराष्टेनमीलमंसम्भारो ॥  
 तिष्वेस्तोइनेष्वुकारो ॥ तोक्किअटमहितकहीन  
 वाडो ॥ तिगरोसंस्तेपक्कहोविमतारो ॥ १२ ॥ पागु  
 एवद्युठगुरयारो । दूराचालोमममतयाडरो ॥  
 लोडुकीधीसहरपादुमभारो ॥ १३ ॥ तेतामममावग्न  
 नारे ॥ १४ ॥ नयवोडृ८ ॥ दूतियोमोत्तरोनवराड  
 री (टालो) गंधर्वम् ॥

॥ अथदेवकिजिरीचोपर्द्धलिङ्गते ॥

---

। द्रुहा ॥ भद्रिलपुरनमैनगर ॥ भरियाहृद्दभंडार  
। हांवसैनागगाथापति । सुत्तमाहैतसुनार ॥ १  
। जसाहैस्तवंभडो । घणीहुचक्कीचाह ॥ हरिण  
मेयीदेवरो ॥ सेषकरैचित्तलाय ॥ २ ॥ अणुकंपा  
। योदेवता ॥ सुलसाविलाखुजाण । छयबैटादेवकी  
णा । मेल्लाशुलसोपरच्छाण ॥ ३ ॥ अनुक्रमेओठ  
वो ॥ कलायहेन्तारजाण ॥ नवचांगसुताजामीया  
। हाघतुरसुजाण ॥ ४ ॥ एकगुलरोउपनी ॥  
न्याराजकुमार ॥ परणाहैजुहैजुहै ॥ बच्चीसर  
ार ॥ ५ ॥ दीधिमायतायदायझो ॥ सुणज्योषिवि  
तार ॥ चृद्धतणोवरणनकरु । धरज्योचिन्तामभार  
॥ टाल ) १ सी० ) शीमयकारणपीमनरंगी० ॥  
देशी० ) वच्चीसेतोकिडुसीनर्द्दिया ॥ वच्चीसरुपारी  
डुरीमार्द ॥ २ ॥ वच्चीसशाजुबंधदिधा । यच्चीस  
कणरीजोडुरीमार्द । ( उन्धसण्ठफलमीठाहैजाणो )

वत्तोसितीहारटंकापली ॥ वत्तोभनप्रीमा अङ्ग गरो  
जाई ॥ वत्तोसितीचठीतगोयाटीना ॥ वत्तोसतीम  
रीयाज्ञायरोगाई ॥ ३ ॥ पु० ॥ वत्तोसतीसतीयाकामी  
नैरा ॥ वत्तोसरूपैरावसुंगरीझाई ॥ वत्तोसितीघा  
जसीनैरा ॥ वत्तोसरूपैरावसुंगरीमाई ॥ ३ ॥ पु०  
यत्तोसितीपिलंगसीनैरा । परगारतनञ्जड़ावरीमार  
वत्तोसितीषाज्ञोटसीनैरा ॥ यत्तोसरूपैरामरावरो  
जाई ॥ ४ ॥ पु० ॥ रुणर्तनैनोछलंकुमरानै ॥ मर  
द्वातंरीजोहरीमाई । एकलगणरामासुकीना ।  
एकसीवाष्ट्रैवीलरीमाई ॥ ५ ॥ पु० ॥ ( दृष्टां )  
धोगैधनहोचतिष्ठो ॥ आयोद्रायज्ञोटान ॥ पुरव  
स्तमाईभोगदै ॥ पुन्यतगैपरमाय ॥ ६ ॥ माटलवा  
सैचतिष्ठया ॥ घरचिंतानहीकाय । यत्तोसविध  
नाटिकपहैराचरहातिष्यमाहि ॥ ७ ॥ एहवामुख  
आदिमीखा ॥ पुन्यतगैसंजोग ॥ घरमकरमगन  
हिउकन्दै ॥ विनुसुषलागामोग ॥ ८ ॥ झाल्लोगार्या  
विराजीया ॥ गोखारतनैषडाय ॥ काल्लनटीसैषा  
यतु ॥ मनगमतासुख्याय ॥ ९ ॥ भवस्तिपाकी  
तैइनी ॥ मिल्यायपूर्यर्णाय । जियायधसमझैधर  
जमै ॥ तैसुख्योहितकर्णाय ॥ १० ॥ ( टाल० ) रजी  
घोर्जंकरैसौतासतीरेखाल ) एइनी ( एदेशी० )  
तिष्कालैनैतिष्यस्तैरे ॥ कादौसमाजिनराजरे ॥

अस्तिकज्जिन ॥ गौमनगरम् रघुचरतारेलाल ॥  
 तारणतरणजिद्धाजरे ॥ भ १ ॥ शोनेमंजिण्डमझी  
 मरग्गरेलाल ॥ आयउतरीप्रायागम्भेरे ॥ भवजीवां  
 रेम्भागरे ॥ भ० ॥ मारगवतावैमोक्षनीरेलाल ॥ उप  
 जावैवयरागरे ॥ भ० ॥ २ श्री ॥ एकरमुनिशरए  
 हवारे ॥ तपकरसीखोकायरे ॥ भ० ॥ सोलेरेगां  
 परतीहनरेलाल ॥ खयारलगायांक्षयगायरे ॥ भ०  
 ३ श्री ॥ एहबीकृष्टतमंधगारे ॥ शोनेमजिण्डजी  
 रासाधरे ॥ भ० ॥ ज्यानेतोवांदि।भावगुरेलाल ॥  
 वरतैमदाईममाधरे ॥ भ० ॥ ४ श्री ॥ सहस्रठा  
 रेमुनिशररे ॥ चारडयामहमकालीमरे ॥ भ० ॥  
 ज्यानीचांगगनावतारेलाल ॥ उतरैभवपाररे ॥ भ०  
 ६ श्री ॥ कीटूकहाथीकीटूपालगोरे ॥ कीटूकपाला  
 जायरे ॥ भ० ॥ हिडाहिडीनीमरग्गरेलोल ॥ सुग्रीव  
 जिनजीनीवाणरे ॥ भ० ॥ ७ श्री ॥ एकरनैवीला  
 यतारे ॥ मनमेहरपितयायरे ॥ भ० ॥ आपआपरा  
 समझायतारेलाल ॥ भेलहियनजायरे ॥ भ० ॥ ८  
 श्री ॥ कीटूकपरमनपुछरारे ॥ कीटूनांदणनेकाजरे  
 भ० ॥ कीटूकच्छरयच्छधारवारेलाल ॥ शोटूकद्रसुण  
 काजरे ॥ भ० ॥ ९ श्री ॥ कीटूकतुहलजीयवारे ॥  
 कीटूककुलआचाररे ॥ भवि ॥ कीटूकमासीभंजवार  
 लाल ॥ कीटूकलीकृपियहाररे ॥ भ० ॥ १० श्री ॥

निगदिनपिण्डुंताषगारे । भारोकर्मानुहरे ॥ भ०  
 अवगुणचण्डुंताकादनैरेलाल ॥ भास्त्रीयियगतर्नो  
 यद्धरे ॥ भ० ११ घी० ॥ चेतरगतिनीपारम्बरे ॥  
 किर्दूकविरलाजांषरे ॥ भ० ॥ सोचतणोड्यानैचास  
 तारेलाल ॥ पालैजियवरचांणरे ॥ भ० १२ घी०  
 षणांनैजातांदेहुनैरे, नीसरोयाद्युंभायरे ॥ भ० ॥  
 भद्रस्थितपाकोतेहनोरेलाल, शीर्नभवांदणनैजायरे  
 ॥ भ० १३ घी० ॥ दृष्टा ) वंदणांकोधीभावसु । वैठा  
 सुनमुच्छाय । भगवंतदीधोदेगना ॥ सगलानैहित  
 न्ताय ॥ १ ॥ जोयादीकनवतत्वना । भाष्याभिनभिन  
 भेद । भोचतणांसुखसाच्चता ॥ मरधोशांणुभिद्  
 २ ॥ यांणीसुणनैपरस्तदा ॥ आयजिष्ठिगजाय ॥  
 लुडुंभाईवैरागीय । योलैकिष्ठविघवाय ॥ ३ ॥ हाघ  
 खोड़नैइसकहै । सरथ्यातुमरविंश । घेतारगुभवजो  
 वरा । मोलीयासाचाहैष ॥ ४ ॥ सातपितानैपूछनै  
 लेस्यासंघमभार ॥ संसारजागरोकारमो । साज्ज  
 तणांसुखसार ॥ ५ ॥ वलिनादूसडोजिनकहै । दि  
 चादिलमैभाय । जिकाषडोजावैशतविनां ॥ तेफिर  
 पाल्लीनहीचाय ॥ ६ ॥ सातपितानैपूछनै ॥ खोघो  
 संघमभार ॥ तिष्ठराभावस्यावणी । चंगलीच्छु  
 विस्तार ॥ ७ । दाल इ घी० ८ तपसरीपोज्जगकोनं  
 एइनोऽरदेगी० ॥ हाघजोडोकरुंपोनती । नी

चोसीसनमावहोस्तामो ॥ वेलै२पारणी ॥ दीजेमो  
 हिकरायहोस्तामो । अरजकर्मभुवीनती० १ ॥  
 पहिलैपीरसिसिभायनो । वीजैध्यांनजध्यायहोस्तामी  
 तोजीपोरसीगोचरो ॥ एहथभियहकरायहोस्तामी  
 २ अ० बलिताजिनइसडीकहै । जिमथानैसुस्थाय  
 होस्तामो । ईणश्वसरक्षकाटनै । पहंतासिवपुर  
 जायहोस्तामो ॥ अ० ३ ॥ नेमजियंदधाग्यादीयै  
 मनमेहरपश्चपारहोस्तामी ॥ भायसहिततपश्चा  
 दर्यो । चोखैचिभालयलायहोस्तामी ॥ अ० ४ ॥  
 इरकानगरीपधारीया । बावीसमाजिनराजहो  
 स्तामी । आयउतरीयाबागमै, एपिणआयासाधहो  
 अ० ५ ॥ दूङा ॥ लोकआयाछैचतिषणी ॥ रुख  
 बांधीषरलाय ॥ छर्चाघलैपारणौ । पाषपहिलै  
 आय ॥ टाल० ४ थी ॥ रागयक्तनो० ॥ पहिलौपी  
 इरसोकरीयैसिभाय । वीजीपोरसीध्यांनजध्याय ।  
 तीकीपोरसीगोचरोकाल ॥ आम्यालेच्याततकाल  
 २ ॥ नेमजियंदरोलेआदेस ॥ इरिकामाहिकीधी  
 परवेस । छवसाधांरातीनसिंधाडा । उद्योगोचरी  
 आयगारा ॥ २ ॥ यदपणैटालैचणविसिप । उंचनीच  
 कुस्तमध्यविसिप । भमरतणीपरत्यावैभिघा । विनय  
 खंतपालेंगुरुसिघा ॥ ३ ॥ दूङा ॥ छडंसहिदरस  
 रसा । नलकुवेरथ्युहार ॥ नयणनधामैनिरणता

छीयहैहर्षचपार । तीनसौंधाहाजुवज्वा । बहिरै  
 भाताहाय । भरगटहोवैकिपविधै । तेसुणज्योषि  
 खात ( दाल ५मी० (बीरवडाण)राष्ट्रोचेलषांजी०  
 पहनो० एदेघो० ॥ वसुदेवज्ञीकैवरश्चावीयाजी० दे  
 वक्तीहरदितयाय ॥ सातकाठपगसाहमीश्चायनैज्ञी०  
 लुखिलुखिलागोपाय । साषुज्ञीभलैपघारशाच्चाज०  
 चाजन्तारथहंयहैजी० मुनिवरचायावार, व्यांपुर  
 पांसोचाहिनाजी० ज्यारोमैटोटोटोदार ॥ साषु०  
 २ ॥ चाजभलोजागिदिसाजी० दिठिनुंनीतणी  
 लोड॑ ॥ चाजभलैदिनठगोयोजी० पुगीमारामन  
 हारीकोड॑ ॥ ३ सा० ॥ मोटकथालभरीकरीज्ञी०  
 देवकीमाहिसुंस्त्वाय ॥ छथगार्जीरेत्तिमपतयालो० ॥  
 वहिरायाउलटभाव ॥ ४ सा० ॥ मुनिवरवहिरपा  
 ल्यांत्वल्याजी० लागीयोड़िसीयार ॥ बोजासिंधाडो  
 वलैचावीयोजी० देवकिरैवरसार ॥ सा० ५ ॥ मो  
 टकवहिरायावलैभावसुंलो० वहिरचाल्यमुनिराय  
 देवकीपोडोचायशालोवल्लिज्ञी० बैठोसिंधायचाय  
 सा० ६ । तीजोसिंधाडोवलैचावीयोजी० देवकी०  
 रैवरमाहि० मोटकवहिरायावलैभावसुंलो० ७ मन  
 मेरसियायतपाय । सा० ७ ॥ बारमारवरचाया  
 माहरैली० योनहीसाधुचायार । सांमोरच्छीमन्  
 नाहरैली० पुण्डकहंनिरधार ॥ ८ सा० । लाजकरि

पूर्णुनहीजी । सु'कारहिमनमाहिं ॥ पुष्ट्राक्षोघश्च  
 वैसुहीजी । दीसैमोटासुनिराय ॥ ८ सु० ॥ दूहा  
 चतुरविच्छच्छगजेझुवै । काढैतुरतनिकाल । सोचाङ्ग  
 वैतीसरदहै । खोटादेवेटाल ॥ १ ॥ साचीसमकित  
 तीहनी । आपीकाढैकेम । कुगुरुहोइैपलखगै ॥  
 करैसुगुरुसुंप्रेम ॥ २ ॥ टाल० ह टो० (धगतगुरु  
 दिसलोनंदनवीरजी० ) एदेशी० ॥ गगवंतनगरो  
 द्वारकाजी । वारैजोजनपरभाण । लग्णनरैसररा  
 जीयोजी । ज्ञांरौतोनखखुमैअंग ॥ ३ ॥ मुनिपर  
 एकफद्धरदास० । देशलोकपुरिचीद्वारिकाजी ।  
 देख्याहरपितथाय । घरछैघणांद्रिसामठाजी । पेख्या  
 चितउह्नास ॥ २ सु० ॥ बहुत्तरकोड़वरवाहिरैजि  
 नगरीमैसाटकिरोड़ । लोकसङ्गत्तुखीयावसैजी ।  
 रांमछणरोजाड़ ॥ ३ सु० ॥ लाखाकीरोड़रांध  
 गोजी । नगरीमांहैलोक । साथेपीणैखरचणैकी  
 पुन्यसुंनिलीयायोक ॥ ४ सु० ॥ रागोघणांजिन  
 धर्मनांजी ॥ सिठसिनापतिराजांन । साधुरादरसणवि  
 गांजी । सुखमैनघालैधांन ॥ ५ सु० ॥ वातजच्च  
 रिजकारणैजी । भोडरैमनमे समाय । कद्यामेंलाल  
 चकोनहिजी । विनकद्यारच्छोगजोय ॥ ६ सु० ॥  
 झुंपैछुंदणकारगैजी । साधानैनलाधीश्चाहार । मां  
 हरभागराखाचीयाजी ॥ आयातीजीयार । सु० ७

से तासास्तमैनाभल्लीजि नहोच्चावैशारंयार ॥ एमाँ  
 मिमुभनैपद्योज्जो । पृष्ठकर्हंनिरधार ॥ म०८ ॥ यलि  
 तामुनिवरूपहोक्तो । नगरोजैवहोतदातार ।  
 तोनसि॑शाड़ाच्छावीयाज्जो । जेहूंलूडंच्चमगार । ८  
 देवकिन्कामूलनशाण० ) किननगरोरावामियाज्जो कां  
 ई॒पतारोनाम । दे० १० । नागसिगीराडीकरावार्दू  
 सुलमांमौहरीमाय । भट्टलपुररावासियावाइ । घर  
 स्लोडगालूंभाय ॥ दे० ११ ॥ वज्जोसररंभातजिवार्दू  
 वच्छोमसे॒रहात ॥ कुटंबोडगमहुरोवतावाइ । बिल  
 विलकरतोमाय ॥ १२ ॥ दे० ॥ नेमतयीवांखोमु  
 खोवाइ ॥ लाष्योच्चधिरसंसार ॥ प्रतिवीध्याक्षरंष  
 खारवाइ । खीजोसंयमभार ॥ १३ ॥ दे० ॥ कुधना  
 धांरंवचनमैयार्दू ॥ संकामूलनशांग । धारंवहिरनै  
 गयावार्दू ॥ तेतीवीजाज्जांण ॥ १४ दे० । ( दृहा० )  
 वचनशुख्यांसुमियरतणां ॥ सननैहरपितृष्याय ॥  
 भोहिलिलधीदेवकी ॥ लायरहोचितलाय ॥ १८ाल  
 ७मी० ) पंडितपांचमैपञ्जितपरपदारे० । ऐहनी०  
 एदेशी० ) नैवानोहालैहारांर्दीदेवकीरे० । एक्षेषि  
 च्चमगार ॥ रुपतर्णीयारैक्षेसंपदारे० । नलकुवेरच्च  
 दुहार ॥ नै० ॥ १ ॥ सुरतमैदीहैचतिसीभतारे०  
 श्वांजीवांरहेत ॥ त्रिष्णुरमैसुंरुडंनीसुप्तारे०

लंगरेरहीयाकीत ॥ नै० ॥ २ ॥ इण्ठलीहारैमाह  
 रैराजमैरे ॥ अवरनटोसैकीय ॥ कैतोङ्गयैमांहोरे  
 कांमजोरे ॥ एमोनैअचरित्यहाय ॥ नै० ॥ ३ ॥ सग  
 पणकिैईनिजरच्चावेसहोरे ॥ हिवणासुगपणएह ॥  
 मोनैसुधखउरनयोपडोरे ॥ इमकिमजाम्योनेह ॥ ४  
 नै० ॥ यावकरोचारिचोयाउपर्टेरे ॥ झवेधर्मसनेह  
 मोउयुंपरवसकाउनापडेरे ॥ ईमकिमजाम्योनेह ॥ ५  
 नै० ॥ (दूडा०) कारयविमामणदेवको ॥ झाँवलि  
 हारीताम ॥ एडवासुनिश्चरदेष्यमें ॥ पांगोयझतझ  
 खास ॥ ६ ॥ (टाल०) द भौ० ॥ चंदगुपतराजा  
 सुलो० (एदेगो०) बालपणैमोनैकञ्चोहंतो ॥  
 अथदंतो ॥ अणगारीरे ॥ आठगणैमोदैवकी ॥ नहोको  
 ईमरतमभारोरे ॥ (कारयमीमामिकादेवकी ॥) भर  
 तझेचमैसामठा ॥ किणमाताराजायारे ॥ तीनमि०  
 थाहाथावीया ॥ मेंहाथाकुंबहमयारे ॥ क० ॥ २  
 खोतिकभाष्योयेविचारमें ॥ वचमपडीताईठीरे ॥ पथ  
 देखपारवा ॥ यमिपडीयामेठीरे ॥ ३ क० ॥ आज्ञा  
 देतामातरो ॥ जीकड़डोलैक्रीमारे ॥ यंत्रिटारेउपरे  
 क्षमउतरगोमिमोरे ॥ ४ क० ॥ संपारछोडोनोमरगा  
 सागोघर्मसुप्रेमोरे ॥ यंत्रिटाविनामायडो ॥ दिन  
 चाढ़ेलेविमोरे ॥ क० ॥ ५ ॥ शुद्धरदपशुआमणो ॥  
 जोर्यदेवकुमारीरे ॥ जोतिकामिकरदीमता ॥ एद्द

अंचणगार्द ॥ क० ॥ ह० ॥ एहशोमुतजम्पगः दिनं ।  
 कोकारहीयसाहंदीर ॥ योमेनेमासीपद्मा । भाजेन म  
 दिशंदीर ॥ ७ क० ॥ पश्चनस्त्रासोदैवका ॥ एधांहरे  
 परश्चायारे ॥ चंगुचभाष्टीचीं मणी ॥ एतांह  
 राजायारे ॥ क० ॥ ८ । दृष्टा ॥ वचनस्त्रायांजिनय  
 रतण्ठा ॥ मनमैहरपथपार ॥ ऐहशोमुतमैजनमाया  
 धनमांहिरोचवतार ॥ ? ॥ दाख० ८ म० ॥ धिये  
 मुनिवरयहिरण्यांगुरगार्णो ॥ एठंग्रां । देवको  
 गीतार्दनंदनवांदवार ॥ उभीरहोल्लमानानरे  
 कसतुटीकंचुतर्णीर ॥ कुटील्लृष्टाकिरोधारर ॥ देव  
 कीतीत्याइनंदनवांधवार ॥ ? ॥ चां । तनमनही  
 होउस्त्रयोर ॥ पुलनैफुलीक्षेतिष्ठीदिहरे ॥ वलि  
 यांमैवांहमावैनहीर ॥ देशुंतालोचनस्त्रपतनयायरे  
 २ ॥ द० । सासिताभंज्योनेमजीरे ॥ एक्षेष्ठुर्तंधाहरा  
 थायरे ॥ चंप्यामांहिच्छासुपडैर ॥ जंग० दृष्टीक्षेतो  
 त्यारीमायरे ॥ ३ । द० ॥ देशकीतीमुनिसरयानेवाट  
 नैरे ॥ पाल्लीचार्दमहिलांमांहिर ॥ सिचफिकरसे मे  
 डोदेवकीरे ॥ चारतर्णानरहीक्षेत्यायरे ॥ ४ ॥ देव  
 कीती० ( दृष्टा० ॥ दृग्याधवसरस्त्रीकृष्णाशो ॥ भातावं  
 दण्डाय ॥ यतलायविनही ॥ उभाकृष्णगाहा  
 राय ॥ ५ ॥ वलिताकहैथीकृष्णाशी ॥ कहैचिंताय  
 ईधाग सिचफिकरराष्ट्रोमती ॥ साष्टुमाराकान्न

२ ॥ धीरुजो चिंताकरो ॥ औरनसुमीयीकीय । जाँड  
 देंदूषमंसारमै ॥ मातसमीनहीकीय ॥ ३ । आज्ञा  
 कोपोकिगच्छापरी ॥ भाँडराअंतेवरभाहि । तिणरो  
 नामपत्रोयद्यो ॥ काढूङ्डावसमाय ॥ ४ ॥ बहुवधा  
 हराकथनमे । लुकिलुलिलागुंपाय । सगलांनेपर्गे  
 लगायतो । कालकितोएकजाय ॥ ५ ढाल० १० ॥  
 टंटणशृंघजिनैबांदनाङुंयारी ॥ पहनीएदेगेहै•  
 झंगुभआगलसिक्कहँकंनर्दया । चितकदुखनिश्चातरे  
 गिरधारोकाल० ॥ जगमेसुगरोहैथजो ॥ क० ॥  
 घणिदुखीयंरथंगीमातरे ॥ गि० १ ॥ झंगुभआग  
 लमो ॥ एकनहोझलावया ॥ क० ॥ गीदननि  
 यालियमातरे ॥ गि० २ ॥ छहुंवधेयास्त्रमाश  
 रे ॥ क० ॥ आईपरतिष्ठदेखरे ॥ गि० ॥ बातकहि  
 थोनेमजी ॥ क० ॥ तिमेमिननमिष्ठरे ॥ गि० ३ ॥  
 छतीआममोटाहुया ॥ का० ॥ एकरह्योहुंपासरे  
 गि० । तीछमायागराखतो ॥ का० ॥ आवैरुद्धमा  
 मरे ॥ गि० ४ ॥ बालपलैरधिलडा ॥ का० ॥  
 एकनपुरंचासरे ॥ गि० ॥ आम्बाप्रस्थीहँरहो ॥  
 क० ॥ भारमुंद्रममामरे ॥ गि० ५ ॥ इरपनदो  
 धाहालरा ॥ का० ॥ धालपंथेनिधोटायरे ॥ गि०  
 इच्छियादेवातरो ॥ का० ॥ झुंसरहिमनतोइरे  
 गि० ६ ॥ चंपादमकराहुयदा ॥ का० ॥ आहकीयांकि

चलगायरे । गि० । सङ्खजायतीनामित्य । का०, जांम  
खकेमकहायरे । गि०७ । सोलवरसङ्कानोयध्यो, का०  
तुंपिण्डमूर्धातीररे ॥ गि० ॥ नन्दजसोदानेष्वरे  
का० ॥ नांझदियोद्धैयहीररे ॥ गि०८ झं० ॥ याल  
पणैछानोयध्यो ॥ का० ॥ अबउषडीयायाहरभाग  
रे । गि० । घमुनाजलमीजायनै धा० ॥ नायगोकोलो  
नोगरे । गि०९ हु० । लगमेंमोटीमोहनी ॥ उद्य  
घर्दमांहरैआजरे ॥ गि० ॥ कैजीवजांयेमांहरो ॥  
का० ॥ कैजांयैजिनराजरे ॥ गि० १० हु० ॥ दृहा  
एशुषाहैइमातजो । आरत्याननिवार । लधुवंघ  
यहैमीमांहरै । नतकरैप्तिकरलिगार ॥ १ ॥ यथा  
सन्तोषीमातनै । आयापोपदसाल । जिच्छेष्यारा  
धीया । तेलोषीधोतिष्काल ॥ २ ॥ तीनदिवसपू  
राजवा । उम्मेदिवताचाय, फिषकारणचाराजीया  
यारघनामधताय ॥ कृष्णकहैसुरमांहरै ॥ घन्ध  
रीलैचाह । दूषकारणचाराधीया ॥ विलम्बीजाली  
जाय ॥ ४ ॥ घन्धश्शोमीतांहरै । देवलोकधीदाय  
शालपण्डिघालेमो । दूमगयोदिवजनाय ॥ ५ । टाल  
११ गी० ॥ घंवृजुगतमुंप्रभवनैउषदिमै ( एहनी०  
एदगी० ) पचनमुखोदितातयो । कृष्णदायामाता  
पासरे । यथोमन्तोपीमातनै हिवढैयगताटलाम  
हि० ६ ॥ पुच्छमुदेवरांगजमुक्तमालगोचगांगीरे०

एथांक० ) कालकितोयकगयांपहै । चबीयेदेवलो  
 कसुंचायरे ॥ वस्तुराजाराणीदेवकी ॥ उपनोकुच्छ  
 मैश्चायरे ॥ २ पु० ॥ सवानवमासे जनमोया ॥ सुख  
 मालसरीरसरुपरे कोधीमहोङ्गशणज्ञी । मन  
 हरपधरीनेचुंपरे । ३ प० । तौजैदीनचन्द्रसुरजनो  
 दरसष्टदेखायीतांभरे ॥ सुतकनिकाल्बोदिनवारमै  
 गजसुकमालद्योनांभरे ॥ ४ पु० ॥ मातपितावल  
 क्षणज्ञी । वालोधणोज्ञोयनप्रांणरे । अष्टवर्षशिरा  
 पहै । झडीबङ्गत्तरकलारेज्ञाणरे ॥ ५ पु० ॥ एक  
 दिननेमपधारीया । द्वारिकानगरोमभाररे । क्षण  
 जिसुण्ठोयधावणी । मनमैहरपञ्चपाररे ॥ ६ पु० ॥  
 शानमंजनकीयाक्षणज्ञी । चन्दनलेपक्षगायरे । चतु  
 रंगोसेन्यासभी । शीनेमवान्दणनेज्ञायरे ॥ ७ पु०  
 गजसुकमालसाधेलीयो । पाक्षेंझवाक्षण्डयदूरायरे  
 हस्तीस्कंधेवैसीनिसरीया ॥ ढालैचांमरविंभायरे  
 ८ प० ॥ राजमारगत्रातांयका । दीठोकन्याच्यनूपरे  
 खायनताकरसोभती । क्षणज्ञीमोह्नातिष्ठरैरुपरे  
 ९ पु० ॥ गजसुकमालपरणायका ॥ उपनीक्षणज्ञी  
 रेमनमाहिरे, चाकरसुरसतीनीकहै, पुच्छीमांगीसाम  
 लपासेज्ञायरे । १० पु० । चाकरसुणहरमितययो ।  
 पुच्छीमांगीसोमलपासेज्ञायरे । सोमलक्ष्मैमोटीकीया  
 पुच्छीपरणीक्षणज्ञीरीभायरे ॥ ११ पु० ॥ सोमलरी

लेर्हचागन्यां । कुमरीकिधीमहिलांमांडिरे । कुम  
 रोअन्ते वरमेंरहे । जाय इसांणीताहिरे । १२ पु० ॥  
 एसुगपणफरनांसुरग्रा । आषाचाल्यायदुरायरे ।  
 अतिसुषदीठाभगवंतरा । हेठाडतरीयादिउंभायरे  
 १३ पु० ॥ पांचचभिगमसाचबी ॥ लुलिलुनिलागु  
 पायरे । परदच्छणादोधीप्रेमसु । दीन्द्रुसनमुखवैटा  
 आयरे ॥ १४ पु० ॥ भगवंतदीघोदियना ॥ सुणिह  
 रपितथायरे ॥ लोकालोकतत्वतग्यां ॥ भिनभिनदि  
 नावतायरे ॥ १५ पु० ॥ दृङ्गा ॥ दांणोसुणनैकश्चा  
 खी ॥ आयाजिष्ठदिशजाम । गजशुकमालवैरागीया  
 दैत्यैकिसविधधोय ॥ १ ॥ हाथज्ञाडिष्ठैदूमकहै, सर  
 घ्योतुमारावैष, येतारकभवजीवरा, मिलियोसाचा  
 सैष ॥ २ ॥ मातपितानैपृछनै ॥ लेशुंसंयमभार ।  
 संसारचांखोकारसी । मोक्षतणामुखसार ॥ ३ ॥  
 विलिताजिनदूसदीकहै ॥ जोडिच्छाचाईद्वाय ॥  
 जिक्काषडीजावैतिका ॥ फिरपाछोनहीआय ॥ ४  
 वन्दनाकरोयीनेमसु ॥ आयामातापास ॥ आग्या  
 मांगैकिष्ठविधै ॥ तेसुणज्जीचह्नास ॥ पू नी । ढाल  
 १२ नी० ) चन्द्रावलीकोचालमै० ( एहनीएदैशी०  
 बांधोयीजिनरायतणीकानेसुणीरीमाई० ॥ आन्तर  
 हीयारीचांसुचाजमांहरीउषडी० ॥ वलतीबोलैमा  
 यझेवारीघांहरीरेजाया० ॥ सुणोयजिष्ठदरीयांषर

द्वीगतताइरो ॥ युवकहिमेंवातमाभीमेंसरदहिरी  
 माय । संटोषःगैज्ञोहिसाकरदुर्बाजिसीरेमाई ॥  
 द्वैज्ञेशनुगतिमाय ॥ संयमनेमुमही ॥ रेमाई ॥  
 भजरोचगन्यारीजेज ॥ कमरदूसडीकही ॥ २ ॥  
 यचनप्रायमायकुंवररामाभट्टा । रेमाई । पकी  
 गुलामगतिचाय ॥ धूमकधरणीदिलोरी ॥ रुतकी  
 आथरिचूड ॥ किमरविलोवीपारा ॥ रेमाई । गोड  
 णीगयोद्वापमकनीकलपरा ॥ ३ ॥ जोडतण्यम  
 माय म रतलतीरही । रेमाई । उद्वासीतमायमा  
 वर्ततवेंटोकरी । युवतमाहमोजोयरहीमाजीवती  
 रेमाई ॥ जोडतण्यैवगवैलिपीमायरेतमरी ॥ ४ ॥  
 मावपमानडोमहलगायामामामहे । रेमाई ॥ गु  
 जानडोरिमाल म परिमाहियपूर्वे । विविषकार्य  
 चमडामतमालपरा ॥ रेमाई । भालामोदादैपराहै  
 विषट्टातवरा ॥ यु वृद्धियदयालीमदालहीरेकठिलाच  
 ही ॥ रेमाई । भगवामदेहेमहितामभेलिमाई ॥ ५ ॥  
 खोसदरैदरैदरम ॥ विलैभुमायगो ॥ रेमाई ॥ राम  
 वहदृद्विलीत्तमासराम्भाली ॥ ६ ॥ रामक्षेत्रोक्ता  
 यदृक्षेत्रोक्तदृक्षेत्रोक्त ॥ रेमाई ॥ अवरोद्वरामा  
 दृक्षेत्रोक्तदृक्षेत्रोक्त ॥ रेमाई ॥ रामक्षेत्रदृक्षेत्रोक्ता  
 कुमारम्भदृक्षेत्रोक्त ॥ रामक्षेत्रदृक्षेत्रोक्ता  
 रेमाई ॥ ७ ॥ लरवेष्टेक्षेत्रदृक्षेत्रोक्तदृक्षेत्रोक्ता ॥ ८ ॥

भाई । पड़नेमैला वेष्टजिकि जैनरा जत ॥ झागुजो  
 वष्टरीवातमातिअोघांकहो ॥ रेमाई । द्योंचनुमत  
 चादेगस्यमलेस्यूसहो ॥ ८ । कायरनेछदुरलभमा  
 ताजीवांकहो । रेमाई । सुरानेक्षेसहजकवर्द्दमडा  
 कहो ॥ सिभलनामेनारपरग्याउंपटमणो ॥ ९ ॥ पर  
 खोउनबंतानारकायकुपह्रे जता । रेमाई ॥ छपणम  
 रीमावीर ॥ रहणोहारामतो । लोनारग्यामनवं  
 रविपैमाहापापखो ॥ १० ॥ जगमैमगलीनारमा  
 नाकरद्यापणी ॥ १० । लोनापरपामनवंरविपैमडाति  
 बडो ॥ रेमाई ॥ अशुचर्वंभगडारजामणनारोक  
 हो ॥ स्वारयोरोसगाईजामद्यकेजिनवरकही ॥ ११ ॥  
 करणीउच्चिहारसहिणोमानवडो । रंजाया ॥  
 साँहरोकहिथैमानतुनानडियावडो ॥ नहापलक  
 रीचास । जांगंकालभंपोया । रेमाई ॥ श्रीजगमर  
 नेदेखजामद्यक्कंपमिया ॥ १२ ॥ हारामतोराराज  
 दिराउंदहतीमणी । रेजाया । हायोधोडारयपाय  
 कल्पादलषणी ॥ पलटेरंगपतंगफिरैतियरीद्दो ॥  
 रेमाई ॥ तियडपरविसामुजामणकरणीकिसो ॥ १३  
 महसवद्वक्तरदायपृच्छसुदेवरा ॥ रेमाई ॥ निष्ठी  
 मांदर्ढाधारछपणवलदेवरा । भोजायासहस्रन्तोस

तणोरमेकलो ॥ रे जाया ॥ तु भञ्जनु जति दिवांकु गकर  
 सि एकलो ॥ १४ ॥ यह लामालक माहौ तीगथा ॥ रे  
 जाया ॥ परया दृज्यु अनन्त ज्ञानि देवा कह्या ॥ थोनें म  
 प्रभु पाम भाहावत आदरी ॥ रे माई ॥ जाय जीव लग  
 यात नंकरु परमादरो ॥ १५ ॥ हाथ जोड़ो नै अरज  
 करे मासु करे भाई ॥ द्वा अनुमति आदिगमनी रथ मु  
 खों कले ॥ जे तु महे वै मुपया लुड़ा तिमकरो ॥ रे जाया  
 जादव कुल उच्चया लमु गति वै गोवरो ॥ १६ ॥ चढ़ी  
 यामन वै रागमोहकर्मते डोया ॥ रे जाया ॥ नै मसमी  
 पें जाय दो मुहाय जोड़िया ॥ कड़ा मोति हारगडणा  
 महु रुखो लनै ॥ रे जाया ॥ दिच्छाद्यो यीनै मम की पुल  
 जोयने ॥ १७ ॥ जाव जीव लगै से राकरु तु भञ्जन करि  
 रे जाया ॥ मूलय को जहु काटु कर्विपाकरि ॥ मांड  
 रें मिमागढ़ को जमाहि आदु चली ॥ रे जाया ॥ यारे  
 मेदैत पथु श्चि किंच ठु ॥ १८ ॥ यारे भायना रीताल  
 चढ़ा दुर्कांगरै ॥ रे जाया ॥ तीटू चाटिकर्म विराजुं को  
 चमे ॥ काउ सुगकी नै जाय काय मन करो ॥ रे जाया  
 जीतापरिसाथी रपुङ्गता मिवयुरो ॥ १९ ॥ दृहा ॥  
 लग्न जीलु गच्छाया दृहा ॥ धालो दोयी एम ॥ होय हो  
 काठे भीहनै ॥ तु चारि चलै वै किम ॥ ? ॥ मुख्यो गा  
 यो दुंसार भी ॥ यै मत काढ़ा यात ॥ अंरै एक अर्धधर्था  
 किरही अम्बो न जात ॥ २ ॥ ( टाल ) रे जाय तीविन-

पहोरेस्त्रनाम ( एट्टी ) । लुणाहैस्त्रमत्तं देवकीर्ते  
 वैलैरहवोवाय । राजवैठतुं नानहरे । रांहरे देव  
 घरोमनमंहिरे ॥ वंधवक्ष्मैऽमर्मामान ॥ ।  
 इनभाभलवित्येनहोरे । देवकोहरपितवाय । मनो  
 छृष्टमैरह्योरे ॥ देव्याराजवैठयरे च या । त ॥ १  
 नदडीरेवमान ॥ ॥ ॥ विनयद्वितश्चाकाशरे ॥  
 मातानेदुपदोन्नाय ॥ वरन उभार्तन्नारे ।  
 राजवैसाधैमाहिरेजाय ॥ त ॥ ३ ॥ करय  
 कोटेमखानहुरे ॥ मेन्दामगलामाज यहायगज  
 सुकमालनैरे । लुणाहैमायैराजरे ॥ वंधवमूर्यैदान  
 जोराय ॥ ६ ॥ इगमतानेराजवीरे तुमगलाम  
 नाय । ढालझकमध्यतांहरे । एंहराकियन्ना  
 देशरहे । द ॥ ५ ॥ मु ॥ ॥ राजसुहमहनोहरे  
 मगलानैयोहरीचाय । लुणहैमनहरयसुंध ॥  
 उभाराएरायरे । द ॥ ६ ॥ मु ॥ कुंवरकैमारवंध  
 वारे । निनैषीयैमगलामेनाय ॥ मुातुंषीयानेनान  
 रारे । काहरीयानभलोपिवाहरे ॥ द ॥ ७ ॥ मु ॥ य  
 कुमतिचाहैय ॥) खामनहीषीराजसुंहरे । लेदेम  
 दमभार ॥ वरनेरतिपामूनहोरे । लांखोपदिम  
 काहरे ॥ द ॥ ८ ॥ मु ॥ ॥ वरवमुदोनैक्षम्यगीरे । झ  
 वाइदादिवगोर । वलेविष्वासीयरंदेशवीरे । नददं  
 टमुद्देमोररे । लायर्मिमद्वैक्ष ॥ १८ ॥ मुम

रथनही कीर्दिगायवारे ॥ गजन्तुपमालंकुलार , की  
 येमहेक्षयकुप्या जीरे । सुवमैषणाविस्ताररे । जा  
 याभट्टकनदी जैक्षे ह ॥ १० ॥ मातपितावलेखण  
 जोरे । गजसुकमाललेजाय । नेमजिण्ठनैआगलै  
 थो ॥ वोलेंजोड़ोहाथरे ॥ जिनेसर ॥ ११ ( मुभवि  
 नतडीचवधार ० ) किइचोहारवहिरावैमुभतीरे ।  
 यक्ष राचनैजंग । कुवरहवैरागीयेरे । आपस  
 भोपिचांग । जिगोसर ॥ १२ मु ॥ देभीलायणदेव  
 कीरे । इसाणकुण्डलैजाय । गहिराविस्तउतारनैजो  
 जोवलहिरोयंजायरे । जायाइकिमदीजैक्षे ह ॥  
 १३ ॥ दृहा ॥ मातापलगटमोड़ोये । गहणालै  
 तिगवार । चांसुक्षटाकिणविधै । जांगैमेधार ॥ १४  
 हीलैडारैहारपोयोये । भाद्रखस्यातिषयार । तु  
 टैहारमोतिपडै । जांगैआसुधार ॥ १५ ॥ हीयहो  
 फाटिमातनी । माहजोजीयतिवार । भाइतारोजीव  
 छै । वीछवानीछेवार ॥ १६ ॥ सीरदेवैमाताहिवै  
 क्षनैक्षोहैआज । बहुतयतनकररामुज्यो ॥ सारी  
 आगमकाज ॥ १७ ॥ पौचप्रसादजोपरहरै । आल  
 मुच्छंगमच्छाण । आराधिजिनआगन्या । पोहैज्यो  
 निरद्वाण ॥ १८ ॥ आगन्यादिधीशीनेमशी । आयां  
 जिसदिक्षजाय । गजसुगमालमैयमलीये । योलै  
 किसविधयाय ॥ १९ ॥ दाल ॥ १९ भी । ( डाममुक्ता

दिकनोडीरहो ) एहनीलै • एहेयो ० ) अचमसरण  
रीसायो । जीवभिलगद्धीचिह्नंगतमायो । एहवि  
न्नायशरेकाटोजै । सामर्यिकचाहिषदौजै । १ ॥  
नेमदिष्ठोसंयमभारी ॥ सिंचायोमरवश्चाचारी । वि  
नयकरोवैलैशोडोहायो ॥ जानैचागन्याद्याभगना  
घो ॥ २ ॥ झोहंमसाणभूमिकाजाउं ॥ बारमीपड़ि  
साठाउं । नेसबोखाच्छष्टवांसो ॥ ३ ॥ अगन्याङ्ग  
ईगजगुकमालो ॥ गयामगांखभुजगाहाकालो ॥  
घटैकायररोफाटैहीयो । तिखठामैकाउसगलीयो  
४ ॥ सीमज्ञायोतिषकाजा । कौदंदिर्षीगजगुक  
मालो ॥ कालीहीयचमावसुरीजायो । मारीवेटोनै  
दुखलगायो ॥ ५ ॥ माहिरीकन्याचकनकुवारी ॥  
धरमाहिलेजायदैसांयो ॥ तोदारुनंकाटुंदेरो ।  
छोद्यामीनदुनद्रासैनेहो ॥ ६ ॥ भीनकाटोन्यायो  
तिनकासो यांशोमस्तकउयरपालो । यंरानासुर  
खालुच्छद्वारी ॥ घाल्दामस्तकतिश्चवारी ॥ ७ ॥ पं  
चाडोज्युपदवदसोजें ॥ लोहीमांसुठकत्तिंछोजै  
तडतडनाहातिरुठतो । सुवदबोलैकपालफुटंतो ।  
सुनिम्मीसधुग्योनहीकोई । छिमाकिधीसुमतादि  
आई ॥ सोबलउपररोदनशांखो ॥ आपरीसंव  
प्रातिक्षजांग्खो ॥ ८ ॥ ध्यायोनिरमलसुकत्तध्या  
उपजायोकेश्वरज्ञानो ॥ घडतुटेनैकर्ससोयै । मु

ज्ञायविराज्यामे।चै ॥ १० ॥ ( दृहा ) दृजैदिन  
 थोक्षणजी ॥ करमोटेसंडाण ॥ नैमवांद्रगनैन  
 सरग ॥ हरपघमेसंडाण ॥ २ ॥ मारगमैइकमानवी  
 इटलेजायैदृपदेप । आणकंपाचागीकृप्यावी । ईक  
 चपाड़ीएक ॥ ५ ॥ साथिसेन्वाचतिशयो ॥ ईकत  
 इटउठाय । फेराटाल्यातिनपुमधरा ॥ आगीमूकिश  
 रमाय ॥ ३ ॥ जायशाध्याथीनेमनै ॥ बैठासनसुख  
 आय । गजसुकमालदीसैनहो । पुक्केंक्षयणमहाराज  
 ४ ॥ ( ढाल ) २५ ली ॥ बोक्कीयारीदेशी । छारेला  
 लाफूलचांगोछोफूटरो ॥ किगानैजाधि हियतोबता  
 यहो । हारेलालाहाथजोडीकरुवीनती ॥ बलीनी  
 खोसीसनमायहेस्थामी । गजसुकमालदीसैनही  
 वांद्यरीमनमाहिहेस्थामी ॥ अरजकरुथांसूशिन  
 ती ॥ १ ॥ बंधवगजशुकमालनै ॥ नेमकहैसुणीकृ  
 षणजी ॥ सागजशुकमालहैकान्हा ॥ जिएकारण  
 दीचालीथा ॥ सारपाचातमकाजहिकान्हा । कर्मउ  
 पायमुगतेगया ॥ ५ ॥ यीमरणसमाधीपामीया ॥  
 किमसारत्राचातमकाजहिस्थामी ॥ मारगमैइकमा  
 नवी ॥ आयनेंदीधीसाजहिकान्हा ॥ ३ इ ॥ वांगी  
 सुणीनैयीक्षणजो ॥ आईक्रोधचपारहिस्थामी ।  
 बंधवगजसुकमालनै । कुण्ठैमारणहारहिकान्हा ॥  
 ६ ॥ वांद्यरीमनसैरही । कात्तीअमावसरोजन्मो

ये ॥ होणचबद्सरोरातहै।इङ्गंभो ॥ कांणनरापैमां  
 हरो । अकालैकौधीवंधवषातडोइङ्गंको । ५ इ ॥ ने  
 मकहैसुखोक्षणजी ॥ आयाशंटगाकाजहोकान्हा  
 जारगमैदृकपुरथरा ॥ फेराटालनीयातेदेसालहोका  
 न्हा ॥ समताधोसुपयांकीयै ॥ ५ ॥ गजसुकमालुअ  
 खगाररो ॥ फेराटाल्याच्चनंतजांणहोकान्हा । क्राध  
 करोक्षिषक्तारणै ॥ ज्ञायपि।इतानिरवाणहोकान्हा ॥  
 ६ स ॥ नामधत्तवितेहनो ॥ नेमवैल्यातिणवारहो  
 कान्हा । धसकेपड़सौतुमदेयनै । जुदाहोयसीजीवनै  
 प्रांणहोकान्हा ॥ स । वंटगांकरथीनेमनै ॥ आयान  
 गरीमांहिहोकान्हा ॥ । आरतध्यानध्यातांधका ॥  
 सीइतयैवसुपायहोकाङ्गा । स ॥ सोमलडरप्पोच्च  
 तिथ्यो पुछाकरसौयदुरायहो ॥ नेमनिवातछनीन  
 ही । देशीमोहिवतायहो ॥ कांमोनेंकुमोतमारमा  
 १ ॥ नांणुक्षणआधिकाढ़नही ॥ झंजाउंझंडोलिथ  
 ही ॥ इमचिंतवीपरसुनोमरगी ॥ माहमामिलो  
 याक्षणमाहाराजहो । सोमलडरप्पोधतिथ्यो ॥  
 धड़इड़लागीधुजबा । धसकेपडीयोसामोनालहो  
 धरथीटल्योतिणच्चसरै ॥ सोमलकरगयोकालहो  
 मरोनेमाटीगतिगयो ॥ ११ ॥ ( दृहा० ) क्षणक  
 हैदृणसोमलै ॥ मारणागजसुकमालु । पगवंधायेजि  
 वडा । द्वारकामाहिवीटाल ) १ ॥ तीनध्यारमारग

मिर्है ॥ आभोसान्नीतंग ॥ मुखुमैयुक्ते।एहनै ॥ की  
यनरामो।काण ॥ दूमकहैंचाकरपुरपनै ॥ आयाच्छंप  
गाठंग ॥ भीष्मतयैवसज्जंगाज्यो ॥ धर्मतयोनहोका  
ज ॥ ३ ॥ आठपुच्चजायादेवकी ॥ मातपङ्गंतामै।च  
आठमंथी।यप्पणजी ॥ करसीकरमंरीसीक ॥ ४  
गगमुखमालतयोचरिच ॥ मांभलनैनरनार ॥ साथ  
आयकामतयादरे ॥ शेकरैयेवै।पार ॥ ५ ॥ इति श्री  
गजमुकमालरामकृष्ण(मातादेवकीजीरो खोपार्द ।

॥ अयथंजणासुतीरोरासलज्जते ॥

दृष्टा) अंजलामोटीसती । पाल्योमीलरसाल  
चम्पुभक्षमउद्दैङ्गया । आयोअगङ्गतोशाल ॥ सौल  
पाल्योतिषक्षिष्विधै । किष्विष्विष्वायोशाल ॥ हिवै  
घुरमुंउत्पतिकङ्ग । चुणज्योस्त्रतमंभाल ॥ २ ॥  
टाल ॥ २ लो ॥) कडमानीचालमे ॥ एहनी०  
एदेगी० ॥ माहिंद्रपुरोजुगज़िगयै । राजाहिमहिं  
दृष्टमैतिषट्टमित ॥ गस्त्रपटमैयोद्धैरुद्धैरै । गानवि  
गाराषीतहनीतामक ॥ सोमुखरामोतिष्विष्वालमीया  
तेष्वपामैरुद्धैरैरुद्धैरुमिरामक ॥ लरिक्षेऽगारैएक

धानका । अन्नग्राकुमर्त्तेहनोनामक ॥ सतीरेसी  
 दोभणि चंजगा ॥ आ ॥ सातपिता नैवालीधणी  
 धंधवस्तुगलांनैगमतीचत्वन्तक । रूपमैकुरलियामणी  
 नैषदीठधयोहरपधर्तक । सुजनमगानेसुहामर्गा  
 सुखीमहेष्टंमैरहीनितपेलक । विद्यामणीमुमच्छति  
 दयो ॥ द्विनदिनवाधैजिमचंपकर्वलक ॥ ३ सतीर  
 सीरोमणी । अंजणाकुमर्गामोटाहुर्ग । चिंतर्यानै  
 रायचिन्तमभकारक ॥ पक्षेविगमधंनतेडायोयो । कहं  
 अंजणायरतणीकरीरविचारक । जडएककहैरंवग  
 नैदीजीयै । एककहैदोजीयमैषकुमारक । तंपुच्छ  
 राजाराश्वतष्ठो । तिरीजोवनरूपधखायाकारक ॥  
 ४ सतीरमिरोमुलि ॥ जबएककहैदूममाखली ।  
 धरमद्विठारमैषकुमारक ॥ चारिबलेमोयेरागमु  
 धरमद्वाधोममैजासीयोरमभकारक । ताकन्दानेसुम  
 किहंघकी । सशलार्काटेहोमनर्मविचारक ॥ मंष  
 कुमारनैटोनती । चोरविधारेकार्द्दराजकुमारक ।  
 ५ सती ॥ रतनपुरीतिणाराजदो । रायपेलाटि  
 द्यापरतामष ॥ तेहनोपवच्छतिटीघतो । पवनकुमा  
 रहेतेहनोनामष । अंशदानैवरजीगहै । एराजकी  
 योद्वनप्रमामक । पाइदुगमेष्टातिष्णनगतीयो । सु  
 गवद्वकीपाल्मोटेमरडापक ॥ ६ सती ॥ कुपनै  
 एुषचंजखांतखो । परगटहुवालैन्दावमैतानक ॥ ते

पवनकुमारपितामल्लो । जंगप्रचसामैचीनैकहैर्कै  
 अंमक । कहेंआयेजा ॥ कृपफेरनै ॥ लौयानैकंजसां  
 नो ॥ कृपतिष्ठनारक । पक्षेंभतोकरोटीतुनीकल्या ॥ ते-  
 आय भामैछलातजैतिगवारक ॥ ६ सतीरे ॥ हि  
 वैपवनजोनीरखेलैअज्ञगां ॥ प्रहस्तनीचोषालीर  
 ह्योद्दिष्टक । रूपमेजाणेदेवंगणां ॥ बाँधीबोलैजांगै  
 काशलधारक । चंपकवरणाचतुरघणी । चांग्याङांनै  
 खगनैनसगांनक ॥ सती ॥ ७ । चंजगांवेठोसिंहा  
 मगो । देउंपासैचनैकभखोयंतगैटंदक ॥ वलचा  
 भुखुणधंगीधरना । सोभरहोजांगैपूनमचंदक । हिवै  
 वसन्तमालादूमउचरै ॥ बाईनेंजोग़जोड़ोमील्योयी  
 कारक । जोहवोपवनजीजांगोयै । तेहवीपांमीहैयै  
 जाणांनारक ॥ सती ॥ ८ ॥ हिवैयीजीहखीदूमउ  
 चरै । पैहलांतोवरमनचिंतव्यैजेहक ॥ तेहवीपव  
 नजीयरनहो । वरसचाठारमैचारिचलेहक । पांचु  
 इंद्रोमैजीपतो ॥ वरसछावीसगैपांमसीमैचंक ॥  
 तिहंकारणउरवरसयी । कन्यानैवरतगैजांगीया  
 दूषक ॥ ९ सतीरे ॥ हिवैचंजगांसुर्यर्द्दूमउचरै  
 दैदूषनधनतीनरनोचवतारक । करलकरणीकरएं  
 कारनै ॥ वेगोहिजासीमुगतमभारक । गुणगार्दिति  
 षपुरपना । पवनजीसुर्यैनैधारप्रोचतिद्वैषक । आ  
 तोरनारकुलपणी । उपनेरकीधविसियक ॥ १० स०

ਹਿਵੇਂ ਪਰਵਨ ਜੀ ਮਨ ਮਾਂ ਹੈਂ ਚਿੰਤ ਵੈ । ਆਸ ਪ ਮੈਂ ਰੁਕਵੇ ਚਾਨੰਤ  
 ਚਦਾ ਬਾਬਾ । ਮਨ ਸਾਂਝਿ ਨੈ ਲੀ ਰੇ ਪਾਪਲੀ ॥ ਚਿੰਤ ਚੀਏ ਅਨ  
 ਛੀ ਏਕ ਠਿਕਾਏਕ । ਪੁਰਖ ਪਰਾਧੀਆਂ ਸੁਨ ਕਰੋ । ਤੀਹਿ  
 ਵੈ ਕਾਰਗੇ ਆਕਵਣ ਉਪਾਧਕ । ਜੋ ਛੋਡੁ ਤੀਏ ਹੁਨੇਂ ਵਰਾਂ ਘਣਾ ।  
 ਪਰਖੁਨੇਂ ਪਰਛੁਕੁਂ ਨੁਂਦੁ ਰਖਾਧਕ ॥ ੧੧ ਸਤੀਂ ॥ ਟ੍ਰਹਾ  
 ਇਸ ਚਿੰਤ ਦ ਤਿੱਛੇ । ਪਰਵਨ ਜੀ ॥ ਪਾਛਾ ਚਾਲਾ ਤਾਂਸ । ਆ  
 ਧਾਨ ਗਰੇ ਆਧਾਰੇ ॥ ਭੀਗ ਵੈ ਚੁਖੁ ਚ ਭਿਰਾਸ ॥ ੧੨ ॥  
 ਵਾਲ ॥ ਤੇ ਹਿਜਛੈ ॥ ਫਿਵੇਂ ਜਾਤ ਪਿਤਾ ਅੰਗਣਾਂ ਤਣੀ  
 ਜਗਨ ਲੌਪਾਵੀ ਚੈ ਮੋਟੈ ਮੰਡਾਧਕ । ਕੀ ਬਾਹਕ ਰਚਾ ਅੰਗ  
 ਯਾਤ ਗੇ ॥ ਰਤਨ ਦੁਰੀ ਵੈ ਗਮੇ ਲਿਧੀਆ ਜਾਂਗਕ । ਸਹੀ ਲੁਥ  
 ਸਾਂਡੀ ਥਿਆ ਅਤਿ ਘਣੇ । ਬਾਜਰ ਦ੍ਰਿਆਤਿ ਹੋਂਦੀ ਲਿਚਾਗਕ  
 ਸਹੁਲਗ ਆਵੈ ਤੈ ਗੀ ਰਣੀ । ਢਲੁਕ ਕਰ ਰਦ੍ਧਾ ਕੀਏ ਅੰਕਿਲੰਧਕ  
 ੧੩ ਸਤੀਂ ਰੇ ॥ ਹਿਵੈਰਾਧ ਪੇਲਾਵੈ ਭਾਵਿਧਿਆ । ਥਾਨ ਮੇਂ  
 ਜਾਵੈ ਵਡੁਵਡਾ ਰਾਜਾਂਨਕ । ਇਧਗ ਧਰ ਘ ਸੁਭੀ ਧਾਘਣਾ,  
 ਨੇ ਇਤਗ੍ਰਾਂ ਸੁਜਨ ਨੈ ਦੀ ਧੀ ਧਣੀ ਸੁਨ ਸਾਂਨਕ । ਘਨ ਸਾਂਧਣੀ  
 ਧੀ ਧਰ ਚਥਾ । ਸੀਟੇ ਮੰਡਾਧਣ ਚਾਗ ਰਾਲੇ ਰੂਹਾਨਕ । ਸਾਂਤ  
 ਜਾਧੀ ਧਾਘਣਾ । ਜੋ ਧਾਗ ਭਟ ਸੰਵਾਦ ਸਾਧ ਬਾਨਕ ॥  
 ੧੪ ॥ ਸਤੀਂ ਰੇ ਸੀਟੀਂ ॥ ਹਿਵੈ ਥੀਦ ਬਖਾਵਕੀ ਧੀ ਧਣਾ ।  
 ਗੈਹ ਗੁਂਚਾ ਭੁਧ ਧ ਪਹਿਰਿ ਧਾਤਾਹਿਕ ॥ ਸਦਿਧਿਆ ਗਾਵੈ ਰੈ  
 ਸੇ ਇਲਾ ॥ ਦੇਵੈ ਆਸੀ ਸੰਖ ਤੁ ਮਤੈ ਜਾਤਕੇ ॥ ਲੂਣਤ  
 ਤਾਰੈ ਰੈ ਕੈ ਨਹੀਂ ॥ ਰੁਪਦੇਵ ਮਨ ਹਰ ਪਿਤਾਧਕ ॥ ਜਾ  
 ਚੜ ਵੈ ਲੈ ਵਿਕ੍ਰਦਾਵਲੀ ॥ ਰੂਖ ਵਿਧ ਪਰਵਨ ਜੀ ਪਰਧਨ ਜਾ

यक ॥ मतीरे ॥ १५ ॥ मेन्यामिणगारोचतुर्गणो  
 गाजेजीचंवरयाजैजित्रक । मजनमगामिलीयापणा  
 शानचालैजांगैगंगानेषुरक ॥ वरविद्वाघरदैपती  
 मीभरह्ये । तिणरोपद्धनसनुरक ॥ चिङ्गंटिससायिसेव  
 कपणा, छायजोडीरच्छाठमाहजुरक ॥ १६ ॥ मती  
 गहिंटपुरीनेडाआशीया । आद्यधारिराजीङ्गया  
 यक ॥ ट्रीधेयधामणीतेहनै । रहपितल्लईचंगणा  
 तणीमातक । आरतीनोमहोछयकरै । महिंटराजा  
 मनहरयनमायक । मजनसगामिलीयापणा मेन्या  
 लेरूराजामाहभीजिजायक ॥ १७ म ॥ महिंटराजा  
 माहामिआशीविद्या । टिक्कदामामानेधरैनिमायक ॥  
 राषाहिराणसङ्गमिणगा ॥ व्याप्य योतिमरनैआय  
 व्योपाणक ॥ सुसरोमामेलैआविद्या, पश्नजीदेष्वने  
 आचंटथायक, घड्नमङ्गलगावैगरडी, लोकपञ्चना  
 नेवरजोयवाजायक ॥ १८ म ॥ महिंटराजामेटाग  
 जाभणो । अतिधणोदियोआदरसनमानक ॥ ऊर्ध्व  
 रामनमहिचतपणो ॥ भावभगतिसुगिलीयोराजा  
 नक ॥ जानठतरिरचंगनै ॥ आपिद्यामोजनकिवय  
 पक्ष्यनिक ॥ उद्दरसिपरकासासवै । यादिमस्तादिम  
 आप्पावलामिष्टानक ॥ १९ मति ॥ हिवैतोरामव  
 दनजिआविदा ॥ ताहिंदंशर्वात्परैष्वेऽप्यभाषक  
 नामसुल्लाहिराजीनहीं मिमुत्तिगदर्तिहनिचायक

घनलज्जुलभावैगोरडि ॥ पंरथमास्तकरैवद्धभाँतक  
 पिनमनमैनभावैदवननै ॥ यैतोपरग्नेरेष्टंनग्यानैवा  
 लादादाहक ॥ २० सती ॥ रुग्रातयोरेभुष्टपरत्यो  
 सोवनातणोतिहंवैहक ॥ सोइनपाटभोल्वाजडो ।  
 चंज्ञग्यानैपवनस्त्रीवैटाकैतेहक ॥ हयलेवैहाघमेल्यो  
 तिहा । नयननिहालैछैचंज्ञग्यानारक ॥ पिण्डपवननें  
 मूलगमैनहो ॥ धेगुजागैपैहलीवातविचारक ॥  
 २१ सती ॥ हिवैपवनन्नीपरणनेवतरगा ॥ कीधीप  
 झरादग्नीचंज्ञग्यानेतातक ॥ गयवरच्छापोयाचतिष्ठ  
 या । तादाहुरंगटीधाविष्यातक । कनकरत्तरङ्ग  
 आपीया ॥ आपिलैरुपातणोवज्जकोडक ॥ दद्दमा  
 लादामीचाटदे ॥ पांचसेदांसीयासरीपीचोडक ॥  
 २२स० । हिंवैपरणीनैरतनपुरीसंचरया । माहसी  
 चायोतिहंपैहुचादरायक ॥ चंज्ञग्यानहरदत्तघर  
 सामुसुमरानांपृचीयापायक । पांचसुगांवरात्राडी  
 या । आप्यालैचाभरणरतनचुल्लोलक । आयालै  
 दोंद्वीटसी ॥ आयाकैतिहंवाजतेटोलक ॥ २३स०  
 दृहा । हिवैकालकितोएकगयामज्जै ॥ आयीभेटग्नी  
 राय ॥ तिहंपवनरोहैपपरगट्टजै ॥ तेशुष्टव्योचि  
 तन्दाय ॥ १ टाल० तेहिज० ॥ पीहरधीचाबीरसु  
 पड़ी । बग्नचाभरणचापीयातादक, बलमालनेदैरू  
 करी । चंज्ञग्नामेल्यापवनरेंपासुक ॥ तुंकडीपवन

खाधिनहो । वस्त्रगहणानेपहरियाच्छक ॥ अंजणा  
 कुंधेष्ठांणने ॥ वस्त्रगहणाच्छाप्पामातंगज ॥ २४  
 सती० ॥ वस्त्रमालाविलधीथर्ह ॥ आयकहोचंजणा  
 कनेवातक । स्त्रांसीआपातपरे ॥ हेतनदीमेकोईति  
 खमातक । चंजणांआस्यांच्छासुभरे ॥ जेसुंपडीम  
 गतकीघोरेचनेकक ॥ योतीनरदीसैक्षेनिरमलो ॥  
 आपणेदीसैक्षेंकर्मविसेयक ॥ २५ सती० । हिवैशं  
 णणाचैठीरेमालोयै ॥ पदनजीतुरीयपेसाधणजावक  
 आधतांजावतांनिरपती ॥ तिम२मनमैहरपितयाय  
 क, पदनजीकोपैरेपरज्जें ॥ निशरदीठामूलनसुहा  
 यक ॥ नारीनिहालैरेमोभणो ॥ गोपैश्चाडीदीनी  
 भोतचिणायक ॥ २६ सती० । पांचसोगांवपितेकीया  
 मातपीताकहेसांभलिपूतक ॥ चंजणासतीरेसुखण  
 णी । यहुनैसुंपीयैनिजधरसातक । मोटेरेकुलतसी  
 उपणी ॥ राजाहीमहिंदतणीयहैलाजक ॥ अंजणा  
 कुंचादरकीजियै । इमकहिकेतुमतोमहाराजक ॥  
 २७ ॥ सती० । योपराच्छांणपावामैसीया ॥ आणो  
 आयीवलेयडीबोरक ॥ चंजणाकहैनघीच्छावीयै । जेसुं  
 खापावाच्छाभरणच्छदभूतचौरक । स्त्रामीरेमनमां  
 न्यानही । योहरेश्वावनेसीकरुंवातक ॥ ईमकहि  
 चंधवमोकल्यो ॥ दूषधरेपणोमायनतातक ॥ २८  
 सती० । ईमशरेवरसयोधमेंगया ॥ एकदाढपरेंए

तीमुंद्रघक । हिवैराबण्नेवरण्कटकीघट । माहिमां  
 डिउपनोधगिदघक ॥ हयगयरथसज्जियाघणां ॥  
 पालावापुरथांलालीसमसेरक । त्यानेसुषमिणगारि  
 या । चालीयोकटकवाजीरणभेरक ॥ २६ सती ॥  
 एकतीडोरतनपुरीआवीया ॥ पेहलादरायकरैजावा  
 नेमाजक ॥ पवनजीहाघजोडीकहै ॥ एतावेदापजी  
 हमतणोकाजक ॥ तुमेषरघेठालीणाकरी ॥ पृष्ठजो  
 यानैएहप्रमाणक ॥ इमकहनैचबधमालासंचररा  
 हाथनेघनुपतेलोनेवेदाणक ॥ ३० सती ॥ पवनजी  
 चालैरेकटकनै ॥ मनमाहैचिंच्चवेचंजनानारक ॥  
 दूरथकीपाएलागस्यां ॥ भावकुभावदेपोएकवारक  
 वस्तमालामाहरिबैनही ॥ दहीनोकचोलौहुभरीनै  
 आपक ॥ सुकनरहडासनावस्या । मारगमाहैउभीर  
 हीजाणक ॥ ३१ स० ॥ सुकनसिमैपोउद्रेखस्यां ॥  
 नमणकरौनैज्जलागसुपायक । लोकसुहंइमजाण  
 सी ॥ दहीनोकचोलौदेपसोताहक ॥ कटकजातां  
 प्रोचंदादस्यां अंजणाआदरोपवनकुमारक । जिहा  
 लगेखामीआवैनहो ॥ तिहंखगैजाणसीलोकमभा  
 रक ॥ ३२ सती ॥ हिवैगयंदवैसीदलसंचरो ॥  
 मातपीतानैनमावीसीसक ॥ सुषगसहुरेसंतीपीया  
 अंजणालपरथतोषपिरीसक । दूरथकीटटैपही ॥  
 चतुरचिताराननेजोवीचितरानक ॥ मुतखीलियीरं

भासारयो ॥ पहचितारानेहैर्यैर्गानक ॥ ३३ मतो  
 मंभीकहेनङ्गोपूतलो ॥ भींतउठैङ्गभीच्छगाना ॥ श  
 माम तप लेखोऽसाधणो । योर्इमीलोमानैगारगवभी  
 रक ॥ दृग्छेलोच्चाप्योक्ती ॥ आस्याच्चलुवीमिलोप  
 थागातक ॥ यस्तामालामोडिकरडुका ॥ मुयनदेपाग  
 उयातुमन्यामंथक । ३५ मतो ॥ अंजगाकहैदामी  
 भर्णो ॥ पीतेर्वैसंचरैअतिपणाप्यापक ॥ गेहलोए  
 गालनयोग्नोई । कठकगाताकाहौदीधीमापक ॥  
 ए । समग्रोटीमनजाहरे । कर्दिकुमायणकादीपि ॥ ३६ मतो  
 हैरुडलंभादभीभणो ॥ गर्जमालीलेगर्जपामाइ  
 ३७ मतो ॥ हिंदैन्यंजग्नाकर्त्रेशुगम्दरो ॥ जाहिंदुप  
 गंहैट्टपउपनैचागह ॥ पंगोदांडिकरिपातली । मा  
 करैयोहरैगर्जमालरिलाजक ॥ आरिष्वलेपिगार्नम  
 दि, ऊणीकरिमान्यागमकागह ॥ नंगमग्नंगा  
 द्वैलने ॥ तिमुंदानियेयविचलगोगक । ३८ मतो  
 हिंदैनगरथिंदलग्नकरापी । मामग्नेहरकोपि ॥ ३९ मतो  
 अःग्रज । अद्यविचक्षिपितिहृष्टवर्ण । आपीपिर्ग  
 ग्रहदेशाद्यम्भिर्गक । पवत्तिग्नार्द्देहमहस्ते ॥  
 अरुद्धर्म्भिर्गकलविभीषितःगह, अरुद्धर्म्भार्द्दुगमक  
 ह । अरुद्धर्म्भार्द्दुगम्भिर्गक । ४० मतो  
 हैरुद्धर्म्भार्द्दुगम्भिर्गक । अरुद्धर्म्भिर्गक । अरुद्धर्म्भिर्गक

अनन्दोधर्मक ॥ पुरपराया गंकै नही । वचनकालै  
 तुमेकांयकरोदिपक । आसीनमरोवरभूलतो । गुण  
 कीदासिवज्ञानो ज्ञानीयनैपक ॥ ३८ सती ॥  
 हीवैपरनघीकहैसुखीमंचबो ॥ इंकटकजाउँझुना  
 रीनैमंतापक । पालोजाङ्कतैपरजाहमे ॥ मंहलां  
 माँहैराजैसाँहरोजापक । मंचोकहैछानाजाइन्यां ॥  
 तदोन्नापतिष्ठित्वपवालक । चर्नशादाकरोनैपा  
 क्षुद्यापन्यां ॥ तिहाँलगफटकनोकाङ्कारुपवालक ॥  
 ३९ सती ॥ हिवैप्रलवराँटोनुंचावैया । आरो  
 नैर्देशमनिाडपालोकिंवाडक । वज्ञालालात्वतुइरै  
 उतावनोसोसुरेगालोदीयक्षारक ॥ फहेसुरा पूर्व  
 गयोष्टकमे , कोपरेलंपट शायीरेष्टठामक । प्रभा  
 तेलुंराजानैवीनउ ॥ घोटायदेखुँलुंतहनोगंकक  
 ४० सती ॥ प्रदमनदंचीईमउश्वरै , इडांचाय उंपै  
 इनाटगान्दक । एंजपातथोर्जिरध्यो । यंसवि  
 दाधरटीपकर्षदक ॥ वज्ञालालायाँटलाये । नय  
 गदीहालीवैयानीघास्तदक । किंषाङ्कानोनैलाँक  
 लीया ॥ वज्ञालालोषधायाँनरिंदक ॥ ४१ ॥ सती  
 रेलीहोमदी ॥ दुड़ा ॥ चंद्रामुतोतिष्ठयउमरै  
 इटोमामादमासेहि । कर्नधर्ममंभालती । रहोप  
 मंप्रदज्ञाय । वज्ञालालातिष्ठयउमरै । रामजोडो  
 कहेदाम । मनरेसालायकतिष्ठलगी । राजाकरावि

थामक ॥ ५ ढालते ॥ हिवैर्जंजग्नासामायकपूर्वी  
फरो । हाथजोड़ोलागोपीचुनैपायक ॥ २ ॥ पवन  
जीयहेतुसाटिसतो । सिनरहियोजिणधर्ममाहिक  
यचनतुरासिमेनुहवो । तिगवातरोमेंप्रमारणला  
धक ॥ हाथजोड़ोकर्षौनतो ॥ यमज्योएसतोगो  
हरीअपराधक ॥ ४२ सतो ॥ अंजगापायनमीकहि  
एहयावोल्लवीकांदूस्वामक । जेहवीपगतगापानही  
तेहवोपरपनेअसतरोजाणक । हाथजोड़ोनैअंण  
उभीरहो । मधुसुंडामण्डवीलतोवैणक । कहेप्राप  
तिविषकिमपांसीयै । जाणैपथरगालोनेकीधालैमै  
णक ॥ ४३ सु ॥ तीनदिवसरहांतिहांपवनजी ।  
तिहांभावमगतितीणकीधीविसिष्य । वायटोलैबी  
झणैकरो ॥ पटरसुमीजमधापियाचनेकक ॥ ४४  
भावकर्लैअंजगा ॥ प्रीतमसुंघणोसाथवीरीतक  
पवनजोचायंदपाव्योपदो । अंजगा सुषरीअतिष्ठि  
प्रीतक ॥ ४४ सु ॥ हिवैपवनजोपाछानिकहै । अं  
जगावीलैजोड़ोजिहायक । आसारहेकटासमां  
हरै । लोकमानैकिममाहिरिवातक । तिष्ठसुंमात  
पितानैजग्नापद्यो ॥ वाहनाच्याभरपचाया अहनी  
णक । अंकादडैदिपालज्ञो । गातपितादिकमुझसे  
छैमिजांखक ॥ ४५ सु ॥ हिवैषमतमालामेंहिडी  
तिहां । पवनजोदर्दमनमानक । नाइरेअंजगा राँ

योसारं सीरै । प्रतचिंतामणनैममानक । तु कर  
जिज्ञातनघया तीहनां । जिभट्टं तेनैति भमैलालै जे  
इक । जिभट्टं जयानें तु भेषीर है । किभट्टिखैषणि  
भेलाइपितैइक ॥ ४६ स० ॥ यस्तमालानैमाघक  
मोतिया । विजोरूपनदियेरेविशेषक ॥ घणिम  
तोपीछेवचनमुँ ॥ वस्तमालाहर्दैइरयविसेपक ।  
महस्तमं धीनेंदूमक है ॥ जतनकिज्जोकुमरजीनाति  
इक, कुसखेक्षेविगापधारज्यो, जेवाठजीर्वाजानै च  
जग्गौमे इक ॥ ४७ स० ॥ सीपदेवैथञ्जयांचालतां  
जहयमं इंचावैषणं पुरपदृष्टक । सोपुरपचावैहेवर  
ग्यना । तेहनैचागलुरपिफेरवैपृठक । दुरलनकटक  
हैवरखनो : खोडनांवांयज्ञाएवैकैचहारक ॥ ति  
इंछचीतचिरितरापज्यो ॥ मरणभल्यापिष्ठनहिभ  
लिहारक ॥ ४८ स० ॥ हिवैपैलयकीरिपा छिली  
नैयांमैछुटिहैचलतयीधारक । मैकटुकवचनकह्यो  
क्षंतनै । मुहटोकीनिरोवैतिष्ठवारक ॥ वस्तमाला  
चायधीरपे । हिषडाचायैछैसाजायककालक । देव  
गुरुधर्म छीयैवरो । वृतपचखायवैलेवोसुंभालक ।  
४९ स० हिवैचंचयामतीतिष्ठदवसुरै । रुडीकटन  
पाहेंदृतरसालक । कर्मधर्मसंभालति ॥ सुपेरेग  
जावैदूर्यविधकालक । चांतवरेंदैवगुरुतणो । मं  
सारनीजांयैकाच्छींजीकायक ॥ व्योलसिभायगुणे

योकडा । दृग्परच्च वाग्मारादिनजायक ॥ ५० ॥ मः  
हिवेत्तदरच्छाधानज्ञांगीकरो ॥ अञ्जनाकनमाहैह  
रपच्चपारक । धनपरचेकरेधुपदा । लोकीकट्टन  
देवैसत्तुकारक । भावनाभवैकल्पदने । पाचसुप्रवि  
देवैसत्तुगतनेहैतक ॥ उच्चरंगमनमाहैचतिष्ठणी ॥  
दानदेतीनगियैपेतकुचितक ॥ ५१ ॥ सतीरसीरो  
हिवैराणीराजाभणिवीनवे । सामलिविनतीमाहैरी  
च्चापक । अंजगांकरेधनउडायर । दृग्सुधुरलग्न  
पइननेकिधाभिलापक । तीहिमनमाहैजातराधेविपि  
कटकजानापदे एहनोभांमक ॥ आपकहैताङ्गेए  
हूनै ॥ घरजायाकाज्ञजाउतिष्ठांमक ॥ ५२ ॥ सती  
रोजापिण्डिधोखैअगन्या ॥ हिवैकेतुमतिचालीमोटे  
मांडाणक ॥ साधीमहेत्यांनिधे घणी ॥ मनमानवड  
दूरेच्छाणक ॥ अंगेपधाउडामेनिया ॥ अंजगांसुष  
गौहरपतयायक । भावभगतकरिष्णो । साहमिश्रा  
विनैभेदियासासुरापायक ॥ ५३ ॥ सति ॥ आदरं  
नमानदैच्छंशणो ॥ सासुनैलेगईनिजघरमाहिक ॥  
च्छामणदृध्यैपैसुया । हाथजीडिलगिवैसनमुपचा  
यक । कंहेसनुष्यकरिमोनैलेपवी ॥ माहरामनौरथ  
परियाच्यायक ॥ मार्दतांविनाईमकुणकरै । माहरि  
मामरैपिहरैयांघाद्यैजाणक ॥ ५४ ॥ सति ॥ हिवै  
हुनाचैनदैपिकर ॥ केतुमतिरंगिघारत्रौमनंधेपक

बङ्गदाहरान्दंगनोएहवो ॥ चिनगदुदेशेविजयक ॥  
 हुंसोटारिकुलत्त्वोउपनी ॥ बंगविद्युतरहंतुंषय  
 नारक ॥ हुंसाचोमुभतेचापरक्षै ॥ उद्गरचावन  
 कैउद्गरविषारक ॥ ५५ सती ॥ त्रैक्षण्यमतोतिस  
 ऊरमर्ते ॥ आधरस्त्रैनांसाद्यन्ते प्रायक ॥ कठ  
 लयीकुमरप्राणावली ॥ विरक्षणोक्तिविनेश्वरा  
 लिक्ष ॥ तानदिवसरणावगांडरे ॥ क्वानेश्वरानेश्वर  
 नेगवातामुख ॥ आसरमुडैनगर्वैमेन्द्रने ॥ हिंदै  
 विक्षेमायनवहमातमीलगलक ॥ ५६ सती ॥ बङ्गन  
 दवक्षनदनिशुगदां ॥ किनमतोरलीक्षित्वैक्षुदैक ॥ ५७  
 देवगतानेदरहर ॥ ५८ रुद्रेनुभवनमनहर्तु ॥  
 आश्वलगैचलुपाविष्टी ॥ हुंसाभरसरुचेन्नेनिरजल  
 घादक ॥ शिखठेरित्वश्वर्णीविष्टी ॥ हिंदैक्षमर्तन  
 परिषोडरसाद्यक ॥ ५९ सती ॥ मभुरावचनकर्त  
 शुभां ॥ अंशद्वरिमनडदर्तदाऽहव ॥ ६० तुमार  
 शेषावलै ॥ हिंदैमग्नेशुभवेशविद्यरमाइक ॥ ६१  
 गमासुजीतुमतस्वी ॥ शहातिश्वेठयाईनेकाटंदिन  
 तथ ॥ एरवद्वगदहुंगिरसद्वी ॥ झुंकलंदल्लेदैदिन  
 पीडरसाद्यक ॥ ६२ सती ॥ जितुमतोरासीक्षोपि  
 चद्वी ॥ पमहरीक्षोपायमुंदेनीदिवसीकर्त ॥ एइगरी  
 डीउपीयद्वी ॥ झडुडुडुजीनैदतिदमोरीनस ॥ द्वल  
 गीरहेसुभवायिषि ॥ दिष्टालगताइरानगरजी

सोमक ॥ तिहासरें अंजगा दृष्टि है ॥ जिहालगैनु  
 भनै अनपाणीतणी नैभक ॥ ४८ सतीरेसी ॥ परा  
 मालानेतीड़ीकरी । अंधगायाधनैटीरेहैतीहक ॥ तेतो  
 रगाआभरणमाहरापुचना ॥ चोरदेपालकेहैदर्शनै  
 हक ॥ तीरेषडीरेटीरही ॥ थाङैछैताजलारीशती  
 तीहक ॥ यम्भालाइममुषभमै ॥ चोरतोपवनजीसा  
 हतीतीहक ॥ ५० सती ॥ हिवैकालीरियथथगायी  
 था ॥ कालार्दितुरंगजीतरगतीहक ॥ कालाहीबल  
 पहरावीया ॥ कालीहोभूमरी दधीहैतीहक ॥ का  
 लीहिमस्तकरापड़ी । अंजगावक्तमालायैसान्तीता  
 हिक ॥ ५१ सती ॥ अंजगाअचलीयोहरभषी ।  
 दुष्पश्णीथरसीअतिमनजांहिक ॥ हिवैचालीयोरप  
 चतावलो ॥ आयीहैयापतणीभूमरीहक ॥ द्रवदो  
 मेहलदेपीया इतारथोरथपाछीबाल्योतीहक । भहार  
 करेअंजगाभणी ॥ इतारथीचिन्तामरिचिंतयैचामह  
 दुष्टयकारजमेकीया ॥ मेवनमहैअंजगामेलोरेषठी  
 मक ॥ ५२ सती ॥ हिवैमाभपहीदिनचापद्धो  
 रथपविहार्दीयोरथन्धारक ॥ दाधीहाथमूझैनही  
 दूरविलानुभनैकुंचाधाधारक ॥ बामजपूजगढ़ेमनो  
 दूरवियक्ताटैदूरमरीहातक ॥ सुष्पसामायकलचरै  
 एतलैदुरक्तव्याप्रभातक ॥ ५३ सती ॥ हिवैअंज  
 गाहैमुषीलुंदरी ॥ महिराममदिअतिथषीदुष्क

मोनें कुड़ारें कलंक चढ़ायियो, हिवैतातनें के मदिपाल  
सुंमूखक । मातामोसुंजन किममेल्जसी ॥ किमकरुं  
भार्दभोजायासुंवातक ॥ जिहालगेस्वामीचावैनही  
तिहालगेकिमकाटुंदिनरातक ॥ ६४ सती ॥ वसा  
मालावस्तीकहै ॥ जिहालगेनिरमलउंजलाचाप  
क ॥ तिहालगेसङ्गमैसुहामण ॥ हरपवैलावश्यैतु  
जतखोदापक ॥ मातामनोरथपूरसी ॥ भार्दभोजाया  
सहुगिलसोचायक ॥ जिहालगेछुमोचावैनही ॥  
दैठतिहालगेपोहरहोचापक ॥ ६५ सती० ॥ हि  
वैनगरसिरीयेसुंचरो ॥ गुंधटफाटीनेंनींचीजीयक  
हुंसतयोंगंतचालती ॥ नगरनोलोकजोवेसङ्गकीयक  
सञ्जनविलोहिएकामनी ॥ नाघविहुणीएदोसैक्षैना  
रक ॥ पिछाड़ोसैप्रजामिलीघयो ॥ दूषपरमोहितो  
रैवापदुवारक ॥ ६६ सती० ॥ योलैलभीरादियो  
खीयै ॥ मालुमकिधोरायनेंजायक ॥ दोनुंहाघजो  
होनीचेनमी । अंजणावाहिरउभीहैचायक । रा  
यसामलहरपतहुवी ॥ नगरसिषगारनैकरीविष्वात  
क ॥ सनमुखमोकलोपालयों ॥ आधोतेड़वैराजपै  
हलादनीसायक ॥ ६७ सती० ॥ कानमैहंनैसेवग  
कहै ॥ अंजणासासरेंजेहुवोतेहक । तिणवातकही  
सर्वमंडनै । रायसामलदूपआपोयोदैहक ॥ मुरछा  
गतआयघरणीदृस्यो ॥ सर्पेताययोकिधोघविशेष

सीमक ॥ तिहालगें अंजणा दृष्टारहे ॥ जिहालगमु  
 खनै अनपाणीतगोनेमक ॥ ५८ सतीरेसी० ॥ वसा  
 मालानेतेडीकरे । वंधणवांधनैटेरीहैतेहक ॥ तेतो  
 रगाच्छाभरणमाहरापुचना ॥ चोरदेपालकैछैदपैदे  
 हक ॥ तेरैषडीरेटेरोरही ॥ बाजैछैताजणारीवतो  
 तेहक ॥ वसामालादमसुधभनै ॥ चोरतोपङ्कनजीसा  
 हतीतेहक ॥ ६० सती० ॥ हिवैकालोरेरथच्छणाशी  
 या ॥ कालाईतुरंगजीतरपातेहक ॥ कालाईवस  
 पहरावीया ॥ कालीहामूसरी दधोछैतेहक ॥ का  
 लीहिमस्तकरापडी० अंजणावस्तमालावैसान्गीता  
 हिक ॥ ६१ सती० ॥ अंजणांचलीपीहरभणी०  
 दुपयणीधरतीचतिमनमांडिक ॥ हिवैचालोयारण  
 उतावलो० आयोहैयापतणीभूमतेहक ॥ दूरघटी  
 नीहलदेपीया श्वारयोरयपाळोबाल्योतेहक । भजार  
 करेअंजणांभणी० श्वारयोचित्तमाहैचिंतवैचाम  
 दुष्टसकारणमैकीया ॥ मेयनमाहैअंजणामेलौरुण्डा०  
 गक ॥ ६२ सती० ॥ हिवैसाम्पढीदिनच्छावम्बौ  
 रयघविहारीयोरयन्धारक ॥ हाधीहाधसुभैनरी०  
 दूषविलामुभनैकुंशच्छाधारक ॥ नामअपूजगदीसवो०  
 दूषविषकाठैदूरुभरीरातक ॥ सुंधसाजायकञ्चण  
 एतलैसुरणउगयोग्रभातक ॥ ६३ सती० ॥ हिवैअं  
 ज्ञाकहैसुषोसुंदरी ॥ महिरामनमैचतिषणीदुपक

मोनें कुड़ारें कलंक चढ़ाविधी, इवैतातनैकेमद्विपाल  
 सुंमुख क । मातामोहुं अनकिममेलसी ॥ किमकरुं  
 भाईभोजायासुं वातक ॥ जिहालगें स्वामीचावैनहो  
 तिहालगें किमकाठुं दिनरातक ॥ ६४ सती ॥ वसा  
 भालावसुतीकहै ॥ जिहालगें निरमलउं जलाचाप  
 क ॥ तिहालगें सङ्कसुहानयां । हरपवीलावश्वैरु  
 जतगोदापक ॥ मातामनीरवपूरसी ॥ भाईभोजाया  
 सहुमिलसी चावक ॥ जिहालगें छामोजावेनहो ॥  
 घैठ ॥ तिहालगें पीहरहीचापक ॥ ६५ सती ॥  
 हिवैनगरसेरीचेसंचरी ॥ गुंधटकाटोनें नींचीजीयक  
 हुंसतषीं गंतचालती ॥ नगरनालीकजोबें सङ्ककीयक  
 सजनविछोहिएकामनी ॥ नाघविहुणीएटोसैछैना  
 रक ॥ पिलाडोसे प्रजामिलीषर्थी ॥ दृगपरपोहींती  
 घैवापदुशारक ॥ ६६ सती ॥ पैलैलमीरादि पी  
 खीयै ॥ भालुमक्षिधीरायनें जायक ॥ दोनुं हाघजो  
 हेनीचेनभी । चंजयावाहिरठभीकैचायक । रा  
 यसामलहरपतहुवी ॥ नगरमिषगारनैकरोविष्यात  
 क ॥ सुनमुखमोक्षोपालयी ॥ चाधोतेहुविराजपै  
 हखादनीसायक ॥ ६७ सती ॥ कानमैहानैमेवग  
 कहै ॥ चंजयांसासुरेजीहुवेतिहक । तिष्यातकही  
 सर्वमोहनै । रायमामलदूपब्रापीयादेहक ॥ मुरछा  
 गतचायघरवीदन्यो ॥ सुयेतपयोक्षिधाक्षीयविशिष्ट

सीमक ॥ तिहालगें चंजगाहाहारहै ॥ जिहालगाह  
 अनैचनपाणीतगोनेमक ॥ पुट मतीरेसी ॥ १० मस  
 मालानेतीड़ोकरे । चंधगवांधनैटीहैतीहक ॥ गेत  
 रगाचाभागमाहरापुचना ॥ चोदैपालकेछैदैह  
 हक ॥ तिरैथडीरटेरारही ॥ थाजैछैताजगारीयत  
 तेहक ॥ यस्तामालारममुपभमै ॥ चोरतोपनजीह  
 हतीतेहक ॥ १० मती ॥ हियैकालोरेरथगणाहि  
 धि ॥ कालार्हितुरंगजीतरगतीहक ॥ कालाईश  
 पहरावीया ॥ कालोडाखूमरी दधोछैतीहक ॥ क  
 सीर्हिगम्हाकरापड़ी । चंजगावलामालायेहान्हीत  
 हिक ॥ ११ मती ॥ चंजगाचलीदीहरमष्टी  
 दुष्पशगोथरतीचतिमनग्राहिक ॥ हियैचालोपी  
 चताशको ॥ आयिछैतापतलीमुमरीहक ॥ दूष्प  
 मैहलहिपीया इवारथोरथपाछीबाल्योति हक । भार  
 करैचंजगापलो ॥ उदारथोचिपामाहेचिंतचंजग  
 दुष्पशकारणमेकीया ॥ चेयनमाहेचंजगामेलीरुप  
 मक ॥ १२ मती ॥ हियैमालहडीदिवथावर्ष  
 रवशविष्ठार्होर्होरथरव ॥ हाधिहायमूर्खैर  
 दूष्पशेलामुमरनैकुंभापारव ॥ नामज्ञपूजगदीमर्ष  
 रुपदिवशाट्टैरुपभोगातव ॥ दुष्पशामायवउप  
 एतकैदुरप्रदर्शनभातव ॥ १३ मती ॥ ५ हियैदं  
 धाईकुन्दीकुंदा ॥ मालामध्येचतिवर्षोदुर

मोनें कुड़िरें कल्संकचढ़ाविधि, हिवैतातनैकेमद्विपान  
सुंभूख । मातामोसुं जनकिममेलसी ॥ किमकरुं  
भारूभोजायासुं दातक ॥ जिइलगेखामीचाविनहो  
तिइलगेकिमकाटुं दिनरातक ॥ ६४ सती ॥ बसा  
मालावतीकहै ॥ जिइलगेनिरमलउं जलाचाप  
क ॥ तिइलगेसङ्गकैसुझामण । इरपवीलावश्यैतु  
जतयोवापक ॥ मातामनोरयपूरसी ॥ भारूभोजाया  
महुनिलमोचायक ॥ जिइलगेखामोचाविनहो ॥  
बैठ ॥ तिइलगेपोइरहीचायक ॥ ६५ सती ॥ हिवैनगरमेरीदेसुं चरी ॥ गुंपटकाटोनेंनीचीजोयक  
हुंसतपींगंतचालती ॥ नगरनालोकजोविसङ्गकीयक  
सञ्चनविद्वैष्णवेकामनी ॥ नायविहृणीएदोसैकैना  
रक ॥ पिछाड़ोसैप्रजामिलीघंपी ॥ दूलपरपीहोंती  
थैयापदुवारक ॥ ६६ सती ॥ पोलैलमीरादियो  
खोय ॥ मालुमजिधीरायनेंचायक ॥ दोनुंहायजो  
डोनीचेनमो । अंजयायाहिरटभीकैचायक । रा  
यसामलहरयतहुवा ॥ नगरमिषगारनैकरोशियात  
क ॥ सुनहुएमोकलोपालयो ॥ चाघोतिड़विराजपै  
इखादनीमायक ॥ ६७ सती ॥ कालमैलुंनैसेवग  
कहै ॥ अंजयासासरेजेहुवितेहक । तिएवातकहो  
सर्वमाहनै । रायसामलहूपचापोधादेहक । मुरला  
गतचायधरणीदस्तो ॥ सुर्येगययोकिधीक्रोधविशेष

सरीमक ॥ तिहांखगें अंजणा दृहांरहे ॥ जिहालगौमु  
 भनैचनपाणीतलोनेमक ॥ ५८ सतीरेसी० ॥ वह  
 मालानेतीडीकरे । अंधणवांधनैटेरीछैतेहक ॥ तेतो  
 रणाचाभरणमा हरापुचना ॥ चोरदेपाखकेछैदहरै  
 हक ॥ तेरैषडीरठेरोरही ॥ बाजैछैताजंणारीयतो  
 तेहक ॥ वसुमालाइमसुपभनै ॥ चोरतोपशनजीमा  
 हतोतेहक ॥ ६० सती० ॥ हिवैकालीरेरथयागी  
 यो ॥ कालाईतुरंगजीतरणातेहक ॥ याला हीषक  
 पहरावीया ॥ कालीहिभूसरी दधोछैतेहक ॥ का  
 लीहिमस्तकरापड़ी । अंजणावलमालावैसान्मीता  
 हिक ॥ ६१ सती० ॥ अंजणाचलीपीहरभणी  
 दुपथणोधरतीचतिमनमाँहिक ॥ हिवैचालीयारण  
 उतावलो । आधिाछैयापतणीभूमतेहक ॥ हरवही  
 मैहलदेयीया झारणोरथपाछोधाल्योतेहक । भहार  
 करेअंजणाभणो ॥ झारणोचित्तमाहिचिंतवैचामण  
 दुष्टचकारणमैकीया ॥ मेवनमाहिअंजणामेलीरेषठी  
 मक ॥ ६२ सती० ॥ हिवैसाम्पहीदिनचापम्बो  
 रथयविहार्यीयोरथम्यारण ॥ इधिआहायसुम्भैनभी  
 दृष्टिलासुभनैकुण्ठाधारक ॥ नामज्ञपूजगढीसनो  
 दृष्टिघकाठदृष्टिमरोरातक ॥ सुंधस्तामायकच्छर  
 एतलैसुरजडम्योप्रभातक ॥ ६३ सती० ॥ हिवैअंत्र  
 याकहिसुषोकुदरो ॥ महारामनमैचतिथणीदुपर्क

एही अचुंकोविवेको एवाथक । पश्चकुमारप्रियाव  
सी ॥ पूर्णकिजीनिरणीमनमाहिक ॥ आसनात्मास  
अमलैसही ॥ गलैकैगर्भतणोचतिपासक ॥ एकसुंक  
आयाकायानहोधरे । पश्चनजी, आयारोग्यपैकैचासक  
उद्दस ॥ इजकहीटीनुंपाल्कीनीकली, भाईभाजार्थ  
तपैषरथावदा, वंधवमाहितैसोरज्ञा, चंजणाच्छ्राण्यु उ  
भीकैचायक, चार्द्धमाजाईमिनिजिस्ति, चनविनंति  
यायापोहैवाइक । आगलोलैर्दंताधरी । आशन  
टीधितिशानैषरमाहिक ॥ ७६ सती ॥ इमच्छ्वासो  
परश्चरहींडोधरी । किलहोनदिधाच्यानाषरमाहिक  
टीनयचनमुपविलती । नयणमरीजुपरीयतीतेष्टक  
भूपटपापहोच्यापृती । अग्राण्याचापैकुण्ठतामक  
उभीकैदिगदयामणी ॥ नंगेनिसरमाउभातिगठां  
मक ॥ ७५ सती ॥ हिवैसिलनैभाजायांतिइमकर्त्त  
दार्द्येचापरोच्यापोस्मालक । धूरलगैडाहातीज्ञ  
नक्षता ॥ एहकारीकिस्युषम्बचगडालक । अग्रोतो  
चयलासंकाका ॥ . चंगष्टुमारहिनेलिगारक  
सामवरथावावधापसी, तुगतयांवीरनेकाटभीवा  
रक ॥ ७६ सती ॥ वंधवकिश्चहोनपूछीयो । यज्ञन  
किलहोनहोकीधोरिमारक ॥ जिलदींडीकैकुण्ठयां  
सती ॥ तिस्तुमोहितप्रधानमुदियादृवारक । लोका  
रोच्यासंगकिमङ्गै । चंद्रष्टानेतीडोरायैप्रसां



एहु त्रीचर्चुंकीवेवालोएवायक । पश्चनकुमार्गिरचाव  
 की ॥ पृष्ठकिञ्चिन्निरखीमनमांहिक ॥ आमनार्ताम  
 अमलैसही ॥ गलेहैरभतगोचतिपानक ॥ एकलंक  
 आदाकायानहोधरै । पश्चनज्ञः आदारोरापैलैचासक  
 ७३ सं ॥ इनकहीटोनुंपाणीनीकली, भाईमाजायां  
 तपैरपरजायथा, वंधवमांहैमारज्ञा, चंजणांचंगैउ  
 भीहैचायक, आईमाजाईमिनितिहां, मनविनांति  
 राधापोलैवंडक । चांगलालैटैंतांधरै । आयान  
 दीवितिलैपरमांहिक ॥ ७४ संती० ॥ इमचञ्जुषां  
 परपरडोडोइपी । किष्टहोनदिधाच्यावापरमांहिक  
 दीनवचनसुपवीलती (नयष्टकरीलुपरीवतीहैक  
 भूपत्तयाकरोआकूली । अगयांगोचापैकुण्ठांगक  
 उभीहैटिल्लटयामणी ॥ नंपेनिमरमाउभोतिगठां  
 कक ॥ ७५ संती० ॥ हिवैसिलनंभाजायंतिइमकर्ज  
 याईवेचापरोचापासंभालक । घुरलगैडाहाजोल्ल  
 नहृता ॥ एहकरणोकिस्युकर्मचगडालक । अगोता  
 अयज्ञानंकाकरा ॥ चंगणैउभारहिनेलिगारक  
 अभ्यरच्चायागावचापसो, तुमतण्डिरनेकाटसीवा  
 रक्ष ॥ ७६ संती० ॥ वंधवकिष्टहोनपूछीया । चुञ्जन  
 किष्टहोनहीकीधीरमारक ॥ किष्टदोंठीलैचंजणां  
 संती ॥ तिछांप्रोहितप्रघानमुदियादूवारक । लोका  
 रोक्रासुंगकिमझबै । चंजणानेतिडोरापैपरमांहिक

चाहरभायक्ति हं ईनहो, एहयाकर्म उद्दै हुवा चायक  
७७ सतो ॥ चंजगा नै देखि आवती ॥ लोक आहा  
देयै किं पारहक । घरमेको ईचावण देवै नहो । बसते  
विलोक्य विवश प्रकारका ॥ चंजगा दृष्टप्रेतै वणा ॥ अं  
णै को वाजो क्षै पहगये आरक । दुष्पर्माणे दुष्पसालै वणो  
चमरसुषरे मनसं छिच्या आरक ॥ ७८ सतो ॥ छिच्य  
चञ्चला तिसारिटक वसौ ॥ जलालै ईचायि माझ वतो र  
क । रायकुमरी पंगो पोया । मीतलु भुतमनिरम  
नोरक । वतातो चंजगा कहिती हमै । नगरमाहितील  
हीपी चुर्पं लक । विलवा छिरजलपी वसू ॥ रहातीले  
मंडिरावापनी चंचक ॥ ७९ सतो ॥ नगरधाहिर  
जलवावरे ॥ चंजगा वस्तमाळा मैक हिलै चंचमक । गङ्ग  
नदनमोटी उजाइमे ॥ लंबाडी पर्वतविषमोटाम ॥ त्रि  
चंचुर्यं छिरणमसं वरे । रातदिवसनीय वरमायक  
मानपकिमुखन ही दिलोये । तिनवर्माणे हितुं मुखान  
कै ज्ञावक ॥ ८० सतो ॥ छिच्येसामाळा तिचाय  
मरे ॥ चंजगा नै वचनको दो प्रमंगक ॥ दीनं गधी  
तिर्हं दीनिकसौ ॥ बंडमाहिराजती मोडकारी शं  
कुरक ॥ चंचेहवर्म तिरुच्चदरो ॥ जो दिवै परवतमर  
मर्हतं व यसिर्हं चंजगा मर्हो परवतमायने विटे एवं  
मर्हतं चंच ॥ ८१ चंजगा विनमर्हाहिर्हं चरी । नोप  
मर्हते रुद्री लोटिरुद्रै एमर्ह ॥ चंजगा नै चाहिरहादल

रायकिधीचतिभुदीजीकामक ॥ आगटेवाडीरेष्वर  
 ष्टरे ॥ आवनहिद्विधिकिष्टहीधरमाहिक । पेटनो  
 मुचीनेपरहरी । रायनोचकलगईटंकायक ॥ ८२  
 सती ॥ हिवैनाताकहेरेदामोभर्णा ॥ अंजणानेजो  
 चिराहिकिष्टहीठामक । दासीकहेवनमैगर्द ॥ माता  
 मनमाहिचिंतवैचामक । अंजणाटपर्माहरी । बालु  
 पष्टहुंतीचतिष्ठपोरागक । हिवैवनमाहिमंडाडि  
 कविष्णासमो ॥ इमचिंतवीनेधरेतुष्टपारक ॥ ८३  
 सती ॥ नितमोजनजोमतोरेशालका ॥ मननेगम  
 नास्थारुहोचाहारक । मनमाहैफिकरैबलो । मेह  
 रमेनहीउजाइमेजायक ॥ चनपाषोकिमपाममो,  
 मेमनमेलीष्टोपरेकीर्दरापसोवीरक ॥ इमचिंत  
 विनेष्वदीचिंताहरे । रीयतोचांचांमेचुकाढतीनि  
 रक ॥ ८४ स० ॥ हिवैष्टमालाइमठधरे ॥ बार्द  
 घंरीवामद्वैमूढगिशरक, मूरपदीमाताछेतुमतपो  
 भावनेष्वकसुनटिसुलिगारक । चंगमैनहीरापिरे  
 इक्षडि । कंलहरिमुष्टनपूछोरिकायक । बार्दघंरा  
 पीहरेलपरे । कोर्द्विधिंतिष्ठसकिष्टहेज्योचाष्टक,  
 ८५ स० ॥ अंष्टपाकहैसुटमुंटरो । मांइरीवामद्वै  
 चतुरमुचांदक । माताविष्टचष्टतिष्टदी । भार्द  
 मांइरीवामद्वामुष्टमक । पिष्टपापलैमाहैरेष्टतिष्ठं  
 उमनमाहैसुखनरोसनचोष्टक । चापांपूर्वपून्धकी

धानहि । गमङ्गाराणैकरज्ञारोदोगफ ॥ ८६ म ।  
 हिवेराजारंगिकनेश्चाद्यने । वालेमुखधं पहिति  
 नक । चिताकराकिल्लकारगों विठोचापाजोगिनही  
 कुर्गेभक । काट्राचारकार्यदणकिया ॥ अैहिविद्वाषो  
 गाल्लराकुलरमन्नारक । उपाछ्नीश्चैष्णवरेष्वज्ञा  
 निजपारनिनारण्डेहिचनाचारक ॥ ८७ मतीरे ॥  
 हिवेगरगरगुफासंहस्तांजिवता ॥ तिहंदिठोडेम  
 निपरध्यानयरधीरक । निरदोपश्चागारपानाता । ति  
 पजपवपशारंसीपथ मरोक, चरधज्जनिकरीश्चागव  
 श्च्युज्ञात्यभेट्यातमुपायक, चातिदृष्ट्यसाहित्याद्यै  
 इद्या ॥ भव२हेप्यम्यागितुमतयोमरणा ॥ ८८ म ।  
 ॥ ८९ शाथर्जाडीश्चंशगाकहै ॥ पुर्वकिस्तुकियकर्मच  
 उत्तानफ ॥ किमाकजीमानीजाएरै ॥ ईश्वभवमेश्चापि  
 श्वणस्त्रीचालक ॥ सासरास्तुकाढीभोभणी ॥ पोइ  
 ररापिनहीपरमाहिक ॥ आपकिरपाकरीशोऽपि  
 गागल्लार्दिस्यंधदेवैनिसुषायक ॥ ८९ मति ॥ हिवे  
 माध्यकर्षंवाईसामला ॥ पाछियभवरोकझंदिरतंतक  
 धारे शोकझंतिकिपशावति ॥ शायकधर्मप्राप्तिक  
 रघंतक । भीँहरघपघथातिल्लने ॥ शेवेरिपाडीस्त  
 नेस्तुपियैतिइक । तिरेष्विष्वासिकउल्लवलि । दुष्प  
 चलोधरतिगनमाहिक ॥ ९० मति ॥ धांहरिसिक  
 रेप्कनिंहेडीर्गेतो जोसाधेवितिग्ननगरमारक

तोवांदीयांपैहलीतेहनै । अनपानीनोङ्गंतोपरिहा  
रक ॥ विज्ञाएकीधोतिष्ठातिष्ठणो ॥ ज्ञवतेपुचपा  
छोटीयोस्तंपक । अन्तरायपडीदरसणतणीं । तिण  
सुंदंधगईयारैकमरोरामक ॥ ६१ सती० ॥ कांल  
कितायकबीतांपछें ॥ सांघअ्यांच्चाईतिणनगरमभा  
रक ॥ तिवांणीसाभलतेहनी । वैरागसुंलिधि॒संय  
मभारक । तपस्याकरिष्यणसणकीया ॥ आलोयोवि  
नांएतलफेरक । कोधुप्रैकमनस्तुठियै । तेरेंधडीरा  
हुवावरसतीरक ॥ ६२ सती० ॥ सींहरयपुचतेतप  
करी । तुझकूयेश्वापलीयोश्वतारक ॥ साथिपडोस  
षदुपसहै ॥ तेपिनचोरीनाफलविचारक ॥ पञ्चनजी  
वरणासुंजूधकरी ॥ पाछाश्वावसीनिजघरमभारक  
६३ सती० ॥ एसाधकह्योसंतोपदा ॥ ओरनहीको  
ईकारजलिगारंक ॥ बीजासाधुनेनिमक्तभापणोन  
हो ॥ एतोश्वागमविहारीहङ्ताश्वणगारक ॥ त्वांक  
द्योउपगारणांणनै ॥ करदियैतिहांधीउग्रविहार  
क ॥ भारंडपंथीतणीपरें ॥ शाचारपालैलैनिरन्ती  
चारक ॥ ६४ सतो ॥ हिवैतिष्ठकालनैतिष्ठमै ॥  
तलैटीश्वायनैगुंजीयोसींहक ॥ ज्ञवजीवजासपांस्वी  
धणी ॥ घड़हड़धूजनैपामीयावैहक ॥ तिणहीमि  
हतणोक्तदसाभल्यो ॥ चंजणांभयपाम्बोतिष्ठवारक  
जवशस्तमालाइगडवरै ॥ वाईदेवगुरुर्धर्मसुनरोनय

कारक ॥ ६५ सती ॥ हिवैवसुतमालाविरपेंवढ़ी  
 अंशण्सासागरीक्षधीसंवारक ॥ नामजपेंजगनाथ  
 नौ ॥ जानैरेत्यानचढ़ाअणगारक ॥ चिंडुंगतिजी  
 यखुमावति ॥ च्यटैसरणाचिंतवैचितमभारक । कहे  
 कैहरींखटोकायाहरे ॥ पिणमाहरोधरमनलेवंजि  
 गारक ॥ ६६ सती ॥ कहैवस्तमालाइजलचरै  
 कहैअंशणामाइसतीकैनिरधारक ॥ झोटैसुबदहि  
 खाकरै ॥ कोईदेवीआवीदूगवारक ॥ कैरुसज  
 नहैवैअंशणांतणो ॥ तेपिणवेगमुंआवज्जोधायक  
 उपसर्गपनीचतिवलो ॥ यसुतमालावैजैएहवीवाय  
 क ॥ ६७ सती ॥ तिणवनमाहिअंतर्जच्छरहै  
 तिवारजोजनतणोखखुवालक ॥ तेजचाकहैजच्छणीभ  
 णो ॥ आपणैसुरणैआवीदोयथालक ॥ तिणमुंरक्षा  
 करांचापाएहनी ॥ इमचिंतयीसादूलोरुपकीयैत  
 इक ॥ तिणसादूलासींहनैपरमाधी, काढ़दीयादूरव  
 ननेकैइक ॥ ६८ सती ॥ साहजदेईअंशणांभणी  
 देवतावैखैकैएहवीवायक । सतीयामाइतुंनिरमली  
 धांरागुणप्रामीमुक्षानहीजायक ॥ हियैकलंकव  
 तरसीताहरो ॥ कुसलैआवसीपथनकुमारक । यले  
 मान्मोर्धाहरोइहाआयमी ॥ तुंनिचंतरहैइणवनह  
 मम्कारक ॥ ६९ स ॥ एहवीपथनसुग्नीदेवतातया  
 धनमाहैंदीनुंरहैंथवीइक ॥ बनफलफूलतिहावाय

रै ॥ जिनघर्मतयोंनहींजोपेरैगिहक ॥ संभवतपा  
लैनिर्मजा ॥ अहोनिसक्षरैछैजिणतयोंजामक । तप  
स्थाकरैअतिच्छाकरी । अंगलांकाटैलैसंचीयापापक  
१०० ॥ सतीरेसोरोनशिअंजणा ॥ हनुमंतकुवारक  
१ ॥ चेदजाभधूरथएझो ॥ पुण्यनच्छव्यायीयोका  
रक ॥ रातगपाछलापि इरमै ॥ अंजणात्रभीयोह  
नुमंतकुवारक ॥ असुचटालोतिगच्छमरै ॥ दासी  
नैकहैअंगलाचांसफ ॥ जहोछवकरसोकुणाएँहना  
कटकमेंगयोछैअपणोन्यामक ॥ १०१ स० ॥ चांद  
भींरातप्रनिमतयों ॥ अंजणाकारधरबैठोछैनंदक ॥  
चंचलचपलसुहामणी । दीठांपामेंघणोहरपच्चाण्ड  
क ॥ हरपवोखावेरमायडी ॥ कुमरतयोअजेछैलधू  
जीवेसक ॥ तारानैताकैरेयालुडो ॥ आंगैकोचंदनेको  
घजपेटक ॥ १०२ सती० ॥ हिवैसामोअंजणामती  
तयो ॥ सूरसेनरात्तिहनोनामक ॥ देसन्तरज्ञाय  
नैपाछ्वोवल्लो ॥ ओकासेंविजागवंप्यातिगठामक ।  
घनमाहिदीठोवेवालिका ॥ ईचरजपामीनैमोकली  
नारक ॥ जशमामीयेअंजणाउलघ्या ॥ नैणामेछुटी  
लैषलतयीघारक ॥ १०३ सती० ॥ गर्जैलगीविंशु  
चरडी, ऐनलैनासोआयीततकालक ॥ अंजणाउल  
पिनैमिल्लो ॥ अंजणारोवैछैआसुङ्घारालक ॥ हील  
सुंचलगीहुवेनहो ॥ बालकशिमगलैविलगोहैता

कारक ॥ ६५ सती ॥ हिवैयसतमाला विरपें चढ़ी  
 अंजणां सागरी किधी संवारक ॥ नामजपें जगनाथ  
 नौ ॥ जागैरेध्यान चढ़ा अणगारक ॥ चिङ्गं गतिजी  
 यखमाथति च्यारै सरणा चिंतवैचितमभारक । कहे  
 के हरीं रुठो काया हरे ॥ पिण्डाहरो वरमनलें वंकि  
 गारक ॥ ६६ सती ॥ कहैवस्तमाला इमठ चरै  
 कहै अंजणाभाहा सती कैनिरधारक ॥ जोटिरेसुबदहि  
 खाकरै ॥ कोई देवदी आवी इणवारक ॥ कीर्त्सन  
 नहो वै अंजणां तणो ॥ तेपिण्डिगसु आवज्जो धायक  
 उपसर्गपनो अतिषयो ॥ यसतमाला विलै एह श्रीवाय  
 क ॥ ६७ सती ॥ तिषयनमाहि अंतरण चरहै  
 तिवारजो जनतणो एखुवालक ॥ तेजचकहै जचणीभ  
 णी ॥ आपणै सरणै आयौ दोयवालक ॥ तिषसु रक्षा  
 करां आपाए हनी ॥ इमचिंतवी साढ़लो रुपकीयैति  
 हक ॥ तिषसाढ़ला सीं हनै परभायी, काढ़दीयै ढूरव  
 ननें क्षेहक ॥ ६८ सती ॥ साहजदेव अंजणामणी  
 देवतायै लै कै एह श्रीवायक । सतीयामाहि तु निरमली  
 धांरागुणप्रामो सुकाद्यानही जायक ॥ हिवैकलंकव  
 तरसीता हरो ॥ कुसले आवसी पवन कुमारक । यसे  
 मांमो याहरो इहाधाय सी ॥ तु निचंतरहै इणवनह  
 मभारक ॥ ६९ स ॥ एह श्रीवसनसुणी देवतातमा  
 यनमाहै दोनुं रहै अवीहक ॥ वनफलफूल तिहावीत्र

रोद्वन्मर्चरग्रो ॥ साहमावरमेतिहावागनामैहक  
 पिणपवनजीपगनहीचातरै माहेमाहिमनुष्यसुवा  
 धखोतिहक, वरसदिवसविग्रहैरघ्नी । पछेंमाहेमाहे  
 ज्ञेलकियोताहिक ॥ अंगादरताईरांवगतणी । पव  
 नलीहरयपाम्बोमनमाहिक ॥ १०८ सति ॥ हिकै  
 कटकश्रायिरेलंसाभणी, राजारोत्तणनेंकीयोज्ञारक  
 उधरायणवरुदवागाच्छापीया ॥ बलेच्छाप्याहैसोभता  
 घणासिणगारक ॥ कैयकद्विनतिहारापीया ॥ पछे  
 रावदलमीपदिधीतिष्ठवारक, पवनजीश्रादगाखाभणी  
 तिश्रायोहैनिजनगरमारक ॥ ११० सती ॥ पव  
 नजीकुसलेधरच्छावैया ॥ मातपितातण्णलागकैपा  
 थक । जेतलेमाताभोजनकरै । तेतलैच्छणानैधर  
 णायक ॥ शुनामैहखनेंमालीयादेपीया । कृरलैहैति  
 हाँचतिष्ठणाकागक ॥ पुरवदीतीवातकानाँसुणि  
 जवयवनरेंलागीहैचतिष्ठणोच्छागक ॥ १११ स०  
 हिकैपवनजीतिहांधीनीकाल्या ॥ मातापिण्णच्छाईला  
 रेतिष्ठवारक ॥ वाँइभालीपवननैद्रमकहे । हियैडं  
 तीजीमोच्छाहंहीच्छाहारक ॥ हङ्गवज्जनैच्छणमंगाप  
 सु ॥ पवनजीसाहमेनेलीबैरेतांमक ॥ वाँलैडाय  
 माताकनै । गयाछेंराजामहिंदनैगामक ॥ ११२ स०  
 हंहवैमातारैबेसुपढ़ाकनै ॥ कांमवमासिनहीकिधीरे  
 एहक ॥ दलभणीजननहिमोकल्यो ॥ अंजणानेन

क ॥ जयथालौमैवैसागिधीरपै ॥ यादौहित्परयु  
तणीश्चासक । १०४ सती० । हिवैचंश्चाकहैमा  
भिषि । गायेआयेभाहरेअण्डुतोआसक । तिण  
‘सामराथोकाढीमीभणी । पिहरमैकिणडोनही  
धीसंभालक ॥ यन्नेशांगदेवाढीरायप्रेरपरि ॥ तिण  
रणेआईडुंयनहमभारक ॥ गामाजीपापपीताँप  
ता, करगांनकिधीराहिरीकिणडीलगारक ॥ १०५  
ती० ॥ हिवैमविगाणगैमंचरा ॥ चंजलारैपि  
मेहण्डन्तकुमारक ॥ टटातिगमोत्तरीर्भमको ।  
हटोनैचंगलटिधीछैफालक ॥ तोडीमोत्तरीइमै  
रखी । अंक्षामरछापामीतिणवारक । तयमामीमे  
इपुचमणी । शांगमिल्दीचंजहीयैपासक । १०६ म.  
बांहडालौवेटोकरी । मामोयोगैतिहपिलरमालक  
कहैमप्रटेममीहंकिररी ॥ पिणएहथाकटैहीमटेयो  
वालक ॥ एहयादचनकहैचंजलभिषी । आयेक्षै  
अंपाटणमभारक ॥ करेमहंकुछत्तिथिं ॥ नाम  
टीयोजणमनकुमारक ॥ १०७ सती० ॥ चंजका  
हयमंतराइरहै । पवनजीपहुंताछैर्कापूरिशावक  
निहारा इण्ठामानुमजीकिधी । जहराप्रकृष्टिहै  
हालौरायक । पवनभीआठराजामयो । द्विशेषपुरी  
आवहरैमैलोदक । वालराजानेहटायनै । वाला  
हालौराहुंप्राहुंदीयापक ॥ १०८ स० । हिवैमेहु

रोद्दनमंचरग्नो ॥ माहमावरमेतिहावाग्नामे हक  
 पिणपवनजीपगनहीचातरै माहेमाहिमनुष्यमवा  
 धणीतिहक, वरसदिवमविग्रहेरद्धो । पक्षेमंहामाहि  
 मेलकियोताहिक ॥ च्यांगवरतार्द्दर्शावगतयी । पद  
 नजीहरपयाम्योमनमाहिक ॥ १०८ सनि० ॥ हिवै  
 कटकश्रायेरेलंकाभणो, राजारामणनेकोयिजूहारक  
 उपराशयावस्थयागाच्चापीया ॥ बलेच्याप्याक्षेसीभता  
 घणामिष्टगारक ॥ क्षियकट्टिनतिहारापीया ॥ पक्षे  
 राहपसीपदिधीतिष्ठारक, पदनजीचाटगणाभणों  
 तिच्छायीक्षेनिजनगरमभारक ॥ ११० सनि० ॥ पद  
 नजीकुमलेष्ठरच्छापे या ॥ मातपितातयैलागःक्षेपा  
 घक । जेतले माताभेजनकरै । तेतलैच्छंजयानैष्ठर  
 जायक ॥ मुनामैहखनेमालीयादिपीया । कुरलैक्षेति  
 हांचतिष्ठणंकागक ॥ परवदीतीवातकानंसुण  
 उपवनरेलागीक्षेष्ठतिष्ठणोच्चागक ॥ १११ स०  
 हिवैपवनजीतिहंरधीनीकाल्या ॥ मातापिणच्छार्द्दना  
 रेतिष्ठवारक ॥ वांहभालीपवननैदूमकहे । हिवैडं  
 तीज्जीमोच्चारुंहोच्चाहारक ॥ डंबझनैच्छंणमंगाप  
 सुं ॥ पवनजीमाहमीनेजीवैरेतामक ॥ वांक्षेद्वाय  
 माताकनै । गयाक्षेराजामहिंदनैगामक ॥ ११२ स०  
 हिवैमातारेवेमुपडंकनै ॥ कांमदमासिनहीकिधीरे  
 पहक ॥ दलभणीजननहिमोकल्यो ॥ च्छंजयानेन

ज्ञोराधोरेहक । काषोरेवुधगातेतमो । वीनुगतो  
 राणीचिंतवेणमक । धिगमुभृणीपतभणी । यैपा  
 सलिकिधि। अतिभुद्गेत्रकामक ॥ ११३ म ॥ इत्ये  
 प्रवनजोक्तैमंशैभणि ॥ इंसासुसमरासुकिमक  
 प्रणामक । गौहरोमासानेप्राभणि ॥ तिग्रसुसुपर  
 नेगर्माणीमामणा । इयैकुंडचैहिसुरेकिमधीमसु  
 दिलगिमनेयातकर्माकेमक ॥ यत्तेचंजाणार्णणी  
 भोक्तपरै ॥ किमयिताघोनिहरथनेप्रेमक ॥ ११४  
 अनीरेमिरामणि ॥ एंचोत्तैशुकोक्तारजो ॥ ए  
 पतोगथोयकटत्तमभारक ॥ लंगेशुकाट्टीकंजनाम  
 थी चापरोटामनहीलैलिगारक । इमकप्रापनकुन  
 रामणी चकरमेलीयोनगरमङ्गारक ॥ यहैप्रवनशी  
 खंरथयथारीया । अवचंजगानेपोहरैसुर्दुचिंताचपा  
 रक ॥ ११५ म ॥ महिंदकहेहु बाहापायेयौ । रुदु  
 दुष्कारजश्चीयोर्जायक ॥ लंगिरमोक्तमाँडगा  
 णी ॥ दिष्टाठोनहोकोरेष्टुर्गुर्जामक ॥ नेहा  
 ल्लोक्यनरलीकहै ॥ तोमाहरामगरीनुतरमो  
 रीमक । मरकमीयोमैयोद्येयी । उद्येदुष्टकमीयी  
 किमद्युरीमक ॥ ११६ मनी ॥ प्रवनशीदंषपधारी  
 यो मंभवमालुमेविषद्दमोभालुक ॥ पेटकुरटीन्  
 डःथपै ॥ उद्येयायिनकिहंगारालह, मतमंडु  
 द्यमेदरहौ । अंष्टेकोईजीरमुक्तागल्लैवायक ॥ अन

यानोदुपद्वैष्टयी ॥ तिमरबोलैहौरोवतीशायक ॥  
 ११७ सती ० साईसेन्द्रालैर्चतुर्गली ० सुमरोज  
 बार्दनेसाइनोधोजायक ॥ योहपमरोदानभिल्या  
 दोनारेदुपद्वलीष्टमाहिक ॥ जडपदनजौकहेयद्वा  
 भयो । तुमपविनैकाठोछैहनत्योमायक । एटोम  
 नहैमुख्यांहरी ॥ जवराजारु पाछोयोख्योनहीजा  
 यक ॥ ११८ सती ० ११९ डिवेपदनजैनेनिजपरच्चांखनै  
 मरदनकरनेकोषमोनानक । बलीचैवाचंदनचरची  
 या ॥ गैहस्यांवस्तपहेरयामधानक ॥ पल्लेमोजनमड  
 पश्यायनै ॥ पर्खमीयामोजनविवधपक्वानक ॥ पौष  
 पदनजोकवैभरैनहो ॥ अंजयांउपरलागरह्योच्चित  
 रम्यागक ॥ १२० सती ० १२१ पिलपवनजौमनझाहैचिं  
 तवै, शोपचज्ञायोङ्गवैतोवडाईजीघायक वस्तुमाला  
 पिलटीसैनहीं एकविचारकरेमनमाहिक । अंजया  
 रीभोतिदद्यमर ॥ । चिंतासनकैकरेजीघपारक ॥  
 कहैहुंपापयोतोमोटकी ॥ मेष्टंजनानेनराधीरे धर  
 हमन्तारक ॥ १२२ स ० १२३ डिवैमालानीसूतारेनाइन  
 डि ॥ तिननेपवनजीकिघोछैपोलमभारक । कहैया  
 रींनुयाज्ञीस्तुकरै ॥ तेलदनकरीनेवोलोतिएवारक  
 भातपितानिवंधवस्तु ॥ सगलाईकीष्टाछैकर्मचंडाल  
 क ॥ अंगरनराधीयादिशडि ॥ क्लांच्चुर्णीनेवा  
 तीततकालक ॥ १२४ सती ० १२५ एहजावचनसुष्टी

यामाकतणा ॥ पवनजीदुरप्फेकटीधिआलक ॥ जहें  
 द्ररायपगामेंचायपझो ॥ तवमंचीकहेतुतोभुरपया  
 लक ॥ कलंकसुधीकीधिनही ॥ विगरविचारगाका  
 ढीरेवालक ॥ अकलभष्टहइताहरी ॥ कटुकवच  
 गाफङ्घातिणवारक ॥ १२२ सती० ॥ डिवैप्रहमा  
 मंचीकहेयवनने ॥ वैलैकैसुदयथकोएहवीवायक ।  
 उठोस्खामिकिमवेसौरह्या ॥ अंजणानीपशरकरा  
 विगाजायक ॥ मुद्छैकेअघवाजीवती । सुखदूखमो  
 गवैकैकिणठामक ॥ एहवावचनसुगोमंचीतणा  
 अंजणानेदानुजोवाचाल्याहैतामक ॥ १२३ सतो  
 री ॥ अवगहिन्दरराजापिणसाथ्यहुवी । वलेपह  
 लादरायआयेतिनेसाथक । वलेमातामिणआइ<sup>१</sup>  
 रीवती ॥ साभलपुचएकमाहरीधातक । अम्हेपवर  
 करास्यांअंजणातणी ॥ घेतोजावीनिजनगरभमा  
 रक ॥ नारीकाजलाजछेड़ेमती ॥ पवनजीनहीमा  
 नीवातलिगारक ॥ १२४ सती० ॥ तवअनेकविमाण  
 चखावीया ॥ बलेसूरमापुरपफेरयाअसयारक ॥ ठाम  
 ठामजोवैअंजणामणी ॥ सुपसुवीलैकैपवनकुमारक  
 जोसतीलामैतोजीवसु ॥ नहीतोअकालेकरदेसुजी  
 कालक ॥ देसपरदेसफौरतांयका ॥ अंजणासुणीकै  
 निजमोंसालक ॥ १२५ सती० ॥ जयपवनजीचाल्या  
 आगलै । पाछैआजैजिसगलोजीसाधक । अधरुना

मालायेंपवननीनेटलाघी । कहैंचंजणानैचाव्यौछै  
तुमतगोनादक । जबचंजणाचायपायेपड़ि । पोला  
मेवेनाड्डोहयवंतकुमारक ॥ १२६ सती० ॥ वसन्त  
मालाचायपाएपड़ि । हीयासुभिडिछैयपनकुमारक  
कहैमिवादुर्गुमकिनमह्या । किममहोमाहरिमा  
यनीमारक । किनकरीवनफलबींखिया । किमकरी  
रहिवनहममारक । किमकरोकालगमाविया । कि  
मवरीपाल्लौइगवंतकुमारक ॥ १२७ सती० ॥ सा  
मिजीचापकटकमेपधारीया ॥ मासरैपोहरन्हानेटो  
योजीछैहक । तिष्ठुतीमैवनमैगर्दै । यनफलभव्यनै  
काढोयादीहक । तिंडामोटामुनिवरभेटोया । बले  
देवताकीघीकैहमतगीमारक । रातद्विवसधरमपा  
गताँ । मासीलैरुचायीर्दननगरहभारक ॥ १२८ स.  
वलेवसन्तमालाच्यनेचंजणा ॥ पवनमेवालैछैघीर  
धूगीचायक । आपकोमकटकमेसंचरा । किमनही  
राजावरणताचायक । जबपवणकुमारद्विकर्दै ।  
नैवररराजास्तुकीयोजुहतेयक । जबपावलागतेमा  
जाहवा । घीतफतेकरचायोकुपयक ॥ १२९ सती०  
हिष्ठंचणासतीतिष्ठथवसरै । सासुशुगरनेलागी  
घोपायक । जबसुमरोचायाचासुभरै । गैदलंकदै  
दैनेकिधीचीचन्द्रायक ॥ चंजणापायनगीकहै । वाय  
घीकेमकरीछीविलायक । दोसनहीलैतुमतयो । पो

तैक्ष्माहरावोहलापापक ॥ १३० सती० ॥ यत्न  
 मातपितासु जायमिलीं ॥ भाईभोजांयांसु अतिथ  
 णोनेहक ॥ मातपितातेरोद्वेषणा ॥ अंजणामात  
 पितानेकहिक्ष्टैहक ॥ येचिन्ताकरीकिणवारणै । यो  
 तैक्ष्मीमाहरैयोहलापापक ॥ ३० सती० ॥ तिथ  
 कारणमेदुखभोगव्या । मूलनकरजोकीदूसंतापक  
 १३१ सती० ॥ हिवैहच्युपाठणचालीया ॥ अंजणानै  
 भामैआपिधणीआथक ॥ साथैच्चायोपडुचायवा ॥  
 चतुरंगणीसेनालैसाथक । साथैतीपरजाअतिथियि  
 रतनपुरीआयामीटेमण्डायक । उद्धरंगजनमाईथ  
 तिथणो ॥ घरधरयरत्याख्येकोड़कात्यायक ॥ १३२  
 सती० ॥ हिवसौख्यदैर्मामाभणो ॥ अंजणासतीनै  
 यदनकुमारक ॥ सुखभोगवैसंसारनो ॥ मोहेमाझि  
 खगीरहीमीतिआपारक । कालकिरीकगर्यापछी ।  
 राजाराणीखरिगांण्यामंसारक । राजदैर्मयनकी  
 भणो । मोटैमण्डायलीधिसंजमभारक ॥ १३३ स  
 पयणनरिन्द्रायमोगवे, अंजणाराणीसुहैतविर्सिपक  
 इष्यंतकुमरविद्याभणो ॥ बांगरीआदिविद्याभणो  
 अनेकक । चतुरविच्छणअतिथणो । देसविपरदैस  
 मैझदीजीविद्यातक । यसंतमालारीमानवधारीये  
 सगव्याईमुखोकरतेहनेयातक ॥ १३४ सती० ॥ हि  
 यनकणाज्ञातिथअवसरे ॥ आपथामुखनैजाणीम

शोरक । जनमाहिधरेचतिष्ठभिमानक । तिष्णलंका  
भये दृतगोकर्णी ॥ जोधारै जुहकरवातथोभायक ।  
तिष्ठोजासुभटद्वलमोकर्णी ॥ तुम्हे एकरसुजायोमुभ  
चायक ॥ १३५ सती ॥ रावणमेनामेलीपणी । ए  
कतिहुमेखोरतनपुरीमाहिक । जदपष्टणायजावा  
नेसजङ्गवा ॥ लघङ्गलयन्तकुमारवीलै एहवीयायक  
फट्टकटकमाहिड्जावम् । जयचंजलापवणजीकहे  
है शायक । पुपतुञ्चलोशालकचद्दै ॥ फटकमाहिनही  
ताहरीकामक ॥ १३६ सती ॥ इण्वेतहठकरचा  
खीयो । मंहिदपुरीजायकियोजीहिजायक । तोनप  
हरटलश्चाफर्णी ॥ दन्वनवाघ्नीनानानैजायक । भूर  
मिनराजाचायहार्जीयो, दन्वयद्वोहिनेकीयार्जीपरणा  
यक ॥ कहेमाझरीमातानैरायीनेही ॥ तिष्णकारण  
मैचायकियोमृग्यामक ॥ १३७ सती ॥ हिवहर्णवं  
तदायिरालंकामध्ये ॥ साझमोथायिद्वैराश्वरायक ।  
इण्वेतकुमारनैटिदम् । रावद्वदानीदिचतिहरपचा  
नन्दक । दीड़ाम्हालीनेहर्णवन्तगोकर्णी ॥ दिजावि  
स्त्रास्त्रायतिपदारायक, साह्नौचायिकटकहरने  
दुहर्णविष्टोमाहिक ॥ १३८ सती ॥ राव  
पर्णीमिन्दादिच्छीकरी ॥ मीपुष्टद्वदनाचाह्नातिष्ठ  
चारक । चुहरदामागातिहर्णमै । लोहनार्दनुकी  
बांटेचंगारक ॥ दसीगोदानैचान्दनहरदा ॥ काम

चायायद्वारजोधारक । जवरायणकीसे न्यानासीगई  
 सेठोउभोरह्यो। हयंतकुआरक ॥ १३६ सतीरेसी०  
 यणालीककहैहयंतनै॒ तुमातपितानै॒ अलुपायनोया  
 लक ॥ तिगसुती॒ नै॒ रणमेभेलियो ॥ कठकमैत वरण  
 सु॑ जुदकोयांकरजावलोकालक ॥ वलतोहयंतइम  
 कहै ॥ वरणनै॒ पुचमिलीजावलोसाधक ॥ वाताकीयाँ  
 सु॑ पश्चरनहोयलतणी । यवरपडै॒ रणमेवायराहाथक  
 १४० सती० ॥ यानरोविद्यामाधोकरि ॥ वानरनृप  
 कोथातिगवारक ॥ वारै॒ जोजनमै॒ हुचाटिकहिता ॥  
 तेणोनायावरणनोफोजसभारक । वाणाकतुहलकि  
 यावरणनोफोजमै ॥ यलेकावियुक्तविकुर्व्योतिगवा  
 रक ॥ से॒ पुचवरणराजातणां ॥ वाधलीयातिगपूँछ  
 मजारक ॥ १४१ स० ॥ यारणराजायहैहयवतनै॒  
 त्वानरीविद्यानेमेहदेहरक ॥ पह्येजीतपामजेरणवि  
 द्यै ॥ तीहंजायंतानेमोटकीसुरक ॥ जवहयंतवि  
 द्यामैलियानरी । मूलगोरुपकरोमेलैकैवाणक । जय  
 वरणराजइमचिंतवै ॥ एवालकद्रौमैहैयाहावलं  
 वानक ॥ १४२ सती० ॥ हिवैजुहकोनैवरणराजाउ  
 टोयो । हयंतकुगरन्तुमाडीछैराहक । दिनुजगा  
 हायचालवै ॥ तिहामुष्टनावाजिरद्यापरहारक ॥  
 रावणराजातिगच्छमरै । हयंतनै॒ उपरकोयीहा  
 थप ॥ जयहयंतवरणराजामणी ॥ वधीनैनाप

दोदीरम्भमाइक ॥ १४३ सती ॥ हयवंतवंधपतो  
 डुताहर ॥ ज्ञोरावपराजारेलागितुंपायक ॥ जपव  
 रथकहैंदितरागतेदिना ॥ शोरराशायसंदुनहोजा  
 यक ॥ चारिचलेनोमाहर ॥ तवहयवंतवंधपतोगड़ि  
 यातासक । यरथलोयोचारिचवेगगसु ॥ तिखरामु  
 खनेराजादीयोरादपरायक ॥ १४४ सती ॥ रावण  
 हयवंतनैप्रमंसयो ॥ तंकुरदडायारीलडुजीवेगक  
 तेनेटाराजानैहठायोद्यो ॥ रीझदैर्ज्यायालंकनरेस  
 क ॥ परमादभाष्यजीञापश्यो । सीघदैर्जुनमानमत  
 कारक ॥ यलैहयवंतजोटाराजातगि ॥ हयवंतवरए  
 काहजारक ॥ १४५ सती ॥ पवननरिंद्रराजाभोगवै  
 जानेतीराणीचंजयानारिक । दसन्तमालासुंहितच  
 तिइण्ठो ॥ वलैनानतोलैहयवंतकुमारक ॥ तेमंभा  
 रनासुपभोगवै ॥ हयवंतकुमरसहसनारप्रासहितक  
 रतनमहिनहिनज्ञमै । काहौलाहिलगोरहितति  
 ग्रीतक ॥ १४६ सती ॥ हिवकालकोताकगयापलै  
 चंजयाचिंतवैचितनभारक ॥ परभातेराजानेपृष्ठने  
 सेषोसिरिजयसंजगभारक । इनचितवद्वारिराजा  
 कनै ॥ इवज्ञोहिवोलिसिसनमायक ॥ आग्नादोस्ता  
 भीजिनोभग्नी ॥ चारिचलेर्देटकरमपयायक ॥  
 १४७ सु ॥ लवरायकहैचंजयामयो ॥ कोटकदिन  
 रहैरांपोपरहमभारक ॥ हिवखामुचवालकमहै

आयायचारजोधारक । जग्ररावणकीसे न्यानासीर्ग  
 सेंटोडमोरह्योहणवंतकुमारक ॥ १३६ सतीरसी०  
 घणालीकाकहैहणवंतनै, तुमातपितानैश्चलपदिनोथा  
 लक ॥ तिमसुतोनैरणमेभेखियो ॥ कटकमैत वरण  
 सुंजुद्दकीयांकरणावलोकालक ॥ बलतोहणवंतरूप  
 कहै ॥ वरणने पुचमिलीआवज्जोसाथक ॥ बोतांकीयो  
 सुंपथरनहोवलतणी । पवरपड़ेरणमेवायराहाथक  
 १४० सती० ॥ यानरीविद्यामधीकरि ॥ वानरम५  
 कांथातिगवारक ॥ वारैजोजनमैष्टज्ञादिकहिता ॥  
 तिलेनाप्याधरणनोफोजमभारक । काणाफतुहनकि  
 यावरणगीफोजमै ॥ वलेलायोपुछविकुंव्योतिष्ठा  
 रक ॥ सेपुचवरणराजातणां ॥ वांधनीयातिगपूङ्क  
 मजारक ॥ १४१ स० ॥ यारणराजाकहैहणवंतनै  
 त्वानरीविद्यानेमेहदेहरक ॥ पहेजीतपामजेरणवि  
 पै ॥ तिहङ्गाण्तोनेनोटकिसुरक ॥ जग्रहणवंतवि  
 द्यामैजिवानरी । भूलगोरुपकरोमेलैलैवाणक । जव  
 वरणराजदमचिंतवै ॥ एवात्कट्टोसैक्षयाहावण  
 वानक ॥ १४२ सती० ॥ हियैजुद्दकोनैवरणराजाड  
 टीयो । हणवंतकुगरस्तमाडीक्षेराहृक । दीनुजगा  
 डायचालवै ॥ तिहासप्तनावजिरद्यापरहारक, ॥  
 रावणराजातिगच्छसरै । हणवंतनेउपरकीथाहा  
 घक ॥ जग्रहणवंतवरणराजाभगी ॥ वांधीनैनाप

दोर्यारणमाहिक ॥ १४३ सतो ॥ हगवंतवंधमती  
 डुताहरा ॥ जोरावयराजारेलागिहुपायक ॥ जयथ  
 रणकहैवितरागतेविना ॥ जोररापायशदुनहोजा  
 यक ॥ चारिचलेनोमाहरै ॥ तवहगवंतवंधमतीड़ि  
 यातानक । घरणलोयाचारिद्विगगसु ॥ तिणरामु  
 घनेराधादीयारादणरायक ॥ १४४ सती ॥ रावण  
 छणवंतनैप्रमंसुयो ॥ तूसुरवडायरीलघुजीवेगक  
 तेसोटाराजानैहठावीयो ॥ रीझदेईआयोलंकनरेस  
 या ॥ परणादभाण्डीचापणो । सीपदेईसन्तमानसत  
 कारक ॥ वलेहगवंतनोटाराजातगि ॥ रुपवंतवरए  
 काहजारक ॥ १४५ सती ॥ पवननरिंद्राजाभोगवै  
 मानेतीराणीचंजणानारिक । वसन्तमालासुहेतच्य  
 तिषणो ॥ वलैजानतोछैहगवंतकुमारक ॥ तैससा  
 रनासुपभोगवै ॥ हगवंतकुमरमहसनारग्रासहितक  
 रतनभाडिमहिलामझौ । साहौमाहिलगीरहिश्चति  
 ग्रीतक ॥ १४६ सती ॥ हिवकालकोतीकगथापछें  
 चंजणाचिंतवैचितमभारक ॥ परभतेरजानेयुद्धने  
 लेणोसिरामणसंषभारक । इमचितवच्चार्दिराजा  
 कनै ॥ हायजीड़िवेलिसिसनमायक ॥ आग्यादोस्ता  
 भीजिजोभणी ॥ चारिचलेईदेउकरमपपायक ॥  
 १४७ सू ॥ जावरायकहैचंजणाभणी ॥ कोइकदिन  
 रहिराणोपरहमभारक ॥ हिवणामुचवालकच्छै



॥ उं नमः ॥

॥ चाघमैखरिहाङ्गोक्ताचौपर्दूनिव्यति ॥

---

(दृढा) खुवामांसदारूपकी, करेबेश्वासंजीग ।  
चौबहिंस्याचोरीकरे, परनारोनोभोग ॥ १ ॥

टाल ) विक्षनसातमे परनारीनो ॥ परतिपपाप  
दिखुयौ । रावणपद्मोक्षरजषरघराजा तीननाना  
रीराजगल्मायी ( राजवीयंत्रैराजपौथारो १ ॥ मण  
रघराजाकरणनमौवी । शुंगवाङ्गनैमारयौ । आपमुं  
वैनैराजगमायी । इायकक्षुनहोंशायौ ॥ २ रा०  
रावणराजापहिलौछुडौ । पक्षैपद्मोक्षररायी । ती  
लीकषामनरघराजानी । तिसुषज्यौचितलायौ ॥ ३  
रा० ॥ जंदूहीपनाभरघक्षेचमांहिँ । नगरिसुदंसणा  
भारि ॥ घनसुंसुंपूर्णदेखतोहुन्दर । ग्रजारुचिरा  
यारी ॥ रा० ४ ॥ भनरघराजारेषारणीराणी । रि  
हतखोविलारी । हाघोषीडारघपायकसिन्दा । वरते  
धौघ्योम्बारी ॥ रा० ५ ॥ स्वचक्षनैपरचक्षकरी ॥  
दिखुधनहीतिखरारी । भनरघराजारेषुगवाहमार्दे

मांहिमांहिलेखारी ॥ रा० ६ ॥ पांचइन्द्रीतणाभि  
 गभोगवतो नाटकपड़े दिनरेण । विविधप्रकारयो  
 क्रिडाकरता । विषिविष्वन्धमगडायो ॥ रा० ७ ॥ मन  
 रथराजाराजभोगवता । चड़ीयीनहिनकडारी ।  
 तिनश्वसरमेमयनरेहाटीद्वी । जुगयाहनीनारी ।  
 रा० ८ ॥ रुपदेयानेराजद्वचरजपास्यौ । अहोरुप  
 जतुमारी । ईनराणीनेहराजमेराषु । सुप्रियासुमें  
 मारी ॥ रा० ९ ॥ मनरथराजाकरमनसीबौ । जुग  
 याहनेबालायो । करीममार्दचायुवमालानी । हदै  
 शलेवननेजायो ॥ रा० १० ॥ हाथजीड़ीनेजुगयाह  
 विआन्यौ ओतिएधोड़ीलेकामो । राजविराजोराजमां  
 मेंझेजासुभार्दतामो ॥ रा० ११ ॥ मनरथराजरा  
 णोहुवी ॥ झकुमकीयोछैभार्द । देगकीलोकायमक  
 रिआवी । लेजायेपोजममाह ॥ रा० १२ ॥ जुग  
 याहुतीठखोमिताषम्हु, भरम्हुहवीमनमांहि । किलो  
 कायमकरपाहौज्ञाउं जवमुजरीकर्भार्द । रा० १३  
 लेफोत्रजिगयाहुचंडिया ॥ दजलानजालाजायी ॥  
 जुगयाहुतीमनमेनजान्यो ॥ मनरथकीयोउपायी  
 रा० १४ ॥ मनरथराजामयनरेहाने ॥ भारोवस्त्रम  
 द्रावी ॥ गहनांजडावरापछिरग्रामीहि ॥ दामीरेहाव  
 पझंखाय ॥ रा० १५ ॥ दामीराजारेहानेयखमझ  
 ाय ॥ देवराणीनेजायी ॥ मनरथराजाखोजवनायी

तिनरीपशरणक्षयि ॥ रा० १६ । मयनरेहामनमा  
द्विजान्ती । धक्षीचालोक्षेगामो ॥ मयनरेहामनक  
नोजान्ती ॥ खेटपितारीठामो ॥ रा० १७ ॥ ईमज्ञा  
निनेराखींडगलिघा । वसुच्चाभुययसारी । नेहम  
नेहवस्त्रनेखी । काख्योलागोद्वारेलारी ॥ रा० १८  
मयनरेहानीरस्ताच्छाई ॥ टोनिटासीनेमङ्गकारी  
घनीतेह्वारीपरदेहसिधारी ॥ राजापड़ियोह्वारेला  
री ॥ रा० १९ ॥ दासोतौमनमैद्विलगोरहुई । राजा  
पासेढाई । मयनरेहातीराजाक्षिपकरीनै ॥ टीना  
चक्षवगाई ॥ रा० २० । मध्यरथराजारातरैमैमै  
हिलामारैक्षेगायौ ॥ रा० २१ ॥ अद्यरेहातोमनेसाँ  
ऐजाख्यौ ॥ मनरथराजाच्छायौ ॥ बीजौतौकोईदंपा  
षनदीसि ॥ झंसास्त्रैदूरैजनायि ॥ रा० २२ ॥ मय  
एरेहातीहान्ताखायने । टीनोक्षेजनायि ॥ अमलाँ  
भिसुतीमाताजान्वौ ॥ बैटेभोलैचायि ॥ २३ रा० ॥  
चातीबइचैटाजुगवाहनो ॥ महेषपैसीकानीया  
री ॥ २४ रा० ॥ गैखरेहादैमनमैजांख्यौ ॥ पड़ीयो  
गडिसेमाइरै ॥ तीक्षागीदैसीलीघनीनै ॥ बिगाच्छाद  
ख्योईरचारै ॥ २५ रा० ॥ बीतीबातलिपीक्षागदैमै  
हीवतीश्चादेनेनै ॥ तीपाच्छावरेविगाच्छावज्ज्यौ ॥  
दगोक्षीयोल्लैयानै ॥ २६ रा० ॥ काशीद्कोगददी

योग्योतावस्तु ॥ जुगवाहुनेंजार्दि ॥ कागदब्राच्चवैलुग  
 वाहुजांगयो । दगोकीयोकैभार्दि ॥ २७ रा० ॥ इम  
 जांगीनेराजापछुन्नोयो । द्वीचुनकोनेकार्दि । भी  
 हुतनहुराजामहलजांवर्णर्ण ॥ निरततीयेवातवतार्दि  
 २८ रा० ॥ जुगवाहुल उरवार्दि कोनो ॥ नगरोमेन  
 होआयो । मणरथराजारुजाणामें । राणोघली  
 कनेजायो ॥ २९ रा० ॥ अंगरहामिचचारधणीरी  
 परप्रकृष्टप्रोतनजाणी । विरतरपणाचापरीसारू ॥  
 जतनकर्कैप्राणी ॥ ३० रा० ऐगरेहातोपङ्कुंतीसि  
 तावस्तु । अधस्तुजातमणार्दि । जुगवाहुतामनमेन  
 खान्यो । मारेलाथनेभार्दि ॥ ३१ रा० ॥ जुगवाहुने  
 आयोजांगीने । डरउपनोराजारै । मनरथराजक  
 रथचिमासण । उमरावछेदूणसारै ॥ ३२ रा० । लुग  
 वाहुनेराणीकर्त्तव्यै ॥ दगोकरेलोभार्दि । साथसमान  
 क्षेत्रसरैसारै ॥ झुंतीपहिलीमारूंजार्दि ॥ ३३ रा०  
 भार्दूमारणराजारातनेचाल्यो ॥ चढीयाएकसपारू  
 दीढीटारचाकरपालतां ॥ गयोधकायनेमाछि ॥ ३४  
 रा० ॥ मैणरेहातोमनरोदापवी ॥ मणरथराजाचा  
 यो । राणीकहैमाथधानहुयो । मारेलोघनेभायो  
 ३५ रा० ॥ मैणरेहातोन्यारोहुर्दै । राजानेढीचायो  
 लुगवाहुतानेहरीसुती । मणरथधावजवायो ॥ ३६  
 रा० ॥ भार्दूमारनेराजापाछीयलियो ॥ हीययोटैच

सत्रारी ॥ मरपपूछडीपुरहैचींधी । पाधिल्लैतिण  
 घारी ॥ ३७ रा० ॥ सगरथगजाहिठीपडीयो । मर  
 खैगयेततकालो ॥ पश्चनहोकिर्द्वाजमभासे । कर  
 माँकोनील्लैचालो ॥ ३८ रा० ॥ मैलरहातोकनेघारै  
 दुखधरतीमनसारै ॥ मैतोयानैकहाँछोमहाराजा  
 मारेलोघानेभारै ॥ ३९ रा० ॥ मैलरहातोकहैघ  
 घीनें । करोमंघारीमारै ॥ आरैगरणाघानेपैरू  
 छ्यो ॥ नहींकिषहींरोकारै ॥ ४० रा० ॥ मोराप्रीत  
 मजोद्युधानेभीया । दचनहीयामंघारी ॥ माहियती  
 परदेगमधायो । हुँभातोवाँधुँलूकारी ॥ ४१ रा०  
 मोरा-यारैदेवयरिहुंतस्ते, गुरुनियन्यर्थीमाधि । घर  
 मेकेश्वीभाष्योटयामे ॥ मसकितनेमचाराधि । ४२  
 रा० भोरा० । घानेजीवमारमरी । जाइजोउपचया  
 टो ॥ मरषप्रकारिष्यावाढे ॥ चटकाटानमेजालो  
 ४३ रा० भोरा० । घानेमैयुनमिश्यरी ॥ नदिदशा  
 ड्यमाणो । मसुष्यदेशतातिरहाँचमुष्यन्यी, जाइजिव  
 पश्चांतो ॥ ४४ रा० भोरा० ॥ घानेजाधनानरी ॥  
 माधालोमएच्छारी ॥ मनमेतोममतानसिरापउदी  
 खाउजीदयरिहारी ॥ ४५ रा० ॥ जी ॥ रा० दानेराग  
 देपतारै ॥ शोकरसरिशांदरे ॥ कलहृष्मोपयमै  
 शन्दसाडी ॥ परपरवाद्यपचयायो ॥ ४६ रा० ॥  
 मोम-रतिदरतिरेमश्रापो ॥ नायानेमनहीमलो

गाये ॥ करमावैनदिपाया ॥ ६१ रा० । ब्रह्मादागमें  
 द्विगोकुर्ता ॥ राजकुमारनीधायि ॥ द्वाद्वापडाडा  
 मालेरजातो । राणोएकलोजायि ॥ ६२ रा० ॥  
 आताजातायागेनदोचार्द । पाणोमेषस्तपवदाच्या  
 सिननिकरोनेतोरजयेटो । उठोदृष्ट्यगोभाला । ६३  
 रा० ॥ कौणविजोगपद्मोमोगाहे ॥ किमेटिकागै  
 चाह । राढीमेंभगतोएकलडू । रोवैकैविललाह ।  
 ६४ रा० ॥ किणधरजनमोकिणधरचाह ॥ राजानी  
 राणोकडाह । माहितमाहरोगुवामिली । दुंगोहो  
 होचाह ॥ ६५ रा० ॥ कुमरविक्षङ्गोमातो । शुगां  
 अमलदूमाह । अगवपमनेपाळ्होमिग्ये । पालक्षे  
 वनमाह ॥ ६६ रा० ॥ महिमाओयापोभाजागो  
 राजवीर्याहमनाह । रहिमाहिषीउभोगेली । उं  
 खायवैटिलामाही ॥ ६७ रा० ॥ विषमङ्गजाहें  
 नीरनदोनी । कुलनहीतिलरतो । भेषरहतीदुश्च  
 करदारो ॥ महाटपद्मालैमतो ॥ ६८ रा० ॥ भुव  
 गोनेक्षेष्यराह । दृष्ट्यगाळ्होफताह । मिहोरा  
 मोदृष्ट्यग्रभजाने । वैट्रोहैतटगाह ॥ ६९ रा० ॥ र्हंदो  
 एवंविषोटरहतो । विषोमेतिलराहो । नायरिक्ष  
 शीदृष्ट्यनोकरतो । अंदोइग्नेवाही ॥ ७० रा० ॥  
 इन्द्रासगाहदृष्ट्यमंकाहैं, वीकुरामेहोगाह । इन  
 अंदोमेन्द्रासुहमिहो । श्वरोमेहोन्नाह ॥ ७१ रा०

तिसच्छशरदेवताहनजाप्ते । सुखकरैहृषीराष्ट्रो । वै  
 क्रियरूपकियाहाघोरो । रामतमार्दीपांगो ॥ ७३  
 रा० ॥ सुखविमानविनंगनकीयो । सुइसुचालेपां  
 गो । सुखमग्नेहाघोरोठो । रांघतदेपैरांगो ॥ ७४  
 रा० ॥ जिजिजरंमतदेपरांगो । इचरिङ्गरं  
 मतमारी । धर्मचंकुरापन्दमंयेगे । आवैछेनरकारी  
 ८० रा० ॥ देवतकैकादूपरवपगारो । रांगीनंभंड  
 सुभोलं ॥ जितरेनेहाशायनिकलिशा । लेकैविजाण  
 मेमेलं ॥ ८१ रा० ॥ विद्याधरतीराजीङ्गवी । रूप  
 घणोरूपनारो । सुरनविमायतेपाहोवलयो । सुख  
 विलसामंमारी ॥ ८२ रा० ॥ नैररेहातीलनमेजां  
 ख्यो । किपदिगएलेजावे । योतीनहींटोशेछेआछो  
 रख्योमुझगीलपैडावे ॥ ८३ रा० ॥ विद्याधरनेमे  
 खरेहापूछे । जाताकिलटिशमद्वार्द, अवेतीयेपाछा  
 वलीया । कार्दिलमाइचार्द ॥ ८४ रा० ॥ भगवंत  
 नेतीटरश्यज्ञातां ॥ तामुरिपामिलीनारी । इमहीं  
 शीनेपाछोपलियो । सुखविलसांसंसारी ॥ ८५ रा०  
 नैररेहामीठावचनटापवै । भगवंतटरश्यज्ञातां ॥  
 कारगमेथानेहाजमिलीछु ॥ नफोष्णोटरश्यक  
 रतां ॥ ८६ रा० ॥ तीर्थकरण्योटरश्यकरतां । पर  
 कुनहीमीक्षयो । विद्याधरतीपाहोवलियो । मैन  
 रिहरिमनभायो ॥ ८७ रा० ॥ भगवंतरश्यसुनेडो

धारकके। इसु गतवंतदीर्घै । राजारै सनभायै ॥ १०८  
 माहराजमेपुचनहीँहै ॥ माहरै सहजमेश्यायै ।  
 ताहणराजकनें करानेंडै । सौंप्राणोनें जायै ॥ १०९  
 रा० ॥ कुमरलै इनें राजापाली बलीयै । आयोराजा  
 दुश्चरी ॥ पुष्पमालाराणी रायतीहायै ॥ पुष्पदीयोऽ  
 करतारी ॥ ११० रा० ॥ नवमासातो भारमरैँहै । दृ  
 तापितरमनायै ॥ अपणै पुरवपुरुषकरोनें । कुमास  
 हजमेश्यायै ॥ १११ रा० ॥ आपणै राजमेपुचनहीं  
 है । कराहणरोप्रतिपालै ॥ राजातायकयो कुमर  
 दीर्घै । हिमिराजरपवालै ॥ ११२ रा० ॥ भारमी  
 सायणदैरुराणीनें ॥ नमीयकुमरपिलैधायै । पुष्प  
 वंतराजनें आयोपाहै । भोमियनिंमनचाल्यै ॥ ११३  
 रा० ॥ भोमीयामाहरै अनमोहुंता । कुमरराजमें  
 आयै ॥ भोमीयां पुष्पमाहरै चकरहुया । नमीया  
 गढ़ोरायै ॥ ११४ रा० ॥ नमीयकुमरपदमरपराज  
 द्विनद्विनवधतार्दिर्दै । मातपितार्पंधश्वी साहै । गरु  
 खाड्यै महुङ्कोर्दै ॥ ११५ रा० ॥ गुग्राङ्गतेमण्डा  
 मार्गै ॥ विद्यारमरेचायै ॥ पाण्डावलतानें सपि  
 याधि ॥ गथिनारकीनायै ॥ ११६ रा० ॥ ठानुराज  
 दीमरहहुया ॥ यथरहरूनगरीमाहै ॥ मैगरै  
 ति निकलनायै । तिथरीपदरनहींकर्दै ॥ ११७ रा०  
 औं भारनेतो जारजकैद्यै । राजसुगवहमनें दीयै

किञ्चनेंद्रीसुनदीजैरप्राणी ॥ करमश्चापराकीयो ॥  
 ११८ रा० ॥ जुगवलभतोराजकरैङ्कै ॥ घरतैङ्कैचौ  
 द्याच्छारी । चापतण्डीमनमैघाडीच्छावै ॥ पिनदुषव  
 रतैमातारी ॥ ११९ रा० ॥ नमीकुसरतोमीटोहुवो  
 वैरपद्गोराजारे ॥ नमीकुसरनेराज्यवैसांख्यौ । सु  
 पविलमैमुंसारी ॥ १२० रा० ॥ जुगवाङ्गतोदेवताङ्ग  
 वै । मैरैहास्त्वंजमंपालै ॥ जुगवलभनेनमीभार्द  
 दोनुंराजरपवालै ॥ १२१ रा० ॥ आठकरमलैमहा  
 शोरावर । भीउमेफोडापाहै ॥ च्चारानेतोन्यारी  
 कीना । किरतवपेलद्वियाहै ॥ १२२ रा० ॥ दीनुंरा  
 जाराजमोगवतां । अड़वीपड़ीहैसीमाहै । भीमच्छा  
 यवोरायणसाहू ॥ करेराजवोराडो ॥ १२३ रा० ॥  
 जुगवलभतोमनमैजाहै ॥ च्चायलडेढीगैकठारी ।  
 देपोनेंमाहरीघरतोतोलेगी ॥ राजवीयाच्छंकारी  
 १२४ रा० ॥ जुगवलभतोफोजालैचहोयि ॥ कांक  
 खडसीमाजावै ॥ नमीराजामनमेकोपकरीने । मनमें  
 मगजनमावै ॥ १२५ रा० । नमीरायतोकस्तिनेसुभार्द  
 वैलैलैचंकोवाणी ॥ भरममीसिवैलैमातारी ॥ च  
 डीयोछेईमजाखी ॥ १२६ रा० ॥ तिष्यच्छवग्नरमेमेण  
 रेइज्ञी । मनमेंदूसड़ीचंणे ॥ चंगजातक्षेदीनृजाह  
 रा ॥ नहींहठेषुन्दप्राणी ॥ १२७ रा० ॥ यसाक्षीव  
 वानीपातजहेसो । गरमोष्णाच्छजाखी ॥ यांसुंजो

तिन्हाँ दुक्कागार को ले । जैल रेता मन चांगो ॥ १८८ रा  
करवंटगा भिन्न कथा बेपछे । आपकर्ता लंजाउ ॥  
डॉग राजा । राडां डाखो अजाउने समझाउन् ॥ १८९  
रा । प्रावेश लेनी जाइन कुरुके । अंगजान छुम्हा ॥  
धला जा धर्म पातल लंभा । धरता मण कदगारा ॥  
१९० रा । दिने पर ल्लाहुराज रामारो । गुरुयोसीन  
काराश । वभन आरोमेत्र राघवे । पल्लेपरीयगा  
काराश ॥ १९१ । करवंटगा निर्गारेहाली  
लम्हारु नमाय जगत्तमसीमंधपिक्षाणो । पहि  
लो कलाय गो ॥ १९२ रा ॥ काकाडमीमाठीडिति  
कार्य ॥ फाल पड़ा छ दैह । जुगयतुभनीलगका  
य छ । जालीमीलालालुह ॥ १९३ रा ॥ मैषरी  
जामरीसरमगारी । आपतिर्विवरतारो ॥ राजक  
संस्कृत लालाह ॥ निजापडोरागारी ॥ १९४ रा  
जामरतामतो दाल्लासितावम । विभयकर्मीकैभारी  
मात दाल्लपगमाल्लाजाहने । महामतोयाक्षुपद्धारी  
॥ १९५ रा ॥ देल्लिकैतिकैराजामै । कारपद्धतीयालिम  
दारा लालहरीतोहेमेनीशीनही । तिलोकैरानिभारी  
॥ १९६ रा ॥ आयलहमाल्लाथरतीमेरो ॥ भीष  
कैल्लाल्लराजार्या । कावयमान दूषभूत कैन ॥ १९७  
रा ॥ दाराल्लहीचारो ॥ १९८ रा ॥ देशर्वल राजरी  
होरा । दिल्लिकैराजीरोही । जुरयुक्तमार्कैल्ल

ढ़चागो । योधंरीभार्द्धैयहुमोनो ॥ १३८ रा० ॥  
 वातसुणीयेराजालाज्यौ । नींचोमधुकरीजोवै । भा  
 रीवचनकह्यौमाताने । राजानेंनहोसेबै ॥ १३९  
 रा० ॥ युगदलभतोकहैमाताने । धैलोधीसंजमभा  
 रो । मैतआपदाकिणविघङ्गर्दै । वातफहैविसतारो  
 ॥ ४० रा० ॥ युगदलराजाधारापितानेमारगौ । हुं  
 रातनेंगोक्खलीचार्दै । जनमनमोरोपनमेहुयो । हुंने  
 लचार्द्धभार्दै ॥ ४१ रा० ॥ तीरनद्रोनेवैठीहती ।  
 विमानविद्याधरनोचायो । देवजंचायमोनेमाहेगो  
 खो ॥ युगर्द्धगमीगरणभायो ॥ ४२ राजबो० ॥  
 पितातीधार्द्धरोदिवताहुवै । दरणग्रभुकैचायो ।  
 आज्ञामाद्विमैतोसंजमखोनो । भेट्याप्रभरेपायो ॥  
 ४३ राजबोर्यनै० ॥ द्वीरुंराजारमेवैरसुगियो ।  
 लड़सीमाहेप्रार्दै । याहांचाहमीमरणधामसी । ति  
 षक्कारणहुचार्दै ॥ ४४ रा० ॥ युगदलभराजावात  
 सुणोने ॥ चिन्ताफिकरमनचार्दै । युगदलभतोकहै  
 माताने । जायमिलुंहुभार्दै ॥ ४५ रा० ॥ ठोकन  
 होद्वैनमोरायने । योक्खेमाहरोभार्दै । नहोंपिस्ताम  
 राघदीयांकितो । तिष्णसुंमिलुंपहिखीजार्दै ॥ ४६  
 रा० ॥ युगदलभतोदीयासमझार्दै । नगींरायकनै  
 चायो । ग्रुतीयांनिजरपड़ोराजारी ॥ विनयकरीसाँ  
 माँचायो ॥ ४७ रा० ॥ हायजोड़ीनेराजाबोखैर

महागतीयांकिमन्द्राई । कासुंकारणपड़ीयोद्यांहरै  
इसड़ैच्चवशरच्छाई ॥ १४८ रा० ॥ किसुंकारण्यां  
रैद्वैनुराजारै । भगडोपद्यौमाहिमाई ॥ फोजवंधी  
यैतोभैलोकीनों । तिणैकारण्यज्ञाई ॥ १४९ रा०  
यापमारग्रैनेमांनिकलभागो । गईएकरेलारै । देष  
नेएझारोधरतिलेशी । कहीसनसुखमातारै ॥ १५०  
रा० ॥ वेट्रातोष्टेराजवौयारा । बोलौबोलविचारि ।  
करतीथांकपरकुणचासी । भाईलैयोथारो ॥ १५१  
रा० ॥ जुगवलभनेतोमेठामेख्यौ ॥ पवरपड़ीश्वठ  
सारे । नानोबालकजिमजांगीनें । बातकहोपिसता  
रै ॥ १५२ रा० ॥ बातसुणीनेराजालाज्यौ । नीचो  
मुखकरीजीवै ॥ भारीवचनकाहियोमातानें । राजा  
नेनहींमोद्यै ॥ १५३ रा० ॥ नमीराजामनमाहिं  
लाग्यौ । जुगवलभराजाभाई । नेहसनेहदोनुवटी  
रा । तिण्यमुंमाजीच्छाई ॥ १५४ रा० ॥ नमीराजा  
तोमिलणनेचाल्यौ । जुगवलमसुंहमोजाई । हरप  
भायसुंबाहपसारो, मिलोयादोनुभाई ॥ १५५ रा०  
एकणहाथीरैहोदैयेठा ॥ जुगवलभनमींभाई । जुग  
वलभराउराकानो ॥ आवहरपसवाई ॥ १५६ रा०  
सोकलडाईरीयातांकरता । सड़ताहेडाहेडी । लो  
कामनमेंच्छमिलपत्त्यां । कार्इकियोलैदृणमोडी ॥  
१५७ रा० ॥ दैरमिटायनेमिलकरायी । धणलोकड़

वाराण्डे ॥ बणांजीबांरामांधापडता । राष्ट्राक्षेत्राय  
 माजी ॥ १५८ रा० ॥ लोकराजारेकुशलज्ञहशो ।  
 घरषरझरपदवर्द्ध । भलोहिज्योदणसतीकिरो । जस  
 लीधीजगमार्द ॥ १५९ रा० ॥ राजकचैडीमेचार्द  
 वैठा । जुगवहभननीभार्द । जुगवलभसुपचयिरजा  
 खोने । वैरागतीमनमेचार्द ॥ १६० रा० ॥ जुगवल  
 भकहैमोनेटीचालेखदो । राजकरोमहारायो । रा  
 जरिहनेसर्वसंपदा ॥ मेघानेभालादि ॥ १६१ रा०  
 जुगवलभतीटीचालोधी । हरपदणीमनमार्द ॥ भा  
 इविछोहीटुखरीलहरां । नमीकुमरन्याद ॥ १६२  
 रा० ॥ नमीकुमरतोराजाराजकरैहै । राखीएकसौ  
 आठो ॥ हियैनाटिकनेछुरैनगारा । दीनूराजरो  
 पाठो ॥ १६३रा० ॥ दावज्वरनेजीगकरीनें । लेशी  
 संजमभारो ॥ इन्द्रपरीचाकरवाचाधी । उतराध्य  
 यनविस्तारो ॥ १६४ रा० ॥ दीन्द्राभायंरिमेलकरा  
 यो । मैथिरेहापाछोचार्द ॥ गुरुषीज्ञीरेपायेलागनें ।  
 विषसुंबातसुषार्द ॥ १६५ रा० ॥ नीटाराजांरिमेल  
 करायो । रादीषणांरीबाजी । मैथिरेहानांगुणजा  
 नीनें । गुरुषीज्ञरैराजी ॥ १६६ रा० । छचीस  
 हजारप्राव्यनाहै । गुरुषीचंदनबाला । तिनरैपा  
 टेंपदबोपार्द ॥ शिष्यषीरतनांरीमाला ॥ १६७ रा०  
 जीइनीजेसातदुषी । भगवंतचापदयांखी । चेल

गां। सुगावते तीजी प्रभावती । शोष्योदं देवीराणी ॥  
१६८ रा० ॥ पाचशोपदगातो छट्टी उड़ैए ॥ सुर्यो  
एमातमो जागी ॥ संकटपञ्चामती गीलजायी ॥  
दयनं तीनलाली ॥ १६९ रा० ॥ अंजलि भती उद्ध  
उल्लाजागी । विष्णुमद्यौ विनगाली ॥ संकटपञ्च  
गती गोलजायी । जगलोधो जगमाली ॥ १७० ॥  
मती द्वौ पिद्वौ आर्गुर्दू । जगलोधो जगमाली ॥ मो  
दाराजी विराधमिदायो । दंपरहारी अभिकार ॥  
१७१ रा० ॥ संजगलने सुदात कोड्यो । गिरुपगमाली  
मतयो उद्वौ । जिनगामनमें दंपरहारी लो ॥ दिसम  
लंदू अनग्रथम जगपाली ॥ जिनमारगमेनामरी  
पाथा । भवद्वृपगमहटाली ॥ १७३ रा० ॥ दंपरहा  
लालु लतारकालू । लक्ष्मायापरी राय ॥ दिपाप  
द्वौ प्रणगमेन नमाली । भगवंगर्ज इनेपिवी ॥  
१७५ रा० ॥ जगदालु ने दंपरहारी लो । जगदालु  
नमालू ॥ आरंदिनीकारजपिया । सपापद्म  
तिमिल्ली ॥ १७६ रा० ॥ विद्युतपातमें दालाली  
ली इसातया लुःची । महाधाराजानके दफ्तरी ॥ ल  
लालू पद्मदेव, लो ॥ १७८ रा० ॥ दक्षुविमर्द्ददा  
द्वौ , वसवर्णपियामदारी । महारुदार्जनके  
द्वौ , विष्णुपद्मदेवदरी ॥ १७९ रा० ॥ दि

यारगतीविष्टुनज्ञाणीनि ॥ भट्टगुरुसेवाकोज्जै । भन  
रघुराजनोदातमुर्द्दीनि ॥ यरनारीसंगतकोज्जै ॥ १८३  
रा० ॥ नानगीलतपम्बमपालो ॥ दुरुपदमगाया  
भो ॥ दयाप्ररमरीगमताचांलो ॥ गृहस्थरीचाचा  
रो ॥ १८४ रा० ॥ धरमठयाइकैइलोभाष्यौ ॥ तेमा  
चोक्करीचांलो । चेसेवैचांलोभिप्रापि ॥ तेपादैनि  
रदांलो ॥ १८५ रा० ॥ उपतपम्बमपालोरेभाइ  
विषयविद्यारमार्गारे ॥ छोड़जिकैतोगिबमुखपापि ॥  
यीरदधगमनलाई ॥ १८६ रा० ॥ ईति ।

॥ योनैर्दरेहाजिसो धोदर्दम्पूर्ण ॥

### ॥ अथ इदारो टाव लिखते ॥

हृष्टा॑ ददाजनाताशीनय॒ । गमधरनागु॑दाय ॥  
यर्द्द्वानसीविष्टमा । वानुमीभनमाय ॥ १ ॥  
फन्दानैशमीतयौ । यर्द्द्वानमीपैकाइ ॥  
इदानैपरमायता । गृहस्थाग्नीय ॥ २ ॥  
दाल ॥ रूपदृश्वर्णदनहोरम्बेमो (यट्टिन) प्रा  
देहमु॑रसनिट्टक्षणादि । घनवजाद॑र्पित्तर्षीस्त्रादि-

कपीयानवमैचाकरालाया । बटावास्तागिणपालादी  
या ॥ सुपरलगनेसाहिसुभूतै । प्रसारवलेजानु  
लायै ॥ व्रीद्वर्षेदराचायोभारे ॥ तोजोभोजगचीयो  
नारे ॥

दास ) मंहलामैवत्रीरांषीकमलादतो ( एटीपी  
वत्रीकर्षणमातासुदो ॥ संभलज्योसोरीवात ॥ कपी  
यारालालचयेतादेपोयि । देसोबृढानैपरणाय ॥ २  
माभलमारिमाता । अबलायटीराजीरकीनडी ।  
मोलकरायारेमातामाहरी । मृगतागिणायादास  
आतीपरचोथाडाकालरा ॥ क्षुकरचलमोयारिका  
म ॥ ३ मा ४ च । मालमाटपारएटीसैवापजो ॥ ४  
राहुरायेपिताय ॥ कपीयारालालचवैयतिपवी  
तोपरदेमाक्षुनोजाय । मा ५ च ॥ मोटोइवैर  
माताडावडी ॥ औरनामडीयाभरतार । उणरीति  
जियडारहैहरपसु ॥ मोटाङ्गयजामोदिनचार ॥  
मा ६ च । शारैयरमरीमाताडावडी ॥ अरहा  
ठवरमरेगलैफाम ॥ उणरोताजिवहाजावेसिवै  
निहरैरुडापारीचाम । मा ७ च ॥ फानुसु  
राराटृष्टुमुँमुँ ॥ सिकरीदुष्नगिणुवाय ॥ माठकर  
मरामिलोयोडिकरा । ज्वौकरकाटुजमवार ॥ मा  
८ च ॥ युहाति।मातापैटीरहै ॥ यामुकपिण्युचमना  
य । उद्दरीतिकैश्तमाताक्षीनडी । उणरोनीन्द्रिय

होधाय ॥ सा० ७ अ० ॥ चिलाच्यायोनैगुगलापड़  
गदा ॥ गथाज्ञवाडायैस ॥ कांधितीमाताडिगमिग  
करै ॥ आचांगदमार्दैपैस ॥ मा० ८ अ० ॥

दृढ़ा ) सेठजीचायौपरखबा । लेसायेपरवार ॥

चागैबोलैजांगदा । गावैगोतरसाल ॥ १ ॥

चायनैउतररावागमै । झईजींभयरोवार ॥

सपिमहेल्यांमनचितवै । चालीदेपांवरदींद  
नाकभरैलालापड़ै । नहीलैचांघ्यांमैज्ञास ॥

करमपतलाबीदणीतसां, कीपनैदीजैदोस । ३

टाल ) ३ ॥ चोपद्मी ) बृद्धोवींदपरषीजनचाहै  
शोड़ैचटीयोनाड़इलावै ॥ डाढ़ीमुखरैरंगकरावै  
चांगलाड़ातनिजरनहाँचावै ॥ १ ॥ दैपैचायनैलो  
कलुगार्दै । हिरेमीवेटीनेरायलगार्दै । कन्यावरनैदे  
यपचावै । दैपीवींदनैमुख्याचावै ॥ २ ॥ करखानै  
इयनेवोटोयो ॥ बोद्योवैइसुभेटोलीयो ॥ दैपीवीं  
दनैकुठेछातो ॥ भलोचाल्योवावांजीबुढ़ोडाकी ॥

सेठपरषीज्ञरेजावै, लोगलुगार्दैपण्यावै । सेठजी  
करोंसयरीकनार्दै । घडगुण्यजंतोपारेनारोचार्दै ॥ ४

बलता सेठनर्दैमकहै ॥ नापलिसुलछणनारो  
परमैधनकैचतिषयौ ॥ लाहिल्योतिष्यवार ॥ १ । ए  
मंदिरएकालीया । सुपभीगोसंसार । पूरबपून्दपूरा  
कीया । जोइमिरनीभरतार । कांमणश्रयवाली

रहो ॥ अनन्तशंगीराग ॥ ते'सरीपीजोड़ीमिली  
फटातिगरभाग ॥ ३ ॥

द्वाल ) ४ । पासुजिमेसरपूरणआमा ॥ पदेगी•  
मेंतोमगतोमायापाटो ॥ यैठोयाथैनेबोअरवाटी ॥  
चलासैजाबोयारोधोअरवाटो ॥ तौनैदेपनीतकुड़ु  
ता ॥ ५ ॥ तंतोराइलैमूढ़ासुंशाठो । आरापाडुंचैफि  
राइता ॥ रहैनरेषुढ़लाकांडो । पाख्योबोख्योतोमी  
रसुंफोडुलोहाँडो ॥ ६ ॥

द्वाल ) बोरसुगामेगोषीनती ॥ एदेगी ॥ साथ  
जोनगरोमेश्याबोया ॥ झुंदरमणभवीश्यायीजी ॥  
आठपोइरटिनरातरा ॥ मीनैघरमक्कदेनसुहायेजी  
पापउडेनारीतुमिलो ॥ केमेतखायफोड़ाबोया ॥ अ  
मेबागवलायाजी ॥ आठपोइरटिनरातरा ॥ काथ  
न्हुताडायाजी ॥ ३ पा० ॥ मपारिलीनेअलमीया ॥  
न्हटिगोंडोलायायेजी ॥ उद्रविलंमभराबोया ॥  
ज्ञानारपाणीरसायाजी ॥ ३ पा० ॥

दृष्टा ॥ इायज्ञोड़ीनारीकहै । मांमस्तकंतविचर

पूरवपापमैक्षीया । तुंमिलीयाभस्तार ॥ १ ॥

द्वाल ॥ हिवाणीपदमावती ॥ एदेगी ॥ कैमे  
याधमंताविया ॥ कैमेमासतिमंतारै ॥ कैमेकुड़ाक  
लंकटीया ॥ कैमेविराघष्माया ॥ २ ॥ दातमुण्यक  
तपाद्यजी ॥ कंदमूलमैयायाघण्या ॥ घरमेट्यदिघा

सुभलेद्वितरागना, कूड़ानैकिया ॥ २ ॥ कैमेंदूं डा  
फोल्लाघया ॥ मान्तपं पिएढाथा । कैलन्दासूपवदा  
विया । बनमैट्वलगाया ॥ ३ वा ॥ कैकामण्टुनण्मे  
किया ॥ याचागरभगलाया । कैजिवाणीटोल्लाघया  
यालविहोहाकिया ॥ ४ वा ॥ भरमनेमकियानहो  
बहुलोपापकनायी ॥ पाछजोपापरेउठटै ॥ बुढ़ीपर  
पायी ॥ ५ वा ॥

दाल ) घधोयजवोल्लौकैकरजोड़ । झंघारैमा  
बारोमोड़ । सिपरबंदसोहैदेहरो ॥ १ ॥ भूपानैमोजनरो  
चाघार । जिसोनारोनैभरतार । पहरगौड यौसौल  
मिएगार । मुखउजलैसुहागण्याय । सुहागण्ना  
रक्षहाय ॥ मोनैमत्तूंकरजैभांड । जोमुवाहुयनासी  
गरहुड ॥ २ ॥ लंबीकांचलरातीवेमु । भुडोदिसस्ती  
दारिवेमु । नडीजरडंझंकरतीभांड । झंतीपरय  
वीजइक्कीरंड । कूड़ालेमुलिम्बाकरतार । तुंतोजा  
डीनहोभरतार ॥ पितामार्दिनाटीमोशाप । मेयुरथ  
सेहोयापाप । सेठजीचामुसीयजसही । रांडवात  
ईमडीतेवहि । कलहकारिकशियाकोमुन्न ॥ घवना  
नापहुसीधून्न । छातीमांहेधमोडोलीयो । परस्तीजतां  
कांमनयोग्रीकोयो । दुमुरोउहिचद्यागीजाय । नहो  
दीसैघरजनसीमाय ॥ ४ ॥

दृष्टा ) यांतसुलीनारीतदी । उठीमनमैम्लाल ॥

रेभुखज्जकाढता ॥ रोट्टाताजीपायजी ॥ बेटोइहै  
 सायसाभलो ॥ फाटाकपड़ातुं पहरतो ॥ रहतोलो  
 कंरोटासज्जी । कपड़ापहरतोसामट् । माज्जीमां  
 हैपरसादजी ॥ वे ॥ पगमेनझंतोपीलरी । नहीं  
 विछियारिवासजो, तीडोषडायामाजीयाजना । मा०  
 वे० ॥ तरकारीनेथेतरसता ॥ नहींकोइथालतीरा  
 यज्जी ॥ बापणोपिच्छेनितरोरायद्यो ॥ मा० वे० ॥ छा०  
 लमांगणनैमातुं जावती । नहोकोइथालतीश्चाल्ची  
 धीजोइमांधारनै ॥ मा० वे० ॥ मापभाँइचिलपाहू  
 ता, रहतालोकारादाखजो । हिवमरोडमीमांवैनही  
 गा० वे० ।

टाल यन्नानी ) यूठानेरीसजआवै ॥ ईणनैलातो  
 सुंधभकावै । देखुन आदिलोगलुगाई । नारीनीचीं  
 धुनस्तगाई, युरोहिज्जीरिथररनाई, तिणकिनिच्चाँ  
 मगाई । पुरवभवकियापापि ॥ ईणपरटिघिसारवौ  
 पो । भेतोपीठोकरियकमाई । तरैयुढारैलारैश्चारै  
 मनेनोडिरासाग्यांशातो ॥ फिरफिरनेपाछाज्जातो  
 माराभागनैकठामुथायो । तासुंहयलेवैजुडायी  
 कंतसुंणोचिसुलोचटावै । आव्यांषलिलालकरावै  
 नीकलतुंधरैश्चारै । बोझिपरणुफोरसुधारै । धारो  
 साठोनेबुधनाठो । झंताष्यागेइकुटुंछाति । दृग्जि  
 ष्यांष्कारैओमि । आरैयैटिसाँमिरासि ।

टाल छरणकरि ॥ नवमहिनालगभारे ॥ हुंसुंहुं  
 दुपदेष्यातिखवारीजो । तातिगोलेविटापाथनै । गर  
 भकिदोग्रतिपालोजी ॥ लालुंवेट्रोचउरणक्नानहो ॥  
 कोलविट्रोतोनैरीनरो ॥ पड़ेल्लैर्सुंयालोजो ॥  
 हायासुंदेट्रातनेजोनावतो ॥ परतोठुंठोपाणीजो  
 मा ॥ २ ॥ यारीख्योदार्दीनेलिया । साल्याद्वतिनां  
 होजो ॥ एकदूखरेदेट्रानातयो ॥ बनलकरणनयी  
 घायोजो ॥ ला ॥ ३ ॥

टान्यज्ञरो ) वेट्रीचैनाकहेसुखवाई ॥ चिंताम  
 फरतुंदाई ॥ वायलुरपेयारीचितखावे । तरैबृहा  
 नेपरग्नावे ॥ रहारावापथामेजीरनहालै ॥ वेट्रोरैक  
 छोनधालै । दायोक्काट्टानैपरग्नावै । वेट्रीनाकोक्ल  
 नहोखावै । दावैचोरग्नानेट्रीघो ॥ येट्रीक्कालोक्कि  
 किनकीर्धी ॥ दलतोबोलैछोटीवाई । ईंताक्षिधांग  
 रुजनकाई ॥ चपिसहेखाहयाईजोडै । सुनेदेखोमु  
 इमचकोडे ॥ बरनोनामलोयाङ्कलाचुं । रुपीसहे  
 ख्यामेवालनगाजु ॥

टाल ) अगतगुक्चि० ) योरोकहेवेनडसुलोहे  
 एकज्ञमाहरीवात ॥ मातपिताहलकफाहतांचि ॥  
 लागेचपणिज्ञात ) हेवेनडमनरीरोसुनिपार । चापे  
 दोमुंवपनारि । मातारिगरभजचाय । मातादुपदेष्या  
 रपाजी ॥ काल्लाकठालगजायहे । वे ॥ २ ॥ लोकनै

कज्ज्ञामग्यारि ॥ अततोडीर्जितांन । उंभाइठेड़न  
ज्ञोरि । कासोकच्छानुमानहि ॥ वि ३ ॥

द्वान् बैनइकैर्हरामाभला ) योखोविलिदि  
स्वारिरे । अवद्वनडुङ्गतनर्हो । तारहतास्कतश्च  
यारिरे ॥ स्वारधातिः रामासगा ॥ शैदीमार्हेण  
यापझौ । तुडोवडोमाहरामार्हेरे ॥ पाप्त्वनेमिही  
राहडो । आप्यागुडोराकंशार्हेरे ॥ २ स्वा० ॥ मां  
मामडेवान्ननसा ॥ देवामहभवकार्हेरे । कायभार  
अर्हेंकारद्वा ॥ उलटोकार्हेद्वारायाढोरे ॥ स्वा० ॥  
नगद्वार्हेजोमण्यापाया ॥ महडेपडेलालीरे ॥  
गारेयनेमलीकरे ॥ देप्यावार्हेरिभरतारीरे ॥  
स्वा० । छुंवालकस्तार्हाद्यवसता । भरजोशनमेसारीरे  
कपोयार्हालालचडेपाया ॥ किमकाटजमवारीरे ॥  
कथा ५ ॥ मिनपजमनमैपाह्या, अहिलैशनमयीपा  
पाठंरे ॥ घुमगलाएकोकोया ॥ किणक्षिष्यकिमैशी  
रार्हाटरे ॥ स्वा० ६ ॥

द्वान् ) कायारोयाडीकारमो ॥ एटेगो ॥ गामी  
कडेनसाडलमुगा ॥ एकजमारोयात ॥ बृहारेसार  
लाचतां । छुकमैकरैटिनरात । नणदलयाहमैमली  
रे ॥ नितनवागामादहरति । नितमयमामिषगा  
कुमोगहिकियवातरो ॥ सोग्नैनटिकार ॥ २ ॥ न  
मित्रामुवराहमि, रहमिथाहरिरात । घनमालेगा

मिदोहने ॥ यैठियैहरउटीवाल ॥ ३ न० ॥

टाल ) वैराप्तीमभीदाहनि ॥ एदेगी । नष्टदल  
कर्मभामिसुनो । भीनेमतदर्तापाडरी । पाइरिहाय  
गत्तेकिरुचि ॥ मैनेहरुचाएराहरी । भाभिषर  
मतदिप्रापतपाइये ॥ बहुदहुर्विशेषाना । काँपिन  
नाथिकीहरी ॥ पान्दामुषदिनाकरे । वरसाधिनाइरे  
हो ॥ ४ = भा० ( कोईउन्निसेलाहुरा ) कोइमुषावाल  
भषायरी ॥ देलारामुषडेपने । भुरपमूरिमनमौहिरी  
५ ॥ भा० ॥

टाल ) चंद्रावलारी । दाइचोरुपोदाभितान्दायै  
शापराकुनैकालानुगारै ॥ चंद्रमीयाप्तुमैमिलज्ञा  
नी ॥ जर्मभार्मीजीकाहुभाठापासी । दोभापासोही  
यो ॥ ६ ॥ रुपोदामैतोहिलोभरीदा ॥ परम्परासु  
नहीडरीदा ॥ शाश्विद्यागलाभवरार्घ्यार्द । छागा  
लनमनैचापलगार्द ॥ ७ जी ॥ छोडारिवरनहीख्या  
दी ॥ हीणरंगतपसरख्यायी ॥ झरारंरसमासोजो  
बु ॥ उठसुडारंभाजीनैरिय ॥ ८ जो० ॥

टाल ) घरटीमतावैमेष्टकुमर ( एदेगी ) इव  
जोहुरीहोलहुकंतनै । सामन्नोचतुरमुजांग ॥ ९ सा  
रटीमैछैमछुकारिसो । गुखोघर्मीवाल । ( फारजसु  
धारेहिप्रितमपरलोकनो ) सानायफपड़ियमसोहो  
पासी ॥ आदरीनवतत्वहिरदैजेग । यावकरामत

पाला द्विषत्तम् धर्मु ॥ चौतारो च वट्टेनम् ॥ का० ५  
 ग्रीलवत्तचापिदानुचाढरो ॥ यां उमरपाइभरपा  
 ईयिनीपराहि प्रातममाहरो ॥ तकलीवयमैसूरक्षा  
 पथ्यापाणादि अगनते उद्यायरो ॥ उपनावनसुतोमा  
 ह नरकानिगोड़स्त्रेति उपनायरा ॥ का० ६ । मरह  
 कीर्ति ग्रंजितमातमचापाद्या ॥ मकरोयानुवाद यां  
 अमृष्टं रहे ॥ करोमावश्यामार । वालकनेपरणीह  
 करण्याकल ॥ वट्टानेपरणाम्भकालरीयोहुरराम  
 मारारकारक चंतुरे । मनमैधरस्योराग । यारे  
 कर्णहरादगद्या । वेदोरापतन्नाभाग ॥

ग्रन्थवचनाः। वर्णोद्यार्तमाथासोमोडा। तीव्रेषु  
संक्षिप्तम् अस्मद्ग्रन्थात् इति। इष्टभूहागणवग्ने सुधारुद्ध  
मादृश्च ग्रन्थम् अस्मद्ग्रन्थम् अस्मद्ग्रन्थम् अस्मद्ग्रन्थम् ॥  
तथम् नपि अस्मद्ग्रन्थम् ॥ धर्मार्थदानजटेसु ॥ श  
मान्यकार्यज्ञकरम् ॥ संवत्सराद्विज्ञतःसैद्धान्त  
स्वगमरमामणज्ञया ॥ चंटप्रतिष्ठापयोः ॥ सुव  
कलज्ञगतःसैद्धान्त इति

१ वटारीचरितमंदूर्धः

ॐ नमः

॥ चथ नाजौरीराम लिख्यते ॥

आतोनासधरावैसाजी । आतोधांनधीणेसुरा  
जीरेनाजी । धर्मकरणेगेल्लरेनाजी ॥ पापकरणेन  
पेहलोरेनाजी । धरममैताकिसेरीरेनाजी । पापकर  
णेवडिरोरेनाजी ॥ पुनकरणोनहीभाष्वरेनाजी  
वेठिद्रावियारमावैरेनाजी ॥ २ ॥ पाछलीरातजा  
गैरेनाजी । बासीदानेलागेरेनाजी ॥ कामक  
रतीनहीयाकीरेनाजी । सुगल्तांपहस्तीमाडिचा  
खीरेनाजी ॥ ३ ॥ मालीनेष्वाराट्कडारेनाजी ।  
पद्मठंडाटुकडारेनाजी । परभवरोडरभुलीरेनाजी  
रांष्ट्रशिवमूलीरेनाजी ॥ ४ ॥ घरमेताष्वङ्गमारे  
नाजी ; परनागांडकडाताडेरेनाजी । दिठीपरमि भां  
यारेनाजी । शब्दःयंदरोश्यांगोरे ॥ ५ ॥ माजीका  
देंसुहासुंगालीरे । माजीबीलेश्वालपंपालेरे । मा  
जीनेउरोयुलाजीरे । गाइतामेलुंगधलायारे ॥ ६ ॥  
माजीघुंबालीयामारे । माजीसुधररोजनमविगा  
यीरे । माजीकुभधएण्णासुंभोलीरे । माजीकरटीया  
खोहालीरे ॥ ७ ॥ माजीदीमेडीलमेश्वाडीरे ॥ मा  
जीदांनद्वेषनेश्वाडीरे । माजीकरेहरिरीकत्तीरे

म ॥ १ ॥ शारदा गुणविनदो ॥ न ॥ धरणीचित्त  
मम्भार ॥ मृ ॥ वरकाया प्रतिपादिष्ठै ॥ न ॥ पूर्ण  
प्रहृष्ट उत्तराय ॥ २ ॥ मृ ॥ क्रांधमानसायामजा ॥ न ॥  
न ॥ मनकामलगार ॥ मृ ॥ अद्वाकाहनसोरीतज्जा ॥  
३ ॥ दोषाद्वा ॥ वयु ॥ वहर ॥ सूर्य ॥ ४ ॥ परिवृत्तम्  
मृ ॥ ५ ॥ दुर्लभ ॥ न ॥ भगवान्सुकरमोत ॥ सूर्य ॥ गो  
द्वाका लद्विका ॥ न ॥ माननकोईद्वित ॥ सूर्य ॥  
दृश्यदशरात्रि नको ॥ न ॥ भनधनर्त्यापागार ॥ सूर्य  
चतुर्वेद द्वारायत्त ॥ न ॥ पामेभगवापार ॥ सूर्य ॥  
६ ॥

### ॥ दृति मिद्द्याय ॥

दृति ॥ न गद्वालताद्विगो ॥ गिर्वयागुतगुरुदेवनो  
गुरुभवाग्यवाक्य । साडिव ॥ गुरुपकुंपं तितक्षं  
द्वित ऊरवाग्यवायमाच्छ ॥ १ ॥ गि ॥ १ ॥ गुरुर्थित्विगुरु  
देवता ॥ गुरुभवावैद्वालमाडिव ॥ अहनिमगुरुवद  
मिद्य । अगमेवाधिवान । साडिव ॥ गि ॥ २ ॥ गुरुनि  
मद्वामनमुभतो ॥ गुरुवतावैद्यम ॥ भा ॥ शोरा  
कोवित्वाग्ना ॥ गुरुस्तुंपावैद्यम ॥ भा ॥ ३ ॥ गि ॥  
३ ॥ गुरुवद्वद्विद्वात्मा ॥ आदेगुरुवरमृद्द ॥ भा ॥  
गोलावैद्वद्वित्वाग्नाक्षे । अकर्त्वाद्विद्वात्मा ॥ भा ॥ ४  
गि ॥ अद्वाकाहनसोरीतज्जा ॥ भुगुरुद्वीद्वमनलाद  
म्भा ॥ वक्तव्यागोगुरुद्विद्वर्त्त ॥ वित्वालमिद्वाद ॥ भा ॥  
५ ॥ गि ॥ ५ ॥ दृति द्विद्वाद ॥ ॥

त्रान्) चंद्रितपूरन् ॥ (एडेशी) धटकेपटदालो  
प्राप्ते ॥ सतविसरोमस्तुषीयालो ॥ धरमसमतहोलं  
भाइ । निष्ठातमसुपरचेलाह ॥ १ ॥ तुम्हेहितीरा  
याला ॥ हुमतमानेलालहेन्नारा, ज्ञानहुषुपित्वदे  
यो ॥ आदमेलापभटायिदो ॥ २ ॥ परमंगतकोलाहो  
कादा । फिरनहीयाईमनुयाकाया । मातपितामुला  
निजटारा । महर्यारथक्षिप्तिवारा ॥ ३ ॥ धरमा  
धनपितरगहिरहे ॥ गिमकरदंजुलीनेरखहे ॥ दहति  
खलकरधोलाहे ॥ गिरवागुरुक्कीसिवालीले ॥ ४ ॥  
तपश्चमणीमहिनाभागे । गतविमर्णालीहनरनःतो  
आतमदिघालीहनगामे । कुहचेतनाचविष्वलवाहे  
॥ ५ ॥ इनि मिद्याय ।

टास ) अमर्तीइनद्यगदालंगि , एडेशी । नारा  
केलनिरारिहे ॥ भारोदकीज्ञेश्वरालरे । चितचा  
ऐरसदानिहे ॥ सीमसामिहिष्वरालरे ॥ १ ॥ नारा  
सदलेहनरद्युमभरी । रामुष्वरप्रादगटेलवालरे  
भुवरसोधेज्ञीतही । जोषाहेन्द्रदेहालरे ॥ २ ॥  
दोनमीदम्बायधावदा । भारमन्तर्विष्वारालरे ॥  
तिपरस्ताचिमदालरे ॥ वारिमररोधार ॥ नारा ॥  
३ ॥ नारा ॥ सबधरक्षोहनहारिया ॥ दिरमलर्देहार  
गायरे ॥ तिपरस्तुविष्वारालरही ॥ तिपरस्तारेहा  
यारक्षावरे ॥ ४ ॥ नारा ॥ लोटाईगुदरालरः ॥ नारा



त हो । मनगमता ही पावै सुप्रदर्शकिं ॥ ३ छौर ॥ तन  
घनशोषन पिरन हो । मतसृलोहि प्रायो मासारकिं  
दृश्चुरुच्चानि कारिभा । फिरन हिहो सानव च वतार  
किं ॥ ४ छौर ॥ ज्ञानहि चेति अपजो । ते पादै हृथिपन्ते  
मधिकाज़िकिं । घेतनता मुख की जिये, तव पादै हृथि  
दिचल सिवराज़िकिं ॥ ५ छौर ॥ इति मिद्याय ।

टान ( जीहो कोइगो ) जीहो अगमे गुरुकरली  
जिदै । जीहो पाज्जै मुम्हानोर । जीहो माया ममताम  
रिहरी ॥ जीहो मनमे रामोधीर ॥ भविकज्जन ॥  
परममद्वच्छुरुच्चार ॥ १ ॥ जीहो पालो नव चकाय  
ए ॥ जोहो इटालो विद्यविकार ॥ २ भ ॥ जोहो ज्ञान  
टपानितशालिटे । जीहो सुचमदादरजान । जीहो अ  
सुनदरन जीहो जिदै । जीहो मतलो चटज्जाटान ॥ ३  
भ ॥ जोहो मियुन परिद्वय परिहरी । जोहो गाचो  
भोगनटार । जोहो तपश्चमं यम की खीयै ॥ जीहो पापा  
रै भइनोपार ॥ ४ भ ॥ जीहो चेतनता मुरुदहियके  
जीहो मधुच्चेच्चरिष्वन्यान । जीहो इदृश किष्याजिमन  
ए ॥ जिहो गावै एकुभव च्छान ॥ ५ ॥ इति मिद्याय ।

टान ॥ सुलभाकोइगो ॥ भुट्ठर चमन दियालिदै  
भुट्ठमे दीप चमार सुलना । भुट्ठेहो टाटर नहो । मा  
दादतरे चमन नवना ॥ १ भु ॥ जिहो दादियर भु  
ठडा ॥ पाइव दृश्चमन सुलना । दिमुद पार दै निं



नरपरमं गतनहिकोजियैहोलाल ॥ निषष्ठुकेपटयो  
 जिह्वैरे ॥ देष्टाच्यगमश्चनुपरे । चतुरनर ॥ परमप  
 क्षयपरमात्माहोलाल ॥ १ ॥ पंचनहामतश्चादरैरे  
 पालोनिरतोचाररे ॥ च० ॥ जोवद्याचितधारियै  
 होलाल ॥ असतवचननविद्वालियैरे ॥ जामेदोपशा  
 पार ॥ च० ॥ अदन्ताटानचोरीतजीहोलाल ॥ २  
 विषयविकारकुञ्जीतियैरे ॥ पंचद्रुंग्रीयमश्चानरे  
 च० ॥ परिच्छहममताहोडियैहोलाल ॥ पंचसुमतम  
 नभेंवरोरे ॥ तीनगुपततुञ्जानरे ॥ च० ॥ अष्टप्रथ  
 घननाताभलीहोलाल । ३ ॥ तपत्रपसंजनसाधनारे  
 कोयैननदचकायरे ॥ च० ॥ सुद्धहायनिजचातमहो  
 लाल । पावेसिवसुपसास्तारे । भवभवकेनुपजाय-  
 रे ॥ च० ॥ अंतदमंगलउपजेहोलाल ॥ ४ ॥ इहमि-  
 यानरमानियैरे ॥ मदगुरुकहेसमझायरे ॥ च०  
 चेतनतासुधकोजिदृहोलाल ॥ धरमकरीनरमारि-  
 यारे ॥ दुष्पसंकटसविजायरे ॥ च० ॥ सुष्पसंपतिवि-  
 लसैमटाहोलाल ॥ इति सिद्धाय ॥

टाल ) सनेहिकीदेशी ॥ ठीकरपोमनचापनो  
 चेचलचित्तनिवार ॥ सनेही ॥ ध्यानकरोनिजचात-  
 मा ॥ एकसरूपविचार ॥ सनेही ॥ १ ठो० ॥ जो  
 जोदुविधाहोडियै ॥ तीनोंधरमसंभाल च्चारकपाय  
 नेपरिहरो ॥ पांचविषयसुपटाल ॥ २ ठो० ॥ पट



द्राव ) धनरादोला ॥ एदेहो ॥ द्वालघरमकर  
गोजियेरे । रुहुगच्छमाचितधार ॥ जननामान्या  
गोजयनीजगणानियेरे ॥ निगसुंतंमतिहार ॥ गुन  
भागीजा ॥ १ ॥ हुंसकरेहुदमोहसुंरे ॥ चीतीती  
मुपर्साय ॥ स० ॥ जोहारैभवमेषहेरे ॥ तेजानेमङ्ग  
फोय ॥ गु० २ ॥ पुन्धउठैजियजोतियारे ॥ भागीमी  
एमियशत ॥ म० ॥ गोचनगरमेचायकेरे ॥ चीते  
पेरीमात ॥ गु० ३ ॥ किवलपदर्षीमंपडीरे ॥ विलसे  
मुपर्पार ॥ म० ॥ निरभयरुपसुहालयोरे ॥ मिव  
एुंदरीधरगार ॥ गु० ४ ॥ चविच्छललींलारीहस्तरे  
जीषफर्दिनर्देन ॥ म० ॥ चितनचितींधापकोरे ।  
रिआपैकुपर्देन ॥ गु० ५ ॥ इति मिथ्या ॥

द्राव ) गोतीढाकीदेशी ॥ नागाचायेनागाजा  
दे ॥ घिरपद्योपुन्देनरापाई । साहियाजीवप्याराह  
मारा । जोहमालोपपाग ॥ जोचबकेतुमचेतिभार्द  
तीपाईचविच्छलठकुराई ॥ सा० ॥ भो० १ ॥ कोध  
मनमादत्तजटोर्ते । लोभलहरकाहटूनकीजै । पा  
मो० । दानमीपस्तपभावनाभादि । एगमचगोच  
रसीस्तापाई । सा० भो० । गिरवागुरुकिमित्तामा  
न्ते । तनधनजोदरकारिमाजानो ॥ सा० भो० ॥ पा  
स्तहरहरहरनमचनंता । एक्तहानमम्बोगुनदंता  
सा० भो० २ । जोपदकेतुंपादमुभारै । निगदटके

मरसुवासेंलाभियो । श्रुगुदन्द्रीरुममातीरि ॥ ३ पं  
मंकरपञ्चपावती कमलमिलेजयरातीरि ॥ ३ फं  
आंघनकेरमम् जले टोपकेमापतंगोरि ॥ कुरुंगप  
यग्नमममाल्हियो । सुरनाटविषेत्तुमंगारि ॥ ४ फं  
दूकदूकदन्द्रीमेवते । पादेदुष्यच्यनंतोरि । पंचविषय  
स्त्रयपरिहंग ॥ चेतनतासुश्रुमंतारि ॥ ५ ॥ ५ ॥  
इति मित्राय ।

टाल । रागपरारन्तियामगोरलाल ॥ एटेगी  
दालयथारथवन्तियरलाल । लागेमवकुप्यार । सु  
कारोर ॥ इहभवजमकारतवधिरलाल । परभवम  
कलमभार लपकारार । वा ॥ अभुतयातिसु  
खगमारलाल । काकलकुठरमलन ॥ सु ॥ भावा  
भुहकरथापनरलाल । पंचमडावतपाल ॥ सु ॥  
वा ॥ क्राधमानगायासत्तारलाल । लोभलहरकर  
दा ॥ सु ॥ देशधरमगृहनवियेरलाल । ऊपन्नसुल  
भरपूर ॥ ३ भ वा ॥ रागदेपनहिंकोजियेरलाल  
एकदलपनिचार ॥ भ ॥ ५ वा ॥ निजधटकेपटपोलियेर  
लाल । काशस्त्रानावचार ॥ भ ॥ ४ वा ॥ आतम  
धानमदाम्बुदारलाल ॥ परमातमगुनशन ॥ सु  
५ सु ॥ वा ॥ इति मित्राय ।

टाग ३ कपूरक्षायचतित्तजमा ॥ एटेगी इभव  
मवभवतीरभीरडार । लालचारामोरम, ज्ञानहिंके

तैचापकुरे । तीव्रभद्रकूरे प्राण्यो ॥ भुखेमतम्  
मार । चांकणी । दानसीयलतपभावनारे । धरणी  
चित्तमस्तार । ज्ञानधरो निजच्छातमारे । नं घजपीन  
घकारे ॥ २ प्रा० । क्रावमाननायातजीरे । स्त्रीभ  
लहरकरदुर । पंचमहामतपालियैरे । उपजेषु प्रभ  
रप्सरे । माणी० ३ । जीवटयागुनवैलडीरे । अम  
ताश्वदत्तातगाग । मैथुनपरिच्छेदियैरे । मनमै  
राधैरागरे । ग्राणी० ४ । सुगुरुसीयसुनखीजियैरे  
कीजै चातमकान । चेतनतासुहहोयकरे । पाये प्र  
दिचलवामरे । प्राणी० ५ इतिमिद्याय ॥

दाल ) सुणदहनोपीषडोपरदेसी (एदेशी ) मी  
इनमततचिट्ठीजैप्राण्यो ॥ समतानिजमनचार्योरे ॥  
इसपुटगल्कोमंगनकीजै ॥ निजधटच्छातमलीजैरे ॥  
॥ १ ॥ सी० ३ परवसजीवरहैलपटाइ ॥ सुखदुखसह  
तोभार्दर ॥ तनधनजोवनमालयजाना ॥ सन्धारंग  
मुनज्ञानारे ॥ २ ॥ नी० ॥ सातपितासुतबंधूदारा ॥  
सारदकीपरिवारारे ॥ इहसुवतीराकामनचावि ॥  
चापकोदामनपावैरे ॥ ३ ॥ नी० ॥ दानसीयलतप  
भावनधारो ॥ धर्मदयामतहारोरे ॥ निधलच्छानए  
फसनराधो ॥ चागमवच्छनरसचाधोरे ॥ ४ ॥ सी० ॥  
सुगुरुसीयसानोनरनारो ॥ तीपावैगतेसारीर ॥ चे

तनतासुधकापमंभाला ॥ पंचमहाप्रतपालोरि ॥ ५ ॥  
इति । मित्त्याद ।

द्वाल ) कारुलोपरवतधुधलोरलो ( एटेगी ) या  
गजतमन्धिनधारियैरला ॥ हरउलेदुपदंदरे ॥ भौं  
कजन । अपतपमंजसमाधनरलो ॥ कीजैमनधान  
दरे ॥ भौंकजन ॥ १ ॥ या ॥ पंचमहाप्रतपालिष्ठ  
रलो ॥ भाथुकाचाचाररे ॥ भ ॥ दहिलोप्रतसुई  
काजियैरला । कोयाजावनिहाररे ॥ भ ॥ २ ॥ प  
टकायाप्रतपालियैरला ॥ लुष्टमवाटरजानरे ॥ भ  
हृष्टवाटनाहरोलियैरला ॥ मतलेघटकाटानरे ॥  
३ ॥ या ॥ खोयाप्रतमायाकरोरलो ॥ पंचविद्यमृ  
षत्यागरे ॥ भ ॥ परिश्रहममताछ्छाइयैरलो ॥ लो  
भलजरभुंभागरे ॥ भ ॥ ४ ॥ या ॥ ममतामिंसुष  
मायतरिक्षा ॥ पात्रैचविचलघामरे ॥ भ ॥ चेतन  
तानुइर्जवक्तिरलो ॥ पात्रैचातमजामरे ॥ भ ॥ ५ ॥  
दा ॥ इति ॥ मित्त्याद ॥ ॥

द्वाल ) गिरवारेगुणसुमताण्ड ( एटेगी ) रागहै  
दहरहिंकोनियै ॥ परिहरममतामायरे ॥ ममतामृ  
षरप्रीतोहो ॥ चमिकरमतवचकायारे ॥ ६ ॥ रा ॥  
तज्जहनकोवनकारिका ॥ करर्जनलिजिमपालीरे ॥  
विष्वरूपमेयिराक्षादगा ॥ पुढ़गभविरमिंजाणेरे ॥  
७ ॥ रा ॥ मातरिगानुसंगदा ॥ ग्रन्थमेंपरिवा

रारे ॥ एमव्रद्वारघकेमरे ॥ कोइनज्ञामीनारारे ॥  
 ३ ॥ रा० ॥ जगदिचतैराकीनहों ॥ तैपकाकीच  
 केलारे ॥ जीच्छबकेनहोचेतिया ॥ फिरनमिलेहृष्टवे  
 खारे ॥ ४ ॥ रा० ॥ मीषसुनोनरनारिया ॥ स्तगुरव  
 चनइनभाषेरे ॥ चेतनतासुदहियज्ञे ॥ रागडेघन  
 हिनायेरे ॥ ५ ॥ रा० ॥ इति मिद्याय ॥

दाल ) यारामेहृष्टांउपरमेहृष्टकेवीजलीहो  
 लाल ॥ एदेशी ) लोभलहरकरदूर ॥ परिग्रहकोड़ि  
 यैहोलाल ॥ तीपावैसिवथास ॥ करमधंखताड़ियैहो  
 लाल ॥ क० ॥ १ ॥ लोभतेदुरगतज्ञाय ॥ जगतके  
 प्राणियहोलाल ॥ च० ॥ अतिलोभहोयहान ॥  
 सागरटच्चवाणियाहोलाल ॥ सा० ॥ २ ॥ लोभन  
 कीजैलिगार ॥ च्चारमातिवडोहोलाल ॥ च्चा० ॥  
 पञ्जचेदसमगुणठान ॥ लोभदोफिरपडोहोलाल ॥  
 सो० ॥ ३ ॥ लोभमहारिपुजान ॥ सुकतमगरौकियो  
 होलाल ॥ सु० ॥ लोभतजैजैकीव ॥ तिन्हेनविटी  
 कियोहोलाल ॥ ति० ॥ ४ ॥ च्चविच्चलपावैधाम ॥  
 सद॒मुखमेरहहोलाल ॥ स० ॥ वाधकपटदिजय  
 नैसिघ, चेतनकहैहोलाल ॥ मि० ॥ ५ ॥ इति सिद्धारय  
 दाल ) कनककमलपगलाठवेए ॥ एदेशी ॥ वि  
 धयाविमुननिवारियैए ॥ सातविमंगकरदूर ॥ भविक  
 जनस्तमिलाए ॥ जूदागामियपरिहर्तोए ॥ गदपीवै

नरकूर ॥ भविकाङ्गनमंभलोए ॥ १ ॥ गनिकागमनन  
 कोजियैए ॥ आपिटकयङ्गपाप ॥ चौरोतजोनरनारि  
 याए ॥ तजिपररमनीचाय ॥ भ० २ ॥ विमनविलधा  
 लानवीए ॥ लायेनरकमभार ॥ भ० ॥ सिवमंटिरका  
 वाभणोए ॥ तजियैविषयविकार ॥ भ० ३ ॥ जीवद  
 यागुनवैलडीए ॥ उतारेभवपार ॥ भ० ॥ पंचमडा  
 मतधाढरोए ॥ पालोनिरतीचार ॥ भ० ४ ॥ ईडमि  
 प्यासनधारियैए ॥ मारैवंछितकाज ॥ भ० ॥ चेतन  
 ताचितचेतियैए ॥ पावैचविचक्तराज ॥ भ० ५ ॥  
 ईति सिद्धाय ॥

दाल ) आछेलालाकोदेशी । गचुमिचमसान ॥  
 रागदेपमतआन । आछेलाल । धर्मदयाचितरापिदे  
 जी । पंचमडावतधार । पालोनिरतिचार । आहे ॥  
 श्रसतवचननविभापियैजी ॥ १ ॥ चौरो दा ॥  
 लाभतजोगुनपान । आहे ॥ विनदीयैलोजैनही  
 जी । जोच्छाहैसिवधार । तीतजियैसुष्ठाम । आछे  
 विषयभलोनाकहींजी, २ । परिग्रहकोजैदूर ॥ ५ ॥  
 जिभरपूर ॥ आछे ॥ तपश्यसजमपपकरोजी ।  
 यसकतपचयान ॥ धिरसनकोजेष्यान । आछे ॥  
 तानिजमनसेधरोजी ॥ ३ ॥ चं ॥ गवस ॥  
 कुगुरुदवचनसुनकान । आछे ॥ दीलियैबोलसुहा  
 मणीजी । पायेतरअतार । अबकेतुमतहार । आ

तीपावैमनभाषणोऽसी ॥ ४ ॥ ग्यानीग्यानविचार । म  
तभरमेसंसार ॥ तुभमेहेतेराघणोऽसी ॥ चितनचेतो  
आप । मतशरणोकेशूपाप ॥ आ ॥ सुयसंपतिमा  
दैषणोऽसी ॥ ५ ॥ इति सिद्धाय ।

दाल ) नटीजसुनाकितीरचडेदोषपंथिया । एदै  
पटकायाप्रतिपालटयाचितमेघरी ॥ रुच्चसवादर  
सानक्रियादतचादरी । प्रयत्रीकायनीजीवजगतमें  
धानियै । अपतेक्ष्यौरवायथनसुतिमानियै ॥ १ ॥  
एकेन्द्रीयावरणानचलनकोस्थधनही । यितोचउर्दि  
श्रीपैषएचमक्षायाकही ॥ जोवटयागुणधिलसदामन  
नेरयो । पञ्चसहामतपालमुकतकीसुयसापो ॥ २ ॥  
रुदृटनदरलियैदेनअदृक्तनल्लीजियै । खोर्नीमेवज्जपाप  
शिपवनहिंकीजियै ॥ धरिग्रहनमताछोड़सुनिसम  
तागही । निरदृपनलेचाहार ॥ ३ ॥ संजसमेयिररही  
मनयचकायासुहकरौमतपालना ॥ यिरमनकोजैथा  
नचपत्तुचितटालना । इमकरनोफरसाधचलेसिषधा  
इमें ॥ अधिचंजपायेयास । परनपदनानमें ॥ ४ ॥ इह  
मिथानरनारसुनोप्रतिवाधना ॥ कोजैचातसग्वान  
शमित्तरसोधना । पायेनिषधटरुपंसरुपसुहामणा  
चितनताकरसुद्धमिलेमनभावणा ॥ ५ ॥ इति सिद्धाय  
दाल ) शान्तिजिनएकसुभवीनती । एदेशो ॥  
साधकेष्वरखेनितवंदियै । पञ्चपदनोऽपनामरे । पर

परवारसमयमात्रथा भानुपिनामृतचांगरे ॥ १ सा०  
तनधनजो बनकारका । कामनहिं आडेकीयरे । भू  
खमतिडहसंभास्मे जातुंस्यानेनरविष्टे ॥ २ सा०  
लपचउरानो गते लास्मि । भरभूकालशनंतरे अष्ट  
स्त्रेयन्दकीयादके चरामनवगुनवर्ततरे ॥ ३ सा०  
विनयकाजेगुरुदेवका । अरुद्वामगमम्यानरे ॥ ४ सा०  
नमस्फलहेयचापना । जाकर्मानमध्यानरे ॥ ५ सा०  
इहमायमननरनारियो । नितहायमंगलमा  
लरे ॥ ६ इति । मच्छाव ।

दाल । विक्षयानो अरप्राणीचापाचापतिइ  
रिय । मतभरभिमंभारतेप्राणो । गातिसरूपहीय  
घमि एकध्यानचितधाररप्राणो ॥ ७ आ० । अरप्राणी  
घटमेहेनहिसुभता । एताच्यन्तरजवानिवातरेप्राणी  
आपनदेपेकांनको । संगरलेदिनगतरेप्राणो ॥ ११  
आ० ॥ अरप्राणानुसंस्थेतराधनो । नहिंशुभेद्वग  
हींगरेप्राणा । पटपटपाल देविय । त्रोहायेपरवीन  
रेप्राणो ॥ ३ आ० ॥ जार्मप्राणामिडमरूपीलीषही  
न्यानहटसुंदेयरेप्राणो ॥ विनदेपंचोहेनहीं । अलप  
चरूपोभपरेप्राणो ॥ ४ आ० ॥ अरप्राणीदेवमनु  
पतिरक्षाचमि ॥ नरकनिगोददिष्यायरेप्राणी । खण  
औरानीभरमिथो ॥ घटघटनामधरायरेप्राणी ॥ ५  
आ० ॥ जार्मप्राणीशोयचरूपीजानिये । सुदगलशं

न पापरे प्राणी । पाप मुन्द दोय वांधिथा ॥ सुपदूष पें  
चलगाय रे प्राणी । ६ चा ॥ चरे प्राणी वंधनहस्ती  
खोवक्ता ॥ सिद्धमख पोधारे प्राणी । चावागमनभि  
टाईयै । चेतनकतरे पाररे प्राणी ॥ ७ चा ॥ इति  
सिद्धाय ॥

श्रीचादिनाघच्छदेशिनधरवांटी । राफलमगोर  
यक्षीजियेर । परमात्मठीनेमंगलिकाकासे । सीलस  
तोनामलोऽविदेष ॥ १ ॥ यालमुनारीघगडितकारी  
माझमीभरतनीवेनडिए । घटघटब्यापकाच्चरच्छपे  
मोलक्तोमाहेवडिए । घाह्यलभगनीसतियसी  
रोजणि । सुन्दरोनासे कृपभन्तुताए । चंकसख्पीचि  
भुवनमाहे । ज्ञेहचनोपमगुणजुताए । चंद्रनवाला  
वालपनाघी । सीलवतीसुखयाविकाए । उड्डनेवा  
कुञ्जेवीरप्रतिलागी । द्येवलमहिवतभाविकाए ॥ २  
चयमेनष्टुवाघारणिनंटनि । राजसतिनेसवप्रभाए  
योवनवेसेकामनीघीतो । मंजमले इदुरक्तभाए ।  
पांचभरतारौपांडवनारी ॥ द्रुपदतनयावस्ताणियेण  
एकसोचाठे चीरपूराणा । रुद्रहस्तीतनुवाणिये  
ए ॥ ३ ॥ टसरपन्हपनीनारिनिरूपल ॥ कौसल्याङ्क  
सुचंद्रिकाए । सीलमल्लयीरंभजनेता । मुन्यताणी  
परिनालिकाए ॥ ४ ॥ कौसंविठमेसतानिकनामे  
राजकरंगराजियोए । तमशरथर्षोरुगायतीसन्ती

रतनचिंतामणदायन्त्रिणा ॥ म० । कीचनाहेमतर्पय  
 इम० ॥ कुलमाटीचांपातगोहि ॥ म० ॥ निषमाइ  
 मातुंजाय कामभागनेतुवाङ्कमोहि ॥ भलोनकीइ  
 मोक्षिय ॥ ६ म० ॥ गोवालभंडारीमारियोहि ॥ म०  
 अमालउठायिमार ॥ वैअमच्चगाचर्यायोहि ॥ म०  
 नहायालसरदार ॥ २० म० ॥ घणाकपनारीतण्णो  
 म० । वश्वगुहगामार ॥ देष्टिपनैमोदावसीहि  
 म० । जामाखमाराहुर ॥ २२ म० ॥ मनगमताइ  
 द्वारगाहि ॥ म० ॥ सप्तशिल्पमध्यमाठ ॥ त्वार्थ  
 काल्यारीरहिहि ॥ म० ॥ त्वारीकल्पाज्ञनराय ॥  
 २३ म० ॥ वार्यविश्वमण्डवताहि ॥ म० । जलकुदि  
 रनेकान । सपनामैवाक्षानहुहि ॥ म० ॥ थारी  
 किताकमान ॥ २५ म० ॥ जिहातिछारिविचरमी  
 हि ॥ म० । नगरनेवलयाम । अख्यादेयोचितडी  
 लमार्हि ॥ म० ॥ नारीनरक्षातीडाम ॥ २६ म०  
 मरमरादमार्हि ॥ म० ॥ नडीमरपीवार  
 किम्भवदानकेमध्यांता ॥ म० ॥ एवेयाजायस  
 मार ॥ २४ म० ॥ द्रामोसुन्दरामिहनहुडी ॥ म०  
 मतियामिमिरदार । करणीकरणगतीमयाडी ॥ म०  
 रामलायानिपतार ॥ २६ म० ॥ तीर्थदरवारीमर्गी  
 हि ॥ म० ॥ जगमिमोटोमिय । वालुपयेतजमोमरगा  
 हि ॥ २७ म० ॥ झंघरमाझमोजीय ॥ २७ म० ॥ नारी

यनीदेलहोहि ॥ गु ॥ रमणीदुपनीयांग ॥ इम  
राण्योनैचितज्योहि ॥ नु ॥ कहोयाहनारीमान  
ए सु ॥ वचननुचोराज्ञतथाहि ॥ नु ॥  
होयाठिकांगैच्चाट ॥ धनधनत्तमोटीमतीहि ॥ गर्दम्  
गतसभार ॥ १८ सु ॥ एटानुक्तमङ्गाहि ॥ पा  
चांकिवक्तव्यान । एटानुनुगतिगयाहि ॥ मु ॥ यो  
हैतिहाराध्यान ॥ २ ॥ सु ॥ भस्त्रत्त्वठरियाव  
नैहि ॥ मु ॥ ४ चावस्त्रमासनभार । चायललक्ष्मीपि  
षाढ़ने हि ॥ मु ॥ मुढपांचमग्नालवार । सु ॥ मु ॥  
चि ॥ इति रहनेमराण्मतो ॥ मिद्यावसंपूर्ण ॥

सूपक्षारणभवियणममरुधीनवकार । जिणमा  
मयचागमचबदेपूरवभार । दृग्मन्त्रनिमहिमा ॥  
कहितानलहेपार । सुरत्तर्जिमचिंतितद्वितफल  
दातार ॥ १ ॥ सुरद्वानवसानवसित्तरकरजोड़ ।  
भूमगडलदिचरितारेभवियणकोड़ ॥ सुरछंदेविनसि  
चतिसिजामचनेत । पहिलेपद्धनमियेचरिगंजणच  
रिहेत ॥ २ ॥ जेपनरेभेदेसिहययाभगवंत । पंचमि  
गतपहुताचएकरमकरिद्येत । कालचक्कलसक्षीपेचा  
नेतकदेह । सिहनापायप्रणमू । बीजेपद्यज्ञिएह ।  
गद्धभारघुरंधरमंदरससिहरेसोम । करिसारखवा  
गद्ध गुणच्छूतीसेदोम ॥ शुतणाणसिरोनखसागर  
जेमगंभीर । तोझेपद्मप्रणमू आखारजगुणघीर ॥ ४

श्रुतधरगुणचागरसुचभगावेसार । तपविधसंयोगे  
 भाष्येच्छरथविचार । मुनिवरगुणजून्तातेकहियेत्तप  
 भाष्य । चोद्येपटप्रमुँछइनिसतेहनापाय ॥ ५ ॥  
 पंचाश्वटालेपालेपंचाचार । तपसोगुणभारीषार्गे  
 विषयविकार । चमद्यावरपोहरलोकमाहेतेसाध ।  
 चिविधिनितप्रणाम । परमारथजिनलाध ॥ ६ ॥ अ  
 रिकरेहरिमायगडायणभृतवेताल ॥ सयिपापपणा  
 सेधाएमंगलमाल ॥ इणसमध्यासंकटदूराडलेततका  
 ल ॥ कंपेजिणगुणदमसदगुनसोसरसाल ॥ ७ इति

### ॥ राचीभोजन सिद्धाय ॥

पुन्यमंयोगेमानवभवलाधि । साधीचातमकाश  
 विषयारसविषयसरिषोषागो ॥ इमभाष्येजिनराशरे  
 प्राणिग्राचिभोजनधारी ॥ १ ॥ आगजवार्षीसामनि  
 करिने । समकितगुणसंमारोरे । प्राणीराचीभोजन  
 'यारो । दानसनाननेचाहुतिभोजन । एटलोरावि  
 नकीजे । ऐसविकरवानुरजनोसाये । नोतिथचनस  
 संझीजेरप्राणी ॥ २ ॥ पसुपंयोक्तामपिणपति  
 राचीभीजनटाले । तुमेतीमानवनामधरावो । किंम  
 सन्तोपनस्त्राप्तोरे ॥ प्रा ३ ॥ अभज्यावीसनेरय  
 खोभीजन । दोपकद्यापरधान । तिणफारणराचीमत  
 'लोनो । जोहैयहियडेसानरे ॥ प्रा ४ ॥ जूकडीने  
 'करोलियामाणी ॥ भोजनजाजेश्वावे ॥ कोट्टनकौदर

वर्जनदहरावे । एङ्गवारोगडपशाविरे । प्रा० ५ ॥ छन्दु  
भद्रजीविजिंमाकरतां । पातिकचेहउपायी । तेहवीए  
कलनाइफोडुयामां ॥ दृष्टयनुगुणवताविरे ॥ प्रा० ६  
एहडोजरभद्रनीमरोवासोडाया ॥ एकदृष्टदीघं  
याम । खुटुडांक्षतनवन्दगेडवटोधां । एवाकुविष्णुनी  
ब्यापारे ॥ प्रा० ७ ॥ एकनीचमान्दीनभवलग्नीकीषा  
कुविष्णनाब्यापार । कृडिएककलंदंडयंता ॥ तेऽवै  
पादतोषिएउरे ॥ प्रा० ८ ॥ एहनीएकायनभवलग्नी  
दोधां । कृडाकलंकच्चपार ॥ एहवानमीसुन्दंडयांते  
रद्दा । अगरदनोविमतारे ॥ प्रा० ९ ॥ एकनीन  
दांटंनददुर्गंडया । शीलविभवन्दंघ । तेऽवैएक  
गासिभोहनमां । कर्मनिकाचित्तदंघरे ॥ प्रा० १० ॥  
राक्षिभोऽननाटिपथपाल्ह, कृष्टांनविपारकेवलोक  
रेतापरनच्चवि ॥ एरुदक्षोहिमन्तरे ॥ प्रा० ११ ॥  
सखिप्राप्योनेहस्तम्प्राप्यो । नितनीदिहारकरीम  
मानिमानशामद्दनपनो । मामर्दमीदिष्ट्वोगेरे ॥ प्रा०  
१२ ॥ मुमिलाइन्दनिएदिमिदानर । गामरुद्दोगर  
सारे ॥ शिरगतितर्तांदुष्विलमिमिदिक्षा ॥ मुति  
गत्ताप्तिहारोरे ॥ प्रा० १३ ॥ इति फिलाय ॥

॥ तत्त्वान्दनो निष्ठाद ॥

प्रीतहनिदीदीनवे । ग्रेमटागुरुदनोहात्मरजाम  
देहस्तुमर्कतने । मामरुद्दुरुदुराम ॥ ने० १

फिको । इवाटनटेतरकारो झुवामहोनपिसाकारय  
फिरफिरजायपनिछारे ॥ मा० ११ ॥ उपत्तलायदे  
मुसल्ललायदे । परट्रीलायटेभारी । छाजिनामैकैरि  
फटकु । कहतीरहारोर ॥ मा० १२ ॥ जोजोमांगु  
सीमालायदे । तीजाचंबनिछारी । जामांगुसीरन्  
स्वार्थ । क्यानैनिष्टुआङ्गरे ॥ मा० १३ ॥ इनभा  
आहेसंलग्निलार्थ । परभवसदःस्वभारी । एकशत  
मुण्णोभवजोवां । नारितजानिरधारीरे ॥ मा० १४ ॥  
क्याळेट्रीक्यामेट्रोनारी । सवडोयिसकीयेत । वैरी  
मारिदायसुरे ॥ यामारेहसर्वेनरे ॥ मा० १५ ॥ ना  
रीनहोयानाहनीरे । याशगिरडोयलाय । जीवतष्ठै  
कालज्ञारे । मुद्रा नरकलजायरे ॥ मा० १६ ॥ दीन  
वरततुमसोप्यापाला जंपामाभवपार ॥ चित्तशुगत  
द्वारगुदेमिष्य । आगेहस्तायारोरे ॥ मा० १७ ॥  
दुति नारी मिश्याय ।

॥ अथडाक्षरीनीवात लिख्यते ।

एक्कटिनराजापाजनेश्वरदंहित ॥ नर्हासेकोम  
ट्रोदमाये एक्कागळे । नर्हगया जायनेपात्रपादिस  
क्षिर । एविताप्या मिथ्यानमितामभूमा ॥ राजामौ  
अक्षुद्धिवामर्गेत्ति ॥ सुक्षेमावजी । एविमारामभूमा  
सुक्षेमाइज्जेत्तिनहै ॥ सुखोपयोदाद एक्कटिक्को

गोइरोधितरपवालेहेसो ॥ उथनेपृष्ठनेठोककरा ॥  
 तरेहोवंसुधारंचाल्या । ठोकतीकनेआया ॥ आय  
 नेबेकुञ्जबारामरामकोघो । ठोकतीकहे ॥ चावोबो  
 रामराम । तरेहोकरीवालीबोरायेकुण्डलो ॥ बाई  
 मेतोहावटाळ । बटाळ'तोदीयतिकेकिसा । ऐकती  
 मूरज । बीजाच्छ्रमा । बीरासाच्वेलोयेकुण्ड । बाई  
 मेतोहाम्राहुण्डा । प्राहुण्डातोदीयतिकाकिसा । एक  
 तीघन ॥ बीजोजोबन । घेकिसाम्राहुण्डा ॥ बीरासा  
 चवेलोयेकुण्ड । बाईमेतोहाराजा ॥ राजातोदीय  
 तिकाकिसा । एकतीच्छ्रमराजा ॥ बीजोजमराजा ।  
 घेकिसाराजा । बीरासाच्वेलोयेकुण्ड । बाईमेतोहाजा  
 साधु । साधुतोदीय ॥ तिकेकिसा । एकतीसौलबंत  
 रोजोसून्तोयो । बीरासाच्वेलोयेकुण्ड ॥ बाईमेतो  
 हांडजला ॥ उलालातीतोय । तिकेकिसा ॥ एकती  
 हांडू बीजापायीघेकिसाहांडजला । बीरासाच्वेलोयेकुण्ड  
 । बाईमेतोहापरदेशी । परदेशीतोदीय । तिके  
 किसा ॥ एकतीजीव । बीजोपबन ॥ घेकिसायरदे  
 शी । बीरासाच्वेलोयेकुण्ड ॥ बाईमेतोहागरीव  
 गरोवतोदीय । तिकेकिसा ॥ एकतीहालीरोजायो  
 रोबोमंगतबन । घेकिसागरीव ॥ बीरासाच्वेलोयेकुण्ड  
 । बाईमेतोहाषवला ॥ घंवखातीदीय । तिके  
 किसा ॥ एकतीबलुद । बीजोकपास ॥ घेकिसाघंव

ना । वीरामाचौलियकुण ॥ दाहमेतीद्वाष्टु  
न्यतुरतोदीय । तिकिकिसा ॥ एकतोद्वाज । बोधोप  
ग्नी ॥ घंकिनाच्चतुर । वोरामाचौलियेकुण ॥ ३ ॥  
मेताछुडारिया । हारियातोटोय ॥ तिकिकिसा । ऐ  
कातोयेट्रोटोधोतिकी हा रथा । बीजोमायेदेशीलि  
की छारिया ॥ तरिडुकरोकहिवालागी । तुतोरामा  
रोजछ ॥ आमाप्राप्तितह्ले । इतनिधातपूछनेहार  
बीनेनमस्कारकराने । असवोरहिई ॥ असवारहर  
सहेरचाया ॥ दूति डिकर्तनोवात संपुर्णग् ॥ ४ ॥

—००—

॥ आयदीहैमाधानी यीनतीलिख्यती ॥ ५ ॥  
छयकायारच्छाकरो । भएतोर्घकरदेन । यातेम  
मवचकापक्षो । करोदयाकीटेव । पृष्ठोकायमतपोद  
णावच्छक्षुभरहे । माटोहियैतोहिं । फालुयक्षुतप  
रोहे ॥ २ ॥ जाटोचयासुयजोव । धारैभुमरसमका  
या । रीत्यपयोग्यनमान । जांबुडीपनमाया ॥ ३ ॥ वरमवा  
योमहजार । शायुवडीजुवपानो ॥ यघनमङ्गरतनो  
हि ॥ रवयावरचिसजानो ॥ ४ ॥ जाटोपीटेहुमार  
हिंसावङ्गउपजावे ॥ ५ ॥ बलकायानविर्गाध । जी  
यचपारदिराजा । जीजलचहियैतोहिं । जासुसेकरि  
फाला ॥ ६ ॥ एकदिंदुकेज्जोव । देहुच्छगामयधारे ॥  
जोदमईपुमांद । जीयखज्जाननिहारे ॥ ७ ॥ उत्तमा

ग्रीज्ञस्त्राउ । मातडवारवरसको । सातसातम्प  
 ताति इ भुज्ञक्षागनिपवनको ॥ ८ ॥ जलकोभरण  
 हुद्धारि । हिंसक्षेपग्निहारी । तनयरिकपरानांहि  
 तिदृगतिक्षीचारी ॥ चगनिकाथसतिदाङ । घोन  
 असंप्रभाँहे । चगनिसारभगिवार ॥ गुरुमिवचन  
 परेहे । एकचगनिकग्नाय ॥ पिलवाजसमकाळ  
 कर्तृतैहोपननांहे । बहोतीनदिनहेचाळ ॥ ११ ॥  
 भिलादिकवनमांहि । पावणाढकरइया । जिरहेहि  
 नगनपगनिचे । दुरगतिदुर्घमरइया ॥ १२ ॥ पदन  
 फायकेजिव । वस्तुतवसेहकठांहि ॥ मध्यपरहेयदयाज  
 हिंस्यापेंदानांहि ॥ १३ ॥ सुहविद्यमजयाउ । जियच्छ  
 मंडवरैबी । जियसमानगमीर । करतैटोपभरे  
 घो ॥ १४ ॥ पदनयाऊत्कृष्टितीनहुडवारवरसको  
 पश्नकरेतीयुलाम । कहियंदृनडोतिसुको ॥ १५  
 इनसुतिजतिताडि, जीवदमेहकगांहे मंषडसंपदनंतदो  
 ईमेहुत्तनांहो ॥ १६ ॥ जाधारयचौदेंलाय, दग्धप्रत्ये  
 ष्टयातो, माधारनमेजीव हेहुत्तनकडेजानी ॥ १७  
 कोमलजेफडकुलडामृदवक्षदत्ते ॥ जम्हेपरदवि  
 मडासुहें । माधारनतीर ॥ तिनसुमद्दमननमाडि ॥  
 तीदकडेकहेजेति । तोनकालजिहकोंजेएकनहीरी  
 ॥ १८ ॥ पासडसामरहनाडि । अबममरनहोंजी ॥  
 रुदेहतरेवारदाऊदुग्धरेंबी ॥ १९ ॥ रुदेहतरेव

मेजो वसंप भंय परमाना । उत्कटो याको आऊ भर्य म  
 हम दृभजानो ॥ २१ ॥ फलदाइ कतो रनहार देखिका  
 च्छी प्रानो । जगहुकहावै गवार दुरगती आगजानी  
 आवछठो वस्त्राय तो खौरी द्वीजाती ॥ २२ ॥ डोटी लप्प  
 रथानयें दूँद्री संख्याती ॥ २३ ॥ डखसीयाङ्गमी लंड  
 लोक ॥ आऊ बडो भर्मधारे वहुत बसें जलमा हिताते  
 छानिघसटारे ॥ २४ ॥ चेटी पटमलदाम । झुंडाथा  
 न सखाई । गतिते इन्द्री जान जी बढयाकरो भाई ॥ २५ ॥  
 आठ दिनाउनं चास उत्कृष्टो जिनं भाषी । चौरं द्रीम  
 मरपतहु । मच्छरं भं गर्भं प ॥ २६ ॥ वीछ्यमको हा  
 आदि । आऊ बडो छमासौ ज । एकाटे आयज्ञानी तौ  
 जान यिनामै ॥ २७ ॥ नरपसु पंपो मच्छ्रादि पचें द्रि  
 जानी । जो एकरे विगार । तो बीक करना आनो ॥ २८ ॥  
 देयनरक उत्कृष्ट । आऊ सागर तीस जघन सह सद  
 यर्थ । भाषो यौ जगदीस ॥ २९ ॥ उत्कृष्टी पत्त्य  
 तीन नरपसु आऊ यथानी ॥ मच्छ्रु सरपदे पिआऊ सु  
 पूर्वको डिपरवानो ॥ ३० ॥ देवनरक तिरिङंच च्यार ॥  
 खपजानो । चबदेलायं सनु यए संबलप चौरासो ॥ ३१ ॥  
 पञ्चदूँद्री बखं तो न आऊ सास । दूनदय प्रानन माहि  
 यायर के बच्छ भाषी ॥ ३२ ॥ विकल बयं छें सात आठ  
 ग्रामकां मसीजी । धरें असनी सुन्नप चूँद्री न बढगजो  
 ॥ ३३ ॥ छपर्जीय आहार हें मरी रफुनि दूँद्रि । सासउ

सामभापामन्त्र चारथग्निहक्षद्विंश्टि ॥ ३३ ॥ शिक्षत्वम्  
द्विकोषांच सन्दीकोछेजानो । पर्णीयनकेमेद्ग्रस्तमुप  
रुं पहिचानो ॥ ३४ ॥ पर्णीमीद्वकायहोयपर्णीधारो  
सुपमवाद्वरमेद्वकद्वासिद्वान्तमभारी ॥ ३५ । लोक  
चाकासमझार । पूररङ्गोछेकायाघटजाङ्गि । जितुम  
जानोमनदचकाया ॥ ३६ ॥ ( कलश ) यहजाननि  
गिटिनदयापालो, भविक्षणिष्ठसुपद्वायरे, भवृतणो  
यहकुट्टंवचपनो । लघोमनदचकायरे । च्छुटकायमें  
मिध्यातकेवसरक्तजिवच्छपनोकियो । अवतरनता  
रनजानलोजो, सरनश्वीजिनराजको । जगमाङ्गिभ  
विभदमसितममकित । चरनतुमदंदितरङ्गं । निज  
दासन्निदियहचासपूरोचोरकुच्छुबैनाचाङ्गं ॥ ३७ ।  
॥ इति श्रीछेकायनी विनति ॥

अथ कलियुग विनती लिप्यते ॥

टाल ) देखोभाईकलियुगचायौदुनियापलटीजो  
यहै, चांकनी ॥ तिनभृतनकानाथप्रभुजो । ज्यानेम्  
ख्याजायहै ॥ देखोभाई १ ॥ साधुमनिचरतारैलगमें  
ज्यांकागुणदिसरायहै ॥ तींपार्णांडकपटीतपस्तिको  
दुनीभगतीष्ठायहै ॥ देखो २ ॥ जीवदयाछैधरम्



॥ अथ पर्मर्थनिधि स्त्रियते ॥

॥ दृहा ॥

गुरुसुभजगदातानहो । गुरुविनज्ञाननहीय ।

कृदिसिद्धिंद्वितफलें । पापपंक्षसविधोय ।

चंधारारगचालता । शुभेनहोंगमार ।

आसारपगुरुनामकी । उत्तरजायभवपार ॥ २

गुरुद्वांणोदिसतारहे । किङ्गांलगिक्कुंवपान ।

मनवचकायाइसकरो । चेतनहीयकल्पाण ॥ ३

दांनशीलतपभावना । इहच्यारोजगसार ।

इहफघाघर्मरायको । सुणिडहृदयविचार ॥ ४

दाल्ह ) जगजीवनजगदालहो ( एदेवी) चंपा

नगरमुहानपि । किङ्गांलगिक्कुंविल्लार ॥ लालरे ।

१ चंपा ॥ तिहांटकमुनिवरश्चाविठ । भ्रष्टज्ञान

भरप्तर । लालरे । एकाकीविचरेंसदा । तपजपमेंगि

नसूर । लालरे २ चं ॥ नामविवलेस्वरचारणो ।

चावेनगरमक्कार । लालरे । मामयमणकोंपारणे ।

खेबचोसुहश्चाहारलालरे ३ चं ॥ इममुनांविचरें

गोचरी । सुहश्चाहारकाज । लालरे । चावककहेसु

दोहाछुची । कृपाकरकृपिराज । लालरे ४ चं ॥

चोमास्तोप्रभुकीजियै । जीषट्यामनमाय । लालरे ।

इतज्ञानमुनीस्वरहा ॥ चेतनगसित्वमुपपाय ॥

लालरे ५ चं ॥



१ अय धर्मचरित्वं क्षिप्यते ॥  
२ दृष्टा ॥

गुरुमन्त्रगटातानहो । गुरुविनज्ञाननहोय ।  
स्त्रहिमिद्विद्वितफले । पापपंकमविधीय ।  
स्वंधानारगचालता । शुभेनहोगमार ।  
चामारपगुरुनामकी । उत्तरजायमवपार ॥ २  
गृहवांषोदिमतारहे । किछांलगिक्कुंदयान ।  
मनवचकायादसकरो । चेतनहोयज्ञात्याण ॥ ३  
टोनशीलतपमाइमा । इहत्यारोजगमार ।  
इहप्रथाधर्मरादको । सुदिव्यद्यविचार ॥ ४  
दाम ) शगडीयनज्ञनपालहो ( एदेगी ) चंपा  
गारसुहानपि । किछांलगिक्कुंदविज्ञार ॥ शालरे ।  
चंपा ॥ तिहाईकमुनिवरचाविळ । खददज्ञान  
भादरः लालरे । यकाढीविष्टेमठा । नपत्रमेनि  
कमूर ॥ लालरे ॥ चंपा ॥ नामविज्ञनस्त्रासारलो ।  
एदेनगरमभार । लालरे । मामदगपलोदारहे ।  
केवलसुहराहारलालरे ॥ चंपा ॥ इमकुनांविष्टेम  
गोदी । सुहराहारकाल । लालरे । यारक्षरहेनु  
रोकालुमी । हराक्षरक्षपिगच । लालरे ॥ चंपा ॥  
णामासोम्भवीक्षिद । शोहराहरनलाल । लालरे ।  
हिगज्ञानमेनस्त्रासा । ऐनमिहरुहराल ॥  
लालरे ॥ चंपा ॥

## ॥ दुहा ॥

‘ चोमासीमुनिवररस्त्रा । शावकसुगोदपान । ..  
 वरमटेमनाटेमुनी । धर्मतीउपजेम्बान ॥ ६  
 धरमसमीनहियालहा । धरमसमीनहिनीत ॥  
 धरमकरोरिप्राणिया । फटेमरणकोभीत । ७  
 ढाल ) धर्मदयोक्तरोप्राणोया । उक्तमनरभव  
 पायेरे । दानसीयलतपभाषना । कीजेमनवचकावेरे  
 द ॥ धर्म ॥ । कामग्रांधमदपरिहरो । ममतासिनमे  
 जानरे । इहसंसारमेकोइनअपना । इहबुचितमें  
 जानीरे द । धर्म । मातपितात्मतकामणी । स्वारव  
 किमयक्तोइरे । जादिनआयुपुरीभद्र । बापनमन्त्रेको  
 इरे ॥ ध ॥ । रेन्द्रनरिन्द्रसविगया । जेउपजेतेजासी  
 रे । पापकरेनरकाटिकपामें । धर्मकरैसिद्धशासीरे  
 ११ ध ॥ । देवधरमगुमसेविये । कातीहोयहुटजारंरे  
 मनवस्याथथिरकेराया । चेतनहोयभवपारारे ।  
 १२ ध ॥

## ॥ दुहा ॥

दैदैसनामुनिरस्त्रा । चतुरसुन्योदैक्कान । ..  
 शावकएकाकुटीहतो । तेषोख्योधरिध्यान ॥ १३  
 करणोरेयावकथाहें । अरजसुगोसुनिराज ॥  
 कुटीचंगमेगोभया । ताकोकरोउपाय ॥ १४  
 ढाल ) कषुरहृच्छति० ( एटेगो ) । वलतोत्तव

मुनिवरकहेरे । सुखश्रावकमनलाय । कर्मजोकोई  
करेरे । भीगविनक्षिप्तजायरे । प्राणीकर्मकरतैहोय  
जीरनचालैकोयरे । प्राणीकर्मकरतैहोय ) उपदृष्टपा  
दकर्मकरेरे । हियहेविनासीजीयरे ॥ प्रा ॥ १८ ॥  
यादक्षेवारजोरिनेरे । भाष्यद्वन्द्वभाज ॥ योगुणकि  
रपाकरारे । रोकाविमकलजंजालरे । प्रा ॥ १९ ॥ तु  
सङ्गगजोवनजगद्यीरे । तुलजगतारनष्ठार । जेहर  
दरोत्तेवकभणोरे । होनहोखागेवाररे । प्रा ॥ २० ॥  
कुटोकहेममुसांभलोरे । योगुणगियनिवाज । चे  
तनकोमुखदृष्टपर्जेरे ॥ दयाकरोऽहं पराजरे ॥  
प्रा ॥ २१ ॥

### ॥ दुहा ॥

मुनिकहेसुनप्राणोया । दूकठपापद्धेएह ।  
तीनदस्तुजिनजीतिया । तासुंमिलाददेह प्रा ॥  
कंचनकायहेयगो । दूखघायेसप्तदूर ।  
मनवस्कायामसकरो । सुखउपजेमरपूर ॥  
दाल ( चौपैर् ) तशइकष्टतम्हारोजाय । को  
देयावकएडडपाय । तथयावयवंदनकरचले । भार  
गङ्गातलोगसुंमिले । २५ । जासुंमिलेसीदूरदूर  
करे । तथयावकपाढ्केफिरे । फिरपाछेघायोमनि  
दरकने । जासीमिलेसीदूरकहेमने ॥ मुनिवरकहेघे  
सोमतकरे ॥ तीनदस्तुजोतासीहेपरे । उनमेजाय

## ॥ दुहा ॥

चोमासीमुनिवररह्या । यावकसुलोवपान ।  
 धरमटेसनादेसुनी । धर्मतेउपजेंम्यान ॥ ६  
 धरमसमैनहियालहा । धरमसमोनहिमोत ॥  
 धरमकरोरप्राणिया । कटेसरणकोभीत । ७  
 द्वान ) धर्मदयाकरोप्राणोया । उच्चमनरभव  
 पायेरे । द्वानसीयलतपभावना । कीजेमनवचकावेरे  
 द ॥ धर्म ॥ कामब्रांधमदपरिहरो । समतामनमें  
 चानरे । दृहन्सारमेंकोइनश्चपना । दृहद्वुचितमें  
 लानोरे ॥ ८ । धर्म । मातपितासुतकामणी । स्वारथ  
 केमवक्षीहरे । जादिनश्चायुपुरीभद् । राधनसङ्केका  
 दूरे ॥ ध ॥ ईन्द्रनरिन्द्रसविगया । जेउपवेंतेजासी  
 रे । पापकरेनरकाटिकपामें । धर्मकरैसिवशासीरे  
 ॥ ११ ॥ ध ॥ देवधरमगुनसविये । आतेहोयछुटजारं रे  
 मनवशफायथिरकेंगापा । चेतनहोयभवपारारे ।  
 ॥ १२ ॥ ध ॥

## ॥ दुहा ॥

दैदैसनामुनिरस्था । चतुरसुन्योदेशोन ।  
 यावकएकवाटीहतो । तेयोल्खोधर्मिध्यान ॥ १३  
 कंरशोरेच्यावकफहें । अरञ्जसुगोत्तनिराज ॥  
 कुटीचंगमेंगोभया । ताकोकरोउपाय । १४  
 द्वान ) कषुरहुइअति० ( पढेगी ) । वलतोत्त

चर्षणात्तज्जवितिया । तत्त्वचायितेषार ॥ ३७ ।  
 रंगरसक्खैवातडो । सुनषारोद्दितज्ञान ॥  
 गृहमेरैदृक्कलाल्लै । तरतटेकरतिदान ॥ ३८ ॥  
 टाल । वंशितपूरवास्त्रादिनमोः ॥ एटेगो ॥ प्रेम  
 दिनधीजेनारे । निष्ठक्षयउरुविभचारो ॥ पिरनडो  
 चित्पृष्ठपनींरायं । मियावचनमदाभायें ॥ ३९ ॥  
 आरलेहैलन्दिरचाल्लौ ॥ निष्ठप्रोतमकृतैनविभाली  
 पालंगविलाइमदगातो । इकपायायहृयोपियक्षाता  
 ४० ॥ बांकासेषभरैव्यरे । पच्छूरतोनधरगैत्वरे  
 तेडवदैठरमेनारो । परपूरपसुंकरेमारी ॥ ४१ ॥  
 लार्णगविलानेमनचाने । पिष्ठपापरहिन्दिल्लाने ॥  
 विदहित्यपररथपाया । चानपुरुदमुकरेनाया ॥ ४२ ॥  
 धरमायसुतोदिय । सुभध्यानमेमानभयेदेय ॥ रुक  
 तोपोरददरमारी ॥ दूबेफियविचयक्षिकाङ्गारी ॥  
 ४३ ॥ निष्ठपतनीकृकम्बरे ॥ धम्बैपेमननामधरे  
 एतोहम्बं कियापारै । दिनभोगीकृहि किनचावै ॥ ४४ ॥  
 देवाकेदैपुनहींदीजै । भूडोनापाकेनपतीजै । तन  
 दनश्चापननहिपापना । आरदिनासोपुरुदना ॥ ४५ ॥  
 मातवितापरनीभारै । दृष्टिकुटुंबलेगारै सार  
 दहोइहुचमाता । आनप्लैसोइहुनहिचाता ॥ ४६ ॥  
 परमदेवदायिकिल्ला । ग्राहहोयतरम्बुदिप्पा । नन  
 दग्धेभाष्टपरम्बुरै । चुरापोरहुरुरम्बुरै ॥ ४७ ॥

मिलो गुजराज । मफन है यम प्रगुमरो काज ॥ २७ ।  
 तव कुटो पूछे मो सने दाय । यो न देस उन की मुनिराज  
 प्रभुन । मध्यका मीठन पिचहो । गुरु प्रताप जाय की मिलो  
 छट ॥ मुन वर दीले बन रुडलास । यामीठे महेतन  
 यो धास ॥ घर मराय नाम सन भाव । भन बन काय आरम  
 कि यो राव ॥ २८ ॥ दृढ़ा ) सन तबैं न थाव कउठे । मि  
 टेगे अंग कलौ म दिन च्यटुमार गचहो । पहुँचे कामी  
 देप ॥ २९ ॥ देह्यो न गर सीड़ा थो, याङ्गन पूँछो थात  
 चरुंटा विच चपथा पित ॥ मूर अमाभरात ॥ ३० ॥

दास ) मूर वजनी प्रीतु उपर देगे ( एडेगे ) आ  
 यो न गर विच याक की ढो । पालो हाट सीप्रेतो ।  
 याको यग को निढ़ा आई । मीयर हिडितलार्दे ॥ ३१ ॥  
 आयो । मै उनिद्रा में भोना मीडे । धर्म तला कषार्थ  
 देहे । मीयर हिंते मूर गमार्थ । जार्ग मिव मुख पार्दे ॥  
 ३२ ॥ आ ॥ ॥ दृढ़ा याव कस्तुता निर्चतो । धर्म सदा गुन  
 वंतरे ॥ धर्म राय दुकान मेरहती । उद्दर पोरदुरुसह  
 गारे ॥ ३३ ॥ आ ॥ ॥ पहुरए करै न जशगारे । धर्म  
 दुकान रटारे । आयनि जमन्दिर मे सुतो ॥ दीपक  
 त्रिहनि बिहुतीरे ॥ ३४ ॥ ॥ पीर पणो मुद्यो धर्म चासो  
 की मेहन जानिरे । आर्य दृचनि गडे यथ लेरे ॥ चिता  
 र खेत मरेरे ॥

दृढ़ा ) राय तीरि नदरांगदो । आर्य मुख चमुचार-

१६ । धनधनसाधुनोस्वरा । जिनद्वौद्दीउपदेसुल  
खना । आजमिलोसयलसातडो । मेघोचंगकलेसु  
खना ॥ ५३ ॥ धरमकहेसुनिकिछांवमि ॥ दरमन  
होइजायखना । श्रावककहेचंपानगरी । तिडा  
शारमुनिरायखना ॥ ५४ धर ॥ सर्ववातकहियो  
नहे ॥ मुनिरामेसिएहिजावलखना ॥ चेतनकोसुप  
उरमे । महरक्षियोजिनराज खलना ॥ ५५ धर ॥  
। हृष ॥

सर्वदिगतलावणीककहो । धर्मसुखोचितनाय ।  
धरमकदाईहजानिये । चेतनकहेवनाय ॥ ६०  
धर्मरायसदभादोया । सुखशावकनोहिजात ॥  
टिथालेउंमुनिवरकने । हङ्गालोंतुममाप ॥ ६१

दाम ) चौथाईको ॥ कहेदावकचलातुमद्वाज ।  
कुक्कनहैयमवतुमरोहाज । चंपानगरचलेतवराय ॥  
उटिनामेपडुंचेचाय ॥ ६२ ॥ जिहवैठेसुपउपजे  
मार । जिनकलएजिनवरसनजान ॥ धरमदेयवांद्वो  
सुमझान ॥ ६३ ॥ हायचौरकहेधर्मराय । चारिच  
पालोंमनवचकाय । छाकरोतेवक्षयरचाज । टिथा  
टीजैयोनुनिराज ॥ ६४ । भावचारिचेमुनिवरजान  
टिथाटीचमनसुहशान । चारिचलेष्वर्मकिरियाकरे  
तपत्तपसंजमनतशादरे । यितिपूरोत्तमश्चरमुहकि

यो ॥ भुक्तपन्थकोमारगलियो । श्रैसोसमभपालजि  
नष्ठम् । कहिचेतनलागीनहिकर्म ॥ ६६ ॥

॥ दृष्टा ॥

धर्मद्यानहिक्षाडियै । धर्मसुटासुपदेत ॥  
धरमकरेजेप्राणिया । तेपावैसिवयैत ॥ ६७  
कथासरसधर्मरायको । पूरीभयोसुजान ।  
पडिसुग्नैजेभायसुताकीहैयकस्त्वान ॥ ६८  
संवतच्छठारतोममे' आसोसुदिसुभजान ॥  
ग्यारसदिनरयिवारको । चेतनकीयोवपान ॥ ६९  
नगरच्छमदायादमे' । कथाकियैसुषमार ॥  
जेनरचितदेमामले । तेउतरेभशपार ॥ ७०  
डायजीरसिरनायके । चेतनलागेपाय ॥  
भूलचुकजोवातमे' । तेष्यमज्ञेमुनिराय ॥ ७१

दृति योधर्म चरित्पर्यग्नि  
लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मण

श्रीजगत्सिंठानीजी साहिव श्रीमाणिक  
देविजीको रास लिख्यते ।

---

ये लिखन अचरीजभयो (पहनीटाल) यीगु  
र्गोत्तमपयनमीं । सारद्वनात्मनाढरे । बेछधको  
इहिद्वयजै । गुणपुन्यवंतहिगोङ्गंर ॥ १ ( पुन्यवंत  
नरमांभलो ) निरमलसतीयचरिचोरे । पापपंकजिह  
तैनिटे । हेवियवपयविचोरे ॥ २ पु ॥ श्रीकृष्णो  
त्रिभाष्योया । धर्मनाथ्यारप्रकारोरे । जेप्रापीनित  
आढरे । तिपादेभवपारारे ॥ ३ पु ॥ मतयुगसोले  
मतोङ्गरे । माधवीमाधवनेकोरे । कसियुगमैमोटी  
मती । माणिकटिमुविविकोरे ॥ ४ पु ॥ जोतपमत  
करदीकरो । भतकोघापचपाषोरे । तेहनीकुण्ठगि  
दतोकरे । गिरातनचावैच्छानीरे ॥ ५ पु ॥ तोसत  
दागुणगायदा । ननमैहुचोठलाहोरे ॥ कहिताजि  
भरविवहे । सीजैभवनोखाइरे ॥ ६ पु ॥ कुरुकुरु  
कनमसद्वोमतो । कोषनगरेकुरुदेमोरे । कुरुकुरुमै  
माताप्याहीयां । सामदकहुविमेमारे ॥ ७ पु ॥ भ  
रतदेष्टसोमैभलो । लंजुटोपमभारोरे । मध्यमहनड  
परहमौ । लापजोतनविमारोरे ॥ ८ पु ॥ सप्तदेष्ट

यो ॥ भक्तपन्थकोमारगलियो । श्रेसोसमभपाल  
नधर्म । कहेचेतनलागेनहिकर्म ॥ ६६ ॥

॥ दूषा ॥

धर्मदयानहिल्लाडिये । धर्मसुटासुपदेत ॥  
धरमकरेजेप्राणिया । तेपावैसिवपैत ॥ ६७  
कथासरसधर्मरायको । पूरीभयोसुजान ।  
पडेसुखौजेभावसुताकोहेयकल्यान ॥ ६८  
संवतचढारतोसमेंआसीसुदिसुभजान ॥  
म्यारसदिनरविवारको । चेतनकीयोवपान  
नगरश्वरमदावादमे । कथाकियोसुपसार  
लेनरचितदेसांभले । तेउतरेभवपार ॥ ७०  
हायजोरसिरनायको । चेतनलागेपाय ॥  
भूलचूकजोवातमे । तेखमजोसुनिराय ॥ ७१

श्रीजगत् सिंडानीजी माहिव श्रीमाणिक  
देविजीको रासु लिख्यते ।

---

ये शिक्षन चरीचभयो (पहनीटाल) यौगु  
स्त्रीतमपयनमीं । सारदनात्मनाटरे । क्षेत्रधको  
इद्विद्यवज्ञे । गुणमन्वदंतहिगोक्तंरे ॥ १ ( मन्वदंत  
नरमांभलो ) निरनलसतौयचरित्रोरे । पापपंक्तिः  
तैमिटे । हिवैयवयपवित्रोरे ॥ २ पु० ॥ श्रीमुपद्यो  
जिनभाषोया । धर्मनाच्यारप्रकारोरे । क्षेत्रात्मोनित  
आटरे । तैपावेभवपारारे ॥ ३ पु० ॥ सतयुग्मसोले  
सतोङ्गरे । साधवीसाधचनेकोरे । कलियुगमैसोटो  
सतो । माणिकदेवुविविकोरे ॥ ४ पु० ॥ लोतपत्रत  
करदीकरो । बतकोघापचयायोरे । तैहनीकुषगि  
सतोकरे । गियतनचावैज्ञानोरे ॥ ५ पु० ॥ तोसत  
यागुणगायबा । अनमैहुच्छोटद्वाहोरे ॥ कहिताजि  
भपविकहे । लीजैभधनोलाईरि ॥ ६ पु० ॥ कुषकुल  
जनमत्तद्वोसतो । कोयनगरेकुषदेसोरे । कुषकुलमै  
माताच्याहीया । सीसमकहुविसेमोरे ॥ ७ पु० ॥ भ  
रतघपसोभैभलो । लंबुट्रीपमभारोरे । मध्यमस्त्र  
परहस्तो । लायजोननषिस्तारोरे ॥ ८ पु० ॥ संघदेव

मंटिपतो । वत्सदैमथ्यतिचंगारे नगरोकीसंवीभक्तो  
 नटोवैश्वरहंगंगारे ॥ ८ पु० ॥ चंद्रनब्राह्मजिह्वा  
 भई ॥ मतीयमैसिरदारोरे । नामअंयेतीयाविका ।  
 गुगायतीकुपकारोरे । १० पु० ॥ साधच्छनायोगिहं  
 शुच्छा ॥ शायकमाधपविचोरे, पदमप्रभुजिहंगमहो  
 या । कष्ठानांगकाङ्क्षरिचोरे । ११ पु० । तस्मनगरो  
 पामिभक्तो । साहिजादपरमारोरे । निकटशहेगहा  
 नठ्ठो । नामैयरनश्चाद्वारोरे ॥ १२ पु० ॥ सुरपुरवर  
 कोउपगा । नगरनिरपदमैपारे । न्यातचौरासीक  
 इंवसि । उमशापसुविसिपारे ॥ १३ पु० ॥ पूर्णमन्त्र  
 पन्थातआ । शावकपरगसुज्ञानोरे । गोष्ठोरात्रीप  
 रगडा । धर्मयंतचनिदनीरे ॥ १४ पु० ॥ तसुपरबी  
 वरणोमता । गुलायहृतिनमैरे । ग्रैनभगतिद्वाचं  
 चादरे ॥ टिनटिनचढतप्रणमिरे ॥ १५ पु० । ताम  
 कुखमिउपनी ॥ मिर्गलोकथोआरोरे ॥ १६ पु० ॥  
 मंवतमतरमतीमर्म । यायगमामउटारोरे ॥ हाम  
 पस्तएकादमो ॥ जनमभयासुविकारोरे ॥ १७ पु०  
 गोमकिमारकुररथरदा । चनोकहियतलायैरे । ऊँ  
 डेँवाथैवालिका ॥ मातपितामुपपाहैरे ॥ १८ पु०  
 मवगुनमश्मछिनभरदा । विनयविविकुटारोरे । गो  
 गृष्णतिद्वात्तामतणा । गोप्रगटागिणशारीरे ॥ १९ पु०  
 मानवितामनमिथिए ॥ कोजैगङ्गनोदिशार्दिरे । ऊँ

इण्डरियावरमिलै तालीजैसछमीलाहारे ॥ २०  
पु ॥ देमप्रदेमविचारता ॥ बातठीकठहरार्दे ॥  
पट्टयोम्भिठोफरो । भेजसहिदरभार्दे ॥ २१ पु ॥

दृहा ) नगरसुवसपटणेषमै । उसवंसचिरदार  
गोचरगहिलहाजागप्रगट । दीक्षतवंतदातार । होरा  
नंदनरिंद्रसुम । नानैसङ्गकोइचांग । सातपुष्टीह  
नैप्रगट । अटभुतगुणमगिपांग ॥ २३ ॥ भाण्योक  
चंदनरिंद्रसम । चौदिविद्याभंडार । लंदनचंगवती  
मतसु । कांमतयोअवतार ॥ २४ ॥ वरदेपतहरपित  
भए । कान्हतिलकतिशार । करिसजार्द्याइको ।  
रचोबरातविस्तार ॥ २५ ॥ हयगयरथपायकप्रभल  
नसञ्जनपरिवार, लिवरोतव्याइनचले । पङ्गचेनग  
मझार ॥ २६ ॥ शागतभगतयुगतकरी ॥ पूर्न  
प्रदेवीन ॥ सुभद्रिनसुभद्रहसुभलगन । व्याहर  
जीसौकीन ॥ २७ । दानदहेजदीएवहुत । जनमज्ज  
मंतोप । बिदाकोएवरकन्यका । भाँतिभाँतिसौ  
पोप ॥ २८ ॥

चोपर्दे ) असुक्रमपरपटणैचावीया । जायचा  
गाउवधार्दीया । हरप्यामातपितापरिवार । को  
न्हेगहिच्छुवहुविस्तार ॥ २९ । गृहप्रविसवरकन्या  
कीया । दानयचाजाचिककीदोया । देखिवदनकुल  
वंतोवङ्ग । हरप्याजनपरिजनमिन्नसङ्ग ॥ ३० ॥ दुल

अनिपावधरेष्वरजिमे । ज्ञादिमिद्विष्वरचार्द्वितिमे । अ  
 गिमागिकमेतिभंडार । सेनार्थवनिमहिपार ॥  
 ३१ ॥ हाथोशोडासैपालयो ॥ यहलसुपासननैनाम  
 को दासोदासमहेलीलोक । दिनदिनश्रापिद्याका  
 याक ॥ ३२ ॥ प्रन्यवंतनैपगम्बरविम ॥ कीरतशाश्वे  
 देमादेम । यार्दिप्रचपेमपरिष्वार । वधीक्षक्षमोश्व  
 तभकडार ॥ ३३ ॥ नरदेहोघरीचार्द्विष्व । परतव्व  
 छमोमाधिमङ्ग । मालिकदेवीदीन्द्रानाम । अदभूत  
 चपर्वतचमिराम ॥ ३४ ॥ प्ररथप्रन्यवंपरवाण ॥  
 भूपर्वंगवैसुरेऽहममाण । नाटकगोतमश्वीतरमाल  
 नाचेमाटकाचतिभुक्तमाल ॥ ३५ ॥ अर्द्धममालसुक  
 भागवै । घर्मकमंडापुजोगवि ॥ पतिपतनीश्वाकर  
 विकमनेह । गोचारकमारटकुतुर्मह ॥ ३६ ॥ दिम  
 वंगालौउक्तमर्देम । आएमालिकाचंद्रनर्देम । नाम  
 लगरमक्षुदाराट । कार्मिकाटिकोहाचायाद ॥ ३७  
 राजापरजाच्छव्वमहाय । कोजदोर्गुशानवाय एह  
 कोरमानैऽकुमप्रमालि । दिलोपतिदिचतिमममाल  
 ३८ ॥ बाटम्याउयोपकृष्माद । भिठवदसश्वीदेव  
 क्षाह ॥ भालिक्ष्वर्चंद्रभित्तमाम । फिरीदुडार्द्वाली  
 टाम ॥ ३९ ॥ दुमहंगालाक्षिरिघमो । दिन२माल॒म  
 अतिरचो । जाखेउपस्थुर्द्वममाल ॥ द्रगर्द्वक्षत्तर्चं  
 द्वममाल ॥ ४० ॥ दिघोजायदिलोपतीभेट । भाल

प्रितादभयोरजगतसेठ ॥ जगतमेठजगपतिश्चयताम्  
 कुलमंहण्डंभण्डविवार ॥ ४१ ॥ तार्कीपटेतरकहीकु  
 लकर्हे दुष्यानादुपदालिद्रहरै ॥ पृच्छुगमतिष्ठकि  
 परभए । सूर्यचंद्रविधिनानिरमण ॥ ४२ ॥ सेठसु  
 ग्यानीचार्णद्वंट । दयाचंद्रप्रगटेचार्णद ॥ पुच्छेष्ठ  
 भएग्राजकुमार । दैत्यंकामदेवचवतार ॥ ४३ ॥ आ  
 नेटचंटकेपुच्छकहाय । जुगरज्ञीवैमहतोविराय । दया  
 चंटकेपुच्छहिगुणधाम ॥ सेठमंठपर्णदतोकिनाम ॥ ४४  
 धनघनमालिकदेवीपुन्न्य । विटापेतांपुच्छरत्नन्दे ॥ म  
 तमापाशाधीपरवार । ऐकएकसीश्चिकडार ॥ ४५  
 भारभतोजिमैसापकसुङ्ग । वेटीपेतोचरकुलवर्डङ ॥  
 ईद्रसभासमजसुयरियार । दिनदिनबाधेइरयंचया  
 र ॥ ४६ ॥ प्रातममेपुलैजिनदेव । नितप्रतिसारेसंट  
 गुरुसेव ॥ सुर्यैजिनेस्वरयचनवयोण । नितनितसाधै  
 वतयचयान ॥ ४७ ॥ सातधेचमेविज्ञवाशरै । दुर्योया  
 लननादालिद्रहरै ॥ जिलोकरणीश्वावकतणी । मा  
 ताजीनेंकीकोषणी ॥ लहंकापणासौजोटकगंगही ।  
 शादिचंतलीसेनिरयही । दोलतंतश्चरुचिज्ञवदा  
 र ॥ दोनदेतमनइरयच्चपार ॥ ४८ ॥ संवतेसर्तरहू  
 कैतरसार । मापमासदसभीगुरुवांर । मांखीकेचंट  
 मर्गंगतिलही । जिनकीकीरतिजगमेरहिँ ॥ ४९ ॥  
 तिलदिनभीमांताकुलंशति । जपतपदानकीयांसहा

मतो ॥ तिगाकीगिणतीकहोकुण्यकरे । धन्दधना  
सवजगलघरे ॥

दुहा ) मातमनोरथयुक्तीयो । फरसौशीमजिव  
न्द । संधसमेतसिपरतणो ॥ कोझैमनच्चाणन्द । ५२  
मनसुवामातातगा । जागलाथीजगतसैठ । करीम  
वा।ईसहुनी । भेजेलोकपचेट ॥ ५३ ॥ बाटबोटसर  
मजिकरी । संधचावैजिहराइ ॥ हुकुमसुषतसवम्  
पतो । लागीकरनकछाइ ॥ ५४ ॥ देसविद्दिसेपछूर  
पचौपरमहुलास । चीवीहसुधुलार्द्या ॥ परचीभे  
लीपास ॥ ५५ ॥ असयारीबाहुनदीए । जिहडिह  
मार्गीतीम, डिरातंबुपालभला, दीर्घासुबकौतीम ५६  
संधसहुएकठाथया । मुखकमुखफसीशाय । हुरतमु  
लायाज्जोतयो । मुहुरतदियावताय ॥ शुभदिनशुभ  
यहुसुभलगन । शुभमुहुरतशुभजोग ॥ जाप्तकरव  
फौंनीसरगा । जहांतहासौलौग ॥ ५८ ॥ आणन्द  
चंदनरेद्रतय । संधपतितिलकयणाय ॥ करिश्चमुवा  
रीरन्द्रमग । संधदयाचंदभाय ॥ ५९ ॥

दाल ) कडपानो ॥ चल्योसंधउङ्गरंगधरिजात  
जिनवरतणी । अतिधणीक्षिविस्तारकीहो ॥ सर  
सजरयाफकी मायागमपसुलतणा ॥ तंबूडिरातिहाँ  
याहु ॥ ६० ॥

चाल्योसंधउङ्गरंगसौजातजिनवरतणी ॥ दालय

नातकरणादकीछीटका । नवनवीभातिनापालता  
एवा ॥ देविसुरलोकर्द्दन्तलोकगृहस्थारिपा : मानह  
शापसुरनायचाच्छ्यां ॥ ६१ ॥ विकटपद्धाडभमप्रवल  
जटपूरीया । इन्द्रगत्तमावियासाजिञ्चंगवा । मेषडंब  
रक्षेशवाडिहिटाकस्या हायोयाज्ञातकिण्यैंवयंग्या ॥ एवा  
६२ च० ॥ अदलघैराकर्कंबोजप्रक्षमायरा ॥ चोरवी  
गम्भेज्ञातिवंता । रतनसौवर्णद्वपातगेमावमौ ॥  
संगनोहातरोतिजवंत ॥ ६३ च० ॥ वहिलरथपाल  
गीनाहकीश्चत्पग्नी ॥ तिहातषोकौणगिणतीवपां  
६४ ॥ इहिविस्तारद्वाभांतीसेभासरम् ॥ देविनाहो  
हहंरथरांष्ये ॥ ६४ च० ॥ दलफतोटालुसह्नादमव  
दाजिया ह तीरतखयात्नेज्ञाविग्राहै । कासमामंत  
आणीफ्रीजफावेपर्णो सुभटभटमूरभांसंगमाजैं ६५  
च० ॥ रंगपचरंगनिमाणगजपीठपर । नवनदेनाद  
बोवल्लवाणै । सपरजासौलटीरोखच्चागेखले । देवो  
दलप्रवलभूपालभाजै ॥ ६६ च० ॥ काधयौरपाधवी  
स्वेत्यटाडित्वाटा । आरियाषोरउयम्भायकेते ॥ भेद  
दद्दर्ढनोभाठभीजगगुगी वौंषगिरतीलौसंगहेते  
६७ च० ॥ चृश्वत्तमयादघोमानपोरवाहुर्घनि ॥  
न्दातचौराहीटाद्वद्वन्द्वद्व । यहवङ्गोभाडगरमाड  
सहूरानोया ॥ तेजत्तमासानमनमानद्वाद्व ॥ ६८  
च० ॥ प्रदनचोमास चोरीरतिसद्वक्षर्गो ॥

सतो ॥ तिणकोगिणतौकहोकुण्ठकरे । धन्द्रधना  
सद्बजगङ्गचरे ॥

दुइ ) मातमनोरथयुक्तीयो । फरसौधीसजिव  
न्द । संषसमेतसिपरतणो ॥ कोजैमनच्चाषन्द । ५२  
मनसुवामातातणा । जारणाथीञ्जगतमेठ । करोम  
आईसहृनी । भेजेलोकपचेट ॥ ५३ ॥ धाटशोटसव  
सजिकरी । संधश्चावैजिहराइ ॥ हुकुमसुषतसवभू  
पतो । लागेकरनडलाइ ॥ ५४ ॥ देसविदैसंपहर ॥  
पचौपरमहुलास । चीवीहसंषकुलाईया ॥ परचीभे  
जीपास ॥ ५५ ॥ असुवारीबाइनदीए । जिहिइ  
मागीतैम, डेगतंबुपालभजा, दीक्षासुबकौतैम ५६  
संषसहऐकठाघया । मळकमूलकसीशाय । तुरतशु  
लायाजोतयो । मुझरतदियायताय ॥ शुभदिनशुभ  
यहसुभलगन । शुभमुहरतशुभजोग ॥ जापकरव  
कोनीसरया । जहाँतहाँसौलौग ॥ ५८ ॥ चालन्द  
चंदनरेद्रतय । संषपतितिखकयणाय ॥ करिश्चुवां  
रोइन्द्रसम । संषद्याचंदभाय ॥ ५९ ॥

दाल ) फडपानो ॥ चल्योसंषड्छुरंगधंरिशाख  
जिनवरतणी । अतिषणीरुद्धिविस्तारकीश्वी ॥ सुर  
सजरयाफकीमपाममपसुलतणा ॥ तंदृडेरातिहाँ  
चायटीक्षा ॥ ६० ॥

शास्त्रोसंषठछुरंगसौषातजिनवरतणी ॥ लालाव

नातकरपाठकीछीटका । नवनवीभातिनापालता  
ल्दा ॥ देविसुरलोकईन्द्रलोकगृहस्थारिया : नांगह  
चापसुरनाघआख्यां ॥ ६१ ॥ विकटपड़ाइसमग्रेवल  
जटपूरीया । इन्द्रगजमारियासाजिअंगया । मेषडंब  
रचंद्राकाडिईटाकस्या छाघोयाज्ञातकियपैंषपंग्यां  
६२ च० ॥ अदनचैराककंवोजपूरमायरा ॥ औरवी  
अम्बजेज्ञातिवंता । रतनसौवर्णरूपात्योमाज्ञसौ ॥  
संगलोम्हतरोतिजयंत ॥ ६३ च० ॥ यहिस्तरथपाल  
पीनालज्ञीचर्तयस्मि ॥ तिझातपौडौषगिष्टतीवपां  
यै । कृद्विष्टारईभांतीसीभामरम ॥ देविनांहो  
कहंराघरांदे ॥ ६४ च० ॥ दृढ़कतोठालमहादमय  
भाजिया ॥ तीरतल्लयात्नेज्ञाविराजै । यरसमामंत  
झालोफौजफावेष्टये सुभटभटमूरमांसंगमाजै ॥ ६५  
च० पूर्णगवधरंगनिमाणगजपीठपर । नवनवेनाट  
नोघम्भवाजै । यपरजासौलहीरोखदागेजले । देवो  
दख्खप्रश्लभूपासभाजै ॥ ६६ च० ॥ खापयोरगाव्यी  
स्त्रेत्यटादिम्बाटा । आरियाच्योरउद्दमादक्षेते ॥ भेष  
दउद्दर्शनोभाठभीजगमूदी कोंदगिरतीकरैसंगरेते  
६७ च० ॥ एवंवउभवान्योमान्दोरवाहृष्टि ॥  
न्दातचौरासौयासहन्त्वे । यहउक्तामारमाह  
सहस्राहोदा ॥ तिहतसामानमनमानयोद्दा ॥ ६८  
च० ॥ भद्रनरोनाम चीरोरविद्वद्वद्वद्वर्गो ॥

मतो ॥ तिणकी गिष्ठतौक हीकुंगकरे । घनघना  
मवजगड़स्वरे ॥

दुड़ा ) मातमनोरथयुक्तीयो । फरसौवीमत्रिष्ठ  
न्द । संघसमेतसिपरतणो ॥ कोजैमनचापन्द ॥ ५२  
मनसुयामातातगा । जाग्लाथीजगतसेठ । करोत्त  
णाईसहनी । भेजेलेंकपचेट ॥ ५३ ॥ शाटशोटसम  
मजिकरी । संधचावैजिहराइ ॥ हुकुमसुणतसरभू  
पतो । सागीकरनकछाइ ॥ ५४ ॥ देमविदैसेंपहर ॥  
पथोपरमहुलासु । चीवीहमंयदुलाईया ॥ परचीमे  
जीपास ॥ ५५ ॥ असयारीवाहनदीण । जिहभिड  
मार्गीतिम, डिरात्युपालभका, दीन्हासुषकौतिम ५६  
मंधसल्लेकठाथया । मळकासुमुक्तकसि । शाय । हुरतकु  
लायाजे । तयो । मुडरतदियावताय ॥ शुभदिनशुभ  
श्रुमुभालगन । शुभमुहरतशुभजोग । जापकरण  
कोंनीमग्ना । जहाँतहाँसौखीग ॥ ५७ ॥ चालम्ब  
चंदनरेंद्रतय । मंधपतितिलकयगाय ॥ करियमुवा  
रीरन्द्रमम । मंधदयाचंद्रभाय ॥ ५८ ॥

दाल ) कटपानो ॥ चल्योमंधउठुरंगर्थरियाख  
विनवरतयो । अतिवणोरुद्धिविस्तारवोही ॥ सर  
मजरयास्कीमयाममयसुखतया ॥ तंडुडेरातिही  
दायदोहा ॥ ५९ ॥

“ ॥ मामंवटद्वंरंगमौजातगिनवरतदो ॥ शाकय

नातकरपाड़कीक्रीटका । नवनवीभातिनापालता  
ण्डा ॥ देविमुरलोकईन्द्रलोकगृहस्थारिया : मांगह  
आपमुरनायश्चाख्यां ॥ ६१ ॥ विकटपड़ाइसमप्रबल  
जटपूरीया । इन्द्रगच्छमारियासाजिङ्गाया । मेष्ठडंब  
रखंदाषाडिहिटाकत्या हायोयाजातकियापैष्ठपांख्यां  
६२ च०॥ अदलचैराककंबोजप्रकाशयरा ॥ चोरवो  
क्षत्तज्ज्ञातिवंता । रत्नसौवर्णख्पातयैमाजसौ ॥  
संगलोक्त्रितरित्यवंत ॥ ६३ च० ॥ वहिलरयपाल  
पीनालकीचर्तयणी ॥ तिहाजपौडौषगिष्ठतीवपां  
दे । कहिविहारईमांतीसोमामरम ॥ देविनाहो  
कहंरायरांदे ॥ ६४ च० ॥ ढलुकतोढालसह्यादमव  
माजिया ॥ तीरतलुशार्तिनेजायिराजै । साससामंत  
आपोफौजफ्कावैष्ठो सुभटमटमूरमांसंगमाजै ॥ ५५  
च० ॥ रंगप्रथरंगनिमाणगजपीठपर । नवनवेनाट  
चोइक्कवाजै । सपरजामैसुहीरोक्त्यागैचले । देवी  
टखप्रबलभूपालमाजै ॥ ६६ च० ॥ काष्ठचौरगावश्चि  
स्तेत्यउटिबाटा । आग्नियाच्चोरउषम्यायक्ति ॥ मेष  
पटर्दर्शनोभाठभीजगनुगौ कौंचगिष्ठतीकरैसंगरेते  
६७ च० ॥ अदलउपयाचयोमाल्पोरवाढ़च्छति ॥  
न्यातचौराहीयान्नइन्नेस्तो । यहवडोमाइगरनाह  
सहृदालोया ॥ तीहतदामांनमनमानकोर्हा ॥ ६८  
च० ॥ प्रदनचोनाम चीरोरजिगघड़काप्रौः ॥

मतो ॥ तिगकोगिष्ठतीकहोकुण्ठकरे । घन्धघना  
मवजगठस्थरे ॥

दुडा ) मातमनेरथयुक्तीयो । फरसौवीमजिव  
न्द । संधसमेतसिपरतणो ॥ कोजैमनचोपन्द । ५२  
मनसुयामातातणा । आगलाथीअगतसेठ । करोइ  
शार्इसहनी । भिजेलोकपचेट ॥ ५३ ॥ शाटशोटमव  
मजिकरी । संधआवैजिहराइ ॥ हुकुमसुपतसवभू  
पतो । लागेकरनऊछाइ ॥ ५४ ॥ देसविद्येसंपद्धर ॥  
पचौपरमहुलाम । चीबीहसंधदुलार्इया ॥ परचीमे  
जीपासु ॥ ५५ ॥ अमयारोविहनदोए । जिहृि  
मार्गीतिम, डिरातेवुपालभका, टीम्हासुबकौतिम ॥ ५६  
संधसङ्घऐकटाथया । सङ्खफसुखफसीधाय । हुरतशु  
लायाजे।तयो । मुडरतदियावताय ॥ गुभदिनगुभ  
यहसुभलगन । गुभमुहरतगुभजोग ॥ जापकारव  
कोनीमरया । जहातहासीलौग ॥ ५८ ॥ चाम्बन्द  
चंदनरेद्रतय । संधपतितिलकयणाय ॥ करियसुवा  
रीहन्दमम । संधटयाचंदभाय ॥ ५९ ॥

टाल ) कडपानो ॥ चल्योसंधउठ्ठंरंगयंरियार  
जिनवरतणी । अतिश्लोक्तदिविम्हारवोहो ॥ सुर  
सुजरदापकी यमागमयसुलतणा ॥ तंदूडेरातिहाँ  
दायटोहा ॥ ६० ॥

चाम्बोसंधटद्धंरंगसौजातजिनवरतयो ॥ राम्य

नातसरपाठकीकृष्टहा । नवनवीभातिनापालता  
हा ॥ देविसुरलोकर्त्त्वलोकगृहस्यारिपा : नांगह  
शाश्वतनाथग्राम्यो ॥ ६१ ॥ विकटपाठममप्रवल  
जटपूरीया । इन्द्रगङ्गमारिपासुभिर्द्वन्द्वा । मंषडंच  
रद्वंद्वाषाडिहिंदाकस्या हायोयाजातकियपैष्ठंग्या  
(६२ च०) ॥ अदलश्वैराककंवोजपूरमाषरा ॥ चोरवी  
ष्टुष्टिक्षातिवंता । रतनमौवर्षद्वपातयेमाजमौ ॥  
संगमोहातरोतिज्जवंत ॥ ६३ च० ॥ यहिलरथपाल  
दीनामुश्चीयतपणी ॥ तिहातचोकौषगिष्टतीवपां  
यै । कृद्विशिस्तारईहमांतीसेभासरम ॥ देविनाहो  
कहंरायराण्यै ॥ ६४ च० ॥ दुन्दुकतोदालसह्वादमव  
साखिया ॥ तोरतल्लवात्नेजाविराजै । सरससामंत  
धावोफौजफावैश्वर्यो त्तुभटभटमूरमांसंगमाजै ॥ ५५  
च० ॥ रंगवचरंगनिमाणगजपीठपर । नवनदेनाठ  
नोइन्नवाजै । सपरजासौलहीरोलच्छागेचले । देवी  
दलप्रवलभूपालभाजै ॥ ६६ च० ॥ साधचौरसाधवी  
सेत्पटाटिन्वाटा । आरियाथोरउयभायक्ति ॥ भेष  
पटुडर्मनोभाठभी जगगुर्नी कौंयगिष्टतीकरैसंगडेते  
६७ च० ॥ अवलउमवालघोमालपोरबाहुच्छति ॥  
न्दातचौरासौयासुद्वलै न्दो । बहूबढीमाहगरनाह  
सहूचालौदा ॥ तेहतखामांनमनमांनक्षोऽहा ॥ ६८  
च० ॥ प्रधस्त्वोनाम श्रीवोरक्षिनशहस्रकरग्रौ ॥

जिग्ननार ॥ सीप्रसादमातातयैः । लदैकनककेमारै  
दट ॥ कर्णभोजविक्रमभए । मतयुगमैदातार ॥ व  
लियुगमैमांगिकदेजीसी । देपानहोसंसार ॥ दट  
वरणधरणाजवमातजी । जवसोइहपुरच्चाय । तवसौ  
इहपुरकोदमा । दिवसदिवसघधिक्षाय ॥ ८० :

दाल ) क इलपरब्रतघुघलोएडेसीलोः जीतरनांचि  
कदेकीयोरिलो ॥ सोमवकरुवयायरे ॥ सुग्यानो ॥  
पंडितसुणिमनसरदहैरेलो ॥ सुरखडोयहैरांणरे ॥  
सुग्यानो ॥ ८१ ॥ सुणतपमांगिकदेतणारेलो ॥ सुष  
तापातिकजायरे ॥ सु० ॥ इणायुगमेकुणकरिसुकैरेलो  
सुणतांच्चिरज्ञयायरे ॥ सु० ॥ ८२ ॥ सुणि० ॥ प्रथम  
वीसथानिककरणारेलो । विलास्यारसैवीसरे ॥ सु० ॥  
उजमणातेहनोकरणीरेलो । परच्चाद्रच्चासुजगी  
सरे ॥ सु० ॥ ८३ सुणि० ॥ निन्नाण्सीर्वृजतणारेलो  
छडकोयाभलभायरे ॥ सु० ॥ छठछमासिधन्नातणा  
रेलो ॥ कीहांमनवचकायरे ॥ ८४ ॥ सुणि० ॥ गुच्छ  
परमेष्टीपंचनारेलो ॥ कहियेरकसोच्चाठरे ॥ सु० ॥  
आपञ्चातेलाकरोरेला । जाल्याकर्मकुवाठरे ॥ सु० ॥  
८५ ॥ सुणि० ॥ चोयोसौतिङ्गकालनैरेलो । वहोन  
रछडयायरे ॥ सु० ॥ करिमतउजमणाकीयोरेलो ॥  
यमानिकदेमायरे ॥ सु० ॥ ८६ ॥ सु० ॥ वीमोवीस  
मिहरसांननारेलो । मिथकमारपच्चीसरे ॥ सु० ॥ ८

यात्रद्वयारग्यधरतगारेलो । क्षटक्षोघासुजगीसरे  
 सु० । सुणि० ॥ कर्म प्रकृतनापिण्ठकोयारेलो । क्षट  
 एकस्मीश्वतालरे । सु० । कर्म रङ्गितसिद्धतेहनारे ।  
 हामक्षियाचित्तुक्षालरे । सु० । उद्द सुणि० ॥ कल्या  
 गदद्वेषीरन्नारेलो । बनधेमासोयावरे । सु० ॥ तीत  
 पद्मजायाकरन्नारेलो । आपजग्याधरभावरे । सु० १८  
 इविष्वक्षुपारग्यारेलो । कोनायरसद्वीमरे  
 सु० । मोहनच्छायाहोदेहनोरेलो । मगतोदर्दिजगढी  
 करे ॥ सु० १९० ॥ लीहुवेक्षुंपरन्नोरेलो । बीमे  
 इलपथ्राहाररे ॥ सु० । गणतिरापेशन्दनीरेलो  
 निनझुंमाडिविष्वाररे ॥ सु० २०१ सु० ॥ दुष्करमत  
 करनापकारेलो । तनरघीश्वस्तिमानरे ॥ सु० ।  
 तद्भुंनखाद्यामातजोरेलो । उपनामतपचखापरे  
 सु० १०२ सु० ॥ लाखींदानदीयासतीरेलो । लाप  
 कोयाकापगाररे । सु० ॥ लाप्तीबप्रतिपालीयारेलो  
 लाखींमेलममाररे ॥ १०३ सु० ॥ मोहनहीमन्ता  
 नहीरेलास । रागनहीकहोमरे । लेनादयाम  
 मतामनीरेलाल । इयनडिष्वपमीमरे । सु० १०४  
 दानसीष्वतदभाष्टनारे । उर्मिमाच्छारमकाररे । सु०  
 माताजिनाइहमोरेलोप । एवाइद्वाष्टाररे ॥ सु०  
 १०५ सु० ॥ इद्वादिमनशुद्धीदारे ॥ सोराहामम  
 राजरे ॥ सु० ॥ ईहतामीमन्तानहीरेलो । लेदोदा

श्रीजिनराजरे । सु ० २०६ ॥ नामवडेनातोवडेरे  
लो । वडेसुजसुपरिधाररे । सु ० । भागवडेमाता  
तणोरेलो । सुतजगतसेठउठाररे ॥ सु ० १०७ ॥

दूष ) हकुमकपञ्जमेटेनहो । माततणोगगत  
मिठ । तोनयारटिनप्रतिकरै । खरणकमलकीभेट  
१०८ । सतमगिनवमहश्चिय । सहशकहेदेलच ।  
मातानैमानेसदा । परमेस्वरपरतच ॥ १०९ ॥ दान  
पून्यतोमातजो । करताहताहमेस । शरमरथाजइ  
कालके ॥ क्षारीकरमविमेस ॥ ११० ॥ अख्यापाधयन  
दानटिय । जिहमाग्याजाम । वरमएकलगिवरसोया  
मानेहयामुप्रकाम ॥ १११ ॥ मुहरमुहरसाहिष्करो  
जगतवधोजसकोऽह ॥ चेमोकरनीआजमगि । दूर्ज  
किणहोनकोन ॥ ११२ ॥ पुषपोचपरिधारसौ । हि  
तमोंकरोआसीम । राजकुहिष्परिधारयुत । जीथा  
लापयरोम ॥ ११३ ॥ शोमुष्मनमनउघरनो । सुह  
भावमुभथान ॥ दानपून्यकरताहता । घणताउदु  
क्षयाल ॥ ११४ ॥ सवमोंकोऽहायामणा । करिष्मु  
क्रिनोंथान ॥ माणकदेमागासतो । पहतीयमरवि  
मान ॥ ११५ ॥ संवत्सरेचठाणत्रै । पिष्ठाण्यारविवा  
॥ पडिवादुष्मनस्त्रै । पहुतामर्गमणा ॥ ११६

दास ) अस्त्रेकाको । धनधन्यमाणिकदेसतोर  
स्त्रै ॥ धनधन्यतुष्मयोतारेगहामतो । जनसु



तस्याद्यरभम् प्रसादयोरनान् द्विनार्दिनश्चाधिकाशान्दि  
र्ग अव्याप्तिः ॥ ८६६ ॥ इति ।  
मार्णवकुट्टीजीका रामसंपर्द ॥

अथ अग्नदगुरुकृष्णम् लिप्ते ॥

चरणकमन्तर्गटगुरुजीका । नितप्रणामोभावध  
रानीका भगतवकुरुगुणात्माका । मयस्तुरिगि  
रामणिर्गरीका । परचापुरगुपतापोऽधृ  
तपगुरुनामहिमाथापो जिनगामनकोरनिक्षापी ।  
जगज उनसेजिनपरालाघी । साधुरतनसदगुरु  
पाणि लहडीलाअनुभवश्चभ्यमि । मदभमतामोऽह  
अलगनगांगा स्मृधमंजमपालैस्त्रिलाघी । ३ । गङ्गना  
यकलायकजीगगडा । चलिनहिसरविषयकपाठक  
॥ ८७८ ॥ चरणहेमपटा समर्त टाल्लंसविपदा  
। महजिरह्यमन्तमगलो । पूर्वदानाः ॥ गारुड  
॥ ४ । पाण्डवंसरिहादा अनुलवलो । च्यभिलापाक  
मवहीमफलो ॥ ५ । मिश्रवामरकुगलमंगलवेलो ।  
रत्तुच्छुरहरपङ्गवेकला । गुरुसुपगायंसुक्षमभ  
॥ ६ । मिलेहुद्वर्तनःस्त्रिनःस्त्रिलालैरुमीला टक्षण

दीर्घमफला । नितपानकपुरतम्याविडला ॥ गजशोटा  
पायकरध्यप्रवला । परमंकल्यानकरकमला ॥ ७ ॥

परेविषयनोशांश्चमरडारै । नरपतिपडाहाजरट  
रवारै ॥ अयज्ञयश्वदनेकचारै । करजोटीगुरुमेवा  
मारै ॥ ८ ॥ धपसपगाटलनाटवजै । नाटकवन्तीसै  
रंगसज्जै ॥ प्रगटैचतुलप्रतापक्षजै । मवदगमण्डोपो  
दृग्भजै ॥ ९ ॥ मुपनीठाभोजनमरमस्मिलै । दुग्धरोर  
दृहानवरुषरटलै । मनवंछितचागामफलफलै । गुरु  
मुनिशरहटिप्रमन्त्रभलै ॥ १० ॥ तनमनगमतापटप  
दिरै, दिङ्गंजगमैविगढकोरतिममरै, इकमनगदगु  
रुञ्जममरै । मुरधनद्वैरिहधरमांचिभरै ॥ ११ ॥  
ततदिल्लडमंडधुमंडधारै । करीघोरधटाशनवरमाँच  
मरितागरकृपकभरधारै । झलटायक्षिकिरधनगत  
गारै ॥ १२ ॥ गहिराजलकडवतरंगरुरै । भरमा  
गरवाइयशीषहरै ॥ डुईतांप्रवङ्गमगुरुस्तमरै । ति  
रुच्छापटपटीततरियद्वधरै ॥ १३ ॥ परस्पापूर्वयुभम  
क्षेत्रापटपटीततरियद्वधरै ॥ १४ ॥ विक्षमस्त्रक्षेत्रगहगही । इतिगदमेवंहितलही  
हास्ते ॥ १५ ॥ राजनगरवीरमगमै । दंभायतमांडनमप  
दानै, राष्ट्रकुरपाठरामभिरामै गुरुमांभिरुपमंदति  
षामै ॥ १६ ॥ दक्षिणतारामविहारी । पूरवदक्षिण  
मध्यतिष्ठदहारी ॥ दक्षिणिगिरामसामारी । गुरुद्वंत  
गद्यतिष्ठदहारी ॥ १७ ॥ लनदटदहरुपामारी ॥  
गद्यदरजदहारी ॥ १८ ॥

गाईजैपाशचंद्रसुवनगरै । पञ्जैजैजगहितपवरै, तेम  
क्रचक्रपद्मतुरतयरै । बोधनयोरजोगणिसाधी । यलि  
पैचपालनेंशाराधो । भुम्डसविचरैनिरुपाधी । केरे  
शावफप्रतिवेष्याधी ॥ १८ ॥ सुरीगरधीपाशचं  
द्रसापै । सहुभैयकजनसुविधारापै ॥ समरंतागुरु  
रगणटापै । मनिहृष्टचंद्रवाचकभापै ॥ १९ ॥

॥ इति श्रीशदगुरु ख्यायम् ॥

---

॥ अथवैराग्य लायणी लिख्यते ॥

जब तन दोमोहै दृढ़मर्सी । कायामंडुलकि  
मामी लाम ममर लै माहिच । आउ घटे दिलको  
॥ एवर नहो हैं ज़गमें पलकी । दुक्षत करणा  
हैंमी करलै कुण जाणैं कलकि । ए० । तारामंडल  
रविचंद्रमा । मयहो खलाचल की । दियम आरका  
चमत्कार है बोज लियां भलकी ॥ ए० २ ॥ यो जुम  
है चुपनैं की लाया । चोम धूद जलकी । दिनम आई  
ताँ विन मागौ । दूनियाँ लाय गलकी ॥ ए० ३ ॥  
इंसाह देहो में जश्वरग । गूमो है महालकी । उंसा  
छाँड चम्पा जपदेहो । मिहि जहूल की ॥ ए० ४ ॥  
मनमायत तन चंचल हमो । ममो है पलकी ।  
दृढ़गुरु चंकुम ट्रोदा आनकी । वारामंडलकी ॥

रु० ५ ॥ सात पिता सुत वंशव भार्दि । सदजन मुत  
मुद की काया माया मुवि कारभी । ए तेरै कव की  
रु० ६ ॥ भुठ कपट कर माया लोडो । कर बातां ।  
झुक्की बिमुक्की गांठ बंधी सिर तेरै । केसे हाय  
इलको ॥ रु० ७ ॥ देशधरम साहित की समरथ ।  
ऐबातां घलको । राग हेष कपडे नही जिनकुँ ।  
बीनतेरै अमैमलको ॥ रु० ८ ॥ इति ॥

॥ इय समयसन सिद्धावलिखति ॥

सात विसुननारे रुंग मतां करो । सुष तेहनो  
सुविचार विवेकी । सात नरक नारे भाद् सातेरै  
आपै दुःख चयार ॥ बीवेकी । १ सा० ॥ प्रयम जुबा  
नेरै विसुनपद्मां घर्दां पांडव पांच प्रमिद ॥ विवेकी  
नलराजा पिष्ठ द्रेष विसुने पद्मो । पीढू सह राज  
गिह ॥ वि० २ सा० ॥ दूसरै मांस भच्य चवगुण  
घर्दां । करै परद्वीप संहार ॥ वि० ॥ महा सतकनो  
नारी रेवती । नरक गई निरवार ॥ वि० ३ सा० ॥  
तीजै मद्रा पान विसुनतजी । चितधरी बलो चाह  
दि ॥ दीपायररूप दुइच्छो जाद्वें । दारकानी घयो  
दाइ ॥ वि० ४ सा० ॥ चायै विसुने देस्याइर बसै ।  
लाल्कने नरह लाज ॥ वि० ॥ झटन्नादिकनो गये  
काय दै । कुविसुननेरै काज ॥ वि० ५ सा० ॥ प्राप

आहेडै कुविमन माचवै । प्राणी इणीयें प्रहार ॥  
वि ॥ मारी रुग्ली श्रीणिक नृप गथा । पहिली  
नरक प्रमिह ॥ वि ६ सा ॥ छडै चारीने विसर्वे  
करो । जीव लहै दुष्टजोर ॥ वि ॥ मुळ देवराज्यं  
मारीया । चारी उंडक चोर ॥ वि ७ सा ॥ पा  
कीय संगत कुविमनसातमे । ढाणि कुञ्जम इड  
जाय ॥ वि ॥ राणी रावण मीता अपहरी । नाम  
लंकानेर जाय ॥ वि ८ सा ॥ इम जाणी भव्यतुमे  
आटरा ॥ मीर सुगुरुनीर मार ॥ वि ॥ इग भव  
परमाण आगंट घति घणा । काहे घूममी सुख का  
वि ९ सा ॥ इत मात विमननो मिह्याय संपूर्णम्

—१—

॥ अथ खेलणा मठाभितो मिह्यायलि ॥

वीरवाही वलनाथकांडी । खेलणा दोटोरे निरुद्ध  
राति बनमांडि काढमग रह्यो जी । चाषतो मग  
तिनो पंथ ॥ १ ॥ वीर यम्बाणी राष्ट्री खेलणा जी ।  
मतीय मारामधि जाण । चंडा राजानी मारी गुता  
जी । एविकमीयल परमाण ॥ २ वी० ॥ मीत ठं  
ँः मवला पहुळी । खेलणा प्रीतम माय । चारी  
या चीतमे वर्णी जो । मावडु बाटिर राणीहाय  
॥ वी० ॥ भवक जागो वज्रे खेलणा जो । किम वर  
की झार्येतह । कुमनी मरमांडि र कुमवणी जो

ये गिक पहुँचोरे मन्हेह ॥ ४ वी० ॥ अंते ऊर परा  
झाल जारो जो । ये गिक दोयारे आदेस । भगवंत  
मांसोभांजियाजो । चमकिया चित्तनरेस ॥ ५ वी०  
बोरदांटी बलतांधकाजी । पैमतां नगर मझार ।  
धुंबानो धोर देखो करीजी । जा जाठर अभय क  
जार ॥ ६ वी० ॥ तातनी यचन पालो करीजी । बत  
लियो अभय कुमार । अभय सुन्दर कहै चेलणा जो  
पामिया भवतयोपार ॥ ७ वी० ॥ इति चेलणा महा  
मतां मिथ्याय ।

---

॥ जिसेकी चाल देखो ॥

सहोयाए नेमीमर बनडेने गिरनारी जाता राष्ट्र  
जीजोए । समद्रविजे जीरा खाड़ला हिमा, इलूदल  
टानुलार । पिताजीने जाय किजोह माय ॥ ने० १  
नेमिमर बनडो यनोएमा महीगारै रव यनोहे  
बरात उच्चो छड़ भाँक जीजो एमा ॥ ने० २ ॥ ने०  
मीमर तोरन चायो एमा सहोदार पशुवन करीहे  
पकार उलट रथ फेर चला एमा ॥ ने० ३ ॥ तीढा  
हुं खालन ढारलाहिमा सहोयाए तोड़ाछे नोमर  
इर । दोषा उन चाहरीहिमा ॥ ने० ४ ॥ रमाह  
प्रगट द्यागन्वाहिमा महीयारुजाय दिलुंगिरनार  
करमफल्द तोड़पाहिमा ॥ ने० ५ ॥ संवष्टिमुख

आहेडै कुचिमन साचवै । प्राणी हणीये प्रहार ॥  
 वि ॥ मारी सूरगकी श्रीगिक नृप गया । पडिलो  
 नरक प्रसिद्ध ॥ वि ६ सा० ॥ छट्टै चौरीनें विमने  
 करती । जीव लहै दुश्लज्जा ॥ वि ॥ सुंज देवराजवं  
 मारीया । चाया झुँडक खोर ॥ वि ७ सा० ॥ पर  
 क्षीय संगत कुचिमनसातमे । झायि कुजम इड  
 हाय ॥ वि ॥ राणो रावण सीता अपहरी । नाम  
 लंकानोरे जाय ॥ वि ८ सा० ॥ दूभ जाणी भव्यतुमे  
 आटरा ॥ सीय सुगुरुनोरे सार ॥ वि ॥ दूण भव  
 परभव आगांट अति घणा । कहै धूममी सुख कार  
 गि ९ सा० ॥ इत मात विमनलो सिद्धाय संपूर्णम्

—४३—

॥ अथ चेलणा महासतो सिद्धायति ॥

बीरवांटो यलनांघकांजी । चेलणा शोठोरे निर्गंथ  
 राति वनमांहि काढसग रह्यो जी । माधतो सुग  
 तिनो पंथ ॥ १ ॥ बोर यम्बाणी राष्टो चेलणा जी ।  
 मतीय सीरामणि जाणा । चेडा राष्टानी साति सुता  
 जी । थंगिकमीयल परमाण ॥ २ वी० ॥ सीत ठं  
 ठार सवलो पडेजी । चेलणा प्रोतम साथ । चार  
 तोयो चीतमें थम्बीं जी । सिंदिं चाहिर रस्त्यांठाव  
 ३ यो० ॥ भवक जागो कहें चेलणा जी । किम कर  
 ता झस्येतीह । कुसती मनमाहिं ए कुणवम्ही जी

ये शिक पद्मोरे मन्हेह ॥ ४ वी० ॥ अंते ऊर परा  
जाल जरो जो । ये शिक दोयोरे आदिम । भगवंत  
मांसोभांजिधीजो । चमकियो चित्तनरेस ॥ ५ वी०  
बोरवांटो बलतांघकांजो । यैमतां नगर मझार ।  
धुंबानो धोर दिखो करोजो । जा जाहर अभय क  
जार ॥ ६ वी० ॥ तातनो यचन पाली करीजो । ब्रत  
लियो अभय कुमार । अभय मुन्दर कहै चेलणा जो  
पामियो भवतयोपार ॥ ७ वी० ॥ इति चेलणा महा  
सती सिद्धाय ।

---

### ॥ जिलेकी चाल देशी ॥

महीयाए नेमीमर बनडेने गिरनारी जाता राख  
लीजोए । समुद्रविजे जीरा ज्ञाइला हिमा, हल्कटल  
टानुलार । पिताजीने जाय केजीहै माय ॥ ने० १  
नेमिसर बनडो बनोएमा महीयाई रुद यनी है  
बरात उच्चो चड़ झाँक लीजो एमा ॥ ने० २ ॥ ने०  
मीसर तोरन आयो एमा महीयाए पगुवन करीले  
पकार उलटरथ फेर चला एमा ॥ ने० ३ ॥ तीढा  
कू काक्कन डारलाहिमा महीयाए तोड़ाछे नोसर  
इर । दीक्षा उन आदरीहिमा ॥ ने० ४ ॥ हमाहि  
प्रगट त्यागसां हिमा महीयाएजाय मिलुंगिरनार  
करमफन्द तोड़सां हिमा ॥ ने० ५ ॥ सेवकश्चतिसुंख

ज्ञाहिड़ै कुविमन माच्छै । प्राणी छानीये प्रहार ॥  
 वि० ॥ मारी रुग्नी श्री गिर्क लृप गयो । पहिलो  
 नरक प्रमित ॥ वि० ६ सा० ॥ छट्टै चारीनें रिसते  
 करो । जीय लहै दुलज्जार ॥ वि० ॥ गुंज देवराज्य  
 मारीयो । चारिं झुंडक खोर ॥ वि० ७ सा० ॥ पर  
 लीय मंगत कुविमनमातमे । छाणि कुशम षड्ह  
 द्वाय ॥ वि० ॥ राणी रावण मीता अपहरी । नाम  
 लंकानीर जाय ॥ वि० ८ सा० ॥ इम आणी भव्यतुंदे  
 आठरा ॥ भीम सुग्रुनीर मार ॥ वि० ॥ इल भव  
 परभव आलंद अति अला । काँ धूममी सुष्य का०  
 वि० ९ सा० ॥ इति मात विमनलो मिश्याय मंधुर्षम् ॥

—३३—

## ॥ अथ भेदाणा महामतो मिश्यामलि ॥

थोरवाटो वलनायकर्जि । चेद्भाणा द्वारुंदे निश्चय  
 राति वलमारि काठसग रस्तो जी । मायतो भग  
 तिनो पर्यु ॥ ॥ थोर यमाणी राणी चेलदा जी ।  
 मतीय बोरिमलि लाण । चेत्तु राजानी माति शुता  
 औ । थै विकमीयल परमाण ॥ २ थी० ॥ भीम दं  
 दार मरना पर्हुंजी । चेद्यला प्रोतम माद । चारि०  
 तीया चीतदे दम्ही औ । मिश्यु वाटिर रस्ताइय  
 उ छो० ॥ अरज जागी ज्ञेये केलदा लो । तिस का०  
 रुद्धीतड । छुमनी गरमार्दि रु कुणाणी गो०

चेरिक पहुँचोरे महेह ॥ ४ वी० ॥ अंते लग परा  
 चाल ज्ञानो ज्ञो । येणिक दोयोरे आंदेस । भगवंत  
 मांसीभांजियोजो । चमकिया चित्तनरेम ॥ ५ वी०  
 बोरबांटो बलतांघकांजो । पैमतो नगर मझार ।  
 धुंबानो घोर देस्तो करोजो । जा ज्ञाहरे अभय क  
 झार ॥ ६ वी० ॥ तातनो बचन पालो करोजो । बत  
 लियां अभय कुमार । ममय मुन्द्र कहै चेलणा जो  
 पामियो भवतमोपार ॥ ७ वी० ॥ इति चेलणा महा  
 सती सिद्धाय ।

---

### ॥ जिलेकी चाल देखो ॥

सहोयाए नेमीमर बनडेने गिरनारी जाता राख  
 लीज्ञोए । सन्द्रविजे जीरा काडला हिमा, हल्दल  
 टानुलार । पिताजीने जाय किजोह माय ॥ ने० १  
 नेमिसर बनडो बनोएमा सहोयाई चुख यनो हे  
 वरात उचो चड झांक लीज्ञो एमा ॥ ने० २ ॥ ने०  
 मोसर तोरम च्यायो एमा सहोयाए पशुवन करोहे  
 पकार उलट रथ फेर चला एमा ॥ ने० ३ ॥ तीढा  
 क्षे काक्षन डारलाहिमा सहोयाए तोडाछे नोमर  
 हार । दोज्ञा उन चादरौहिमा ॥ ने० ४ ॥ हमहि  
 प्रगट त्यागस्यो हिमा सहीयएजाय मिलुंगिरनार  
 करमफन्द तोडसां हेमा ॥ ने० ५ ॥ सेवकउतिसुख

पायके हिमा सहीयाएँ मांगेछे शिवपुर बास द्या  
मारो लिजीये एमा । नै० ६ ॥ इति पदं ।

— — — — —

॥ अथ योमांगलीक सरणा लिख्यते ॥

प्रउठोनेसमर्गीजैहो ( भवीयष ) मंगलीकसर  
गाच्चार । आपटालैमंपटाहो ॥ भ० । दैलतनो  
दातार । हीयडेरापीजैहो ॥ भ० १ ॥ अरिहंतमो  
बसाधार्तगोहो ॥ भ० ॥ केवलीभाष्योधर्म । एच्चारु  
अपताधकाहो ॥ भ० ॥ तटेच्चाठुंकर्म हो ॥ भ० २  
एच्चारुंतसुखकारीयाहो । भ० । एच्चारुमद्वलीक  
एच्चारुंडन्तमकल्पाहो । भ० ३ । एच्चारुंतहती  
क । हो० । भ० । गेलेषाटैचालंताहो । भ० । सुमरु  
बारंबार । गायांनगराचालताहो । भ० । विषननि  
वांरणहार । हो० । भ० ॥ डाकणसाकणभुतडाहो  
भ० । सिंहचितान्तैसुर । वेरोदूसमणचीरटाहो । भ०  
रहैसद्वार्द्वारहि० । भ० ५ । सुपसातावरतैषणीहो  
भ० । जेघावैनरनार ॥ परभवज्ञातांजीघनेहो ॥ भ०  
सरणाकोचाधारहि० ॥ भ० ६ । म० । रायीसरणा  
कोचासताहो ॥ भ० । नेडीनहींचावैरीग । वरतै  
चारुंदसुस्वप्नहोहो ॥ भ० । वालातणीमंजीगही०  
फ० ७ म० ॥ निसद्विनयाकुंध्यायतांहो ॥ भ० ॥ जी

वहये उधार । कुमीनहीकाई बसनी हो । भ० । या  
ही जगमे सारहि । द भ० । मनचिंतामनोरथफलै  
हो । भ० । वरतै कोडकल्याण । सुधमनकरनै सरं  
तहि । ० भ० ॥ नियै पटनिश्वाणहो ॥ ६ । भ० ।  
एसरथानै ध्यावतहि । भ० । नाभतगोचाधार । ए  
सरथाकीकोरतोकहोहि । भ० । ध्यावो मनमभार ।  
हो । सं ० । संवतचाहारै वाषनैहो ॥ भ० । पालो  
सेहरसुधकार । चोधमज्जदनविनवैहो । भ० ॥ सुष  
द्यो वालगोपाल । हो । भ० । १० । सं ० । ईतिमहङ्क  
लीकसुरथा ।

॥ खद प्रतिक्रमण सिद्धाय लिप्यते ॥

करि पढ़िकमणो भावसु दीयधडो सुभ भाष ।  
लालरे ॥ परभवजातां खोबनें । संवल साचो जाण  
लालरे ॥ १ ॥ करिपड़िकमणो भावसु ॥ श्रीसुख  
वौरसुमुच्चरै । श्रीदिकराय प्रतिवीष ॥ ला० ॥ लाप  
खुंडो सोनातणी । दीयै दिन प्रतिदान ॥ ला० २  
करि ॥ लासु बरस लग तेहनें । इम दीयै द्रव्य च  
पार ॥ ला० ॥ इक सामायकनी तुला । नाहै तेह ल  
गार ॥ ला० ३ करि ॥ सामायक परसाद घो । जहि  
यै चमरविमान । ला० । धरमसींह सुनिवर यहै ।  
सुगति तर्दो ए निदान ॥ ला० ४ करि ॥ इति

जग्निक लक्ष्मि ।

च्यहेता भगवत् इन्द्रसिंहाः सिहाशु महिम्यिनः  
आचार्यो जिनसामनेन्निकराः पञ्चात्प्रयक्ता  
योऽसदात् स्वप्नात्रुका भूतारा रत्नवयाराधकाः ॥  
एं च ते परकेत्रिनः प्रतिदिनं कृते तथा भूलं ॥ २  
आद्यं श्री रियम् जिनं गिरवृते केलाग्नास्त्रांगरो  
चंपायो उम्बू पञ्च नंदन तथा वै रंच पांडापरो ॥  
उक्तांते जिन नेमनाद्य गधरं ज्ञान्युवाः विगतिः  
एतेभवत्जिनेन्द्राः प्रतिदिनं कृत्वा तु ज्ञानं ॥ ३  
इत्यं गोत्रमस्त्वनिः स्वर्विदाता चंद्रेण गांशुदिना  
भूक्ते स्फोत्तु भूदा लिङ्गेन गग्नमृतनपादं वै तद् चंचता  
य तम्य स्थाग्ना भ्रम्भा समर्थ कृत्वा तिचंगाम्भो ॥  
स्तनित्यं सनसामस्त्रं चित्पफलं भूद्यान्तमान्तराम् ॥ ४

दृक्षा ।

महावार सरो व्यवर लोको दोन दृशान् ।  
तुमविन दृक्षा कृत्वा ते सरणागत भूतपाले ॥ ५  
परमञ्चाति परमात्मा परमप्रकृष्ट परां ॥ ६  
वन्दाभवजन भावम् घट घट अन्तर लोगा ॥ ७ ॥

॥ गृन्ध संपर्ण ॥





